

राज्याचे सिद्धांत: सुलतानशाही, मोगल, विजयनगर आणि मराठा

घटक रचना

- १.० उद्दीष्टे
- १.१ प्रस्तावना
- १.२ सुलतानशाही: राज्याचे कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक स्वरूप
- १.३ राज्याचे धार्मिक स्वरूप
- १.४ मुघल काळातील राज्यासिद्धांत
- १.५ विजयनगर साम्राज्यातील राज्यसिद्धांत
- १.६ मराठा साम्राज्याचा राज्यसिद्धांत
- १.७ सारांश
- १.८ प्रश्न
- १.९ संदर्भ

१.० उद्दीष्टे

- सुलतानशाही आणि मुघल यांच्या राज्याचा सिद्धांत समजून घेणे
- विजयनगर व मराठा साम्राज्यातील राज्यांचा सिद्धांत समजून घेणे
- भारतातील मध्ययुगीन काळातल्या राज्यांचे सिद्धांत समजून घेणे.

१.१ प्रस्तावना

कोणताही लेखी कायदा किंवा लिखित नीतीनियम नसतानाही दिल्ली सुलतानशाही मधील राज्य राजेशाहीचे अमर्यादित अधिकार आणि राज्यकर्त्यांच्या राजकीय व्यावहारिकतेनुसार चालत असे. सुलतानाच्या अधीन असलेल्या राज्यास एकाधिकार रचनाऐवजी एक प्रक्रिया म्हणून समजले जाणे आवश्यक आहे. तुर्क राज्यकर्ते म्हणून भारतात आले तेव्हा इस्लामी विचारसरणीचा किंवा राज्यासंदर्भातील विचारांच्या दृष्टीने राज्यकारभार होऊ लागला. एतद्देशीय दृष्टीकोन किंवा राज्यपरंपरा याचा प्रभाव ते पूर्णपणे हटवू शकले नाहीत. त्यांनी स्वतःच्या राजकीय व्यवहारात तत्कालीन परिस्थितीनुसार कारभार केल्याचे दिसते. त्यांचे राज्यकारभाराचे सिद्धांत पूर्णपणे इस्लामी नव्हते मात्र त्याच वेळी त्यांनी इस्लामी कायद्याच्या चौकटीत राहून शासन करण्याचा प्रयत्न केला.

१.२ सुलतानशाही: राज्याचे कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक स्वरूप

कायदेशीर दृष्टीकोनातून, कुतुबुद्दीन ऐबकच्या (१२०६) सत्तेच्या उदयानंतर आणि त्याच्या अस्त होईपर्यंत, दिल्ली सुलतानशाही ही स्वतंत्र संस्था होती. तथापि इल्तुतमिशने सर्व

राजकीय शक्तीचे एकत्रीकरण होईपर्यंत गझनीच्या राज्यकर्त्यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीच्या प्रांतावर स्वतंत्रपणाचा दावा केला नाही. दिल्लीतील राज्यकर्ते उर्वरित इस्लामिक जगाशी त्यांचे संबंध राखण्यासाठी उत्सुक होते. त्याचीच एक पद्धत म्हणजे बगदाद येथील अब्बासीद खलीफा कडून औपचारिक मान्यतापत्र मिळणे. १२२९ मध्ये, इल्तुतमिश याने बगदादच्या खलीफाकडून भव्य वस्त्रासह औपचारिक मान्यतापत्र मिळवले. दिल्लीच्या काही सुलतानांनी त्यांच्या नाण्यामध्ये खलीफाचे नाव कोरले होते आणि प्रार्थनाच्या वेळी त्याचे नाव खुतबामध्ये वाचण्यास सुरुवात केली. सुलतानांनी स्वतःला नासिरामिरुल-विश्वसू नेते, खलीफा किंवा खलीफा याला आपला नेता म्हणून मानलेले. असा युक्तिवाद केला जातो की दिल्लीचे सुलतान हे खलिफाच्या अधीन झाले. तथापि, खलीफाचे नाव नाण्यांवर कोरणे किंवा त्याच्याकडून मान्यता घेणे या बाबी केवळ एका मोठ्या इस्लामी जगतासोबत आपले नाव जोडले जावे यादृष्टीतून होत्या. राजकीय दृष्टीने त्यांना फारसे महत्व नव्हते. भारतातील सुलतान पूर्ण स्वातंत्र्याने आणि त्यांच्या मर्जीनेच राज्यकारभार करत असत. खलीफाचा त्यांच्या राज्यावर कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता.

खलीफाचे मान्यता पत्र प्राप्त होण्यापूर्वी किंवा त्यानंतर देखील दिल्लीच्या सुलतानांच्या अनिर्बंध सत्तेबाबत कुणालाही शंका नव्हती. अलाउद्दीन खलजीचा उत्तराधिकारी मुबारक शहा यांनी खलिफासोबतची निष्ठा नाकारली आणि स्वतःला इमाम किंवा खलीफा घोषित केले. खलीफाकडून मान्यतापत्र मिळण्याचा प्रश्न एका धार्मिक अधिष्ठानाशी निगडित होता. याने खलीफाच्या नेतृत्वात इस्लामिक जगाच्या ऐक्याच्या भावना टिकवून ठेवण्यास मदत केली. परंतु हे ऐक्य फार पूर्वी तुटलेले होते, अंशतः विविध धार्मिक पंथांच्या वाढीमुळे आणि काहीसे तुर्की व इतर साहसी लोकांच्या अधीन असलेल्या स्वतंत्र राज्यांची स्थापना झाल्यामुळे, तसेच मंगोलांच्या उदयामुळे ही एकता आणखी खंडित झाली.

राजकीय स्वरूप

इल्तुतमिशच्या कारकिर्दीत लिखाण करणारा भारतातील सर्वात पहिला मुस्लिम राजकीय विचारवंत फकर-ए-मुद्दबबीर म्हणतो: “दिवाण, शगीरद आणि मुहरीर (महसूल खाते) हे हुद्दे फक्त अहल-ए-कलाम (शिक्षित विभाग) यांनाच दिली जावीत कि ज्यांचे पूर्वज राज्यकर्ते व अमीर यांची सेवा करीत होते.” फिरोज तुगलकांच्या सुरुवातीच्या काळात तुरुंगात असताना जियाउद्दीन बारानी याने राजकीय फितवा-ए-जहंदरी या पत्रिकेचे लेखन केले. त्याने घोडदौड, आणि इतर विणकाम, शिलाई-कलाकुसर, सुतारकाम, केस कर्तनालय याबाबत विपुल माहिती दिली आहे. मुहम्मद बिन तुगलक याला अनेक अंतर्गत बंडखोरांचा सामना करावा लागत असताना, त्याने कैरो येथे राहत असलेल्या अब्बासी खलीफाच्या वंशजांकडून १३४३ मध्ये मान्यतेचे पत्र मागितले होते. यापूर्वी त्यांनी नाण्यांवरून स्वतःचे नाव काढून खलिफाचे नाव ठेवले होते. परंतु या बाबींचा बंडखोरांच्या नेत्यांवर फारसा परिणाम झाला नाही. फिरूझ तुघलकाने खलिफाकडून दोन वेळा मान्यतेचे पत्र आणि सन्मानाचे वस्त्र मिळवले. परंतु काही काळाने अब्बासी खलीफाची प्रतिष्ठा हळूहळू कमी होत गेली.

तुर्कांच्या आगमनाने उत्तर भारतात एक नवीन प्रकारचे राज्य सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात लष्करी पुढा-यांना देशाच्या विविध भागात विजय मिळवण्यासाठी जास्तीत जास्त स्वातंत्र्य देण्यात आले होते, तेव्हा एक मजबूत सैन्य तुकडी सुलतानच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत होती. या प्रकारच्या विकेंद्रीकृत सत्ताकारणाची जागा बलबनने एका अत्यंत केंद्रीकृत राज्यात बदलली. उदाहरणार्थ, जलालुद्दीन खीलजीच्या कारकिर्दीत, दिल्ली सुलतानशाहीने १४ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत केंद्रीय स्वरूप राखले. तुघलकांचे पतन झाल्यावर आणि लोदी सत्तेत आल्यानंतर, पुन्हा विकेंद्रित सत्तेच्या तत्वाचा प्रयोग करण्यात आला, ज्यात अफगाण सरदारांनी सत्तेत सर्वांचा समान वाटा असल्याचा दावा केला. १५२६ मध्ये पानिपतच्या मैदानात सुलतान लोदी आणि बाबर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. इब्राहिम लोदी याचा पराभव झाला व बाबराच्या अधिपत्याखाली मुघल साम्राज्याची स्थापना झाली.

१३ व्या आणि १४ व्या शतकादरम्यान दिल्ली सुलतानशाहीच्या राज्याचे वेगळी वैशिष्ट्य होती. तुर्की लोकांचा भारतातील बहुतेक प्रवेशी कोणताही संपर्क नव्हता. तसेच बहुतेक तुर्कांना भारतातील परिस्थितीचे फारसे ज्ञान नव्हते किंवा त्यांचा भारताशी पूर्वी संबंध आलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी शहरे आणि किल्ल्यांवर देशभर असलेल्या ग्रामीण भागांवर येथीलच नारीकांना पदे देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले. याच काळात सूफी संतांनी, विशेषकरून चिस्ती परंपरेने नवीन शासक वर्ग आणि लोक यांच्यात संबंध स्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

खिलजी राज्यकर्त्यांनी तुर्कीचे वर्चस्व धोरण समाप्त केले. त्यांनी तुर्क लोकांशी भेदभाव केला नव्हता, परंतु मुस्लिमांच्या विविध वर्गातील लोकांसाठी प्रशासनाची दारे खुली केली. अशाप्रकारे अल्लाउद्दीनचा वजीर नुसरत खान जलेसर आणि जफर खान हे दोघेही प्रसिद्ध योद्धा होते पण तुर्की नव्हते, तर भारतीय मुसलमान होते. आणखी एक तुर्क नसलेला व्यक्ती सत्तेवर आला, तो मलिक काफूर होता. तुर्क हे बाहेरून आल्यामुळे व येथे राज्य करायचे तर एतद्देशीय लोकांचे सहकार्य आवश्यक आहे हे लवकरच त्यांच्या ध्यानात आले.

१.३ राज्याचे धार्मिक स्वरूप

दिल्ली सुलतानशाहीच्या स्थापनेची प्रक्रिया कुतुबुद्दीन ऐबकच्या १२०६ मध्ये सत्तेवर येण्यापासून सुरू झाली. तथापि, इल्तुतमिशच्या कारकीर्दीतच दिल्लीची सुलतानशाही राज्यकर्त्यांच्या नियंत्रणात पूर्णपणे नव्हती. इस्लामी विचारसरणीचा आणि परंपरेचा प्रभाव निश्चितपणे दिल्ली सुलतानशाहीच्या राज्यकर्त्यांवर पडला, परंतु सत्ताधारी वर्गामध्ये आणि प्रामुख्याने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर आधारीत स्थानिक आव्हानांमध्ये भिन्न प्रबळ गटांना संतुलित ठेवण्याची गरज होती. सतीशचंद्र यांचे म्हणणे आहे की मध्ययुगीन राज्य एक ईश्वरशासित किंवा पूर्ण धार्मिक नव्हते कारण मौलवींनी स्पष्ट केलेले शरिया नियमांची सुलतानांना फारशी चिंता करण्याची गरज नव्हती. ते औपचारिकरित्या मुस्लीम धर्माचे शासक होते पण पूर्णपणे इस्लामी कायदानुसार शासन यंत्रणा कार्य करू शकत नव्हती याची त्यांना जाणीव होती.

१.३.१ उलेमांचा प्रभाव

राज्यातील, राजसत्ता व उलेमा यांची स्थिती आणि धर्मनिरपेक्ष सत्ताधा-यांशी असलेले हे संबंध इस्लामिक जगात सतत चर्चेचा विषय ठरला आहे. मक्का येथे पहिल्या चार खलिफांच्या राजवटीचा अंत झाल्यानंतर, आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्ष अधिकारात दुफळी निर्माण झाली. बहुतेक अग्रगण्य मौलवी मक्का येथे राहिले आणि राजकीय अधिकारांचे केंद्र उमायद खलिफा यांनी दमास्कसमध्ये हलवले. प्रेषित यांच्या वंशावळीचा दावा करणा-या अब्बासींनी बगदादवर राजकीय नियंत्रण हलवल्यामुळे त्यांच्या वतीने धार्मिक व राजकीय अधिकार पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला. राजकीय घटकांवर बऱ्याचदा धार्मिक वर्चस्व होते. जरी हे ऐक्य मर्यादित असले तरी ९ व्या शतकाच्या अखेरीस अब्बासी खलिफांच्या राजवटीचे एककल्ली वर्चस्व संपुष्टात आले व संपूर्ण राजवटीचे तुकडे झाले आणि बहुतेक तुर्की सुलतानांच्या अधीन असलेल्या स्वतंत्र राज्यांचा उदय झाला.

नव्याने इस्लाम धर्मांतरित झालेल्या तुर्कांनी प्रस्थापित इस्लामी विचारवंताना आदराचे स्थान दिले परंतु राजकीय नियंत्रण मात्र आपल्या हातात ठेवले. उच्च राजकीय विषयांबद्दल सल्ला देण्याबद्दल मौलवी आणि खालच्या अधिका-यांविषयी आपल्या मताचे स्पष्टीकरण अल्लाउद्दीन खलजी याने दिल्लीचे कोतवाल अलाउल मुल्क याला दिले. त्याने अल्लाउद्दीनला मुत्सद्दी व इतर माध्यमांचा वापर करून मंगोलांसोबत वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला मात्र अलाउद्दीनने हा सल्ला नाकारला आणि मंगोल लोकांविरुद्ध जोरदार उपाय केले. असा युक्तिवाद केला जातो की तुर्कांनी स्थापन केलेले राज्य धर्मधीष्टीत होते कारण ते मुस्लिम धर्मिय कायद्यावर आधारित होते, शरीयत, ज्याचा अर्थ केवळ उलेमाद्वारे करता येईल, अशा कायद्यावर ते आधारित होते, असेही सूचित केले गेले. असे म्हटले जाते की संघटित चर्चसारखी व्यवस्था नसल्याने मुस्लिम उलेमा राज्य करू शकत नव्हते आणि म्हणून मुस्लीम सुलतानशाही ईश्वरशासित राज्य होऊ शकत नव्हते. सर्वसाधारणपणे, भारतातील सुलतानांनी उलेमाचा मान राखत असतांनाच, त्यांच्याशी सल्लामसलत करण्यास किंवा राज्याच्या बाबींचा विचार करता त्यांच्या मते स्वीकारण्याची तसदी दाखवली नाही. अशा प्रकारे इल्तुतमिशनने त्याची मुलगी रझिया हिला आपला उत्तराधिकारी घोषित करण्यापूर्वी धर्मशास्त्रज्ञांशी सल्लामसलत केली नाही. बल्बन याने आपल्या दरबारात इस्लामपूर्व पर्शियन समारंभ सुरू केले, ज्यामध्ये सिज्दा आणि पायबोस याचा उल्लेख होऊ शकतो.

अलाउद्दीन याने धार्मिक बाबतील काझीचा सल्ला नाकारला आणि घोषित केले- “जरी मी कुराणाचा अभ्यास केलेला नाही, किंवा वेळेअभावी मी तो करू शकत नाही, तरी मी मुस्लिम आहे आणि मी राजा आहे. हजारो लोकांचा नाश होत असलेल्या बंडखोरी रोखण्यासाठी, राज्याच्या हिताचे आणि लोकांच्या हिताचे व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी असा अशा आदेश जारी करतो की जे लोक माझ्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतात आणि माझ्या आज्ञांचे उल्लंघन करतात. त्यांना मी कठोर शासन करणार आहे. मग ते कोणीही असो. याबाबतील धर्म काय म्हणतो किंवा शरीयत काय म्हणते हे मला माहिती नाही. मला हेदेखील माहित नाही की हे शरीयत नुसार काय योग्य आहे किंवा शरीयतच्या विरुद्ध आहे.

मला जे काही राज्याच्या भल्यासाठी चांगले वाटते असे वाटते ते मी करणार मग ईश्वराच्या न्यायनिवाड्याच्या दिवशी ईश्वर माझा कसा न्याय करेल त्याबाबत मी फिकीर करत नाही.

राज्याचे सिद्धांतः
सुलतानशाही, मोगल,
विजयनगर आणि मराठा

१.३.२ हिंदूंची स्थिती

निष्ठा दर्शवणे आणि राज्यकर्त्यांची सेवा करण्याव्यतिरिक्त हिंदूंनाही जिझिया कर देणेही आवश्यक होते. जिझियाची उत्पत्ती स्पष्ट नाही. काहींनी ग्रीस आणि इस्लामिकपूर्व इराणमधील आकारण्यात आलेला कर म्हणून पुढे तो बिगर मुस्लिमांना द्यावा लागणारा कर म्हणून त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. बिगर मुस्लिमांना सैन्य सेवेतून वगळण्यासाठीच्या बदल्यात हा कर लागू असल्याचे देखील उल्लेख आहेत. तुर्की सुलतानांनी तेथील हिंदूंना जिझिया देण्याचा पर्याय दिला आणि त्यापैकी बऱ्याचाना नागरी कारभारात नोकरी दिली. दिल्ली सुलतानशाही मुस्लीम स्वरूपाची असली तरीही दिल्लीच्या साम्राज्याच्या अगदी मध्यभागीही हिंदू लोकसंख्येचा एक मोठा वर्ग राहत होता हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात मुकादम, चौधरी, राणा, ठाकूर इत्यादी, तसेच शहरांमध्ये व्यापार आणि वित्त तसेच वाहतुकीचा व्यापार (बंजारा) म्हणून वर्चस्व गाजवले. ग्रामीण भागातील हिंदूंच्या दैनंदिन जीवनात सुलतानशाहीने फार मोठ्या प्रमाणात परिणाम केला नाही कारण भारताचे क्षेत्रफळ मोठे होते व सुलतानशाहीचा राजकीय परिणाम दिल्ली व इतर सभोवतालच्या नागरी परिसरात जास्त प्रमाणात होता. एका मतानुसार सुलतानशाहीचा त्रास अशा लोकांना जास्त होत नव्हता कारण जोपर्यंत खेड्यांचा कर भरला तोपर्यंत त्यांच्या ग्रामीण भागात फारसा हस्तक्षेप करण्याचे कारण नव्हते. खेड्यातून मुकादम, आणि इतर पारंपारिक अधिकाऱ्यांकडून हा कर वसूल करून मध्यवर्ती सत्तेकडे त्यांचा हिस्सा दिला जात असे.

तथापि केंद्रीकृत राज्यपद्धतीत राज्याचा प्रभाव वाढू लागला, अलाउद्दीन खलजी आणि मुहम्मद बिन तुगलक यांच्या कृषी धोरणांवरून हे दिसून आले. धर्माच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिले गेले होते अर्थात ते वैयक्तिक सुलतानच्या दृष्टिकोनावर अवलंबून होते. जलालुद्दीन खिलजीने यमुना नदीतील प्रतिमांचे विसर्जन करण्यासाठी हिंदूंनी राजवाड्याच्या बाहेर काढलेल्या मिरवणुकाचे निरीक्षण करून त्याची नोंद ठेवली आहे. मुहम्मद बिन तुगलक याने अगदी होळीसारख्या हिंदू उत्सवात भाग घेतला आणि हिंदू योगी व जैन संतांशी चर्चा केली होती. तत्कालीन राजकीय विचारवंतांनी राजेशाही हा सामाजिक अराजकतेचा बचाव करण्यासाठी एकमेव संरक्षण असल्याचे मानले. सर्वसाधारणपणे राजकीय विचारवंतांनी एका व्यक्तीच्या राजवटीला प्राधान्य दिले.

१.३.४ अनियंत्रित हुकुमशाहीचे स्वरूप

झियाउद्दीन बरानी हा तत्कालीन इतिहासकार मूलतः धर्मवादी होता. त्याने अनेक राजवटीबद्दल विपुल लिखाण केलेले आहे. धर्मशिक्षणाद्वारे एकाधिकारशाही किंवा वैयक्तिक सत्तेचा गैरवापर करण्याच्या विरोधात धर्म हाच एकमेव मार्ग असल्याचे तो प्रतिपादन करत असे. तथापि राजकीय परिस्थिती पाहता त्याने देखील शरीयतचे उघडपणे उल्लंघन करणे याशिवाय अन्यायकारक शासकाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार सामान्य जनतेला नसल्याचे उघड केले. मध्ययुगीन कालखंडात देशात कठोर शिक्षा देणे अपरिहार्य मानले गेले होते कारण मानवी अधिकार यासारख्या भावनांचा किंवा विचारांचा प्रसार व प्रचार

नव्हता. विशेषत बरानी असा विश्वास ठेवतो कि मनुष्य मूलतः मूर्ख व अज्ञानी असून त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल व न्याय व सुव्यवस्था राखायची असेल तर शासकाद्वारे शिक्षा आणि कठोर दडपशाही केवळ अपरिहार्यच नव्हते तर आवश्यक देखील होती.

१.४ मुघल काळातील राज्यसिद्धांत

मुघल राज्यकर्त्यांनी मध्य-आशियाई राजवटीचे अनेक नियम बऱ्याच प्रमाणात प्रकारे स्वीकारले होते. तुर्की आणि मंगोल दोघांच्या प्रभावांच्या तीव्रतेबद्दल वाद अस्तित्वात आहेत. काही विद्वानांचे मत आहे की मंगोल परंपरा प्रबळ आहे, तर इतरांचे म्हणणे आहे की तुर्की परंपरेचा प्रभाव इतका प्रबल होता की त्यामुळेच मुघलांची राज्य प्रणाली तुर्क-मंगोल म्हणून ओळखली जाऊ लागली. अकबराला मध्य आशियाई संबंध आणि परंपरा यांचा अभिमान होता. आशियाई आणि भारतीय परंपरा यांचे मिश्रण असलेले पर्शियन-इस्लामिक प्रभाव मुघल राजकारण आणि प्रशासनाच्या विविध क्षेत्रात दिसून येतो.

बाबर आणि हुमायून

काही इतिहासकारांचे असे मत आहे की तिमुरी राजवटीचा प्रभाव मुघल राजवटीवर होता. अत्याधुनिकपणे राज्यकर्त्यांच्या पुत्रांमधील साम्राज्याचे विभाजन हे मंगोल राजाच्या राजवटीचे मुख्य तत्व होते. पण हुसेन मिर्झाच्या मृत्यूनंतर बाबरने ही संकल्पना कधीच मान्य केली नाही. त्याचप्रमाणे, त्याने आपल्या (लोकांसमवेत) सार्वभौमत्वाचे वाटप करण्याची कोणतीही कल्पना नाकारली. साम्राज्याच्या विभाजनाच्या तत्त्वाची बाबरच्या मृत्यू नंतर लवकरच चाचणी घेण्यात आली. हुमायूने आपले साम्राज्य त्याच्या भावांमध्ये विभागले परंतु ते अयशस्वी झाले. १५५६ मध्ये उश्तरग्रामच्या युद्धात अकबर आणि कामरानच्या एका मुलाला संयुक्तरीत्या सिंहासनावर बसविले गेले, परंतु हा अल्पकाळ आणीबाणीचा उपाय होता. बाबरने मात्र 'पदशाह' - एक तुर्की पदवी ही पदवी स्वीकारली होती. बाबरने सत्तेचे विभाजन कधीच स्वीकारले नाही. मोगलांनी राज्याला वैयक्तिक मालमत्ता मानली. अकबर अबुल फजल म्हणतो: "ईश्वराच्या दृष्टीने कोणत्याही सन्मानापेक्षा राजेशाही जास्त महत्त्वाची मानली जाते. सर्वकष राजेशाही हा बंडखोरीच्या भावनेवर उपाय आहे." . एक राजा म्हणूनच "स्थिरता आणि ताबा मिळवण्याचे मूळ" आहे. तो पुढे म्हणतो "राजेशाही हा देवाकडून उत्पन्न होणारा प्रकाश आणि सूर्यापासून एक किरण आहे.

अबुल फजल याने अकबरच्या वतीने सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला आणि त्याच्या लिखाणात हे प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. राजाला मानवांपेक्षा स्वतंत्र, दैवी ज्ञानाचा वरदहस्त आहे म्हणूनच, राजा कधीकधी ब-याच गोष्टींमध्ये सामंजस्य ठेवून त्याचे निरीक्षण करेल. सध्याच्या युगातील राजाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. तो आता राष्ट्राचा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. "

१.५ विजयनगर साम्राज्यातील राज्याचे सिद्धांत

निळकंठ शास्त्री, ईश्वरी प्रसाद आणि विहन्सेंट स्मिथ सारख्या काही विद्वानांना असा विश्वास होता की विजयनगर राज्य एक लोकशाही राज्य नसले तरी लोकांच्या भावनांना महत्व दिले गेले. महालिंगमसारख्या विद्वानांचे म्हणणे आहे की ते एक पितृसत्तावादी राज्य होते आणि ते

लोकांच्या हितासाठीच होते. इतर विद्वानांचे म्हणणे आहे की विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी अमर्यादित शक्ती वापरली नाही. मंत्री परिषद, रूढी आणि परंपरा यांनी एकत्रितपणे विजयनगर राज्यावर राजकीय व प्रशासकीय नियंत्रण केले. स्थानिक संस्थांबरोबरच राजाच्या सामर्थ्यावर नियंत्रण म्हणूनही त्यांनी काम केले.

१.५.१ राज्याचे केंद्रीकरण

राज्याचे केंद्रीकृत व्यवस्थेवर शास्त्री आणि महालिंगम यांच्यासारख्या विद्वानांचे म्हणणे आहे की विजयनगर राजवटी ही एक केंद्रीकृत राजवट होती आणि राजाचे नायक आणि प्रांतीय राज्यपालांवर नियंत्रण होते. व्ही.एन. शास्त्रींनी राज्यातील केंद्रीकृत स्वरूपावर महालिंगम यांच्यापेक्षा अधिक जोर दिला. ते म्हणाले की, विजयनगर राज्य एक केंद्रीकृत नोकरशाही होते. हे मत पेस आणि नुनिझ या पोर्तुगीज प्रवाश्यांच्या अहवालांवर आधारित आहे, ज्यांनी नायकांना विजयनगर राज्याचे प्रतिनिधी म्हणून वर्णन केले आणि केंद्रीकृत राज्य संरचनेचे संकेत दिले.

१.५.२ विकेंद्रीत राज्य

बर्टन स्टेन यांनी केंद्रीकृत राज्याचा हा सिद्धांत पूर्णपणे नाकारला. विजयनगर राज्य चोल किंवा पांड्या राज्यांसारखे केंद्रीकृत नोकरशाही राज्य नव्हते. त्यांनी असा युक्तिवाद केला की विजयनगरच्या राजाने चोल राजाप्रमाणेच एक विधी अधिकार वापरला होता. त्यांनी लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणा-या सुपीक नदीच्या प्रदेशातील काही केंद्रीय प्रदेश हेरले व त्याचा महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. अत्युच्च शिखरावर असलेल्या केंद्रीय क्षेत्रासह, उतरणीची रचना म्हणून स्टेनने या रचनेकडे पहिले. राजा आणि नायक आणि प्रांतीय राज्यपाल यांच्यातील संबंधांचे वर्णन त्यांनी केले आहे. त्याच्या मतानुसार विजयनगर मध्ये अधीन प्रांतीय अधिकाऱ्यांना जास्त अधिकार होत. शास्त्री आणि महालिंगम यांच्यासारख्या विद्वानांनी स्टेनने प्रस्तावित केलेल्या मॉडेलवर टीका केली कारण प्रांतीय राज्यपाल बदली व बरखास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे राजाला होता.

१.६ मराठा साम्राज्याचा राज्यसिद्धांत

छत्रपती शिवाजींनी स्थापलेल्या स्वराज्याच्या स्वरूपाविषयी विविध अर्थ लावले आहेत. हिंदवी स्वराज ही सामाजिक-राजकीय आणि राजकीय प्रभाव दर्शवण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. साम्राज्यवादी इतिहासलेखनात अठराव्या शतकातील मराठा वर्चस्व अराजक अशा स्वरूपाचे मांडले गेले. एम. जी. रानडे आणि जे. एन. सरकार यांनी त्यांच्या लेखनात ग्रँड डफ प्रणीत सिद्धांत नाकारला आहे. 'मराठा सत्तेचा उदय' मध्ये रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयासाठी जबाबदार असणारी अनेक कारणे दिली आहेत. शिवाजी राजांनी त्यांना नेतृत्व प्रदान केले आणि आपापसात आत्मविश्वास निर्माण केला म्हणून त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या कामासाठी त्यांन पाठींबा दिला. राष्ट्रवादी इतिहासलेखन विकसित करण्यासाठी अनेक मराठा विद्वानांनी मराठा राज्य हिंदू साम्राज्याचा शेवटचा पुनर्जन्म म्हणून पाहिले. सतीश चंद्रा यांनी मुघल जागीरदारी व्यवस्थेच्या संकटात मराठ्यांनी प्रादेशिक स्वातंत्र्यासाठी दिलेला यशस्वी लढा म्हणून वर्णन केले. सी.ए. बेली तीन योद्धा समुदायाची नोंद घेताना म्हणतात - मराठे, शीख आणि

जाट यांनी मुघल राजसत्तेविरुद्ध काही प्रमाणात निर्देशित केलेली लोकप्रिय किंवा शेतकरी बंडखोरी प्रतिबिंबित केली. शिवाजी राजांच्या कारकिर्दीत व त्यांच्यानंतर आलेल्या राजांची अनिर्बंध सत्ता असली तरी त्यांचा उपयोग राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी करण्यात आला होता. शिवाजी राजांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधान मंडळ होते. त्यांचा सल्ला राजांवर बंधनकारक नसला तरी त्यांच्याशी वेळोवेळी सल्लामसलत करण्यात येत असे.

१.७ सारांश

तुर्कांच्या आगमनाने उत्तर भारतात एक नवीन प्रकारचे राज्य सुरू झाले. सुरुवातीच्या टप्प्यात, सैन्य नेत्यांना देशाच्या विविध भागात विजय मिळविण्यासाठी जास्तीत जास्त स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यावेळेस तैनात मध्यवर्ती सैन्य मजबूत होते आणि सुलतानच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत होते. विजयनगर सभ्यता ही केंद्रीकृत राजवट होती आणि राजाचा नायक आणि प्रांतीय राज्यपालांवर अधिकार होता. एम. जी. रानडे आणि जे. एन. सरकार यांनी त्यांच्या लेखनात ग्रँड डफ सिद्धांत नाकारला आहे. 'मराठा सत्तेचा उदय' मध्ये रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयासाठी जबाबदार असणारी अनेक कारणे दिली आहेत. शिवाजी राजांनी त्यांना नेतृत्व प्रदान केले आणि आपापसात आत्मविश्वास निर्माण केला म्हणून त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या कामासाठी शिवरायांना पाठींबा दिला.

१.८ प्रश्न

- प्र. १) सुलतानशाहीचे राज्य सिद्धांत स्पष्ट करा.
- प्र. २) मुघल काळातील राज्य सिद्धांताचे वर्णन करा.
- प्र. ३) विजयनगर व मराठा साम्राज्यातील राज्य सिद्धांताचा शोध घ्या
- प्र. ४) भारतातील मध्ययुगीन काळात राज्य सिद्धांताचे वर्णन करा.

१.९ संदर्भ

- १) ईश्वरी प्रसाद, हिस्ट्री ऑफ मीडिवल इंडिया, इंडियन प्रेस, अलाहाबाद
- २) सतीश चंद्र, मध्ययुगीन भारत: सुलतानशाही ते मुघल, दिल्ली,
- ३) बर्टन स्टीन, विजयनगर, न्यू कॅंब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. कॅंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस
- ४) एम. जी. रानडे, राइज ऑफ मराठा पॉवर, पनाळेकर को, मुंबई,
- ५) डॉ. आर. एस. त्रिपाठी, सम आस्पेक्ट्स ऑफ मुस्लीम अडमिनिस्ट्रेशन, सेंट्रल बुक डेपो, अलाहाबाद

राजवटीचे स्वरूप: दिल्ली सुलतानशाही, मोगल, विजयनगर आणि मराठा

घटक रचना

- २.० उद्दीष्टे
- २.१ प्रस्तावना
- २.२ राजवटीचे स्वरूप: दिल्ली सुलतानशाही
- २.३ मुघल राजवटीचे स्वरूप
- २.४ विजयनगर साम्राज्यात राजेशाहीचे स्वरूप
- २.५ मराठा राजवटीचे स्वरूप
- २.६ सारांश
- २.७ प्रश्न
- २.८ संदर्भ

२.० उद्दीष्टे

- १) सुलतानशाहीच्या राजवटीचे स्वरूप समजून घेणे
- २) मध्ययुगीन राजवटीचे स्वरूप स्पष्ट करणे
- ३) विजयनगर व मराठा साम्राज्यातील राज्याचे स्वरूप समजावून घेणे

२.१ प्रस्तावना

मध्ययुगीन भारतामध्ये राजसत्ता ही सर्वशक्तिमान संस्था होती. संपूर्णपणे राजाच्या म्हणजेच सुलतानाच्या इच्छेनुसार ती कार्य करत होती. अनेक विद्वानांचे मत आहे की राजशाहीची संस्था ही इस्लामिक संस्था नव्हती. वेगवेगळ्या परिस्थितीमुळे हे स्थिरपणे उदयास आले. हळूहळू सुलतानशाही हे समाज आणि सभ्यतेचे केंद्र बनले. राज्यातील सत्ता सुलतानाच्या हाती केंद्रित झाली आणि तो निरपेक्ष शासक बनला. तो मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व न्यायालयीन प्रकरणांमध्ये अंतिम न्यायालयीन आणि सशस्त्र दलांचा प्रमुख झाला. तो भव्य दरबार भरवत असून अनेक विद्वान, कलाकार आणि धर्म-संरक्षक म्हणून त्याला खूप प्रतिष्ठा आणि सन्मान मिळत होते.

दिल्लीच्या तुर्की राज्यकर्त्यांनी शासक म्हणून सुलतान ही पदवी वापरली. सुलतानशाहीची स्थापना १२०६ मध्ये झाली आणि कुतुबुद्दीन ऐबकच्या राज्यारोहणासोबत नवीन राजकीय व्यवस्थेची सुरुवात मानली गेली. इल्तुतमिश (अल्तमश) याच्या कारकीर्दीत सुलतानशाही स्थिरावली. दिल्लीच्या सुलतानांनी खलिफाकडे निष्ठा असल्याचा दावा केला असला तरी, सुलतान राजनैतिक बाबतीत स्वतंत्र होता. इल्तुतमिशने सुलतानाच्या सरकारात घराणेशाहीची तत्वे आणली. शामसी घराण्याच्या बाजूने वंशपरंपरेची परंपरा स्थापन केली गेली. इल्तुतमिशच्या कारकिर्दीत सुलतानाची स्थिती ज्येष्ठ सरदारांपैकी एक अशी होती.

तथापि, बलबनच्या उदयानंतर राजेशाहीची प्रतिष्ठा वाढली. सुलतान हा निरंकुश सत्ताधीश बनला.

२.२ राजवटीचे स्वरूप: दिल्ली सुलतानशाही

मुस्लिम न्यायाधीशांनी धर्माच्या आधारवर सुलतानास पुढील कार्ये सोपविली: इस्लामिक श्रद्धा संरक्षणकरणे, त्याच्या प्रजेमधील वाद मिटविणे, इस्लामी प्रांताचे संरक्षण, महामार्ग व रस्ते प्रवाश्यांसाठी सुरक्षित ठेवणे, गुन्हेगारी संहितेची अंमलबजावणी, आक्रमणाविरुद्ध सीमांचे संरक्षण, इस्लामविरोधी वागणूक देणा-यांविरुद्ध युद्ध पुकारणे, कर आणि कर्तव्यांचे संग्रह, त्याच्या सार्वजनिक आणि कायदेशीर कर्तव्यामध्ये त्याला मदत करण्यासाठी अधिका-यांची नेमणूक, सार्वजनिक संपर्क आणि वैयक्तिक संपर्काद्वारे लोकांच्या स्थितीशी संपर्कात रहाणे. सुलतान परिपूर्ण शासक असून त्याला अमर्याद अधिकार असल्याचे दिसते, मात्र प्रत्यक्ष व्यवहारात मात्र त्याचा अधिकार काही विशिष्ट कारणास्तव मर्यादित होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही परंपरेनुसार एका राजाने सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल धर्म ही प्रमुख संस्था त्याच्यावर दबाव ठेऊन होती. त्याला धर्माने ठरवलेल्या नैतिक आणि धार्मिक निकषांनुसार कार्य करणे आवश्यक होते. कुराणी कायद्याचा भंग करणा-या शासकाला सत्तेवरून काढून टाकले जाऊ शकत होते. अर्थात त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठींबा आवश्यक होता. याव्यतिरिक्त, सुलतानची शक्ती सैन्याच्या निष्ठेवर, नागरिकांच्या समर्थनावर आणि मुस्लिम धर्मशास्त्रज्ञांच्या सहकार्यावर अवलंबून होती.

२.२.१ बलबन: दिव्य अधिकाराचा सिद्धांत

बलबनने राजशाही प्रतिष्ठा व शक्ती वाढवण्याचा निर्णय घेतला त्यायोगे त्याने आपली एकाधिकारशाहीचा प्रस्थापित केली. राजेशाहीची प्रतिष्ठा व शक्ती वाढविण्यासाठी बलबनने दिव्य हक्कांच्या सिद्धांतावर विश्वास ठेवला. त्यांनी आपली मते आपला मुलगा बुगरा खान याला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली. तो म्हणतो, “राजाचे हृदय हे देवाच्या कृपेचे खास भांडार आहे आणि मानवजातीमध्ये त्याचे बरोबरीचे कोणीही नाही.” त्याने राजाच्या सर्वापेक्षा वेगळे व श्रेष्ठ असण्यावर जोर दिला. त्याला खात्री होती की एकाधिरशाही असलेला शक्तिशाली राजा त्याच्या प्रजेचे अगदी अचूकपणे पालन करू शकतो आणि राज्याची सुरक्षा देखील करू शकतो. तो स्वतः आधीच्या आयुष्यात गुलाम असतानाही त्याने म्हणून मिथककथेतील तुर्की नायक अफ्रसियाबचा वंशज असल्याचे सांगून बलवानने सिंहासनावर आपला दावा मजबूत केला.

२.२.२ दरबाराच्या राजवैभवाची प्रतिष्ठापना

दरबाराचे वैभव व प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्याने नाना विविध योजना अमलात आणल्या. दरबाराचे वैभव व दरारा वाढवण्यासाठी शिष्टाचार, परंपरा आणि प्रथा त्याने प्रस्थापित केल्या. बरानी या इतिहासकाराच्या मतानुसार दिल्लीत अशा भव्य आणि भव्यतेचे प्रदर्शन यापूर्वी कधीही झाले नव्हते. एकवीस वर्षे बालबनने राज्य केले तेव्हा त्याने राजगादीसोबत आदराची भावना, सन्मान आणि वैभव वाढवले. त्याच्या राज्यारोहणानंतर, बलबनने मद्य पिणे सोडले आणि दरबारातील इतर सरदारांपेक्षा वेगळेपण व श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक तो वेगळा व एकटा राहू लागला. त्याने त्याच्या दरबारी आणि अधिका-यांन एकत्रितपणे मद्यपान करण्यास मनाई केली, त्यांच्यासाठी एक खास पोशाख आणि निश्चित

विधी सुरु केले. सर्व अधिकारी व सरदार यांना सुलतानाला प्रणाम करणे आणि राजाच्या पायाला स्पर्श करणे, हे अभिवादानाचे प्रकार म्हणून सुरु केले. दरबाराचे वैभव वाढवण्यासाठी, बलबन याने पर्शियन दरबाराच्या धर्तीवर समारंभांचे नवीन नियम सुरु केले. त्याने नवीन पर्शियन वर्ष नवरोज या वार्षिक उत्सवाची सुरुवात केली. त्याने हातात तळपत्या तलवारी घेतलेले उंच आणि तगडे अंगरक्षक नेमले. ते सतत राजाभोवती उभे असत. त्याचा उद्देश आजूबाजूच्या लोकांवर भीतीयुक्त दरारा निर्माण करणे हा होता.

२.२.३ तुर्की वर्चस्वाची स्थापना

उच्च कुलाच्या दाव्याला बळकट करण्यासाठी, बलबन तुर्की कुलीन विजेता म्हणून पुढे आला. महत्वाची सरकारी पदे केवळ तुर्की कुटुंबातीलच होती. उच्च पदाधिका-यांशिवाय त्याच्याकडे खालच्या अधिका-यांचा प्रवेश नव्हता. त्याने दरबारात गंभीर वातावरण निर्माण केले. त्याच्या दरबारात कोणालाही हसण्याची परवानगी नव्हती. अशाप्रकारे, वेगवेगळ्या उपायांद्वारे बलबनने राजशाहीची प्रतिष्ठा वाढविली. विविध रूढीने आणि सन्मानाने, दरबाराची प्रतिष्ठा व शक्ती पुनर्संचयित करण्यात त्याला यश आले. तुर्की कुलीन व्यक्तीचा नेता म्हणून काम करण्याचा दावा करताना, बलबन स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसह नव्हे तर कोणाबरोबरही सत्ता सामायिक करण्यास तयार नव्हता. सुलतानाच्या निरपेक्ष सत्तेच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे म्हणजे अग्रगण्य तुर्की सरदारांचा निवडलेला गट म्हणजे 'चाळीस सरदारांचा गट' हे त्याच्या ध्यानात आले. त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या वारसदारांसाठी सिंहासनास सुरक्षित ठेवण्यासाठी 'चाळीस सरदारांचा गट' नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी बलबनने कनिष्ठ तुर्कांना महत्त्वपूर्ण पदांवर बढती दिली. लोकांच्या नजरेत त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी थोडासा दोष असला तरीही त्यांनी सदस्यांना कडक शिक्षा केली. स्वतःला राज्यातील सर्व घडामोडींबद्दल आणि तुर्की सरदारांच्या हालचालींबद्दल माहिती ठेवण्यासाठी बलबनने हेरगिरीची विस्तृत व्यवस्था आयोजित केली. प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर त्यांनी गुप्त-वार्ता लेखक नेमले. त्यांना दररोज सर्व महत्त्वपूर्ण घटना आणि हालचालींचा अहवाल त्याच्याकडे पाठविणे आवश्यक होते. गुप्त-वार्ता लेखक यांच्या व्यक्तिमत्त्व व निष्ठा या गोष्टींवर त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांनी त्यांना चांगला पगार दिला आणि प्रांतीय राज्यपालांना पूर्णपणे स्वतंत्र केले. जर गुप्त-वार्ता लेखकाने त्याच्या कर्तव्यात कसूर केली तर त्याला जबर शिक्षा देण्यात आली. सुप्रसिद्ध आणि कार्यक्षम हेरगिरी यंत्रणा बलबनच्या राजवटीतील महत्त्वपूर्ण घटना बनली. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने निःपक्षपातीपणे न्याय दिला.

२.२.४ सैन्य संघटना

सैन्याच्या संघटनेची आणि राज्याच्या सुरक्षिततेच्या रक्षणासाठी बलबनने सैन्याच्या पुनर्संचनेचा निर्णय घेतला. सैन्य सेवेच्या ठिकाणी जहागीर देण्याची जुनी प्रथा बलबनने रद्द केली नाही परंतु केवळ सक्रिय सैन्य सेवा देण्यास सक्षम असलेल्या अशा व्यक्तींनाच अशी नेमणूक देण्यात येईल हे पाहण्याची काळजी घेतली. ज्यांनी युद्धात त्यांच्या धैर्य व निष्ठेचा पुरावा दिला होता, अशा घोडदळ व घोडदळांचा अनुभव असणा-या अधिका-यांना नेमले. त्याने सैन्यासाठी इमाद-उल-मुल्क या अत्यंत सक्षम व निष्ठावान अधिका-याची नेमणूक कारण त्याला दिवाण-ए-अरिज (सैन्याचे प्रभारी मंत्री) म्हणून नेमले. याच विभागाला अर्थ मंत्रालयापासून स्वतंत्र करण्यात आले. इमाद-उल-मुल्कने सैन्याच्या भरती, प्रशिक्षण,

उपकरणे आणि सैन्याच्या पगाराच्या बाबतीत विशेष रस घेतला. बलबनच्या सैन्याचा एक शक्तिशाली साधन म्हणून वापर केला. राजशाही आणि सैन्याच्या पुनर्रचनाची स्थिती बळकट केल्यामुळे बलबनने आपले लक्ष साम्राज्यविस्ताराकडे दिले. शासन निर्णय मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली. अवध भागात काही काळ सुरु असलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या असुरक्षित स्थितीलाही त्याने संपुष्टात आणले.

२.२.५ अलाउद्दीन खिलजी

खिलजी राजवटीतील अलाउद्दीन खिलजी हा पूर्णपणे साम्राज्यवादी होता. त्याच्या निरपेक्ष राजशाहीच्या सिद्धांतास पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या विजय आणि अभिषेकाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि वारंवार होणा-या मंगोल आक्रमणांपासून सुलतानशाहीचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली सेना असणे आवश्यक होते. या उद्दीष्टांमुळे अलाउद्दीनने दूरगामी लष्करी सुधारणा केल्या. अलाउद्दीन खिलजीच्या राजकारणाची व्यावहारिक स्वरूपाची कल्पना त्यांच्या काही राजकीय आणि प्रशासकीय उपाययोजनांमधून ध्यानात येते. त्याने सैन्यावर आचारसंहिता लागू करण्याचा प्रयत्न केला. अलाउद्दीनला राज्याच्या कार्यात धर्माचा हस्तक्षेपाला विरोध होता आणि या संदर्भात तो दिल्लीच्या आधीच्या राज्यकर्त्यांच्या परंपरेपासून दूर गेला. काजी यांच्याशी झालेल्या संभाषणात त्याने सुलतानांच्या राजकारणाचा राजकीय सिद्धांत मांडला गेला. अलाउद्दीन यांनी स्पष्ट केले की त्यांनी शरियत मध्ये काय लिहिले आहे अथवा शरियत काय निकाल देते यावर राजकारण अवलंबून नाही. सुलतान म्हणजे शासक हा सर्वोच्च असून आजूबाजूच्या परिस्थिती नुसार तो काय योग्य व काय अयोग्य हे ठरवू शकतो. धर्म व धार्मिक बाबी त्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही.,

२.२.६ मुहम्मद बिन तुघलक

अलाउद्दीन खिलजीप्रमाणेच मुहम्मद बिन तुघलकही धर्मनिरपेक्ष विषय उलेमाच्या नियंत्रणापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करित होता. अलाउद्दीन प्रमाणे त्याने उघडउघड शरीयतची अवहेलना केली नाही परंतु त्याच वेळी, महत्त्वाच्या विषयांवर उलेमा यांच्या पाठिंब्यावर विजय मिळवण्यासाठी त्याने फारसे प्रयत्न देखील केले नाही. सुलतान स्वतःला केवळ राज्याचा संपूर्ण प्रमुख नसून तो स्वतःचा 'देवाची सावली' असल्याचा दावाही तो करत होता. सुरुवातीस त्याने खलिफाचे वर्चस्व पूर्णपणे नाकारले. यामुळे साहजिकच त्याचे उलेमासोबत वैर वाढले. सुलतानाला खलीफाच्याकडून आपल्या राज्याला मान्यता घेणे आवश्यक वाटले नाही. परंतु, न्याय, उदारता आणि वैयक्तिक क्षमता असूनही सुलतानाला असे दिसून आले की तो जनतेत अधिकाधिक अप्रिय होत आहे. अशा वेळेस त्याने खलिफाविषयीचा आपला दृष्टिकोन बदलला आणि इजिप्तच्या खलीफाकडून सार्वभौम म्हणून त्याच्या पदाची पुष्टी मागितली. त्याने नाण्यांवरून स्वतःचे नाव काढून खलीफाचे नाव घातले. तथापि, या उपायांमुळे सुलतानची लोकप्रियता पुनर्संचयित झाली नाही, तसेच त्याच्या वारंवार होणा-या बंडखोरीपासूनही त्याला वाचवले गेले नाही जे शेवटी त्याच्या अधिकारासाठी व सुलतानशाहीसाठी त्याचे अनिर्बंध सत्ताधोरण हानीकारक ठरले.

२.२.७ लोदी घराणे

लोदी सरदारांमध्ये सार्वभौम राजाची कल्पना ही परकीय होती. कुणा एका नेत्याचे अथवा सरदाराचे वर्चस्व मानने त्यांच्या परंपरेत बसत नव्हते. त्यांना स्वताची प्रतिष्ठा व सत्ता अधिक महत्वाची होती. राजा किंवा सत्ताधीश हा श्रेष्ठ नसून तो केवळ 'त्यांच्यातील एक' म्हणून त्यांनी मानले. म्हणूनच, त्यांच्या या विचारसरणीमुळे व परंपरेमुळे त्यांना अशा राज्यात अनिर्बंध सत्ता गाजवण्याची मुभा नव्हती. अनिर्बंध सत्तेमुळे राज्यकर्ते आणि लोक यांच्यातील संबंध कमी होऊ शकतात आणि राज्यकर्त्यांचा दर्जा कमी होऊ शकेल अशी त्यांची भावना होती. बहलोल लोदीने अफगाण साम्राज्याची स्थापना केली होती मात्र अफगाण परंपारीक विचारसरणीमुळे राज्यातील राजाचे स्थान सशक्त होऊ शकले नाही. शक्तिशाली प्रमुखांना सोबत घेऊन व त्यांच्या मर्जीनुसार सतत राज्यकारभार करण्याच्या परंपरेमुळे इतर राजघराण्यासारखे लोदी घराणे सशक्त होऊ शकले नाही. बहलोल लोदीने अफगाण जमातीतील सदस्यांना येऊन त्यांनी भारताच्या राज्यात योग्य प्रमाणात भाग घ्यावा म्हणून अफगाणांना आमंत्रित केले. बहलोल व इब्राहीम लोदी आपल्या वंशाच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असताना बहलोलने नेहमीच त्याच्या राज्याचा सत्तेत समान वाट देण्याचे धोरण स्वीकारले. सिकंदर लोदीने राजशाही उन्नत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मात्र असे करताना त्याने सिंहासनावर आपली पकड कायम ठेवली. इब्राहीम लोदी मात्र याबाबतीत त्याचे वर्चस्व राजकीय संपूर्णपणे राबवण्यात अयशस्वी ठरले आणि भारतात मोगल राज्य स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

२.३ मुघल राजवटीचे स्वरूप

मध्ययुगीन भारतातील राज्यकर्ते स्वतःला पूर्णपणे सार्वभौम मानत नव्हते. दिल्लीतील सुलतान आणि स्थानिक मुस्लिम राज्यकर्ते खलिफा यांना त्यांचा कायदेशीर सार्वभौम मानत असत आणि सहसा त्यांनी जारी केलेल्या नाण्यांवर त्याचे नाव वापरत असत आणि त्यांच्या नावाने प्रार्थना (कुतुबा) वाचत असत. तथापि, मोगल साम्राज्यादरम्यान राजाच्या एकुण परंपरेत व सत्ताप्रकारात आमुलाग्र बदल झाला. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने स्वतास भारताचा पदशाह म्हणजेच सम्राट अशी पदवी घेतली आणि कोणत्याही परकीय सत्तेचे वर्चस्व न स्वीकारता आपले संपूर्ण वर्चस्व गाजवले. राजवंशाचा शेवट होईपर्यंत मुघलांचे हे धोरण कायम राहिले. मुघल राज्यकर्त्यांनी खलिफाची नाममात्र सार्वभौमत्व ओळखण्यास नकार दिला आणि स्वतःला पूर्णतः सार्वभौम मानले. ते स्वतःला पृथ्वीवरील देवाचे प्रतिनिधी मानत. मोगल शासक अमीर-उल-मोमीनिन (मुस्लिमांचा शासक) म्हणूनही ओळखला जात असत.

२.३.१ अकबरांचा राजेशाहीचा सिद्धांत

मोगल साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी स्वतःला विविध प्रथा व परंपरेने युक्त असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी दैवी इच्छेने नियुक्त केलेले राजे म्हणून पाहिले. वास्तविक राजकीय परिस्थितीमुळे ही दृष्टी बऱ्याचदा येत असली तरी असली तरी बहुधार्मिक व अनोळखी लोकांवर राज्य करण्यासाठी हा दृष्टीकोन उपकारक होता. अकबराचा हा दृष्टीकोण त्याने नेमलेल्या इतिहासकारांच्या इतिहासाच्या लेखनातून होता. मोगल राजांनी दरबारातील इतिहासकारांना विविध बाबींची नोंद करण्यासाठी लिहण्यासाठी नेमले. या

खात्यांमध्ये सम्राटांच्या काळातील विशेष घटना नोंदवल्या गेल्या. याशिवाय, या लेखकांनी देशातील विविध प्रांतामधील राज्यकर्त्यांना त्यांच्या कारभारावर राज्य करण्यासाठी मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली. इंग्रजीत लिखाण करणाऱ्या आधुनिक इतिहासकारांनी या संपादित नोंदीच्या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर केले आले. मोगलांचा इतिहास लिहू इच्छणा-या कोणत्याही विद्वानांसाठी हि पुस्तके एक अपरिहार्य स्रोत आहेत. मुघल राज्यातील संस्थांविषयी तथ्यात्मक माहितीचे हे महत्वाचे भांडार आहे. प्रस्तुत लेखकांनी दरबाराशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी माहिती गोळा करून वर्गीकरण केलेले आढळते. त्यायोगे आपल्याला त्यांच्या राज्यकारभारविषयक कल्पनांची माहिती मिळते.

अर्थात अशा प्रकारच्या पुस्तकातून मोगल राजांविषयी अतिशयोक्त मजकूरही आढळतो. मोगल सम्राट हा देवाचा प्रतिनिधी असल्याने त्याला थेट देवाकडून शक्ती आली आहे हे दर्शविण्यासाठी दरबारातील इतिहासकारांनी बरेच माहिती स्रोत दर्शवले आहेत. त्यांनी सांगितलेल्या एक आख्यायिका म्हणजे मंगोल राणी विषयी होती. ती गर्भवती असताना सूर्यकिरणांनी जणू काही तिला आशीर्वाद दिला. तिने जन्माला घातलेल्या संततीवर हा दैवी प्रकाश होता व पिढ्यानपिढ्या त्या दैवी प्रकाशाचा वारसा पुढील मुघल राजांनी चालविला. अबू फजलने देवाकडून (फारूर-इ इजादी) प्रकाश प्राप्त करणा-या मुघल राजांना सर्वोच्च स्थानी ठेवले. हिंदुस्थानचा बादशाह झाल्यावर अकबराने राज्याच्या काही संकल्पनेत बदल केले. अकबर याने ठामपणे प्रतिपादन केले की राजेशाही एक दैवी देणगी आहे. व जोपर्यंत देवाची कृपा आहे अथवा त्याची इच्छा आहे तोपर्यंत राजाला आपल्या मनानुसार राज्यकारभार करता येतो.

अबुल फजल याचे म्हणणे होते की, "राजसत्ता देवाची देणगी आहे आणि सम्राट, "पृथ्वीवरील देवाची सावली" आहे. राजा हेच प्रशासनाचे मुख्य केंद्र होते, सर्व नागरी आणि सैन्य अधिकाऱ्यांचे केंद्र होते आणि सर्व न्यायालयीन आणि कार्यकारी प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात होते. मुत्सद्दी कौशल्य, लष्करी सामर्थ्य आणि धार्मिक सहिष्णुता यांच्या जोडीने १५७६ पर्यंत संपूर्ण उत्तर भारतावर विजय मिळवल्यानंतर अकबरने कुतुबा स्वतःच्या नावाने वाचला. त्याने सिजदा (प्रणाम) आणि झमीनबोस (सम्राटासमोर जमिनीवर स्पर्श घेण्याची) प्रथा सुरू केली. या पद्धतीद्वारे अकबरने आपल्या संपूर्ण सार्वभौमत्वाची घोषणा केली. धर्माच्या कारणास्तव त्याने आपल्या प्रजेमध्ये भेद केला नाही. तो स्वतः ला राजा आणि सर्व प्रजेचा उपकारक मानत असे. अबुल फजलच्या अकबरनामा पासून अकबरचे राज्याभिषेकाचे धोरण ज्ञात आहे. तो म्हणतो, "सार्वभौम शांततेचे (सहिष्णुतेचे) पालन न केल्यास आणि सर्व माणसांचे आणि सर्व धर्मांचे एकनिष्ठ दृष्टीने विचार न केल्यास राजा या सर्वोच्च अशा पदासाठी योग्य ठरू शकत नाहीत." अकबराने आपल्या सर्व प्रजेचा आपण राजा असल्याचा दावा केला. अकबरांचा राजासत्तेचा आदर्श खरोखरच उच्च आणि थोर होता. अकबर याच्यासह मोगल सम्राटांनी कुराणीच्या कायद्याचे अनुपालन करण्याचा प्रयत्न केला.

प्रजेच्या जीवन , मालमत्ता, सन्मान आणि विश्वास अशा चार विषयांचे सम्राट संरक्षण करतो आणि त्या बदल्यात आज्ञाधारकपणा आणि संसाधनांची मागणी करतो. मुघल राजांच्या दृश्य प्रतिनिधित्वासाठी बरीच चिन्हे तयार केली गेली होती. कलाकारांद्वारे वापरल्या जाणाऱ्या आवडत्या प्रतिकांपैकी एक म्हणजे सिंह आणि कोकरू (किंवा बकरी)

शांतपणे एकमेकांच्या शेजारी घर बांधतात. याचा अर्थ असा होतो की दुर्बल व कमकुवत दोघे समरस होऊ शकतील अशा चित्राद्वारे सूचित करतात.

मध्ययुगीन काळात विलासी किंवा शाही राजवट हे एक सामान्य वैशिष्ट्य होते. या संदर्भात, मोगल सम्राट अमर्याद शक्तीचा उपभोग घेणारा परिपूर्ण राजा होता. मोगल राज्य एक केंद्रीकृत (निरंकुश राजशाही) राज्य होते. अशी कोणतीही संस्था किंवा कार्यालये नव्हती जी त्याच्या सर्वोच्च सामर्थ्यावर अंकुश ठेऊ शकत होती. मुघल सम्राट राज्यातील सर्वोच्च पद होते. तो म्हणजेच राज्य व तोच सरकारप्रमुख, सर्वोच्च सेनापती, न्यायाचे मुख्य अधिकारी होता. उत्तराधिकाराचा स्पष्ट कायदा नसतानाही सिंहासनासाठी दावेदारांकडून गट असायचे. एक श्रेष्ठ लष्करी शक्ती असलेला स्पर्धक आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सक्षम होता. बळी तो कान पिळी या न्यायानुसार सत्ता स्पर्धेत श्रेष्ठ असाच गट आपली सत्ता प्रस्थापित करत असे.

२.३.२ राजाचे विशेषाधिकार

लोकांच्या नजरेत आपले वास्तविक स्थिती बळकट करण्यासाठी अकबर याने राजेशाहीत काही खास प्रथा रुजू केल्या होत्या. राजेशाहीची शक्ती आणि प्रतिष्ठा वाढविणे या हेतूंचा हेतू होता. काही महत्त्वाच्या पूर्वकल्पनांचा समावेश होता.

- (अ) झरोखा दर्शन, ज्यायोगे सम्राट आपल्या प्रजेच्या अभिवादनसाठी विशेष सज्जामध्ये दिसत असे. झरोखा दर्शनाने सम्राटाचे सर्व काही ठीक असल्याचे दर्शविले. जेव्हा राजा एखाद्या मोहिमेवर किंवा आजारी असे तेव्हाच त्याला दर्शन देता येत नसे. राज्यात सर्व काही आलबेल असल्याचा अथवा सम्राट व्यवस्थित असल्याचा संदेश यातून प्रजेपर्यंत जात असे. तथापि औरंगजेबाने ही प्रथा बंद केली.
- (ब) जेव्हा सम्राटाने दरबार बोलवला, तेव्हा, इतर अनेक वाद्यांच्या साथीला शक्तिशाली नगारा वाजवला जात असे
- (क) केवळ सम्राट त्याच्या अधिकाऱ्यांना पदवी अथवा किताब देऊ शकत असे.
- (ड) सम्राटास केवळ त्याचा विशेष शिक्का (मोहर) चिकटविण्याचा विशेषाधिकार होता आणि विशेष बाबत त्याने त्याच्या जारी केलेल्या शेतात त्याच्या तळहाताचे (पंजा) सिंदूर छापले.
- (इ) मृत्यूसारख्या फाशीची शिक्षा फक्त सम्राटाद्वारेच दिली जाऊ शकते.
- (फ) केवळ बादशाह हत्तीचे झुंज आयोजित करू शकत असे.
- (छ) अकबरने त्याच्या वाढदिवशी सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या विरुद्ध वजन करण्याचा प्रघात अवलंबिला.

२.३.३ एकसंध शक्ती

मुगल साम्राज्यामध्ये हिंदू, जैन, पारसी, मुस्लिम आणि विविध धर्मांच्या आणि अनेक भिन्न वंशीय आणि धार्मिक समुदायाचा समावेश होता. सर्व शांतता आणि स्थिरतेचा स्रोत म्हणून, सम्राट सर्व धार्मिक आणि वांशिक गटांमध्ये भेदभाव न करता राज्य करत असे. त्याने विभिन्न अशा प्रजेमध्ये मध्यस्थ म्हणून कार्य केले आणि न्याय व शांती कायम ठेवण्याचे सुनिश्चित केले. अबुल फजल याने सुलह-ए-कुल (परिपूर्ण शांतता) हा आदर्श प्रबुद्ध नियम

म्हणून पुढे आणला. सुलह-ए-कुलमध्ये सर्व धर्म आणि विचारधारे यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. राज्याचे अधिकार क्षीण न करता राहणे व आपसात संघर्ष न करणे या अटींवर सर्वांना धर्म स्वातंत्र्य होते. सुलह-ए-कुलचा आदर्श राज्य धोरणांद्वारे राबविला गेला. मोगलांच्या अखत्यारीतील कुलीन म्हणजे इराणी, तुराणी, अफगाण, राजपूत, दख्खनी यांचा समावेश असलेला एकत्रित लोक या सर्वांना पूर्णपणे त्यांच्या सेवेच्या आधारे पद व पुरस्कार देण्यात

२.३.४ शेरशाहाची कल्याणकारी राजेशाही

शेर शाह हा एक कल्याणकारी हुकुमशाह होता. तो प्रशासनाला आपल्या कर्तव्याचा एक भाग मानत असे आणि राज्याच्या कारभाराविषयी प्रत्येक व्यवसायाकडे वैयक्तिक लक्ष देत असे. त्याने धर्माच्या आधारावर भेदभाव न करता लोककल्याणाच्या विकासाचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवला. त्याला प्रजेवर अत्याचार करून नव्हे तर प्रजेला सुख समृद्धी बहाल करून आपली महानता वाढवायची होती. भारताच्या मुस्लिम राज्यकर्त्यांपैकी शेरशाहाने प्रथमच लोकांच्या जीवनमन उंचावून त्यांचे कल्याण करण्याचा व्यापकपणे प्रयत्न केला.

२.४ विजयनगर साम्राज्यात राजेशाहीचे स्वरूप

विजयनगर प्रशासन राजाच्या नियंत्रणाखालील एक विशाल सामंती संस्था होती. सर्व समकालीन राज्यकर्त्यांप्रमाणेच विजयनगरचा राजा देखील नागरी, न्यायालयीन आणि सैनिकी विषयांवर अमर्याद अधिकार असणारा सर्वोच्च अधिकारी होता. तथापि, राजाने धर्मातील तत्वांनुसार लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कृष्णदेवरायांच्या अमुक्तमल्यादा या पुस्तकाचा सखोल अभ्यास केल्यावर विजयनगर राजांच्या राजकीय तत्वज्ञानाचे स्वरूप समजण्यास मदत होते. कृष्णादेवरायांनी या शब्दांत राजाला सल्ला दिला आहे: “तुम्ही जे काही पाहता किंवा ऐकता त्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही मोठ्या काळजीपूर्वक आणि तुमच्या सामर्थ्यानुसार चांगल्याचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना शिक्षा करण्याच्या कार्यात सामील व्हा.” ते पुढे म्हणतात, “मुकुट असलेल्या राजाने नेहमीच धर्माकडे डोळे लावून राज्य केले पाहिजे.” राजाची कर्तव्ये गृहीत धरून कृष्णदेवराय म्हणतो की त्याने आपल्या आसपास राज्यकार्यात कुशल लोक गोळा करण्यावर राज्य केले पाहिजे. त्याने अखंड पराक्रम करून सर्व प्रजेचे संरक्षण करावे.

२.४.१ विजयनगर साम्राज्यातील दैवी नियोजित राजेशाही

विजयनगरच्या राजेशक्तीच्या कल्पनेला बरेच धार्मिक कंगोरे होते. राजाने पवित्र भूमिका बजावावी आणि लोककल्याण करावे असे अपेक्षित होते. काही प्रथानुसार तो देवाचा अवतार म्हणून पाहिला गेला. विजयनगरच्या संरचनेत धर्म महत्वाची भूमिका बजावत होता. हिंदू परंपरेतील पवित्र कर्तव्य आणि कायद्याची कल्पना धर्मानुसार त्याला प्रजेमध्ये प्रक्षेपित करायची होती. हिंदू परंपरेचा आधार असलेली धर्म ही संकल्पना मनुष्याला परमात्म्याशी अगदी जवळून जोडते. विजयनगरचे सम्राट वैश्विक, दिव्य आणि कर्तव्य बजावणारे होते.

२.५ मराठा राजवटीचे स्वरूप

सतीश चंद्र यांनी मुघल जागीरदारी व्यवस्थेच्या संकटात मराठ्यांनी प्रादेशिक स्वातंत्र्यासाठी यशस्वी मार्ग काढल्याचे नमूद केले. बेले या इतिहासकाराने मराठा, सिख आणि जाट या तीन योद्धा राजवटीच्या उदयाच्या कारणांची नोंद केली आहे आणि असा

युक्तिवाद केला आहे की त्यांनी मुस्लिम राजवटीविरुद्ध काही प्रमाणात लोकप्रिय अशी कृषक समाज प्रेरित बंडखोरी प्रतिबिंबित केली होती. राजा हा मराठ्यांच्या कारभाराचा मुख्य आधार होता. तो एकमेव व सर्वशक्तिमान शासक होता जो अतिशय कठीण प्रशासकीय यंत्रणा चालवत असे. कारभारातील प्रत्येक जण जसे अठरा कारखाने, बारा महाल, सचिवालयातील अधिकारी फडणीस, सबनीस, कारकून, लष्करी सेनापती आणि आठ प्रधान यांच्यासारखे राजाचे आदेश प्राप्त आणि अंमलात आणत असत.

मराठा राज्यात राजाकडे अंतिम व निर्णायक अधिकार बजावत असे. त्याच्या परवानगीशिवाय कोणीही, कोणताही विभाग कुठलीही रचना किंवा योजना प्रत्यक्षात आणू शकत नव्हता. राजाच्या परवानगीशिवाय कुठल्याही बाबींचा निर्णय घेण्यासाठी कुणी धजावत नसे. या विस्तृत प्रशासकीय व्यवस्थेसाठी या प्रशासकाच्या शिवाजी राजांसारखा अत्यंत मजबूत आणि दूरदर्शी राज्यकर्ता आवश्यक होता. छत्रपती शिवाजीपासून शाहूपर्यंतचे सर्व मराठे राजे सर्वात कार्यक्षम व शक्तिशाली राजे होते आणि प्रशासनाची कामे योग्यरित्या व कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यास समर्थ होते. परंतु बदललेल्या परिस्थितीमुळे छत्रपती शाहूंच्या निधनानंतर केंद्रीय प्रशासन हळूहळू पेशवे व फडणीसांच्या प्रभावाखाली आलेकालांतराने पेशव्यांना अधिक अधिकार मिळाले, परिणामी केंद्रीय प्रशासन सातारा ते पूणे येथे बदलले. केंद्रीय प्रशासनात हळूहळू बदल झाले पण त्याखालील ग्रामीण समुदायातही बदल झाले नाहीत. पेशव्यांनी त्यांना आणि प्रांतीय प्रशासन पूर्वीप्रमाणेच चालू ठेवले. राजा प्रशासनाचा प्रमुख होता. अष्ट प्रधान मंडळ म्हणून ओळखल्या जाणा-या त्यांच्या आठ मंत्र्यांची परिषद राजाला दैनंदिन कामकाजात मदत करत असे. डॉ.आर.सी. मजूमदार शिवाजी महाराजांच्याविषयी लिहितात, "ते केवळ एक साहसी सैनिक आणि यशस्वी सैन्य विजते नव्हते तर आपल्या लोकांसाठी एक प्रबुद्ध शासक होते." राज्यातील प्रशासकीय कामकाजावर त्यांनी बारीक नजर ठेवली. सर्व शक्ती त्याच्यावर केंद्रित होत्या परंतु त्यांनी आवश्यक तेव्हा आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याने राज्य केले. सामान्य लोक त्यांचा मोठ्या आदर करीत. ते त्यांना त्यांचा सर्वात मोठा त्राता मनात. त्यांनी मंत्र्यांना स्वतंत्रपणे जबाबदा-या दिल्या आणि त्या प्रत्येकाची त्यांच्या कामाची जबाबदारी दिली. वंशपरंपरागत अधिकारी नेमले गेले नाहीत. जागीर किंवा वतन याची पुष्टी करण्याच्या प्रथेला परावृत्त केले गेले. किल्ल्यांच्या कारभाराकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांच्या तुलनेत आपल्या नागरी अधिका-यांना उच्च स्थान दिले.

२.६ सारांश

इलतुतमिशने सुलतानाच्या सरकारात घराणेशाहीची तत्त्वे आणली. बलबनने राजशाही प्रतिष्ठा व शक्ती उंचावण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत तो स्वराज्यवाद समानार्थी होत नाही. बालबनने आपल्या सभोवतालच्या वैभवाचा बाधा निर्माण करणारे कोर्टाचे शिष्टाचार, परंपरा आणि प्रथा यांचा नमुना स्थापित केला. अलाउद्दीन यांना राज्याच्या कार्यात चर्चच्या हस्तक्षेपाचा विरोध होता आणि या संदर्भात तो दिल्लीच्या आधीच्या राज्यकर्त्यांच्या परंपरेपासून दूर गेला. मोगल साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी स्वतः ला दिव्य इच्छाशक्तीद्वारे मोठ्या आणि विषम लोकांवर राज्य करण्यासाठी नियुक्त केलेले पाहिले. मराठा राज्यात राजा मंत्र्यांशी अनेक विषयावर चर्चा करत असला तरी अंतिम निर्णय राजाच घेत असे.

२.७ प्रश्न

- प्र . १) सुलतानशाही मधील राजशाहीचे स्वरूप समजावून सांगा.
प्र . २) मोगल काळातल्या राजवटीचे वर्णन करा.
प्र. ३) विजयनगर व मराठा साम्राज्यामधील राजेचे स्वरूप शोधून काढा

२.८ संदर्भ

- १) ईश्वरी प्रसाद, मध्ययुगीन भारताचा इतिहास, भारतीय प्रेस (प्रकाशने) अलाहाबाद
२) सतीश चंद्र, मध्ययुगीन भारत: सुलतानशाही ते मुघल, दिल्ली.
३) स्टीन बर्टन, द न्यू कॅंब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया: विजयनगर, कॅनब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, न्यूयॉर्क
४) जे.एन. सरकार, शिवाजी आणि त्यांचे काळ, ओरिएंट ब्लॅक्सन प्रायव्हेट लिमिटेड - नवी दिल्ली
५) डॉ. आर.एस. त्रिपाठी, मुस्लिम प्रशासनातील काही बाबी, सेंट्रल बुक डेपो, अलाहाबाद

मनसबदारी प्रणाली व वतन प्रणाली

घटक रचना

- ३.० उद्दीष्टे
- ३.१ प्रस्तावना
- ३.२ मनसबदारी
- ३.३ जत आणि सवार श्रेणी
- ३.४ मनसबदारी व्यवस्थेचे फायदे व तोटे
- ३.५ वतन व्यवस्था
- ३.६ वतनाचे प्रकार
- ३.७ वतनाचे महत्व
- ३.८ सारांश
- ३.९ प्रश्न
- ३.१० संदर्भ

३.० उद्दीष्टे

- मध्ययुगीन कालखंडातील मनसबदारी पद्धतीची माहिती जाणून घेणे.
- मध्ययुगीन कालखंडातील मनसबदारी पद्धतीतील श्रेण्यांची माहिती जाणून घेणे.
- मध्ययुगीन कालखंडातील वतनदारी पद्धतीची माहिती जाणून घेणे.

३.१ प्रस्तावना

मध्ययुगीन कालखंडात सुलतानशाही, मुघल आणि मराठा साम्राज्य यात विविध प्रकारचे भू-महसूल पद्धती आणि भू-व्यवस्थापन पद्धती अस्तित्वात आल्या. मुघल साम्राज्यातील मनसबदारी आणि मराठा साम्राज्यातील वतनदारी ही त्याची उदाहरणे आहेत. शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्याचा उदय होण्यापूर्वी दक्षिण भारतात वतनदारी प्रथा प्रचलित होती. राजा शिवाजींनी वतनदारी व्यवस्था रद्द केली आणि रोख वेतन देण्याची प्रणाली आणली, तरी त्यांच्या उत्तराधिका-यांनी पुन्हा ती सुरू केली.

मुघल प्रशासन मनसबदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लष्करी अधिका-यांच्या वेगवेगळ्या श्रेणी देवून नोकरशाही चालवत असे. अकबर जेव्हा सिंहासनावर आला तेव्हा मुघल सैन्याची अवस्था समाधानकारक नव्हती. साम्राज्य जहागीरीमध्ये विभागले गेले होते. अमिर उमरावांना विशिष्ट संख्येने घोडेस्वारांची देखभाल करणे आवश्यक होते आणि गरज लागेल तेव्हा साम्राज्याची सेवा करणे आवश्यक होते. आमिरांद्वारे सांभाळलेले सैनिक बहुधा अकार्यक्षम होते आणि सेवेसाठी पूर्णपणे अयोग्य होते. या पार्श्वभूमीवर अकबराने आवश्यक ते बदल करून मनसबदारी पद्धती राबवली.

३.२ मनसबदारी

मनसब शब्दाचा अर्थ क्रमांक, सन्मान किंवा कार्यालय आहे. मोगलांच्या सैनिकी व्यवस्थेचा बारीक अभ्यास केलेला इरविन लिहितो की मनसबदारी व्यवस्थेचा हेतू कामानुसार वेतनवाढ देणे असा होता. यावरून असे सूचित होते की मनसबदाराला जेव्हा मनसबदारी मिळत असे तेव्हा तो सैन्य किंवा नागरी सेवा देण्यास बांधील होत असे. अकबराचे लक्ष सैनिकी सुधारणांकडे होते. १५७१ मध्ये शहाबाज खान याची मीर बक्षी कार्यालयात नेमणूक झाली, तेव्हा सम्राटाने सैनिकी सुधारणांची योजना आखली. मनसबदारी प्रणालीच्या आधारे संपूर्ण सैनिकी आस्थापनेची पुनर्रचना केली गेली. डॉ. सतीश चंद्र यांच्या मते, "मनसबदारी प्रणाली मुघलांच्या काळात विकसित झाली, ही एक वेगळी आणि अनोखी व्यवस्था होती, ज्याचे भारताबाहेर कोणतेही अस्तित्व नव्हते."

३.२.१ मनसबदारी प्रणालीतील पद

सुलतानाच्या काळात मनसबदारी व्यवस्था अस्तित्वात होती. तथापि, अकबराने ती परिपूर्ण केली असे दिसते. अबुल फजल याने आपल्या ऐन-ए-अकबरीमध्ये असे म्हटले आहे की या पद्धतीत सहासष्ट श्रेणी किंवा मनसब होते परंतु असे दिसते की तेहेतीसपेक्षा जास्त श्रेणी अस्तित्वामध्ये नव्हत्या. दशांश तत्त्वावर सैन्यदलाची रचना करण्यात आली होती. सर्वात कमी सेनापतींचे दहा गट होते आणि सर्वात जास्त दहा हजार किंवा त्याहून अधिक होते ज्यांचे सेनापती खान या पदवीने म्हणून नियुक्त केले गेले. ५००० आणि त्यावरील क्रमांक हे राजघराण्यातील सदस्यांसाठी राखीव होते. नंतरच्या मुघलांच्या राजवटीत ही सर्वोच्च श्रेणी ५०,००० पर्यंत गेली.

३.२.२ मनसबदारांची नेमणूक व पदोन्नती

मनसबदारांची नेमणूक, पदोन्नती, निलंबन किंवा बरखास्ती संपूर्णपणे बादशहावर अवलंबून होती. मनसबदारांच्या सन्मानाचा कोणताही भाग वंशपरंपरेने नव्हता. प्रथेप्रमाणे मनसबदारच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पुन्हा नव्याने पहिल्यापासून सुरुवात सुरू करावी लागे. मनसबदार नेहमीच सर्वात कमी श्रेणीपासून काम करत नव्हता. जर तो सम्राटाचा किंवा राजघराण्याशी संबंधित असेल तर त्याला कोणत्याही मोकळ्या व उच्च जागी नियुक्त केले जाऊ शकत होते. राजा बिहारीमल याला सुरुवातीला ५००० च्या क्रमांकावर नेमले गेले होते. ही मनसब सहसा राजघराण्यातील सदस्यांसाठी राखीव होता. अकबराच्या कारकिर्दीत, त्याची हिंदू प्रजा उच्च गुणवत्तेची आस बाळगू शकत होती, कारण अकबर गुणवत्तेची पारख करत असे. राजा तोडरमल आणि राजा बीरबल यांना उच्च मनसब दिली. मनसब हा पगाराच्या निश्चित आणि शाही अधिका-यांचा दर्जा ठरविण्याचा एक मार्ग होता.

३.३ जत आणि सवार श्रेणी

सर्व शाही मनसबदारांच्या नियंत्रणाखाली नियमित सैनिकाची नेमकी संख्या निश्चित करणे हे मध्यवर्ती सरकारला अवघड जाऊ लागले. जत व सवार या दोन गटांची श्रेणी अस्तित्वात आल्यामुळे ही अडचण दूर झाली. ए.एल.श्रीवास्तव यांच्यासारखे तज्ञ म्हणतात की जत श्रेणी एक मनसबदार सैनिकांची एकूण संख्या दर्शविते, तर सवार श्रेणी त्याच्या अंतर्गत

घोडेस्वारांची संख्या दर्शविते. डॉ.आर.पी.त्रिपाठी यांच्या मते मनसबदार यांचे अतिरिक्त भत्ते निश्चित करण्यासाठी एका मनसबदाराला प्रति घोडा दोन रुपये देण्यात आले. जर एखाद्या मनसबदाराला ५०० सवार श्रेणी मिळाली तर त्याला अतिरिक्त भत्ता म्हणून एक हजार रुपये देण्यात आले. डॉ.जे.एल.मेहता यांच्या मते, जत श्रेणी नवीन नव्हती. त्यामध्ये आधीच्या अधिका-याने उपभोग घेतलेल्या मूळ मनसबचा उल्लेख होता, ज्याद्वारे त्याचा प्रशासकीय पदानुक्रम तसेच न्यायालतीन पदानुक्रम निर्धारित केला जात असे. सवार श्रेणीने अधिका-याच्या आदेशाखाली सैनिकांच्या वास्तविक संख्येचा संदर्भ दिला. सवार हा मूलभूत लष्करी दर्जा होता, ज्याने मनसबदारांच्या नागरी आणि लष्करी पात्रांमधील फरक दर्शविला. दुहेरी क्रमांकाची ओळख करून देऊन मनसबदारांचे वर्गीकरण अधिक सुगम व अचूक केले.

आपल्या कारकिर्दीच्या नंतरच्या वर्षात अकबरने मनसबदारी पद्धतीत जत आणि सवार या श्रेण्या अंतर्भूत केल्या. जत आणि सवार श्रेणीमध्ये पुढील मुलभूत फरक आहे. जत श्रेणी हे मनसबदारचे वैयक्तिक क्रमांक होते. त्यात मनसबदाराने राज्यातील सेवेसाठी काम करायला आवश्यक असलेल्या घोडेस्वारांची संख्या दर्शवतात. या पदावर पुष्कळ अतिरिक्त घोडेस्वार जोडले गेले ज्यासाठी मनसबदारांना अतिरिक्त भत्ते काढण्याची परवानगी होती. यालाच त्यांचे सवार क्रमांक म्हणतात. प्रत्येक अतिरिक्त अश्वशक्तीसाठी मनसबदारांना जास्तीचा पगार मिळे. त्याने कायम राखलेल्या प्रत्येक सवारच्या त्याच्या जत पगारामध्ये दोन रुपयांची वाढ झाली. प्रत्येक सवारला त्यांच्या समाजतील स्थानांमुळे मोबदला मिळत असे; उदाहरणार्थ, एका मुस्लिम सवारला राजपूत किंवा भारतीय मुस्लिम सवारपेक्षा जास्त पगार मिळत होता. दहा माणसांच्या सैन्यासाठी मनसबदारांनी वीस-बावीस घोडे ठेवणे अपेक्षित होते, जेणेकरून युद्धादरम्यान घोडे बदलणे शक्य होईल. या भिन्नतेच्या आधारे, ५००० किंवा त्याहून अधिक मनसब धारण करणाऱ्यांना वगळता मनसबदारांना तीन प्रकारात विभागले गेले: जत आणि सवारमधील मान समान असल्यास मानसबदार पहिल्या श्रेणीचा होता; द्वितीय श्रेणी जर त्याची सवार श्रेणी त्याच्या जत श्रेणी च्या अर्ध्या, तर तिसरा श्रेणी जर त्यांचा सवार जत श्रेणीच्या अर्ध्यापेक्षा कमी असल्यास होती. मोगलांच्या सैन्य व्यवस्थेचा सखोल अभ्यास करणारे ब्लॉचमन यांच्या मते, जत श्रेणीत मनसबदारांनी सैनिकांची देखभाल करणे अपेक्षित होते आणि सवार श्रेणीत मनसबदारांनी नेमलेल्या सैनिकांची संख्या दर्शवतात. तथापि, हे मत योग्य असल्याचे दिसत नाही. अकबराने नंतर त्याच्या कारकिर्दीत, दख्खनच्या मोहिमांमध्ये आणि सलीमच्या बंडखोरीच्या वेळी, सवार श्रेणीची ओळख करून दिली. मोगलांनी कोणत्याही एका गटाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी इराणी, तुराणी, भारतीय, अफगाण, राजपूत आणि मुघल सैनिक यांची एकत्रित तुकडी तयार करणे पसंत केले. अकबर आणि त्याच्या उत्तराधिकारी यांच्या कारकिर्दीत सेनापतीने त्याच्या सवार श्रेणी तील उत्तर भारतातील १/३, दख्खनमधील १/४ आणि भारताबाहेरील सेवेसाठी १/५ प्रदान करणे अपेक्षित होते.

३.३.१ रोख रक्कम आणि जागीर

मनसबदार यांना पगाराच्या पैशातून आपला वैयक्तिक खर्च भागवावा लागला. त्याला काही घोडे, हत्ती, उंट, खेचरे आणि गाड्याही सांभाळाव्या लागल्या. ५००० सैनिक बाळगण्यास एका मनसबदाराला ७००० रुपये पगार मिळत असे, त्यातील एक चतुर्थांश उत्पन्न सैन्य ताकद सांभाळण्यासाठी खर्च केला जाई. मुघल मनसबदार हे त्यावेळी जगातील सर्वाधिक

मानधन घेणारा अधिकारी असल्याचे म्हटले जात होते. काही प्रकरणांमध्ये मनसबदारांना जागीर देण्यात आली होती आणि त्यांना रोख पैसे देण्यात आले नव्हते. मनसबदारांनीसुद्धा याला प्राधान्य दिले कारण सामान्यतः तिजोरीतून रोख रक्कम भरण्यास विलंब होत असे. पगाराच्या ऐवजी एक जागीर किंवा जमीन मिळवल्याने सामाजिक प्रतिष्ठेमध्ये भर पडत असे. महसूल विभागाने एक नोंद ठेवली होती, ज्यात जमा किंवा विविध क्षेत्राचे मूल्यांकन केलेले उत्पन्न दर्शविले गेले. खाते 'दाम' यात मोजले जात असे. हे कागदपत्र जामा-दामी किंवा मूल्यांकन केलेल्या उत्पन्नाच्या नावाने ओळखले जात असे.

३.३.२ मनसबदारांवर नियंत्रण

प्रत्येक मनसबदाराने आपल्या सैन्याच्या तुकड्यांचे वर्णन ठेवले होते. प्रत्येक घोड्यावर दोन प्रकारची नोंदणी होती- शाही चिन्ह आणि त्याच्या सेनापतीच्या नावाचा पहिला शब्द. सम्राट वर्षातून एकदा त्याच्या सैन्याचा आढावा घेत असे. दाग पद्धतीत घोड्यावर शाही चिन्ह गोंदवले जाई. जर दाग पद्धतीने खराब काम केले तर राज्याला त्याचा त्रास सहन करावा लागे. मनसबदारी व्यवस्था खरोखर गुंतागुंतीची होती. सैन्य आणि नागरी अधिकारी या दोघांसाठी एक शाही सेवा होती. कधीकधी किंवा कोणत्याही प्रसंगी एखाद्या अधिका-याची संपूर्ण नवीन नियुक्तीसाठी बदली केली जाऊ शकत होती. अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध व्यक्ती बीरबलने बरीच वर्षे शाही दरबारात घालविली होती, परंतु कालांतराने जहांगीरच्या काळात त्याला उत्तर-पश्चिम सीमेवरील लष्करी नेमणूक देण्यात आली, जिथे लढाईत तो मरण पावला. अबुल फजल या साहित्यिक आणि अकबराचा चरित्रकार याने दख्खन येथे सैनिकी कारवाईत भाग घेतला होता. अकबरच्या शासनकाळात मनसबदारी व्यवस्था वंशपरंपरेने नव्हती. त्याने केवळ योग्य व्यक्तींची नेमणूक केली होती.

३.३.३ दाखिल व अहादी

मनसबदारांखेरीज आणखी काही सैनिक होते ज्यांना दाखिल व अहादी म्हणतात. दाखिल हे सम्राटाच्या वतीने भरती करण्यात आले होते. त्यांना मनसबदारांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे मनसबदारांवर आपसूकच नियंत्रण येत होते. आहादी बादशहाच्या सेवेत असणारे सैनिक होते. सम्राटाच्या वतीने त्यांची भरती, प्रशिक्षण केले जात होते. त्यांना चांगला पगार दिला जात होता. जोपर्यंत सम्राट शक्तिशाली होता आणि अत्यंत सक्षम वझीरांनी त्याची सेवा केली तोपर्यंत मनसबदारी पद्धतीने प्रभावीपणे काम केले. जेव्हा त्यांच्या सेवांना पुरस्कृत केले गेले आणि मान्यता मिळाली तेव्हा ते नेहमीच बादशहासोबत निष्ठावंत राहिले.

मनसबदारांच्या मदतीने मुघल सम्राटांनी त्यांचे विशाल साम्राज्य उभारले आणि कारभार चालविला. परंतु लष्करी यंत्रणा संपूर्णपणे दोषरहित नव्हती. सैन्य राजापेक्षा, आपल्या सरदार, मनसबदार यांच्याकडे अधिक निष्ठावान होते कारण मनसबदार त्यांना भरती करून त्यांना भत्ता देत असत. जर मनसबदारने सम्राटाविरुद्ध बंडखोरी करण्याचे पाऊल उचलले तर त्याचे सैन्य मनसबदाराला पाठींबा देत असे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यास किंवा सुसज्ज करण्यात एकसारखेपणा नव्हता. त्यांना व्यवस्थित शिस्त नव्हती. के.एन. चिटणीस यांच्या मते, "मुघल खानदानाने मुघल कारभाराची स्थापना केली, मुघल नोकरशाही आणि सैन्य प्रणालीची चौकट तयार केली. हे सैन्य, सरदार आणि नागरी सेवेमध्ये आणले होते. सर्व सरदाराना मनसबदारी प्रणालीत आणले गेले. "

३.४ मनसबदारी व्यवस्थेचे फायदे व तोटे

मनसबदारी पद्धतीत सरदार आणि संबंधित लष्करी प्रणालींमध्ये सुधारणा झाली. अकबराने आपल्या सैन्याचे पुन्हा संघटित करण्यासाठी अनिर्बंध राजेशाहीच्या काळात एक सुव्यवस्थित पद्धत अवलंबली. अनेक मनसबदार नेमताना स्थानिक व बाहेरील लोकांना वाव देण्यात आला होता मात्र हे करताना त्यांची मध्यवर्ती शासनासोबत बिनशर्त निष्ठा असणे आवश्यक होते. मनसबदार सामान्यतः उच्च कुळातील किंवा आपल्या कर्तव्याने आणि कामगिरीने पद मिळालेले होते. मुघल मनसबदार हे मुघल, पर्शियन, अफगाण, इत्यादी वंशाचे होते. त्यांना त्यांच्या कामगिरीवर मनसब मिळत होती. यामुळे विशिष्ट लष्करी वैशिष्ट्यांचे एकरूपता आणि वैयक्तिक गटांच्या लष्करी पराक्रमास विशेषतः अनुकूल असलेल्या तात्त्विकांचा विकास झाला. काही गट गुणांसह ओळखले जाऊ लागले- उदाहरणार्थ राजपूत आणि पठाण सैनिक त्यांच्या युद्धासाठी आणि प्रामाणिकपणासाठी सर्वात मौल्यवान मानले गेले. मनसबदारी व्यवस्थेचा परिणाम म्हणून, सम्राटांना यापुढे सरंजाम सरदारांच्या भाडोत्रींवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. मनसबदारी प्रणालीने शाही सरकारच्या थेट नियंत्रणाखाली असलेल्या प्रांतातील जागीरदारी व्यवस्थेचा अंत केला. मनसबचा अनुवंशिक नव्हती आणि मनसबदारच्या मुलांना नव्याने सुरुवात करावी लागत असे. मनसबदारांच्या सर्व नेमणुका, बढती, निलंबन बादशहाच्या मर्जीवर अवलंबून होती. अशा प्रकारे प्रत्येक मनसबदारला राजाकडे वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात आले. यामुळे सैनिकी अधिका-यांकडून असंतोष आणि बंडखोरीची शक्यता दूर झाली आणि मनसबदारी प्रणालीची ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले जाऊ शकते.

तथापि, मनसबदारी व्यवस्थेलाही काही दोषाने ग्रासले होते. मनसबदारांपैकी दोन तृतीयांश परदेशी किंवा परदेशी स्थलांतरितांचे वंशज असल्याने या प्रणालीने राष्ट्रीय भावनेस तितकेसे प्रबळ केले नाही. भरतीच्या बाबतीत अकबराचे धर्मनिरपेक्ष धोरण असूनही, शाही संवर्गाच्या एकूण संख्यापैकी केवळ नऊ टक्के हिंदू मनसबदार बनवले गेले. केंद्रीय किंवा शाही देखरेखीखाली सर्व सैनिक भरती करण्यात राज्याचे अपयश, त्यासाठी स्पष्ट किंमत मोजावी लागली. मनसबदारांना त्यांच्या मर्जीनुसार सैनिक भरती करता यावी म्हणून त्यांनी आपापल्या टोळ्या, वंश, धर्म किंवा प्रदेशातील माणसांची नावे नोंदवणे पसंत केले. यामुळे सैनिकी डावपेचांचे एकरूपता निर्माण न होता एकसंध साम्राज्यदेखील झाल्याने साम्राज्य सैन्यालाही अनेकांमध्ये विभागले

३.५ वतन व्यवस्था

मराठ्यांच्या काळात वतनदारीतून मिळणारे उत्पन्न हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. इतर कोणत्याही स्रोतांपेक्षा हे अधिक महत्वाचे मानले जात असे आणि त्याला वतन म्हटले जात असे. वतन म्हणजे एखाद्याचे स्वतःचे मूळ ठिकाण आणि तेथील ताब्यात असलेली जमीन. ज्याच्याकडे जमीन होती त्याला सन्मान मिळत असे.

वतनदारी व्यवस्थेचा विकास

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधी मध्ययुगीन काळात वतनदारी प्रणालीचा वापर सुरु होता. ते एक महान राज्यकर्ता होते. त्यांनी मध्यवर्ती काळापासून त्यांच्या प्रदेशात

आधीपासूनच प्रचलित असलेल्या वतन प्रणालीत अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे जाणवले की पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या काळात शेतकरी, राजापेक्षा वतनदारांचा जास्त आदर करत असत. कारण, वतनदार महसूल गोळा करायचा, गोळा झालेल्या उत्पन्नाचा अगदी छोट्या हिस्सा शासकीय तिजोरीत जमा करायचा आणि उरलेला महसूल त्यांच्यासाठी ठेवायचा. वतनदार हे शेतकऱ्यांशी त्वरित संपर्क साधत असत आणि प्रत्यक्षात मोजणीपेक्षा अधिक महसूल गोळा करीत असत. यामुळे ते प्रबळ बनू शकले, स्वतंत्रपणे वागले आणि राजाच्या आज्ञा नाकारण्याची सवय विकसित केली. स्वाभाविकच, अशा वतनदारांनी आपत्कालीन सैन्यात स्वतःची सैन्य भरती केली आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या बचावासाठी किल्ल्यांप्रमाणे घरे बांधली. शिवाजी महाराजांनी निष्ठावान लोकांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर नियुक्त केले आणि वतनदारांची शक्ती मोठ्या प्रमाणात कमी केली आणि त्यांना आपल्या राज्यात सामान्य माणसे किंवा शेती करणारे बनवले.

त्यांच्या बेकायदेशीरपणे मालमत्ता जप्त केल्या गेल्या आणि गाव, परगणा आणि अनुदान अशा विविध स्तरावर काम करणा-या वतनदार आणि इतर अधिका-यांचे सर्व विशेषाधिकार आणि थकबाकी निश्चित केली. तथापि, शिवाजी महाराजांनी विविध प्रसंगी नवीन वतन तयार केले, तरीही त्यांनी त्यांच्या वाढत्या प्रभावाची काळजी घेतली आणि वतनदारांना त्यांच्या नियंत्रणाखाली आणले. त्यामुळे त्यांनी स्वतःला कठोर शिस्तबद्ध व कार्यक्षम प्रशासक म्हणून सिद्ध केले. म्हणूनच रानडे यांनी त्यांची तुलना नेपोलियन बोनापार्टशी केली. शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना रोख रक्कम देण्यास सुरवात केली आणि जे राज्यकरिता उत्तम सेवा देतात त्यांना रोख बक्षिसे दिली. यामुळे वतनदारांवर आणि अखेर प्रशासनावर त्यांचे अत्यंत नियंत्रण निर्माण झाले. याच कारणामुळे मराठा स्वराज्य अधिक सत्तावीस वर्षे औरंगजेबाच्या सैन्यासह संघर्ष करत टिकू शकले.

३.६ वतनाचे प्रकार

मध्ययुगीन काळापर्यंत भारत आणि जगातील इतर देशांपर्यंत राजा त्याच्या राज्यातील जमीनीचा अंतिम मालक मानला जात होता, परंतु जमीन जोपासण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. शेवटी राजाने सुरुवातीपासूनच जमीन जोपासणा-या शेतकऱ्यांना जमिनीच्या मालकीची पदवी दिली. अशा प्रकारे, मीरासदारांचा वर्ग किंवा शेतकरी-मालक अस्तित्वात आले आणि बहुतेक खेडे जमीन मराठ्यांच्या अंतर्गत अशा शेतकरी-मालकांच्या ताब्यात होती. उर्वरित जमीन शासनाने नियंत्रित केली होती ती उठावासाठी किंवा भाडेकरूंना किंवा शेतकऱ्यांना महसूलच्या विनियोगासाठी दिली गेली. अशा प्रकारे खेड्यातील जमीन खलिस्ती आणि इनामाती म्हणून वर्गीकृत केली गेली.

खलिस्ती जमीन --- याचा अर्थ असा आहे की या जागेचा महसूल थेट राजाच्या तिजोरीत जमा होत असे. हा महसूल सरकारी यंत्रणेने वसूल केलेला असे.

इनामती जमीन किंवा वतनदारी जमीन- ही जमीन म्हणजे राजा किंवा शासनाने वेगवेगळ्या इनामदारांना किंवा वतनदारांना वाटप केलेली होती. या इनामदारांना किंवा वतनदारांना सरकारकडून किंवा राजाने रोख रकमेच्या बदल्यात या जागेपासून मिळणारा महसूल योग्यपणे अनुमत केला होता. म्हणूनच या भूमीला इनामाती किंवा वतनदारी जमीन असे

म्हणतात. देशमुख, देशकुलकर्णी, मुकादम, कुलकर्णी आणि अनेक सैन्य अधिकारी अशा प्रत्येक गावात असे अनेक इनामदार किंवा वतनदार होते. हे अधिकारी मराठ्यांच्या जवळपास वीस टक्के जमीन ताब्यात घेणारे आनुवंशिक इनामदार किंवा वतनदार होते. तथापि, हे वतनदार किंवा जागीरदार त्यांच्या स्वतःच्या यंत्रणेच्या मदतीने जमीन महसूल गोळा करत, त्यांनी त्यांच्या अधीन लागवड करणा-याना त्यांच्या हक्कांपासून दूर केले नाही. संपूर्ण जमीन महसूल स्वतःसाठी वापरायचा की काही भाग राजासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूने वापरायचा, हे या इनामदार, वतनदार किंवा जागीरदारांसोबत वेळेवर ठरवत.

राजा व शासनाने वतनदारी किंवा इनामदारी व्यवस्था अस्तित्वात आणल्यामुळे अनेक प्रकारचे जमीन अनुदान देण्यात आले. या इनामी किंवा वतनदारी अनुदानाचा सारांश खालीलप्रमाणे आहे

३.६.१ धार्मिक अनुदान

धार्मिक संस्था किंवा संस्थांना मंजूर केलेली ही व्यक्तिशः अनुदान किंवा वतन होते. या संस्थांनी त्यांना मंजूर झालेल्या जागेची मशागत करण्यासाठी मजुर किंवा इतर लोकांना कामावर ठेवले आणि अशा संस्थांची देखभाल करण्यासाठी किंवा या संस्थांकडून होणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी भूसंपत्तीचा उपयोग केला. या अनुदान, वतन किंवा इनामाला देवस्थान इनाम किंवा वतन असेही म्हणतात. त्यांना मंदिर, मशिद, मठ, समाधी आणि वर्षासन यांना मंजूर करण्यात आले.

३.६.२ मंदिरे: मराठ्यांनी धार्मिक पूजेसाठी किंवा धार्मिक सेवा किंवा संस्कार करण्यासाठी मंदिरांना अनुदान मंजूर केल्या. छत्रपती शिवाजींनी आळंदी येथील ज्ञानदेवांच्या मंदिरासाठी वतन किंवा इनाम म्हणून एक जमीन दिली होती. पेशवाईच्या काळात मंदिरासाठी नवीन इनाम मंजूर करण्यात आले.

३.६.३ मशिदी: सभासद बखर यात उल्लेख आहे की छत्रपती शिवाजींनी मंदिर व त्याचबरोबर धार्मिक संस्थांच्या दैनंदिन खर्चाची भरपाई करण्याकरिता मंदिरांना तसेच मशिदींना भत्ता मंजूर केला.

३.६.४ मठ: मंदिर आणि मशिदींना वतन म्हणून मराठ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मठांनाही काही वतन मंजूर केले. छत्रपती शिवाजींनी चाफळ येथे रामदास स्वामी यांच्या मठाच्या देखभालीसाठी यांना वतन आणि इनाम दिले. त्यांनी पाटगरच्या मौनीबावांना मठाच्या देखभाली करण्यासाठी काही वतन किंवा इनाम मंजूर केले होते.

३.६.५ समाधी: समाधी देखभालीसाठी काही वतन किंवा अनुदान दिले गेले. उदाहरणार्थ, सासवड येथील सोपांदरच्या समाधीला देखभाल करण्यासाठी वतन प्राप्त झाले.

३.६.६ वर्षासन: मराठ्यांच्या अंतर्गत धार्मिक सेवा किंवा देखभाल म्हणून देवताला पूजा करण्यासाठी तीस बीघा जमीन दिली गेली होती. त्याचप्रकारे जेजुरीच्या गोसावीला स्थानिक विधीसाठी करत असलेल्या समान कार्यासाठी वतन म्हणून बारा बीघा जमीन मिळाली.

३.६.७ अग्रहर वतन किंवा इनाम: मराठ्यांच्या काळात देण्यात येणारा हे आणखी एक प्रकारचा इनाम होते. ब्राह्मणांना त्यांच्या शिक्षण व शिक्षणाच्या कालावधीत अग्रगण्य इनाम

किंवा वतन सर्वसाधारणपणे देण्यात आले. या इनामी किंवा वतनच्या जमिनींना एकतर पूर्णपणे करातून सूट देण्यात आली होती किंवा कमी दराने भाडे आकारण्यात आले होते.

३.६.८ सनदी वतन: या काळात देण्यात आलेल्या वतन किंवा इनामी जमिनींचे नाव-सनादी इनामी जमीन किंवा वतन, प्रथाचे इनाम किंवा वतन म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. सनदी वतन या वतनमध्ये वतनदारासंदर्भात सनद (सनदी) वतनदाराला राजा किंवा राजाने दिले होते

३.६.९ रीतसर इनाम किंवा वतन: हे वतन कोणत्याही सनदेने प्रदान केली नव्हती. हे वतन तोंडी आणि सनदी वतन इतके वैध होते.

३.६.१० कारागिरांना वतन

प्रत्येक गावात कारागिरांना वतन म्हणून काही जमीन देण्यात आली जिच्यावर त्यांना कुठलाही महसूल किंवा कर लागणार नव्हता. साधारणपणे या कारागिरांना वतनमधील जी जमीन दिली होती, ती नापीक जमीनीपासून परत घेण्यात आली. काही लोकांना मोबदला न देता काही विशिष्ट सेवा देण्यासाठी काही लोकांना दिलेली जमीन दिली जाई. विल्सन यांनी त्यांच्या शब्दकोषात वतन मावळ असा इनाम किंवा वटतन असा उल्लेख केला आहे की मावळ परिसरात, देश किंवा घाटमाथा फरिसरात अशी वतने दिली गेली होती.

३.६.११ वतन किंवा इनामीची निर्मिती आणि जप्ती

राजाने योग्य व्यक्तींना वतन किंवा इनाम दिले आणि वतन किंवा इनाम दिलेली कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाल्यास ते वतन परत घेण्याची तरतूद होती. राज्यात नवीन क्षेत्रे जोडली गेली तेव्हा त्या जमिनीवर काम करणारे वास्तविक शेती कधीही विचलित झाले नाहीत. जरी, जुन्या शेतकरी आपल्या भीतीमुळे गावात पळून गेले असतील तर राजा नवीन खेती करणाऱ्यांना कामावर लावण्याचे आदेश गाव अधिका-यांना देत असत. राजाने खेड्यातील अधिका-यांना जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची लागवड करण्यासाठी शक्य ते करण्याचे आदेश दिले. वतनदाराची कामे जोपर्यंत सेवा कार्यक्षमतेने दिली जात होती आणि वतनदार राजा आणि खेडी यांच्याशी निष्ठावान होते तोपर्यंत वाटांचे अनुदान चालूच होते. कधीकधी, गावाकडे जाणा-या सेवांसाठी वतनदारास रोख पैसे देण्यात आले. छत्रपती शिवाजींनी मुस्लिमांच्या ताब्यातील प्रदेश त्यांच्या राज्यात जोडले तेव्हा मोगलांच्या अधीन असलेले अनेक वतनदारांना वतनदार म्हणून चालू ठेवले. मराठ्यांच्या अंतर्गत येणारी पुढील कर्तव्ये व जबाबदा-या वतनदार पार पाडणार होते.

- १) वतनदारचे मुख्य कर्तव्य त्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांचे मुल्यांकन करणे ही होते.
- २) वतनदार हे वसाहतवादाचे पद्धतशीर धोरण हाती घेऊन अधिकाधिक नापीक जमीन लागवडीखाली आणणार होते.
- ३) वतनदारचे आणखी एक कर्तव्य म्हणजे समुदायाच्या मदतीने खेड्यात लहान स्थानिक वाद मिटविणे, ज्याला गोतसभा असे म्हणतात.
- ४) सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वतनदार पुढाकार घेणार होते.

३.७ वतनाचे महत्त्व

- १) वतन हे रोजीरोटीसाठी सर्वात महत्वाचे साधन होते. तो उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता.
- २) हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. ही एक प्रतिष्ठित संस्था होती आणि कालांतराने ती समाजातील विवादांचे मूळ कारण बनली.
- ३) वतनाने बऱ्याच दावे आणि प्रतिवादांना आमंत्रित केले आणि एकमेकांविरुद्ध भांडण, षडयंत्र, हिंसा आणि शेवटी हत्या असे प्रकार घडवून आणली.

४) वतन हा फार मोठा सन्मानाचा विषय मानला जात असे आणि सरकारमध्ये उच्च पदावर पदोन्नती होण्याऐवजी वतनदार म्हणून राहणे पसंत करणारे लोक होते. मराठा प्रशासनातील प्रख्यात मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी वतनदारांवर नियंत्रण ठेवून मराठ्यांच्या काळात वतन व्यवस्थेविषयी सविस्तर चर्चा केली. म्हणून रामचंद्रपंत अमात्यने राजाला अशा वतनदारांविषयी इशारा दिला आणि धोका टाळण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील पावले उचलण्याचे सुचविले.

अमात्य सुचवितो की राजाने शिस्त पाळणा-याच्या वतनांना रोखण्यासाठी कडक धोरण स्वीकारले पाहिजे. वतनदाराना कृती व चळवळीचे अत्यधिक स्वातंत्र्य देऊ नये ज्याद्वारे वतनदारांची नैसर्गिक भावना प्रकट होईल.

अशा परिस्थितीत राजाने सामंजस्य आणि शिक्षेचे धोरण अवलंबले पाहिजे. राजाने हे पाहिले पाहिजे की वतनदारांनी आपली कर्तव्ये बजावताना त्यांनी लोकांवर आपली शक्ती वाढवू नये आणि त्यांना योग्य फायदा मिळू नये. राजाने वटदारांना त्यांच्या वतन कार्यात समाविष्ट नसलेल्या शक्तीचा उपभोग घेऊ देऊ नये.

राजाने त्यांना कोणत्याही किंमतीवर राजा आणि केंद्र सरकारने बजावलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे आणि त्यांचे नीट व प्रामाणिकपणे पालन करावे.

राजाने वतनदारांना मजबूत किल्ले बांधू देऊ नये

निर्बंध नसलेल्या वतनदारांच्या बाबतीत अमात्य यांनी सूचित केले की राजाने त्यांना एक अवघड काम सोपवावे, जर ते हे काम पार पाडण्यात यशस्वी झाले तर ते राजाच्या वैभवात आणि सामर्थ्यात भर घालू शकेल आणि जर ते अपयशी ठरले तर राजाने त्यांना शिक्षा करावी आणि त्यांना कठोर निर्बंधात आणले पाहिजे.

राजाने कधीही वतनदारांना आपसात भांडण होऊ देऊ नये. त्यांना शेतकरी व राजा यांना सौम्य करण्यासाठी सरकारच्या विविध जबाबदा-या पार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे आणि प्रोत्साहित केले पाहिजे. जर त्यांना पारंपारिक मर्यादा किंवा त्यांच्या वागणुकीत नोंद असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होत आढळले तर अशा वतनदारांना भारी हातांनी खाली ढकलले पाहिजे.

अमात्य पुढे राजाला सल्ला देतो की त्याने नियमितपणे आपल्या वतनदारांकडून खंडणी वसूल करावी आणि त्यांना सर्व बाबतीत विसंगत राहण्याची सवय लावावी.

३.८ सारांश

सुलतानशाही काळात मनसबदारी प्रणाली अस्तित्वात होती. तथापि, मोगलांनी ते परिपूर्ण केले. मनसबदारांची नेमणूक, पदोन्नती, निलंबन किंवा बरखास्ती संपूर्णपणे बादशहावर अवलंबून होती. मनसबदारांच्या सन्मानाचा कोणताही भाग वंशपरंपरागत नव्हता. सैन्य आणि नागरी अधिकारी या दोघांसाठी एक शाही सेवा होती. छत्रपती शिवाजींच्या राज्य स्थापनेच्या आधी मध्ययुगीन काळात वतनदारीची प्रथा होती. जोपर्यंत सेवा कार्यक्षमतेने दिली जात होती व वतनदार राजा आणि खेडी यांच्याशी निष्ठावान होते तोपर्यंत वटांचे अनुदान चालूच होते. कधीकधी, गावाकडे जाणा-या सेवांसाठी वतनदारास रोख पैसे देण्यात आले. मराठ्यांच्या अंतर्गत नागरी व लष्करी जबाबदा-या पार पाडण्यासाठी वतनदार होते.

३.९ प्रश्न

- १) मनसबदारी प्रणाली व त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- २) मनसबदारी प्रणालीतील योगदानाचे गुणधर्म व कार्यकुशलता यांचे मूल्यांकन करा.
- ३) वतनदाराच्या कर्तव्यासह वतनदारी प्रणालीचे स्पष्टीकरण.

३.१० संदर्भ

- १) सतीश चंद्र, मध्ययुगीन भारत: सुलतानशाही टू द मुघल, हर आनंद पब्लिकेशन
- २) ईश्वरी प्रसाद, मीडिवल इंडियाज हिस्ट्री, इंडिअन प्रेस, अलाहाबाद
- ३) जे.एन. सरकार, शिवाजी आणि हिज टाईम्स, ओरिएंट ब्लॉक्सन प्रायव्हेट लिमिटेड - नवी दिल्ली
- ४) एम.जी. रानडे, राइज ऑफ मराठा पॉवर, मुंबई, १९०१

इस्लामिक बौद्धिक परंपरा: अल-बेरूनी आणि अल-हुजविरी

घटक रचना

- ४.० उद्दिष्ट्ये
- ४.१ प्रस्तावना
- ४.२ अल-बेरूनी
- ४.३ अल हुजविरी
- ४.४ सारांश
- ४.५ प्रश्न
- ४.६ संदर्भ

४.० उद्दिष्ट्ये:

- इस्लामिक बौद्धिक परंपरेची माहिती जाणून घेणे.
- अल-बेरूनीच्या कामगिरीची माहिती जाणून घेणे.
- अल हुजविरीच्या कामगिरीची माहिती जाणून घेणे.

४.१ प्रस्तावना :

मध्ययुगीन कालखंडातील इस्लामिक बौद्धिक परंपरेतील अल-बेरूनी व अल हुजविरी ही दोन महत्वाची व्यक्तीमत्व आपल्या बौद्धिक ज्ञानसंपदेच्या जोरावर या दोन्ही व्यक्तीमत्वाने स्वतंत्र असा ठसा उमटवीत होता. परिणामतः हा या घटकात आपण अल-बेरूनी व अल हुजविरी यांच्या बौद्धिक ज्ञानसंपदेची व त्यांच्या कामगिरीची माहिती आपण पाहणार आहोत.

४.२ अल-बेरूनी:

इसवीसनाच्या अकराव्या शतकात मध्य आशिया व उत्तर भारतात बौद्धिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती व मंथन झालेले निदर्शनास येते. तसेच या काळात मोठाली साम्राज्य इतिहासजमा होऊन त्यांची जागा प्रादेशिक राज्यसंस्थांनी व युतींनी घेतलेले निदर्शनास येते. त्याचप्रमाणे मध्य आशिया आणि उत्तर भारत याच काळात एकमेकांच्या जवळ येऊन त्यांच्यात निकटचा संबंध व संपर्क येऊ लागला. हा संपर्क काही वेळा अरब आणि तुर्कांनी भारतावर केलेल्या आक्रमणाच्या हिंसक स्वरूपात होते तर कधी अरब प्रवासी, व्यापारी आणि अल-बेरूनी सारख्या निरिक्षकांच्या लिखाणाच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि तात्विक होते.

अबू रिहान मुहम्मद बिन अहमद अल-बेरूनी हा मध्य आशियातील अकराव्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक ज्ञान असलेला विद्वान होता. अल-बेरूनी गणित, इतिहास,

ज्योतिषशास्त्र अशा व इतर अनेक विषयांतील त्यांच्या हातखंड्यासाठी व ज्ञानासाठी सुप्रसिद्ध होता. त्याच्या समकालीन लेखकांनी त्याचा उल्लेख 'अल-उस्ताद' असा केलेला आढळतो. तत्कालीन अभ्यासकांनी अल-बेरूनीचे वर्णन वेगवेगळ्या शब्दांत केले आहे. अशा एका समकालीनांपैकी फजल बैहाकी हा एक होय. फजल बैहाकीच्या मते अल-बेरूनी शी विद्वत्ता व ज्ञानाच्या बाबतीत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही, तो लिखाणाच्या बाबतीत आपल्या समकालीनांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे भूमिती आणि तत्वज्ञान या विषयाचे ज्ञान अतुलनीय आहे व त्याला सत्याविषयी खूपच आदर आहे.

अल-बेरूनीने भारताला इसवीसन १०१७ च्या आसपास पहिल्यांदा भेट दिली. तो गझनीच्या महमूदाने त्यावेळेस जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा त्याच्या सैन्यसोबत भारतात आला होता. त्याने भारतीय उपखंडात प्रवास केला, उत्तर भारताला पुढील दशकात अनेक वेळा नियमितपणे भेटी दिल्या व भारतीय तत्ववेत्त्यांशी व विद्वानांशी संवाद साधून येथील रूढी व परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या असे लक्षात येते की, त्याने भारतीय समाज व संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर लिखाण केले होते. त्याने भारतावर लिहिलेला एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे 'किताब फि तहकिक मलील हिंद' वा फक्त 'अल-बेरूनीज् इंडिया' हा होय. असे म्हटले जाते की, या ग्रंथाने त्यावेळेपर्यंत भारतात इतिहास लिहिण्याची व कुठलीही गोष्ट कथन वा वर्णन करण्याची जी शैली किंवा परंपरा अस्तित्वात होती तिला छेद दिला. या ग्रंथात फक्त विविध वंशावळींची माहिती देऊन कालक्रमानुसार राजकीय इतिहास लिहिलेला नाही. या ग्रंथात प्रादेशिक भूगोल व राजकीय इतिहासाविषयी माहिती मिळते तसेच प्रामुख्याने उत्तर भारतात अस्तित्वात असलेल्या रूढी व परंपरा, सामाजिक भेद व रूढी (प्रथा) संस्कृत ग्रंथांमध्ये स्विकारले द्या धार्मिक व तात्विक कल्पना त्याचप्रमाणे अकराव्या शतकात भारतात असणाऱ्या गणित व वैज्ञानिक ज्ञानाच्या पद्धती आदि गोष्टींविषयी माहिती मिळते.

एवढेच नव्हे तर, अल-बेरूनीने अनेक भारतीय ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले तसेच भारतीय शास्त्रांच्या विविध पैलूंवर देखील लिखाण केले. त्याचे सुरुवातीच्या काळातील प्रबंध वा ग्रंथ खगोलशास्त्र, भूगोल आणि गणित या विषयांवर होते. त्याने १०२९ मध्ये भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र आणि गणित या विषयांवरील जो गोषवारा लिहिला त्याचे शिर्षक 'किताब अल-तफहिम लि-अवैल सिनात अल-तांजिम' असे होते. अल-बेरूनीच्या 'अल हिंद' या ग्रंथाची इतिहासकार मोहम्मद हबिब यांनी जी प्रशंसा केली आहे त्याचा अन्वयार्थ पुढीलप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला आहे - ते म्हणतात की, 'या ग्रंथाचे महत्त्व त्याच्या लेखन पद्धतीत आहे. या ग्रंथाचे लिखाण करताना त्याने सॉक्रेटिसच्या तर्कशुध्द पद्धतीने सत्याचा शोध घेण्याच्या पद्धतीत सुरेख बदल केला. सॉक्रेटिसच्या या पद्धतीत अल-बेरूनीने ख्वारिझ्म येथे प्रशिक्षण घेतले होते. या पद्धतीत त्याने आपल्या विषयाला व लिखाणाला पूरक असे बदल केले होते. त्याने आपणास भूतकाळातील हिंदू सामान्य सामाजिक आणि तत्वज्ञानाच्या तत्वांचे व शास्त्रीय हिंदू विचारांच्या उपलब्धींचे तपशीलवार आकलन करून दिले आहे.'

आपणास असे जाणवते की, अल-बेरूनी आपल्या इतिहासाविषयीच्या व इतिहास लेखाणाविषयीच्या कल्पना व दृष्टीकोनाबाबत चर्चा करत नाही. तरीदेखील, त्याच्या 'किताब अल-अथर अल-बखिया अन् कुरुन अल-खलिया' (प्राचिन राष्ट्रांचा कालक्रम) आणि 'किताब फि तहकिक मालिल हिंद' या दोन पुस्तकांच्या प्रस्तावनेतून त्याच्या

विचारांची झलक मिळते. यातिल 'किताब अल-अथर अल-बखिया अन् कुरुन अल-खलिया' (प्राचिन राष्ट्रांचा कालक्रम) या पुस्तकात त्याचे म्हणणे आहे की, इतिहास हा एकप्रकारे प्रेषितांच्या माध्यमातून देवाची दैवी योजना उलगडणे होय. 'किताब फि तहकिक मालिल हिंद' या पुस्तकात त्याने असे मत व्यक्त केले आहे की, विज्ञान व इतिहास यांची नोंद करण्याचे उद्दिष्ट सत्याचा शोध घेणे हे होय. अल-बेरूनी ने ऐतिहासिक परंपरांचे परिक्षण व स्विकार करण्यासाठी वैज्ञानिक वा शास्त्रिय तत्वांचा वापर केलेला आपणास आढळतो. तो आपल्या लिखाणात वस्तूनिष्ठ आणि निष्पक्ष राहत असल्याचे आपणास जाणवते. तो असेही कबूल करतो की, त्याचे लिखाण अनेकदा इस्लामच्या शिकवणीतील पारंपारिक मूल्ये आणि धर्मशास्त्र यांना अनुरूप नसू शकतात.

अल-बेरूनी पुढील शब्दांमध्ये हिंदूना गतिहास आणि घटनांच्या क्रमवारीत स्वारस्य नसल्याचे सांगून टिका करतो, " दुर्दैवाने हिंदू लोक घटनांच्या ऐतिहासिकपणाकडे व क्रमवारीकडे जास्त लक्ष देत नाहीत, ते आपल्या होऊन गेलेल्या राजांच्या क्रमवारीबाबत निष्काळजीपणा दाखवतात, व एखाद्याने त्यांना विशिष्ट माहिती देण्यास सांगितल्यास ते माहिती देण्यास असमर्थता दाखवतात व न चूकता गोष्टी (कथा) सांगण्यास सुरु करतात." भारतातील तत्कालीन कल्पनांना समजून घेण्यासाठी तो सततपणे वेगवेगळ्या तात्विक व शास्त्रिय पद्धतींमध्ये तुलना करताना आढळतो. त्याने भारतावर लिहिलेल्या पुस्तकात तो त्याने ग्रीक, झोरोस्ट्रियन, ख्रिश्चन, ज्यू आणि सुफी स्रोतांसाबत तुलना तसेच साम्य शोधताना आढळतो. अल-बेरूनी चा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता की, त्यांच्या मते साक्षात्कार, इतिहास लेखन आणि शास्त्रीय वा वैज्ञानिक चौकशी हे समानच असून ते सत्य शोधनाचा मार्ग आहेत तसेच त्याने यांना मानवी ज्ञानाचे विश्वसनीय स्रोत असे म्हटले आहे. इ. सशाऊ यांनी असे म्हटले आहे की, अल-बेरूनी हा एकमेव अरबी लेखक आहे ज्याने पूर्वेकडील पुरातन काळाचा शोध खऱ्याखऱ्या ऐतिहासिक चौकशी करण्याच्या पद्धतीने घेतला आहे.

अल-बेरूनी चार अभ्यास केल्यावर असे जाणवते की, त्याला भारताविषयी नेहमीच आकर्षण होते व त्याला भारतीय शास्त्रांविषयी अरबी भाषेत जे लिखाण झाले होते त्याविषयी चांगलेच ज्ञान होते. काही वेळा तर त्याने ग्रंथांचे चांगले आकलन व्हावे म्हणून काही संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत तर अरबी भाषेतील ग्रंथांचे संस्कृत भाषेत भाषांतर केल्याचे प्रयत्न केलेले आढळतात. त्याला संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविणे कठिण वाटत असे परंतु त्याने ती शिकण्याचा प्रयत्न केला होता. तो असे म्हणतो की, संस्कृत भाषेचा आवाका फार मोठा आहे. ही भाषा अरबी भाषेप्रमाणेच शब्दांच्या व व्याकरणाच्या बाबतीत श्रीमंत आहे. या भाषेत अनेक गोष्टींना समान नावे वा शब्द आहेत त्यामुळे एखादा शब्द कोणत्या संदर्भात वापरला गेला आहे याचे भान ठेवून त्याचा अर्थ लावणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या वाक्याचा अर्थ लावताना वाक्याचा सुरुवातीचा तसेच शेवटचा भाग अर्थ लावण्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक वाचणे आवश्यक ठरते.

अल-बेरूनीने भारतावर जे पुस्तक लिहिले त्याचा उद्देश राजकिय माहिती देण्याचा नसला तरी त्याने ज्या काळात भारतात प्रवास केला त्या काळातील भारतातील राजकीय घडामोडींची माहिती आपणास आपसूकच मिळते. अल-बेरूनी घ्या लिखाणातून आपणास पहिल्यांदा भारतावर आक्रमण करणारे तुर्की मुस्लिम आक्रमक व भारतीयांमधील वादाची माहिती मिळते. त्याने या आक्रमणांदरम्यान झालेल्या विध्वंसाविषयी शोक व्यक्त केलेला

आढळतो व यामुळे विद्वान भारतीयांनी स्थलांतर करून हिंदू विद्यार्जनाची केंद्रे पूर्वेकडे सरकत गेल्याची माहिती तो आपणास देतो. तो आपणास गझनीच्या महमूदाने सोमनाथ मंदिरावर केव्हा हल्ला केला त्या तारखेविषयी बऱ्यापैकी अचूक माहिती देतो आणि ते मंदिर नेमके कुठे उभे होते तसेच त्याच्या निर्माणामागच्या अख्यायिकेविषयीदेखील माहिती देतो. महमूद गझनीच्या भारतावरील आक्रमणाची झळ बसलेल्या हिंदूशाही राजांविषयीसुद्धा माहिती देतो. जरी त्याने वापरलेल्या स्रोतांविषयीच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले तरी या राजघराण्यातील शेवटच्या सात राजांबाबत तो बऱ्यापैकी अचूक माहिती देताना आढळतो. त्याने या राजांविषयी दिलेली माहिती समकालीन वा तत्कालीन नाणी तसेच कल्हनकृत काश्मिरच्या इतिहासावरील 'राजतरंगिनी' हा ग्रंथ वाचल्यावर बऱ्यापैकी अचूक असल्याचे जाणवते.

अल-बेरुनी काश्मिरबाबतचे रंजक प्रसंगदेखील नमूद करतो. ही एक आश्चर्याची बाब वाटते की, त्याच्यासारख्या एका बाहेरिल व्यक्तीला वा तिर-हाईताला ज्याने एखाद्या प्रदेशाला केव्हाही भेट दिलेली नसताना त्या प्रदेशाचा भूगोल व इतिहासाविषयी एवढी माहिती असू शकते. तो आपणास काश्मिरचा राजा मुत्ताई याने तुर्कांवर मिळविलेल्या विजयाविषयीची माहिती देखील देतो. या राजाची ओळख ललितादित्य मुक्तापिड (७२४-७६० इसवीसन) अशी पटलेली असून आणि अल-बेरुनी याच्या ज्या विजयाविषयी बोलतो तो विजय म्हणजे त्याने तुर्कांवर तुर्कस्तानच्या वरच्या ओक्सस खोऱ्यात व काश्मिरमध्ये तुर्कांवर मिळविलेला विजय होय. फक्त ललितादित्यच नव्हे तर मध्ययुगीन काळातील इतर अनेक राजांचा उल्लेख अल-बेरुनीच्या इतिवृत्तात येतो. उदाहरणच द्यायचे झाले तर तो त्रिपुरीच्या कलचुरी राजघराण्यातील गंगेय विक्रमादित्य, परमार राजघराण्यातील भोजदेव, कनोजचे मल्यकेतू राजघराणे आदि राजांचा आणि राजघराण्याचा उल्लेख करतो.

याव्यतिरिक्त तो अरबी व गझनी राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतीय उपखंडातील प्रदेशांविषयीदेखिल विस्तृत माहिती देतो. त्याने सिंध आणि पंजाब प्रांत मुस्लिम शासकांनी दिलेली माहिती फार पूर्वीच्या वा अगोदरच्या अस्तित्वात असलेल्या नोंदींपैकी एक मानवी जाते परंतु त्याच्यात चुका देखील आढळतात. तो सुरुवातीला सिंधवर चाल करून येणाऱ्या अरब सैन्याच्या मार्गाविषयी चुकीची माहिती देतो. तो मुलतानवर असलेल्या कारमाथियन राजांच्या राजवटिविषयीदेखील बोलतो परंतु गझनीच्या महमूदाने मुलतानवर केलेले आक्रमण आणि त्यानंतरची कत्तल याबाबत तो उल्लेख करत नाही.

राजकिय परिस्थितीव्यतिरिक्त त्याकाळातील भारतातील सामाजिक परिस्थिती आणि प्रामुख्याने जातीव्यवस्था आणि सर्वसामान्य असमानतेवर आपणास अल-बेरुनीने आपले निरिक्षण नोंदविलेले निदर्शनास येते. अल-बेरुनीला चार वर्ण ज्यांचे नंतरच्या काळात जातींमध्ये रूपांतर झाले त्याबाबतीत तसेच त्यांचा सामाजिक दर्जा आणि त्यांची कामे याबाबत चांगलीच माहिती असल्याचे जाणवते. तो पुढे जाऊन वर्णाश्रम धर्माबाहेरील आठ वर्गांची माहिती देतो ज्यांना त्यांचे काम व संघ वा संघटनांच्या आधारे विभक्त वा वेगळे करण्यात आले होते. उदाहरणच द्यायचे झाले तर, चांभार, जादूगार (जादूचे खेळ दाखवणारा), टोपली व ढाल बनवणारे, नाशिक, कोळी, शिकारी, विणकर, इत्यादी. तो विविध जातींच्या खाण्यापिण्याच्या पद्धती तसेच त्यांच्या चालीरिती व प्रथा आणि त्यांचे विलगीकरण याबाबतचे पौराणिक दाखले व मुख्यपणे गीतेतील दाखले देतो. परंतु फक्त

माहिती देणे व टिका न करणे यावरून अल-बेरूनीने एवढ्या जवळून निरीक्षण केलेल्या समाजापासून अंतर राखले होते असे जाणवते. त्यांच्या भारतीय समाजाविषयीच्या अभ्यासात शास्त्रिय निरीक्षणांची अलिप्तता वा अभाव जाणवतो. त्याचे असे मत होते की, जातीव्यवस्था व त्यावर आधारित भेदाभेद हे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सलोखा निर्माण होण्यात एक अडथळा होते.

अल-बेरूनी अकराव्या शतकातील भारताच्या भूगोलाचे सुरेख ओझरते दर्शन घडवून आणतो. त्याच्या वृत्तांताचा फार पूर्वी विस्मृतीत गेलेल्या शहरांची नेमकी स्थान निश्चिती करण्यासाठी आणि अशा ठिकाणांची नावे निश्चित करण्यासाठीदेखील मदत होते ज्यांच्या नावात कालानुरूपे बदल होत गेला आहे वा अपभ्रंश झाला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, इतिहासकारांमध्ये गुजरातमधील वल्ली या शहराच्या नेमक्या स्थानाविषयी मतभेद होते. अल-बेरूनीचे एक वाक्य ज्यात असे म्हटले आहे की, हे शहर अनहिलवाराच्या दक्षिणेला तीस योजने अंतरावर आहे त्यामुळे सौराष्ट्रातील वल हे शहर म्हणजेच प्राचिन काळातील राजधानीचे वलभी हे शहर होय अशी ओळख पटण्यास मदत झाली. त्याचे भारतीय भूगोलाविषयीचे ज्ञान प्राचिन भारतीय भौगोलिक संकल्पना आणि माहिती आणि त्याच्या स्वतःच्या संकल्पना आणि माहिती अशा दोन भागांत विभागणे संयुक्तिक ठरेल.

परंतु अल-बेरूनीचे प्राकृतिक भूगोलाबाबतचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांची समुद्रबाबतची संकल्पना आणि प्रामुख्याने हिंद महासागर आणि अटलांटिक महासागरांदरम्यानचा चंद्र पर्वताच्या (या आफ्रिका खंडातील पर्वतात नाईल नदीचे उगमस्थान आहे) आहेदक्षिणेकडील जलमार्ग (सागरी मार्ग) हे होय. नंतरच्या काळात युरोपियन प्रवाशांनी आणि साहसी लोकांनी ज्यांचे उद्दिष्ट भारत आणि युरोप दरम्यानचा जलमार्ग शोधणे हे होते त्यांनी याच मार्गाचा वापर केला. तसेच त्याने भारताच्या व प्रामुख्याने उत्तर भारताच्या हवामान, प्राकृतिक वैशिष्ट्ये, नद्या आणि पर्वत यांचा विस्तृत वृत्तांत दिला आहे.

अल-बेरूनीच्या भारतीय शास्त्रिय वा वैज्ञानिक ज्ञानांच्या मतांविषयी म्हटले तर, त्याच्या मते भारतीयांना खगोलशास्त्र आणि गणित या विषयामध्ये चांगली गती वा या विषयांचे चांगले ज्ञान होते. त्याने भारतातील अंकांविषयीच्या वा संख्येविषयाच्या पद्धतींची विस्तृत माहिती दिली आहे. तो भारतीय अंक वा संख्यापद्धतींवर त्याच्या भारताविषयीच्या ग्रंथात तसेच खगोलशास्त्रावरील ग्रंथात आणि विविध देशांच्या कालक्रमावर लिहिलेल्या पुस्तकातदेखील बोलतो. भारतीय अंकांविषयी बोलताना तो अल-बेरूनी म्हणतो की, संख्या वा अंकांच्या चिन्हांची शैली आणि आकार भारताच्या विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळा आहे. तो असेही नमूद करतो की, भारतीयांना दशांश पद्धती तसेच शून्याचे चिन्ह ठाऊक होते वा त्याच्याविषयी त्यांना माहिती होती. अल-बेरूनी असेदेखील नमूद करतो की, भारतीय खगोलशास्त्रज्ञांना सूर्य व चंद्रग्रहणामागची खरी कारणे माहिती होती तसेच त्यांची गणिती आकडेमोड शास्त्रिय होती. त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे की, भारतीय लोक विज्ञान आणि धार्मिक श्रद्धा यांची एकमेकांत मिसळ करत असत.

अशाप्रकारे, आपणास जाणवते की, अल-बेरूनी अभ्यासपूर्ण उपलब्धींचे प्रतिनिधित्व करतो कि ज्या शुद्ध शास्त्रिय आणि बुद्धी वा तर्कशक्तीवर आधारित आहेत. अल-बेरूनी हा एक अगाध बुद्धीमत्तेचा विद्वान होता मात्र असे जाणवते की, त्याची जीवनभर मान्यता आणि

किर्ती प्राप्त करण्याची लालसा होती. ही बाब त्याने त्याच्या ग्रंथांतील वेगवेगळ्या पानांवर विद्वत्ता आणि गुणवत्ता यांचे जेवढ्या प्रमाणात कौतुक होत असे तेवढे होत नाही अशा व्यक्त केलेल्या खंतीवरून लक्षात येते.

४.३ अल-हुजविरी:

सुफीवादची इस्लाम धर्मातील एक उदारमतवादी तत्त्वज्ञान म्हणून ओळख आहे. इसवीसनाच्या आठव्या ते अकराव्या शतकापर्यंत भारतामध्ये देखील बाह्य धार्मिक देखावा व कर्मकांडांऐवजी आत्मा तसेच देवाशी आपले मनापासून असलेले नाते यावर वेदांतातील तत्त्वज्ञानानुसार भर देण्यात आला होता. किंबहुना युरोपमधील गूढवाद्यांनीसुद्धा याच तत्वावर भर दिला होता.

प्राध्यापक आरबेरी सुफीवादाचे वर्णन मुस्लीम व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक पातळीवर अल्लाचे जिवंत अस्तित्व अनुभवण्याचा केलेला प्रयत्न होय. सनातनी वा रूढीप्रिय इस्लाम आणि सुफीवाद यांच्यातील मुख्य फरक म्हणजे सुफीवाद हा देवाची अनुभूती होण्यासाठी आंतरिक शुद्धी आवश्यक असल्याचे मानतो. फक्त भीतीपोटी चांगली कृत्ये वा समर्पण किंवा निष्ठा ठेवणे सुफीवादाला मान्य नाही, परंतु सनातनी शिकवण जरी तुमचे मन व हृदय अशुद्ध असले तरी यावर जास्त भर देऊन यास सदाचारी कृत्य मानते.

असे म्हटले जाते की, समुद्री मार्गाने मलबार (केरळ) आणि सिलोनला (श्रीलंका) येणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीय उपखंडातील या दोन ठिकाणी इस्लामचा प्रसार झाला. भारतामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार झाल्यानंतर सुफीवादाने देखील प्रवेश केला. जरी, भारतात येणारा पहिला सुफी संत कोण होता हे सांगता येत नसले तरी असे म्हणता येईल की, अकराव्या शतकाच्या सुरुवातीला सुफीवादाचा भारतात प्रवेश झाला व सुफी संतांना आपली शिकवण व सिद्धांत यांचा प्रचार करण्यासाठी ही भूमी अनुकूल वाटली. अथर अब्बास रिझवी यांच्यानुसार गझनीच्या महमूदने पंजाब प्रांत जिंकून आपल्या साम्राज्यात सामील करून घेतल्यानंतर सुफी संतांना भारतात तत्परतेने येऊन स्थायिक होण्यासाठी प्रवृत्त केले. परंपरेनुसार फार सुरुवातीला भारतात आलेल्या सुफी संतांपैकी मंसुर हल्लज हे एक होते. परंतु भारतात येऊन स्थायिक होणारे पहिले महत्वाचे सुफी संत म्हणजे उस्मान बिन अली हुजविरी (हिजरी ४०० ते ४६५ हा कालावधी) हे होत. त्यांचा जन्म गझनी साम्राज्यातील गझनी जवळ झाला तर मृत्यू इसवीसन १०७७ मध्ये लाहोर येथे झाला. सध्या लाहोर हे ठिकाण पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात आहे.

त्यामुळे आपणास असे म्हणता येईल की, पंजाब गझनी साम्राज्याचा घटक बनल्यानंतर सुफी संत मोठ्या प्रमाणात भारतात येऊ लागले. काही लोक मानतात की, लाहोरचे शेख इस्माईल हे भारतात आलेल्या आद्य सुफी संतांपैकी एक होते. त्यांच्यानंतर शेख आली बिन उस्मान अल-हुजविरी आले जे 'दाता गंज बक्श' म्हणून प्रसिद्ध होते.

अल-हुजविरी हे इस्लाम चे विद्वान आणि सुफी संत तसेच अकराव्या शतकातील एक लेखक होते. त्यांचे दक्षिण आशियात इस्लामचा प्रसार करण्यात फार मोठे योगदान होते. त्यांना खऱ्या अर्थाने भारतातील सुफी संप्रदायाचे संस्थापक म्हणता येईल. सुफी पंथ अफाट लोकप्रिय झाला व त्याने मुस्लिम जनमानसाची नैतिकता तसेच धार्मिक दृष्टिकोन यांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केले.

त्यांच्या दाता गंज बक्ख या उपाधीविषयी म्हणायचे तर काही जणांचे असे मत आहे की, त्यांना ही उपाधी त्यांच्या मृत्यूनंतर पाच शतकांनंतर म्हणजेच नवव्या शतकात देण्यात आली. त्यांच्या 'कश्फूल अस्रार' दाता गंज बक्ख हा किताब त्यांच्या हयातीतच लोकप्रिय झाला होता. त्यांचे जेव्हा लाहोरमध्ये आगमन झाले त्यावेळी ते सुप्रसिद्ध होते व दाता गंज बक्ख या उपाधीने परिचित होते आणि आजही ते या मर्त्य जगातून निघून गेल्यानंतर एवढ्या शतकांनंतर या किताबाने सुपरिचित आहेत.

या उपाधीविषयी ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती (इसवीसन ११४१-१२३०) यांनी काढलेले खालील उद्गार प्रसिद्ध आहेत,

"गंज बक्ख फैज एक आलम मजहर एक शुर ए खुदा

नाकिसरा पीर ए कामिल कामिला रा रहनुमा"

वरील उद्गाराचे ढोबळमानाने मराठीत भाषांतर खालीलप्रमाणे करता येईल,

'क्षमेचा खजिना ज्यांचे आशिर्वाद संपूर्ण जगावर आहेत, ते अल्लाच्या दैवी प्रकाशाचा साक्षात्कार आहेत. ते निराधारांचे परिपूर्ण अध्यात्मिक स्वामी व परिपूर्ण मार्गदर्शक आहेत.'

अल-हुजविरी यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानात भर घालण्यासाठी आणि अध्यात्मिकतेची वाढ होण्यासाठी व्यतित केले. त्यांनी आपल्या आयुष्यात खुप प्रवास केला व त्यांच्या प्रवासाविषयीची माहिती 'काशफूल महजब' (पडद्याचे अनावरण) या अभिजात पुस्तकात आली आहे. हा पर्शियन भाषेतील सुफीवादावरील पहिला ग्रंथ गणला जातो. या ग्रंथात सुफीवादाच्या भुतकाळातील शिकवणीवर चर्चा केलेली आढळते. हुजविरी म्हणत की, व्यक्तीने मी 'मरीफत' म्हणजेच संपूर्ण ज्ञान प्राप्त केले असे म्हणू नये तसे म्हटल्यास तो व्यक्ती अभियानाच्या आहारी गेला असे म्हणावे. देवाला खऱ्या अर्थाने स्तबद्ध राहूनच समजून घेता येते.

हजरत दाता गंज बक्ख हे एक महान लेखक व कवी होते. काशफूल महजब या ग्रंथात हाती घेतलेल्या विषयाचा उहापोह नियमबद्ध, सर्वसमावेशक आणि सांगोपांग पद्धतीने केलेला आढळतो. त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ग्रंथांची नावे (शीर्षक) खालीलप्रमाणे आहेत,

- काशफूल महजब
- दिवान-ए-शेर
- किताब फना व बका
- इसरारूल खर्क वल-मुनियत
- बिरियायत बे-हुकूक-उल्लाह
- अल-बयान लहल-अल-अयान बेहरूल कुलूब
- मिन्हाजुद्दीन
- शराह--ए-कलाम
- काशफूल असरार

भारतीय उपखंडातील चिस्ती सिलसिल्यातील श्रेष्ठ मंडळी काशफूल महजब व अवारिफ अल मरिफ या ग्रंथांचा संदर्भ घेतात. यातदेखील काशफूल महजब ग्रंथातील शिकवण व मार्गदर्शन एकप्रकारे प्रमाण व महत्वाची मानली जाते. शेख मुजाहिद्दीन औलियांनी या

ग्रंथाचा गौरव 'मुर्शीद बर हक' म्हणजेच हक्काचा मार्गदर्शक अशाप्रकारचे शीर्षक देऊन केला आहे. अल-हुजविरी यांना ज्यांचा देहांत इसवीसन १०८८ मध्ये झाला सुफी संप्रदायाच्या अनेक अनुयायांमधील मध्यस्थदेखील मानले जाते.

४.४ सारांश

मध्ययुगीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. या व्यक्तींमधील इस्लामिक पार्श्वभूमी असणाऱ्या दोन प्रवाशांची वर्णन अत्यंत महत्वाची आहेत. या मध्ये सर्वप्रथम अल-बेरूनी यांची माहिती सांगितली आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून अल-बेरूनीने आपल्या ग्रन्थसंपदेच्या माध्यमातून हिंदुत्वाची तत्कालीन परिस्थिती आपल्या लेखनातून शब्दरूपाने मांडली आहे. भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र व गणित या विषयावर गोषवारा लिहिला आहे. तो इतिहास प्रसिद्ध आहे. अल-बेरूनीने ऐतिहासिक परंपरांचे परीक्षण व स्वीकार करून विज्ञानिक व शास्त्रीय दृष्टिकोन व तत्व आपल्या इतिहास लेखनात अंगिकारली आहेत. परिणामतः त्यांचा इतिहास हा बोद्धीक जागृतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्याचबरोबर अल हुजविरी हे सुद्धा याच कालखंडातील इस्लाम बिंदुवन व सुफी संत होते. तसेच ते एक उत्तम लेखक होते. त्यांचे दक्षिण आशियातील इस्लाम धर्म प्रसारातील योगदान महत्वाचे आहे. त्यांचे आपले जीवन अध्यात्मिक ज्ञान वाढीसाठी व्यथित केले. परिणामतः या दोन्ही व्यक्तींचे या कालखंडातील सांस्कृतिक कार्यातील योगदान महत्वाचे मानले जाते.

४.५ प्रश्न

१. अल-बेरूनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करा.
२. अल हुजविरीच्या बौद्धिक कामगिरीचा आढावा घ्या.

४.६ संदर्भ

१. ईश्वरी प्रसाद, मिडिवल इंडियाज हिस्ट्री, इंडियन प्रेस अलाहाबाद
२. सूतिशचंद्र, मध्ययुगीन भारत : सुलतानशाही ते मुघल दिल्ली
३. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत (१००० ते १७००) नागपूर
४. गाठाळ एस. भारताचा इतिहास, परभणी.

मध्ययुगीन भारतीय समाजातील वर्ग व्यवस्था

घटक रचना

- ५.० उद्दीष्टे
- ५.१ प्रस्तावना
- ५.२ मध्ययुगीन काळातील सामाजिक रचना
 - ५.२.१ शहरी समाज
 - ५.२.२ ग्रामीण समाज
- ५.३ मध्ययुगीन समाजातील वर्ग रचना.
 - ५.३.१ सम्राट
 - ५.३.२ मुगल सरदार वर्ग
 - ५.३.३ उलेमा
 - ५.३.४. मनसबदार
 - ५.३.५. मध्यम वर्ग
 - ५.३.६. सर्वसामान्य जनसमुदाय
- ५.४ प्रश्न
- ५.५ संदर्भ

५.० उद्दीष्टे:

- मध्ययुगीन समाजातील वर्ग व्यवस्थेच्या संरचनेचा अभ्यास करणे
- शहरी समाजाची रचना समजून घेणे.
- मध्ययुगीन भारतातील ग्रामीण समाजाविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे.
- अकबराच्या काळातील ग्रामीण समुदायांवर प्रकाश टाकणे.
- विद्यार्थ्यांना मध्ययुगीन समाजातील वर्ग रचनाबद्दल जागरूक करणे.
- मध्ययुगीन सामाजिक जीवनात सम्राट आणि सरदार वर्गाच्या भूमिकेचे विश्लेषण करणे.
- मध्ययुगीन समाजातील उलेमाचे स्थान आणि महत्त्व याचा आढावा घेणे.
- मुघलकाळातील मनसबदारी पद्धत समजून घेणे.
- मध्ययुगीन समाजातील मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणे.

मध्ययुगीन काळातील समाज रचना

५.१ प्रस्तावना

समाज हा व्यक्तींच्या परस्परसंवादाद्वारे एकत्र आलेला सर्वात मोठा घटक आहे. व्यक्ती सामाजिक संस्थेत परस्परसंवादाची देवाणघेवाण करतो. सर्व व्यक्ती, त्यांचे गट आणि संबंध याद्वारे समाजाचे संपूर्ण चित्र उदयास येते. या परस्परसंवादाने कुटुंब, कुळ, जमात, राष्ट्र इत्यादी वेगवेगळ्या रूपांमध्ये समाज स्फटिकासारखा प्रतिबिंबित होतो. प्रत्येक समाजाची संरचना स्वतंत्र असून आणि त्यामध्ये सातत्य असते. सामाजिक व्यवस्था ही सामाजिक जीवनाची मूलभूत गरज आहे. समाजीक रीतिरिवाज, कायदे, भिन्न रूढी आणि आचरणांचे नियम आणि या आचारसंहितेचे नियंत्रित करणारी शासन प्रणाली असते. मध्ययुगीन काळात भारतीय समाजाच्या सामाजिक रचनेत विभिन्नता जास्त होती. या कालावधीत अनेक राज्ये आणि साम्राज्ये यांचा उदय आणि अस्त झाला. मध्ययुगीन इतिहासावर प्रभुत्व असलेल्या दिल्ली सल्तनत, विजयनगर आणि बहामनी साम्राज्ये व मराठी स्वराज्याच्या उदयाच्या विश्लेषणात्मक अभ्यासावर अनेक इतिहासकारांनी विशेष जोर दिला आहे. जरी विविध शक्तींनी देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचे नियमन केले असले तरी भारतीय सांस्कृतिक सल्लागता टिकून राहिली याचा तुलनात्मकदृष्ट्या कमी अभ्यास केला गेला.

५.२ मध्ययुगीन काळातील सामाजिक रचना

इतिहास म्हणजे केवळ राजांचा, त्यांनी केलेल्या विविध लढाया आणि त्यानंतरच्या शांततेच्या तहातील तरतूदीचा अभ्यास नव्हे, त्याचबरोबर सामाजिक संरचना, आर्थिक जीवन, व्यापार आणि वाणिज्य यांचा विस्तृत अभ्यास होय. इतिहासाचा सामाजिक-आर्थिक दृष्टीकोन टाकून केलेला अभ्यास एखाद्या विशिष्ट कालावधीतील समाजाच्या संपूर्ण चित्र स्पष्ट करू शकते. याठिकाणी मध्ययुगीन भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यासाबरोबर (ई.स. १२०० ते ई.स. १७००), मध्ययुगीन काळाची सामाजिक रचना, मध्ययुगीन समाजातील विविध वर्ग, जातीव्यवस्थेचे स्वरूप, हे जाणून घेणे आवश्यक आहे. समाजात

महिलांचे स्थान आणि गुलामगिरी यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. मध्ययुगीन कालखंडात मुसलमान समाज तुर्की, आफहागन अरब मुघल तर्तर अश्याविविध लोकांनी आणि भारतातील धर्मांतरित मुसलमानांनी बनलेला होता. परकीय मुसलमानांमध्ये तुरानी आणि इराणी असे दोन प्रकार होते. तुरानी लोकांचा मुळ देश पश्चिम ख्वारीझाम, दक्षिण ओख्स्स नदी आणि बादक्षन यांच्या मध्ये होता. बर्नियरच्यामते, मुघल काळातील अतिमहत्वाची पदे इराणी लोकांच्या ताब्यात होती. तुरानी सुस्वभवी सुझ, परोपकारी अंड निर्भायी होते. भारतीय मुसलमानांमध्ये स्थाईक परकीय मुसलमान अंड धर्मांतरित मुसलमान असे दोन प्रकार होते. माद्यायुगीन समाज रचनेत सत्ताधारी वर्ग, श्रीमंत वर्ग, कारागीर वर्ग, शेतकरी वर्ग व गुलाम वर्ग असे स्थूल वर्गीकरण होते.

५.२.१ शहरी समाज

मध्ययुगीन काळातील सामाजिक आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन सर्वसाधारणपणे ग्रामीण केंद्रित होते. परंतु काही शहरे राजकीय सत्ता केंद्रे होती. सुभेदारांसारख्या महत्वाच्या अधिकाऱ्यांचे मुख्यालय, जागीरदारांचे निवसस्तान आणि मनसबदारांचे कामांचे ठिकाणी प्रामुख्याने शहरे होती. पश्चिम किनारपट्टीवरील व्यापारी केंद्रे आणि बंदर शहरे आणि तीर्थक्षेत्र ही मोठ्या लोकसंख्येची ठिकाणे होती. मध्ययुगीन काळात परकीय व स्थानिक व्यापार वाढीमुळे बरीच शहरे व शहरे भरभराट आली परंतु असंख्य गावे मात्र स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेची राहिली. साम्राज्याची सर्वात महत्वाची शहरे उत्तर भारतात होती आणि त्यापैकी काही दिल्ली, आग्रा, फतेहपूर, सिक्री, अजमेर, मुलतान, बनारस, जौनपुस, अलाहाबाद, पटना, हूगली, डाक्का आणि चितगाँग ही होती. ही शहरे खूप समृद्ध असून श्रीमंत व्यापारी आणि राजघराणी या शहरांमध्ये राहत होती. या शहरांमधील कारागीर वर्ग आर्थिकदृष्ट्या चांगला होता.

दक्षिणेतील अहमदनगर आणि विजापूर या राजधान्याची शहरे वैभवशाली व समृद्ध होती. विजयनगर साम्राज्याचा न्हास झाला त्यावेळी घट झाली होती परंतु काही शहरे समृद्ध होती. मध्य भारतातील उज्जैन आणि बुरहानपुर आणि पश्चिम भारतात अहमदाबाद ही अतिशय संपन्न शहरं होती. अबुल फजलच्या म्हणण्यानुसार अहमदाबाद हे 'समृद्धीचे उच्च शहर होते.' याशिवाय काही पश्चिम किनारपट्टीवर महत्वाची शहरी केंद्रे म्हणून उदयास येत होती. राजधानीच्या शहरामध्ये कारागीर, कलाकार आणि श्रीमंत व्यापारी आणि खानदानी लोकांची संख्या भरपूर होती. व्यापार केंद्रांमधील लोकसंख्या वैविध्यपूर्ण होती. सुरत येथे स्थानिक नौदल लोकांचे हबशी व्यापारी आणि खलाशी यांच्याशी चांगले संबध होते. राजकीय महत्त्व असलेल्या निजामशाही आणि आदिलशाही अधिपत्य खालील शहरामध्ये हिंदू जागीरदारांचा राजकीय प्रभाव असे.

५.२.२ ग्रामीण समाज

सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा केंद्रबिंदू खेडी होती. खेडी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्याने शासनसत्ता बदलली तरी त्याचा खेड्याच्या सामाजरचनेवर, जीवन पद्धतीवर व अर्थरचनेवर काडीचाही परिणाम झाला नाही. खेड्याची स्वयंपूर्ण रचना मुघल कालखंडाच्या अस्तापर्यंत सातत्याने टिकून राहिली. सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खेड्यातील समुदायांना त्यांची स्वतःची कामे करण्याची परवानगी होती. भारताच्या ग्रामीण भागात, खेड्यांची स्वयंपूर्ण आर्थिक संरचना टिकून राहिली, परंतु खेड्यांतील लोकांशी अकबरच्या चांगल्या धोरणामुळे आणि आसपासच्या ठिकाणी व्यापार वाढल्यामुळे विकासाची चिन्हे दिसू लागली. दक्षिण भारतातहि खेड्यांतील प्रस्थापित आर्थिक संरचना चालूच राहिली आणि जवळपासच्या मंदिरांमध्ये त्यांची भरभराट झाली. हिंदू समाजामध्ये लोहार, सोनार, सुतार, विणकर, कुंभार इ. कारागीर, पहारेकरी, शेतमजूर, वेठबिगार, गुलाम इ. कामकरी लीकांचा समावेश होता. पटेल, पाटील, मुखिया, मुकादम पटवारी इ. नावाने ओळखला जाणारा गावाचा प्रमुख होता. वतनदार, बलुतेदार, मिरासदार यांचा समावेश असलेला पाटील प्रमुख होता. गावचा लेखापाल जमिनीची नोंद ठेवी व महसूल खाते पाही. देशाच्या वेगवेगळ्या भागांत, जसे की पटवारी, शानबाग, मेनन इत्यादी वेगवेगळ्या नावाने त्यांची ओळख होती.

५.२.३ ग्रामीण समाजात शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि सामान्यमजूर वर्ग

अ. शेतकरी -

प्राचीन काळापासून शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत राहिले आहे. म्हणूनच गावची लोकसंख्या मुख्यत्वे शेती व्यवस्थेशी बनलेली होती. शेतकरी वर्गाची स्थिती जेमतेम गुजराण करता येईल इतकी साधारण होती. आपत्तीकाळात आणि दुष्काळात शेतकऱ्यांच्या हालाना सीमा नसे.

ब. कारागीर व छोटे व्यावसायिक -

या वर्गात सुतार, कुंभार लोहार, विणकर, सोनार, तेली, न्हावी इ. समावेश होता. ते गावच्या लोकांच्या स्थानिक गरजा भागवण्यासाठी काम करत.

क. कनिष्ठ वर्ग -

हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरात शुद्र आणि अतीशुद्र -बहिष्कृत हलकी कामे करणारे अस्पृशांचा वर्ग होता. त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय होती. त्यांच्या सावलीचाहि विटाळ मनाला जात होता. समाजात त्यांचा तिरस्कार केला जाई.

अशाप्रकारे खेड्यांमधील समाज स्वयंपूर्ण, एकांगी आणि बदल न स्वीकारणारा झाल्याने तो स्वाभाविकच स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचे बनला होता. हा समाज अज्ञानी आणि अंधश्रद्धाळू होता. म्हणून त्यांची फारच कमी प्रगती झाली.

ग्रामीण भागातील पारंपारिक व्यवसाय आणि शेती हे गुजराणीचे मुख्य साधन होते. शहरी लोकसंख्येमध्ये व्यापार आणि लष्करी सक्तीच्या आवश्यकतेनुसार पारंपारिक व्यवसाय बदलत होते. खेड्यापाड्यात जातीपंचायत व ग्रामपंचायती कार्यरत होत्या. शहरे आणि वेगवेगळ्या देशातील माणसे एकत्र येत असल्याने लोकसंख्या एकसमान नव्हती. व्यापारी श्रेणी आणि सरकारी नियम अधिक महत्वाचे होते. शहरी लोकांची प्रगती कायदा व सुव्यवस्थेच्या राज्यावर अवलंबून होती. शहरी लोकांना जमीन ताब्यात घेण्यापेक्षा आणि लागवडीपेक्षा व्यापार आणि आर्थिक व्यवहार महत्वाचे होते.

५.३ मध्ययुगीन समाजातील वर्ग संरचना

आधुनिक काळात वर्ग एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या व्यक्तीच्या गटाची आर्थिक स्थिती दर्शवितो. मध्ययुगीन भारतातील सर्वसाधारणपणे समाज म्हणजे राजा, खानदानी मनसबदार, मध्यमवर्गीय आणि जनता होती. समाजव्यवस्थेच्या वरच्या स्तरात सम्राट आणि राजवंशाशी संबंधित लोक असून चैन व उधळपट्टीचे जीवन जगत. मध्यभागी 'छोटा व काटकसरी' हा मध्यम वर्ग ज्यामध्ये लहान व्यापारी, कर्मचारी, कनिष्ठ कामगार, कलाकार इत्यादींचा समावेश होता. सर्वात खालच्या स्तरात या गावातील बहुसंख्य गरीब शेतकरी व कारागीर होते.

५.३.१ सम्राट

इस्लामिक राजकीय सिद्धांत दिल्लीच्या सल्तनत स्थापनेच्या फार पूर्वीपासून हळूहळू विकसित झाला होता आणि काळाच्या ओघात त्याच्यात अमुलाग्र मुलभूत बदल झाले.

पारंपारिक इस्लामिक सिद्धांतानुसार, सुलतान सामान्यतः इस्लामिक कायदा अंमलात आणणारा प्रमुख दावेदार होता. त्यांच्याद्वारे स्थापित केलेल्या राजकीय संस्था नेहमीच कट्टर धार्मिक इस्लामिक तत्वांचे पालन करीत नसत. भारतीय परंपरा आणि चालीरीतींचा मध्ययुगीन राजसिद्धांताचा खोलवर परिणाम झाला होता. सुलतानाची खरी शक्ती किंवा दुर्बलता सुलतानाच्या व्यक्तिमत्त्वावर आणि चारित्र्यावर अवलंबून होती.

५.३.२ मुगल सरदार वर्ग

मुघल राज्यकर्त्यांनी राजपूत राजवटीतील अनेक घटक बदल न करता किंवा ते एकत्रित स्वीकारले. सम्राट हा सर्वोच्च शासक म्हणून सामाज्य व्यवस्थेचा प्रमुख होता. मुघल काळात सम्राट साम्राज्यातील सर्वोच्च अधिकारी होता. मुघल सम्राट सार्वभौम, निरंकुश व स्वच्छाचारी राज्यकर्ता होता. मुघल राजपदाच्या सिद्धांताचा पूर्ण विकास अकबराच्या काळात झाला. राजकारणातील उलेमा वर्गाचे धार्मिक वर्चस्व बाजूला सारून राजापादाविषयी आपल्या स्वताच्या कल्पना प्रस्तापित केल्या. धर्मनिरपेक्षता, राजामध्ये ईश्वरी अंशाचे प्रकटीकरण यावर अकबराच्या राजपदाच्या संकल्पना आधारित होत्या. अकबराच्या संकल्पनेत राजाचे निरंकुश सार्वभौमत्व आणि लोककल्याणाची आस्था हे गुणधर्म आढळतात. मुघल सम्राटानी राजकीय सिद्धांतापेक्षा आपल्या दर्जा आणि सत्तेचा अतिरिक्त वापर केला. संपूर्ण देशावर मालकी हक्क आत्मसात करत देशाचे प्रभुत्व व सार्वभौमत्व आपल्या हाती घेतले. तसेच राजघराण्यातील सदस्य, त्यांचे रक्ताचे नातेसंबंध, त्यांचे मित्र आणि राजाच्या मर्जीतील व्यक्ती यांना हाताशी धरून समाजात विशेषाधिकार प्राप्त केला.

५.३.३ उलेमा वर्ग

सुलतानशाहीतील समाजात उलेमांचे स्थान उच्च होते. धार्मिक सिद्धांतानुसार उलेमा वर्गाला सुलतानापेक्षा अधिक महत्त्व होते. सुलतानाची व्यक्तिगत योग्यता, उलेमा वर्गाबद्दल सुलतानाचा असलेला दृष्टीकोन आणि उलेमांच्या अंगातील गुण या सर्वांचा मुसलमान समाजावर प्रभाव पडत होता. समाजातील कोणतेही कार्य उलेमांच्या सल्ल्याशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय होत नसे. सुलतानशाहीत उलेमा बहुतेक तुर्क असून काझी, मुफ्ती, सदर, शेख-उल इस्लाम या पदावर त्यांची योग्यतेनुसार नियुक्ती करण्यात येई. धर्मकार्य आणि न्यायदानात उलेमांचा शब्द अंतिम होता. सुलतानशाहीच्या सुरवातीच्या काळात गुलामघराण्यातील सुलतान इस्लाम धर्माच्या व कुरणाच्या आज्ञानुसार वागणारे असल्यामुळे उलेमा वर्गाची शक्ती वाढल्याने राज्यकारभारात त्यांचा अतिशय प्रभाव पडला. सुरवातीच्या काळात या वर्गाने सुलतानाला राज्यकारभारात मार्गदर्शन करून सुलतानाच्या पाठीशी इस्लामची मोठी शक्ती निर्माण केली. उत्तरोत्तर उलेमावर्गाचा हस्तक्षेप वाढत गेल्याने सुलतानाला त्यांच्या पाठींब्याशिवाय आपली पदावर टिकून राहणे अवघड झाले. सर्वप्रथम बल्बनाने उलेमा वर्गाचा राज्यकारभारातील हस्तक्षेप बंद केला. त्याने सुलतानाला ईश्वराचा प्रतिनिधी ठरवून त्याला निरंकुश व स्वच्छाचारी बनवले.

५.३.४. मनसबदार

वरील दोन विशेषाधिकारप्राप्त वर्गांच्या नंतर समाजात मध्यम वर्ग अस्तित्वात होता. या वर्गाकडे कमी जमीन असे. विविध सेवांमधून किंवा प्रशासनातील निम्न पदांच्या कामावरून यांना पुरेसे उत्पन्न मिळे. मुस्लिम समाज सत्ताधारी असल्याने हिंदू

समाजातील मध्यम वर्गीय लोकांपेक्षा मुस्लीम समाजातील मध्यमवर्गाला उच्च वर्गात म्हणजेच कुलीन वर्गात जाण्याची संधी मिळत असे. मुघलकाळात मध्यमवर्गीयात कनिष्ठ मनसबदार, नागरी सेवक, न्यायिक अधिकारी, जमीनदार, व्यापारी, व्यावसायिक, पुजारी, उच्चशिक्षित लोक आणि कलाकार यांचा समावेश होता. जमीन ताब्यात असणे समाजात प्रतिष्ठेचे होते.

५.३.५. मध्यम वर्ग

हिंदूमध्ये सामाजिक ध्रुवीकरण हे वंशपरंपरागत जात व्यावास्तेवर आधारित होते, परिणामी केवळ समृद्ध आणि प्रभावशाली हिंदूच मध्यमवर्गाचा असे. मुस्लिमसमाजात जन्म व वांशिकतेच्या आधारावर सामाजिक दर्जा निश्चित होत होता. सर्वसाधारणपणे मध्यमवर्ग बऱ्यापैकी जीवन व्यतीत होता, उत्पन्न कमी असल्याने त्यांची जीवनशैली उच्च किंवा विलासी नव्हती. पण कनिष्ठ मनसबदार मोठ्या मनसबदारांच्या चैन विलासी जीवनपद्धतीचे अनुकरण करीत असत. त्यांचा वेळप्रसंगी दिखाऊपाणासाठी कर्ज घेण्यास अजिबात संकोच नसे. आपली स्थिती टिकवून ठेवण्यासाठी भ्रष्टाचार आणि खंडणी यासारख्या सर्व गैरप्रकारांचा अवलंब करीत. व्यापारी आणि सावकार बहुतेक हिंदू होते, ते आपली संपत्ती लपवून ठेवत. भ्रष्टाचारी आणि बेईमान नोकरवर्गकडून शोषण टाळण्यासाठी हा वर्ग श्रीमंत नसण्याचा अविर्भाव आणत.

५.३.६. सर्वसामान्य जनसमुदाय

मुघल काळात भारतीय लोकसंख्येपैकी दहा ते पंधरा टक्के शाही आणि मध्यमवर्गीय होते. बाकीची सर्व जनता किंवा वर्ग कनिष्ठ मानला जात होता. शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी, दुकानदार, घरकामगार, गुलाम इ. हलाखीचे आणि दुर्लक्षित जीवन जगत होता. उदार निर्वाहासाठी हा वर्ग शेतीवरच अवलंबून होता. अलाउद्दीन खिलजीच्या काळात अतिरिक्त कर म्हणजे उत्पन्नाच्या ५०% हिस्सा कर म्हणून आकारला जात असे. लोकांना दोन वेळेचे जेवण घेणे दुरापास्त झाले होते. सर्वसाधारण लोकांचे जीवनमान अतिशय निकृष्ट होते आणि त्यांच्या गरजा खूपच कमी होत्या. अकबरच्या काळात शेतकऱ्यांची परीस्थिती वाईट नव्हती. अधिकारी व सरकारनेही त्यांच्या कल्याणाचा विचार केला. परंतु भ्रष्ट अधिकार्यामुळे परिस्थिती अत्यंत वाईट बनली होती.

५.४ प्रश्न

- प्र. १ मध्ययुगीन समाजातील वर्ग रचनेची माहिती द्या
- प्र. २ मुगल सोसायटीमधील रमणीय लोकांच्या पदाविषयी चर्चा करा
- प्र. ३ मध्ययुगीन समाज आणि प्रशासनात उलेमाने कोणती भूमिका बजावली?
- प्र. ४. मुगल काळात मनसबदारी प्रणालीवर निबंध लिहा.
- प्र. ५. मोगल काळातल्या सामाजिक रचनेचे थोडक्यात वर्णन द्या.
- प्र. ६ मध्ययुगीन काळात ग्रामीण समाजाची मुख्य वैशिष्ट्ये सांगा .
- प्र. ७ मध्ययुगीन काळात शहरी समाजाची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

प्र.८ टिप लिहा

अ] गाव समुदाय

ब] ग्रामीण संस्था

क] शहरी समाज

ड] मध्यमवर्ग

इ] मध्ययुगीन समाजातील सम्राटाचे स्थान

५.५ संदर्भ

- १) धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत १००० ते १७०७, नागपूर, २००८
- २) घुर्ये जी एस - कास्ट अंड क्लास इन इंडिया
- ३) बी.एन. लुनिया, लाईफ अंड कल्चर इन मीडिवल इंडिया, १९७८
- ४) के. एन. लाई , स्टडीज इन मीडिवल इंडियन हिस्टरी, दिल्ली १९६६
- ५) ए. बी. पांडे - सोसायटी अँड गव्हर्नमेंट इन मध्ययुगीन भारत, सेंट्रल बुक डेपो १९६५

जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि वेठबिगारी

घटक रचना

- ६.० उद्दीष्टे
- ६.१ प्रस्तावना
- ६.२ मुस्लिम समाज
- ६.३ हिंदू समाज
- ६.४ अस्पृश्यता
- ६.५ भारतातील गुलामीचे मूळ
- ६.६ मध्ययुगीन भारतातील गुलामगिरी
- ६.७ वेठबिगारी
- ६.८ प्रश्न
- ६.९ संदर्भ

६.० उद्दीष्टे

- मध्ययुगीन काळातील जातीव्यवस्थेचा शोध घेणे.
- मुसलमान समाज आणि त्याची मध्ययुगीन समाज रचना यांचा अभ्यास करणे.
- हिंदूमधील जातीव्यवस्था आणि समाजावर होणाऱ्या परिणामांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे.
- अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेचे विश्लेषण करणे.
- मध्ययुगीन काळात गुलामगिरीची संस्था समजून घेणे.
- मध्ययुगीन काळातील वेठबिगारीची संकल्पना समजून घेणे.

६.१ प्रस्तावना

मध्ययुगीन भारतातील लोकांचा वास्तविक इतिहास जो त्यांच्या सामाजिक जीवनाचा आहे तो आमच्यासाठी आजच्या काळात अधिक राजकीय कार्यक्रम आणि लष्करी मोहिमेपेक्षा अधिक रुची आणि महत्त्व आहे. अभ्यासाचे स्रोत खरोखरच अल्प आहेत, परंतु समकालीन युरोपियन प्रवाश्यांच्या आणि युरोपियन कारखान्यांच्या नोंदींमधून मौल्यवान माहिती आणली जाऊ शकते. पर्शियन तसेच त्या काळातल्या स्थानिक भाषेतील साहित्यिक काळात ऐतिहासिक घटनांमध्ये प्रसंगोपयोगी संदर्भ उपलब्ध आहेत.

दिल्लीवर सल्तनत आणि मुघल साम्राज्यामुळे भारतावर मुस्लिम राजवटीचे दोन टप्पे परदेशी लोकांच्या मोठ्या वस्तीमध्ये येऊ लागले. इस्लामिक भूमींमधून सतत होणारे स्थलांतर तसेच स्थानिक लोकांच्या अधूनमधून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्याने त्यांची

संख्या वाढली. यामुळे हिंदू आणि मुस्लिम या धार्मिक मतभेदांवर आधारित दोन भिन्न सामाजिक गट अस्तित्वात आले. अतिरेकी इस्लामचा प्रभाव हिंदूंच्या वयाच्या जुन्या सामाजिक जीवनावर फारसा झाला नाही.

६.२ प्रस्तावना

मध्ययुगीन भारतातील लोकांचा खरा इतिहास जो त्यांच्या राजकीय घटना आणि लष्करी मोहिमेपेक्षा सामाजिक जीवनाचा आहे अधिक आकर्षक आणि महत्त्व सांगणारा आहे. सामाजिक जीवनाच्या अभ्यासाची साधने खरोखरच अल्प आहेत, परंतु समकालीन युरोपियन प्रवाश्यांच्या आणि युरोपियन कागदपत्रांच्या नोंदींमधून मौल्यवान माहिती मिळू शकते. पर्शियन तसेच समकालीन स्थानिक भाषेतील साहित्यात ऐतिहासिक घटनांचे संदर्भ उपलब्ध आहेत.

दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य या भारतातील दोन मुस्लिम राजवटींच्या टप्प्यामध्ये परदेशी लोकांचे भारतातील वास्तव्य वाढत गेले. इस्लामिक देशातून सतत होणारे स्थलांतर तसेच स्थानिक लोकांचे झालेल्या धर्मांतरमुळे मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे हिंदू आणि मुस्लिम या धार्मिक भिन्नातेवर दोन परस्पर विरोधी सामाजिक गट अस्तित्वात आले. कट्टर इस्लामी विचारांचा प्रभाव हिंदूंच्या सनातनी सामाजिक जीवनावर फारसा परिणाम झाला नाही.

सल्तनत आणि मुघल काळातले समाज आणि संस्कृती आधीच्या किंवा नंतरच्या काळापेक्षा पूर्णपणे नवीन किंवा मुळीच वेगळी नव्हती. दोन्ही कालखंडात हिंदू समाज आपले अस्तित्त्व कायम टिकवून राहिला.

याशिवाय मुस्लिम समाज हिंदू समाजासारख्या जातीव्यवस्थेच्या आधारे संघटित होऊ लागला. प्राचीन काळापासून हिंदू जातिव्यवस्था ही समाजाची आधार चौकाट होती, ती मोगल काळातही सामाजिक जीवनाचा मुख्य आधार राहिली. शिवाय समानता आणि मनुष्याच्या बंधुत्वाच्या तत्वांवर विश्वास ठेवणाऱ्या मुस्लिमांशी झालेल्या संपर्कामुळे त्याची तीव्रता कमी झाली.

सुलतानकाळात प्रचलित असलेल्या मुस्लीमाविषयी असलेला कट्टर हिंदू दृष्टीकोन हळू हळू संपला. याचे कारण मोगल राज्यकर्त्यांनी हिंदूंना दिलेली चांगली वागणूक आणि अधिक आर्थिक सुविधा होय. मुघल काळात हिंदूंनी मुस्लिमांपासून दूर राहण्याची पूर्वीची मनोवृत्ती सोडली. ते मुस्लिम आणि त्यांचे वंशज यांना भारतीय मानू लागले. तसेच मुघल काळात मुसलमानांना भारत भूमी प्रिय वाटू लागली.

६.३ मुसलमान समाज

तत्वता इस्लामचा भारतात सामाजिक समानता आणि बंधुता वाढविण्याचा हेतू स्पष्ट असला तरी व्यवहारात मात्र मुस्लिम समाजात विभाजन राहिले. हिंदूंच्या जातीव्यवस्थेचा मुस्लिम समाजावरही काही प्रमाणात प्रभाव पडला. हिंदू सामाजिक संरचनेतील उच्चनिचातेच्या संकल्पना मुस्लिमांमध्येही जन्म, पंथ आणि वंश यांच्या आधारे उदयास आल्या. समानता आणि बंधुता या संकल्पनेचा केवळ तत्वतः सन्मान करण्यात आला.

समकालीन इतिहासकार उच्च आणि नीच कुळातील जन्माच्या व्यक्तींबद्दल संदर्भ देतात आणि त्यांचा तिरस्कारहि करतात. तेथे दोन विशेषाधिकारित वर्ग होते: उमार किंवा कुलीन आणि उलेमा किंवा धर्म संबधित इतर लोक.

इस्लामच्या भारतातील सुरुवातीच्या शतकात मुस्लिमांमध्ये अरब आणि गैर-अरब असा फरक होता. अरब लोक स्वतःला अरब नसलेल्या मुसलमानांपेक्षा श्रेष्ठ मानत. ते समाजातील उच्च पदांवर मक्तेदारी प्रस्तापित केली होती. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मभूमीतील असल्याचा अरबांना अभिमान होता. अरबी लोकांपैकी ज्या कुरेशी समुदायाशी संबंधीत होते ते इतर अरबांपेक्षा श्रेष्ठ मनात. प्रेषित मोहम्मदाची मुलगी फातिमाच्या वंशाचा दावा करणारे सय्यद हे मुस्लिमांमधे स्वताला सर्वोच्च मानत. ब्राह्मणांनी हिंदूमध्ये केलेल्या दाव्यासारखा मुस्लिमांमधील सय्यदाचा दावा होता.

मध्य आशियाई अरबांच्या बरोबरीने पर्शियन मुसलमान लोक मुघल सेवेत नोकरीसाठी किंवा अरब व पर्शियाशी व्यापार करण्यासाठी भारतात आले होते. अब्बासी खलीफाच्या काळात पर्शियनाचा प्रभाव वाढत गेला. बरेचसे पर्शियन शिया होते. त्यांना स्वताच्या प्राचीन संस्कृतीचा प्रचंड अभिमान होता आणि ते अरबांपेक्षा स्वताला श्रेष्ठ मानत. राजकीय सत्ता संपादन हाती आल्यावर पारसी लोक अरबांपेक्षा आपले श्रेष्ठत्व सांगू लागले. त्याचप्रमाणे जेव्हा राजकीय सत्ता तुर्कांच्या हाती गेली तेव्हा तुर्कांनी सर्वांवर वर्चस्व प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे, काळाच्या ओघात हा समाज सय्यद, शेख, मोगल, पठाण आणि भारतीय-मुसलमान या वंशीय गटात विभागला गेला.

भारतीय मुसलमान जे हिंदूतून धर्मांतरीत होते ते परदेशी मुसलमानांपेक्षा मोठ्या संख्येने होते. सांप्रदायिक मतभेदांमुळे मुसलमान समाज पुन्हा अनेक गटात विभाजित झाला. हिंदूंनी इस्लामला धर्म स्वीकारूनहि त्यांनी पूर्वीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रथा कायम ठेवल्या. मध्य आशियाई मुस्लिम आणि काही पर्शियन जे वर्णाने काळे होते ते सेवेचाकरीसाठी बहुतेक उत्तर भारतात आढळून आले आणि त्यांच्यातील बरचशी संख्या विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा दरबारात आढळली. मुस्लिम न्याय व्यवस्थेत परदेशी मुस्लिमांचे वर्चस्व होते.

अरबांव्यतिरिक्त तुर्क, मंगोल आणि उझबेग तसेच अबीसिनियन आणि आर्मेनियन लोकांचा भरणा होता. उत्तर भारतातील काही भागात अफगाणिस्तानी देखील बऱ्यापैकी होते. अशाप्रकारे मुस्लीम समाजात जातीय भेद निर्माण होण्यात इस्लामवर हिंदूस्तानचा उल्लेखनीय प्रभाव होता. हिंदू समाजात जसे व्यक्तीचे सामाजिक दर्जा स्पष्टपणे दर्शवितात तसे मुसलमानांमध्ये जातीयव्यवस्थेचे अस्तित्व होते असे प्रा. मोहम्मद लोबेल यांनी मान्य केले आहे. त्यांच्या मते, 'मुस्लीम धार्मिक साहसी-सेनेने निरनिराळ्या क्षेत्रांत योगदान केले आहे. तसेच ते आपल्या बंधुवर्गाशी नेहमी भांडत राहतात आणि हिंदूसारख्या जाती-पोट-जाती निर्माण केल्या आहेत. हि बाब खरंच हिंदूंना चकित करणारी आहे. मुस्लीम समाज दुहेरी जातीयव्यवस्थेने त्रस्त होता, ज्या मुसलमानांनी हिंदूंकडून शिकल्या किंवा त्यांचा वारसा आत्मसात केला.

६.४ हिंदू समाज

मध्ययुगीन कालखंडात भौगोलिक परिस्थितीनुसार थोडे बदल वगळता हिंदू समाजाची सामाजिक रचना भारताच्या बऱ्याच भागांसारखीच होती. मध्य आशिया, तुर्क, मुघल, अफगाण इ. च्या आक्रमणामुळे उत्तर भारतातील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या काळात हिंदूमध्ये तीव्र धार्मिक रूढीवाद दिसून येतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश आणि शूद्र म्हणून समाजाचे विभाजन अनेक जाती विकसित झाल्या. राजपूत आणि इतर पारंपारिक क्षत्रिय जातींच्या अपयशामुळे अनेक हिंदुना इस्लाम धर्माचा आश्रय घेणे भाग पाडले.

लढवू क्षत्रीयांची शक्ती दुर्बळ ठरल्याने हिंदूंच्या मालमत्तेचे आणि स्त्रियांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले. मात्र ब्राह्मण वर्गाची शक्ती वाढली आणि त्यांनी समाजातील अनेक परंपरांना ताठर स्वरूप दिले. शिक्षण आणि अध्यापन हे ब्राह्मण वर्णापर्यंत मर्यादित राहिले. बहुसंख्य जनता अज्ञानी, अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू होती. त्यांना वाचवण्यासाठी दैवी शक्ती, पुराण किंवा पौराणिक कथांचे अवास्तव स्तोम माजविले.

इस्लामच्या भारतातील अस्तित्वाविषयी हिंदू समाजाची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कायद्यांचे अधिक कठोर पद्धतीच्या रूपात संरक्षक चिलखत स्वीकारणे होय. हिंदू सवर्ण वर्गाने सर्वात खालच्या वर्गाला लागू केलेले अस्पृश्यतेचे तत्व मुस्लिमांनाहि लागू केले. इस्लामच्या संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी आणि ज्यांना हिंदू समाजात सामावून घेता येत नाही त्यांच्यासाठी उंच सामाजिक निर्बंधांच्या भिंती उभी करून त्यांना दूर अंतरावर ठेवले.

तथापि, भारतातील हिंदू लोकांमध्ये एकसमानता नव्हती. हिंदू समाज सवर्ण आणि अस्पृश्य अशा अनेक जाती आणि पोट-जातींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदू समाज संरचनेची ताठर व्यवस्था निर्माण झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हि सामाजिक संरचनेत चार प्राथमिक जाती आहेत. उत्तर भारतात हिंदूमध्ये उच्च वर्णात मुख्यतः राजपूत (ब्राह्मण, कायस्थ) आणि वैश्य जातीचे होते परंतु ते आपापसात रोटी आणि आणि बेटी व्यवहार करीत नसत.

सामर्थ्यशाली मुस्लिम समुदायाच्या अस्तित्त्वामुळे जातीव्यवस्था अधिक ताठर बनली. मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्या हिंदुना सवलती बहाल करण्यात राज्यकर्त्यांना जास्त रस होता. राजपूत लढवाय वर्ग होता आणि त्यांचे नेते शाही सेवेत उच्चपदस्थ मनसबदार होते. ब्राह्मण सामान्यतः यज्ञादी व्यवसाय आणि अध्यापनात गुंतलेले होते. वैश्य किंवा बनिया व्यापारी उद्योग - दुकानदारी, स्थानिक व्यापार तसेच अंतर्देशीय व्यापारात गुंतले होते. कायस्थ हे लिपीक, सचिव आणि महसूल अधिकारी म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतले होते. मध्यमवर्गीय हिंदू जमीनीचे तसेच भूमिहीन मजूर म्हणून शेती व्यवसायात गुंतले होते.

मध्ययुगीन काळात भारतावर मुस्लिम राज्य स्थापनेचा भौतिक परिणाम ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या पारंपारिक हक्क आणि अधिकारावर झाला. हिंदू राज्ये नष्ट झाल्यामुळे ब्राह्मण लोकांचे प्रशासनातील महत्व कमी झाले. याशिवाय त्यांच्या वाडःमयीन कामगिरी आणि अध्यापन संस्थाना राजाश्रय बंद झाला. क्षत्रियांनी आपली राजकीय सत्ता तुर्क आणि

मोगलांना गमावली. याशिवाय बऱ्याच जणांनी लष्करी पेशातून आपले जीवनमान सुधारण्याची करण्याची संधी गमावली.

राजकीय-आर्थिक जीवनातील बदलांचा परिणाम जातीय गटाच्या स्थित्यातरावर झाला. प्रस्तापित व्यवस्थेतूनच उत्तर व दक्षिण भारतात कांही नवीन जाती नावारूपाला आल्या. उत्तर भारतातील असंख्य कृषक उपजातींपैकी कायस्थ सरकारी नोकर म्हणून लोकप्रिय झाले. पंजाबचे खत्री सावकार आणि यशस्वी प्रशासक बनले आणि त्यांचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला. महाराष्ट्रातील कोकणस्त आणि चित्पावन ब्राह्मणांनी उत्तुष्ट प्रशासक निर्माण केले. दक्षिण भारतात ब्राह्मणांनी आपले सामाजिक नेतृत्व टिकवून ठेवले आणि ते सतत हिंदू धर्माचे रक्षक राहिले.

मध्ययुगीन काळात अनेक धार्मिक पंथांचा उदय झाला. श्रीगंगेरीच्या शंकराचार्यांनी बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हिंदूची धार्मिक श्रद्धा बळकट केली आणि हिंदू समाजाला त्याच्या दृष्टीनुसार आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रभाव संपूर्ण भारतभर पसरला. तथापि, १२ व्या शतकापासून हिंदू समाजावर इस्लामच्या प्रभावामुळे बरेच धार्मिक पंथ निर्माण झाले आणि प्रत्येक पंथ जनमान्यतेसाठी इतरांशी स्पर्धा करीत होता. नाथपंथा, भक्तीपंथ, भैरवि, शक्ती हे त्या काळातले सर्वात महत्त्वाचे लोकप्रिय धर्म पंथ होते. बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा प्रभाव कमी झाल्यामुळे भक्ती पंथाला सर्वत्र मान्यता मिळू लागली. विठ्ठलच्या भक्तांनी असहिष्णु आणि अत्याचारी राज्यकर्त्यांनी केलेल्या अत्याचारांपासून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी आराधना करीत. संत परंपरेने तारणकर्त्यांच्या येण्याची वाट पाहण्याची सहनशीलतेची शिकवण दिली. खरं तर सामाजिक रचनेवर त्यांचा विश्वास आहे.

६.५ अस्पृश्यता

हिंदू धर्मग्रंथ हिंदू समाजाचा पाया आहे. धर्मग्रंथामधून म्हणजेच वैदिक वांडःमय, श्रुती, स्मृती, पुराणे यामधून चातुर्वर्ण्याचा जन्म झाला. या चातुर्वर्ण्याच्या विषवृक्षाला असंख्य अशा उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ जातीची कडू फळे आली आहेत. धर्मग्रंथात- धर्मात्रात शुद्र , अतिशुद्र, चांडाळ, दास, दासू ,अत्यंज,अंत्य, अन्तवासिन हिन कनिष्ठ अश्या अनेक जातींचा उदय झालेल आहे. अश्या जातींनच हिंदू समाजाच्या तळाच्या-खालचे पायरीचे, हीन दर्जाचे म्हणून अस्पृश लेखले आहे, मानले आहे.

हिंदू समाजातील एका जातीने दुसऱ्या जाती बरोबर कसे वागावे याची नियमावली कायदे-कानुनाच्या स्वरुपात धर्मग्रंथात ग्रंतीत केली आहे. उच्च-वरिष्ठ जातीने खालच्या कनिष्ठ जातीवर कोणती बंधने, निर्बंध लादावीत याची यादी यात आहे. तसेच धर्म ग्रंथात वरिष्ठ जातींनी कोणते हक्क-अधिकार उपभोगावेत, वापरावेत हे लिखित करून अधोरेखित केले.

अस्पृशातेचे मूळ -अस्पृशातेच्या उत्पातीविषयी बरेच सिद्धांत आहेत. सर्वसामान्यपणे याची उत्पती पुरातन काळापासूनची आहे, कदाचित चार ते पाच हजार वर्षांपूर्वीची असेल असी मानली जाते. आर्यांनी आपल्या उत्तर भारतातील स्वाऱ्यात मुलाच्या अनार्यांना-रहिवाश्यान जिंकल्यावर जीत अनार्यांना जेत्या आर्याबरोबर मिळते जुळते घ्यावे लागले. यांना आर्यांनी वर्ण व्यवस्थेत शूद्रांच्या चौथ्या वर्णात प्रवेश दिला असावा. आणि जे मुलनीवासी जमाती उदा. चांडाळ, निषाद आदि ग्रामबाह्य जाती वर्णव्यवस्थेच्या बाहेर

राहिले. तेच अंत्यनिवासी अतिशूद्र ओळखले गेले असावे. डॉ. आंबेडकरानी,अस्पृश मुळचे कोण होते? या ग्रंथात अस्पृश, अंत्य, अन्त्यावासीन ग्रामबाह्य अतिशूद्र, पंचामवर्ण जमातींच्या नावाचा उल्लेख कोण कोणत्या धर्म ग्रंथात आणि स्मृती ग्रंथात आलेला आहे याची यादीच दिली आहे. यावरून अस्पृश- अतिशूद्रचे चातुर्वर्ण व्यवस्थेतील स्थान वर्ण बाहेरचेच होते हे स्पष्ट होते.

६.६ भारतातील गुलामीचे मूळ

हिंदू धर्माला व समाजाला साजेसे रूप देण्याचा सनातनी प्रयत्न आपणास मानुस्मृतीत आढळतो. मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायातील चवथ्या श्लोकात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात म्हणजे सृष्टी क्रमाने व नंतर उपनयन संस्काराने. शुद्र फक्त एकदाच व त्यांना उपनायानाचा अधिकार नाही. मानुस्मृती १० अध्यायाच्या बाराव्या श्लोकात चांडाळाच्या उत्पत्ती विषयी सांगितले आहे. शुद्र पुरुष व ब्राह्मण, क्षत्रियआणि वैश्य वर्णातील स्त्री संबध झाल्याने जी प्रजा उत्पन्न होते तीला अनुक्रमे आयोगाव, क्षत्र आणि चांडाळ अशी नावे आहेत. मानुस्मृतीत चारी वर्ण पेशा पाचवा वर्ण नाही. शूद्रास आणि अतिशूद्रास एकाच सामाजिक दर्जाने मोजले असावे. तसेच इतर स्मृती, श्रुती आणि पुराणे यांनी शुद्र आणि अतिशूद्राना समान सामाजिक दर्जा अनुसरला.

थोडक्यात मानुस्मृती पुराणांनी चांडाळादि अतिशूद्राचा सामाजिक दर्जा अधिकच हीन ठरवून त्यांना अस्पृशातेच्या पक्क्या स्तनावर आणून बसविले. वास्तविक मौर्योत्तर काळात चातुर्वर्ण्यव्यवस्थेतून पुढे पुढे उच्च नीच जाती जमाती निर्माण झाल्या . त्याच जाती व्यवस्थेची परिणीती गावाबाहेर राहणाऱ्या चांडाळादि अतिशूद्र अस्पृश जातीवर शिककामोर्तब केले. पुढे गुप्तांच्या काळात अस्पृशता पक्की झाली. अस्पृशता वंशभेद, धंद्यामुळे, बुद्धाधार्माच्या द्वेषामुळे आणि गोमांस भक्षण केल्यामुळे या चार कारणामुळे जन्मास आली. अस्पृशातेची उत्पत्ती वर्णद्वेष, जातीव्देष,जीत-जेते मत्सर यातून निर्माण झाली हे निश्चित आहे. अस्पृशातेच्या उत्पत्तीला निश्चित असला सांस्कृतिक जडण घडण, इतिहासातील कालक्रम व घटनाची साक्ष आहे. मनुस्मृतीतील अस्पृशतेची वर्णसंकरातून झालेले उत्पत्ती खोटी आणि काल्पनिक वाटते.

माणूस कोणत्याही प्राण्याला स्पर्श करू शकतो पण एका विशिष्ट जातीमध्ये जन्मलेल्या माणसास नाही ही कल्पना धक्कादायक आहे. शुद्धतेची कल्पना जातीच्या उत्पत्तीमध्ये एक घटक असल्याचे आढळले आहे. मध्ययुगीन काळातील राजकीय परिस्थितीमुळे हिंदू समाजाची सामाजिक रचना बदलली नव्हती. डॉ. आंबेडकर यांच्या मते अस्पृश्यता हा हिंदू तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहे.

जातींच्या आधारे नागरिकांमध्येहि भेदभाव केला जात असे. अस्पृश्य लोक शहराबाहेर आणि खेड्यांबाहेर राहत असत. हे लोक गरीब, मागासलेले आणि शिक्षण व शिक्षणाविषयी अज्ञानी होते. कित्येक काळापासून उच्च जातींनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना सामाजिक आणि आर्थिक पंगुत्व आले, ज्यामुळे त्यांचे जीवन दयनीय झाले. मुस्लीम राजवटीत उच्च जातीतील हिंदूंनी त्यांची जातीची रचना अधिक कठोर बनविली जेणेकरून उच्च सामाजिक रचनेत त्यांचा प्रवेश रोखला गेला.

मध्ययुगीन काळात अस्पृश्यांना अगदी खेड्याच्या बाहेरील भागातही राहण्याची परवानगी नव्हती, त्यांना गावाच्या वेशी बाहेरच राहावे लागले. त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये मातीचे मडके बांधावे लागे ज्यामध्ये त्यांना थुंकावे लागे कारण त्यांच्या थुंकाही अपवित्र मानले जात होते. समकालीन नोंदी दर्शवितात की महाराष्ट्रातील महारांना दुपारी तीन ते सकाळी नऊ दरम्यान पूना शहरात प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. कारण रस्त्यावरील त्यांच्या लांब सावलीने उच्च जातीतील लोकांना विटाळ होत असे.

अस्पृशांच्या स्पर्शाने लाकूड व धातूही दूषित होतात असा विश्वास होता. त्यांचा स्पर्श अपवित्र या कारणावरून त्यांना अनेक नागरी हक्क नाकारले गेले. खेडेगावाचे पुजारी, सर्व ग्रामस्त त्यांना सेवा देण्यास नकार देत. त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. ते मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारातून मंदिरातील देवताची उपासना किंवा प्रार्थना करत.

संत संप्रदायामुळे माणसाला त्याची जातपात विचारात न घेता पुरुष व स्त्रियांना देवाच्या भक्ती करण्याचे स्वतात्र्य मिळू शकले. त्यामुळे समाजात असलेल्या उच्च-नीच अश्या वर्णाश्रम धर्म आधारलेल्या जातीत काढात्पणा कमी झाला. संत संप्रदायामुळे असे असलेतरी धर्म शास्त्रातील कर्मकांड, विधी उपासना यापेक्षा परमेश्वराच्या भक्तीला, आराधनेला अधिक महत्व दिले.

जातीव्यवस्था इतकी खोलवर रुजली होती की त्या काळातील कोणत्याही धार्मिक सुधारकांच्या उदारमतवादी प्रयत्नामुळे बदलू शकली नाही. संत वाडःमयामुळे वर्णाश्रमधर्मातील व्यवहाराला एकप्रकारे परत पुन्हा मान्यता (पावित्र्य) मिळून त्याचे पुरुज्जीवन झाले व ते पक्के झाले. मध्ययुगीन संतानी एकदा धर्मशास्त्राला वर्णाश्रमधर्माला प्रतिकूल किंवा अनुकूल असे विचार आपली वाडःमयातून मांडले. काळाच्या प्रवाहाविरुद्ध जावून त्यांनी धर्मशास्त्र व वर्णाश्रमधर्माविरुद्ध आपल्या वाणीचे, विचारकृतीचे पाउल उचलले असते तर त्यांनी खर्या अर्थाने समाज क्रांतीच झाली असते.

६.७ मध्ययुगीन कालखंडातील गुलामगिरी

मध्ययुगीन काळात भारतीय समाज गुलामी आणि अस्पृश्यता या दोन गंभीर गोष्टींनी ग्रस्त होता. अस्पृश्यता प्रामुख्याने हिंदूमध्येच मर्यादित होती परंतु मुस्लिमांमध्ये गुलामी अधिक लोकप्रिय होती. मोगल जनाखाना गुलामगिरीचे जग बनले होते. स्त्री आणि पुरुषांना गुलाम म्हणून ठेवले गेले. गुलामांचा दर्जा आणि कार्ये सामान्यता: त्यांच्याकडे असलेले कौशल्य, दिसणे आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून होती. दोन्ही लिंगांचे तरुण गुलाम त्यांच्या मालकांच्या लैंगिक सेवेसाठी उपलब्ध असत. गुलाम अंगरक्षक, व्यावसायिक मध्यस्त आणि खाजगी सहाय्यक म्हणून काम करत. तेराव्या शतकातील गुलाम राजवंशाने गुलामगिरीचा एक विलक्षण आयाम प्रस्थापित केला.

भारतातील गुलामगिरीचा उदय

राजघराण्यातील जनानखान्यात पुरुष आणि महिला गुलामांचा स्वतंत्र विभाग असे. तुर्की सुलतान आणि खानदानी लोकानी त्यांच्या गुलामांची संख्या वाढविण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करत. त्यांनी आपल्या गुलामांना लग्न करण्याची आणि कुटुंबे वाढवण्याची परवानगी

दिली कारण गुलामांच्या वंश वाढण्याने धन्यांची मालमत्ताहि वाढत असे. मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समुदायांनी गुलाम पाळले.

महिला गुलामांना मोठी मागणी होती. महिला गुलाम दोन प्रकारची होती, एक घरगुती कामकाजासाठी तर दुसरे मनोरंजन आणि शारीरिक सुखासाठी. जे गुलाम घरगुती व सामान्य कामासाठी असत त्यांच्याकडे शिक्षण आणि कौशल्याचा अभाव होता. जे सहवासासाठी आणि आनंदासाठी आणले गेले होते ते अधिक प्रिय होते, ते कदाचित कला सादर करण्यात सुंदर आणि कुशल असेल. कधीकधी जनानखान्यात त्यांचे वर्चस्व जास्त असे.

हिंदूमधील गुलामांशी तुलना करता मुस्लिम गुलामांची स्थिती चांगली होती. घरंदाज व्यक्तीचा गुलाम असणे हा एक मोठा सन्मान असे. कोणत्याही परिस्थितीत हिंदूमध्ये गुलामी ही अभिमानाची गोष्ट मानली जाऊ शकत नाही. मुस्लिमांमध्ये, राजाचा गुलाम किंवा कुलीन व्यक्तीचा अनुयायी म्हणून अधिक आदर होता.

उत्तम प्रशिक्षित आणि चांगल्या दिसणाऱ्या अनेक गुलामांनी त्यांच्या मालकांचा विश्वास आणि आपुलकी जिंकली. उच्च कुळात जन्मलेल्या ऐबकला लहानपणी लुटारुनी पळवून नेऊन गुलाम म्हणून विकले होते. मुहंमद घुरीने त्याला विकत घेतले. मुहंमद घुरीचे ऐबक, कुबेचा, याल्डोझ. इखात्यार-उद-दिन खिलजी आवडते गुलाम होते. त्याने त्यांच्याशी स्वतःचेच पुत्र म्हणून व्यवहार केले. त्याच्या मृत्यूनंतर ऐबक दिल्लीच्या गादीवर बसला. इल्तुतमिश आणि बाल्बन हे सुलतानचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी गुलामच होते. अल्तमाशाने आपल्या विश्वासातील चाळीस निवडक गुलामांची एक प्रबळ चालीसगणी संघटना निर्माण केली. तुर्की साम्राज्य भारतात प्रबळ केले. बल्बनाने ह्याच चालीसगणी संघटनेतील गुलामांचे दमन करून सुलतान पडला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गुजराथ मधील स्वारीत हिंदू कैदी जो पुढे मुस्लीम धर्मांतरित गुलाम अल्ला-उद-दिन खिलजीला मिळाला. त्याने अल्ला-उद-दिन साठी चारवेळा दक्षिणेत यशस्वी स्वान्या करून थेट कन्याकुमारी पर्यंत दक्षिण भारत जिंकणारा मलिक कफुर हजार दिगारी म्हणून प्रसिद्ध होता. मुस्लिमांमध्ये असे अनेक गुलाम होते कि त्यांना सर्वसामान्यापेक्षा प्रतिष्ठा होती. त्यांच्यासाठी अनेक गुलाम नसलेली स्वतंत्र माणसे सेवा करत होते.

वर नमूद केलेल्या गुलामासारखी संख्या कमी होती परंतु सर्वसाधारणपणे गुलामांवर अनेक निर्बंध होती. दोन्ही समाजात एक गुलाम आपल्या मालकाच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नव्हता.

कुशल गुलाम, देखणी मुले आणि सुंदर मुली गुलामांच्या बाजारपेठेत जास्त किंमत होती. अल्ला-उद-दिन खिलजीने दिल्लीच्या गुलाम बाजारात गुलामांची किंमत ठरवून दिली. कामकरी गुलाम तरुणी ५ ते १२ टंका, लावण्यवती गुलाम तरुणी २० ते ४० टंका आणि धष्टपुष्ट गुलाम १०० ते १२० टंका. कुलीन वर्गात कुशल गुलामांची जास्त मागणी होती. फिरोज तुघलक यांनी गुलामांचा स्वतंत्र विभाग सांभाळला आणि त्यापैकी सुमारे १८०,००० जमा केले. त्यापैकी बरेच लोक शाही कारखान्यात, शाही घराण्यात आणि सुलतानचे वैयक्तिक अंगरक्षक म्हणून काम करत होते.

गुलाम बनविण्याचे सर्वात मोठे साधन युद्ध असून युद्धातील कैद्यांना राजरोसपणे गुलाम बनविले जाई. मेहमूद गझनीने भारतावर १७ स्वाऱ्या केल्या. त्याने सुमारे एक लक्ष युद्धकैदी गझनीला नेले आणि मातीमोल किमतीला विकले.

मुघल काळात दिल्लीसकट अनेक प्रमुख शहरात गाईगुराच्या बाजारप्रमाणे गुलामांचे बाजार भरत आणि स्त्री पुरुष आणि मुलांची भर बाजारात गुलाम म्हणून विक्री होत असे. दारिद्याने गंजलेले आईवडील आपल्या मुलांना सुन्नमनाने गुलामांच्या बाजारात विकत. अपहरण केलेले मुले-मुली, स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून विकले जाई. काही व्यापारी धन्य, कलावस्तू यांच्या बरोबर गुलामांचाही व्यापार करीत. भारतीय गुलामांची विदेश्यात निर्यात होत असे. अबिसिनियातून भारतात गुलामांची आयात करण्यात येत असे. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच डच व्यापाऱ्यांच्या आगमनाने गुलामांच्या व्यापाराला जोर चढला.

त्यांना स्वतंत्र वागण्याचा कोणताही अधिकार नव्हता किंवा त्याला स्वतःहून कोणत्याही पाहुण्याणा बोलविता येत नसे. मालकाच्या परवानगीशिवाय स्वतः साठी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी लग्नाची व्यवस्था करू शकत नव्हता. जर एखाद्या गुलामाने काही मालमत्ता मिळविली तर त्यावर मालक हक्क सांगू शकत असे. काही विशिष्ट परिस्थितीत जर मालक आपल्या गुलामाच्या आचरणास खुश झाला तर गुलाम मुक्त होऊ शकत होता. हिंदू मध्ये गुलामाची विधिवत सुटका होई. तर मुसलमान गुलामास गुलाममुक्तीचे पत्र देऊन मुक्त करी. काही सुलतान सामान्यतः काही काळानंतर आपल्या गुलामांना मुक्त करत आणि काही गुलाम गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाने राजकीय आणि सामाजिक लोकप्रिय झाले.

६.८ वेठबिगारी

वेठबिगारी म्हणजेच मोबदल्याशिवाय, विनावेतन, बिनपगारी चाकरी होय. भारतमध्ये आठव्या व नवव्या शतकापासून वेठबिगारीची पद्धत रुढ होती. ती पुढे सुलतान, मुघल, मराठे पेशवेकाळातही चालू राहिली. बेगर म्हणजे सामान्यतः मजुरी न मिळालेली सक्तीचे काम दर्शवते. एकतर जमीनदारांचे उत्तर भारताच्या कृषी व्यवस्थेत वर्चस्व होते. जमीनदार लोकांना शेतीमध्ये बेगार म्हणजे श्रम जबरदस्तीने करण्यास भाग पाडे किंवा कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा नाममात्र वेतनावर राबावे लागे.

वेठ (किंवा वेठी किंवा वेडी-चाकरी हा शब्द, संस्कृत शब्द विस्ती तयार झाला असून याला बेगर (पर्शियन भाषेत) देखील म्हटले जाते, ही प्राचीन, मध्ययुगीन आणि स्वातंत्र्यपूर्व भारताच्या काळात जबरदस्तीने काम लोकांकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा होती, ज्यामध्ये लोकांना बिनकामाची कोणतीही कामे करण्यास भाग पाडले जात असे. वेठ घेण्यास नकार म्हणजे कारावास किंवा दंड होता.

गुप्तोत्तर काळापासून मोठ्या प्रमाणावर जमीन-लागवड सुरु झाल्याने ग्रामीण भागात जमीनदारांचा वेगळा गट तयार झाला होता. सातव्या शतकापासून देणगी म्हणून लागवड जमिनी व्यतिरिक्त कुरण, झाडे, जलसंपदा इत्यादी देण्यात आल्या. जमीन मालक शेतकऱ्याकडून नियमित आणि अनियमित कर वसूल करतात. 'भाग', 'भोग' वगैरे नियमित कर चालूच होते आणि करांव्यतिरिक्त जमीनदार इतर अनेक कर शेतकऱ्याकडून वसूल करत. शेत त्यांच्यावर लादलेला सर्व कर भरण्याचे बंधन होते. जमीनदार स्वताच्या

इच्छेनुसार शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करून हाकलून देण्यास मोकळे होते आणि त्याऐवजी नवीन शेतकऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार होता.

अनियमित करवसुलीमुळे जमीनदारांची शक्ती व स्थिती बळकट झाली, तर यामुळे शेतकऱ्यांची स्थिती खालावली. उत्तर भारतमध्ये आठव्या व नवव्या शतकात 'विष्टी' किंवा सक्तीची मजुरी करणे ही सामान्य गोष्ट होती. या काळातील अनेक जमीन देणगीपत्रानुसार शेतकऱ्यांना जमीनदारांच्या आदेशांचे पालन करावे लागे. जरी शेती योग्य जमिनीचा विस्तार झाला असला तरी, शेतकऱ्यांची परिस्थिती ढासळली.

या काळात जमीन उत्पन्न हे राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत होते. शेतकऱ्यांकडून गोळा केलेला जमीन कर साधारणपणे एकूण उत्पादनाच्या १/६ ते १/४ पर्यंत होता. जेव्हा जेव्हा सैन्य खेड्यांतून कूच करीत असे तेव्हा लष्कराला अन्न व निवारा देण्याची जबाबदारी ही खेड्यांची होती.

राज्यकर्ते "विष्टी" म्हणून जबरदस्तीने काम लादत असत, ज्यायोगे शेतकऱ्यांना कित्येक दिवस मजुरी न देता, राज्यकर्त्यांच्या शेतात काम करायचे होते. गुप्तोत्तर काळात असे मानले जाते की समाजातील 'शूद्र' वर्ण हा उच्च वर्णीयाचे पूर्वीचे नोकर होते. ते पुढे नोकर-गुलाम या पदावरून शेतकऱ्यांपर्यंत आले होते. ह्यूएन-त्सांग त्याच्या लिखाणात 'शूद्र' हे कृषक होते असा उल्लेख करतो.

१६०० पर्यंत गुलामांचा कामगार म्हणून एक छोटा घटक तयार झाला. परंतु मुख्यत्वे त्यांची कामे घरगुती सेवेपुरती म्हणून मर्यादित होते. अकबर बादशहाने गुलामांच्या व्यापाराला व जबरदस्तीने गुलामगिरीत टाकण्याला पायबंध घातला. त्याने सर्व शाही गुलामांना मुक्त केले, ज्यांनी "शेकडो व हजारो लोकांची संख्या पार केली होती". परंतु घरगुती गुलाम आणि अंगवस्त्रे ही केवळ खानदानी घरातीलच नव्हे तर खालच्या अधिकाऱ्यांच्या आणि सदन लोकांच्या घरासाठीदेखील आवश्यक वैशिष्ट्य म्हणून राहिले.

जबरदस्तीने काम करणाऱ्या (बेगार) ची प्रथा सामान्यतः अनैतिक मानली जात होती. ती विशिष्ट प्रांतीय व ग्रामीण जाती किंवा समुदायांवर लागू केलेली होती.

इ. स. १८०० पर्यंत वेठबिगारीची पद्धत चालू राहिली. तुर्क-मुघलांनी भारतवर स्वार्था करून राज्ये स्थापन केली. अपापल्या राज्यात स्थिर सरकारे, राज्यकारभार चालवा यासाठी सर्व सुखसोई व संरक्षणे तयार करावी लागली. मराठे व पेशावाई काळातहि सुखासोईची साधने निर्माण केली यासाठी वेठबिगारीचा अवलंब केला गेला.

वेठबिगारी माजुराकडून अनेक प्रकारची कामे करऊन घेतली जात. यामध्ये किल्ला बंधने, पोलीस ठाणे, कचेऱ्या बंधणे, तलाव, धरणे, ताली बांधणे, सरकारी धान्याची वाहतूक करणे, कुराणातील गावात लाकूड आणणे, सरकारी घोड्यांच्या पागेत काम करणे. गावाच्या चौकी बाजारात काम करणे, शिवाय राजे, पेशवे, सरदार, इनामदार, जहागीरदार, जमीनदार यांचे वाडे, बंधने इ. प्रकारची कामे वेठ-बिगारी माजुराकडून करून घेतली जात असत.

या वेठीस धरलेल्या बिगान्यात मुख्यता दलित-अस्पृश वर्गातील बहुसंख्य मजूर असत. विशेषतः भूमिहीन मजूर, बाराबलुतेदार कष्टकरी यांचाही त्यात भरणा होता असे दिसते. वेठबिगार हा एक जुलमी शोषित जबरदस्तीचा कामाचा प्रकार होता. या वेठबिगारीमुळे अस्पृश- दालीतावर प्रचंड अन्याय अत्याचार होत राहिला. या भयानक स्वरूपाच्या

जीवघेण्या कामामुळे वेठीस धरलेले मजूर बर्याचवेळा पळून जात, परांगदाहि होत असत. कारण वेठबिगारी म्हणजे सवर्णाचा चाकर-सेवक हीच रूढी परंपरा होती.

६.९ प्रश्न

- प्र. १ मध्ययुगीन काळात अस्पृश्य लोकांच्या अडचणी समजावून सांगा.
प्र. २ मध्य युगात अस्पृश्यता कोणत्या कारणास्तव चालू होती.
प्र.३ मध्ययुगीनकाळात मुस्लिम समाज व्यवस्थेच्या मुख्य वैशिष्ट्यांविषयी चर्चा करा

६.८ संदर्भ

- १) Dr. Iswari Prasad - The Mughal Empire, Allahabad, १९७४.
२) Dr. R. Tripathi - Rise and Fall of te Mughal Empire, Allahabad, १९८१.
३) A. L. Shrivastav, The Mughal Empire, १५२६-१८०३, Shivalal-Agrawal, Agra.
४) S. R. Sharma - Studies in Medieval Indian Society, Solapur.
५) डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत(१०००ते १७०७), नागपूर, २००८
६) शंकरराव खरात, सामाजिक चळवळीचा इतिहास,पुणे, २००६
७) मध्यकालीन भारत, विद्याधर महाजन, सं. चंद, दिल्ली. २००२

मध्ययुगीन भारतातील शिक्षण व्यवस्था

घटक रचना

- ७.० उद्दीष्टे
- ७.१ प्रस्तावना
- ७.२ सुलतान कालखंडातील शिक्षण
- ७.३ मुघल कालखंडातील शिक्षण
- ७.४ प्रश्न
- ७.५ संदर्भ

७.० उद्दीष्टे:

- सुलतान कालखंडातील हिंदू शिक्षण पद्धतीची माहिती जाणून घेणे.
- सुलतान कालखंडातील मुस्लिम शिक्षण पद्धतीची माहिती जाणून घेणे.
- मोगल कालखंडातील हिंदू शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणे.
- मोगल कालखंडातील मुस्लिम शिक्षण पद्धतीचा अभ्यास करणे.

७.१ प्रस्तावना

शिक्षण हा संस्कृतीचा एक भाग आहे. शिक्षण समाज घडविण्याचे प्रभावी साधन आहे. आपला सांस्कृतिक वारसा एका पिढीहुन दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न शिक्षणातून होत असतो. समाजाची प्रगती शैक्षणिक पद्धतीवर अवलंबून असते. प्राचीन काळात भारत आपल्या शिक्षण केंद्रांसाठी प्रसिद्ध होता. मुस्लीम आक्रमणाने भारतातील अनेक शैक्षणिक प्राचीन केंद्रे उद्ध्वस्त झाली. तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशीला इ. प्रख्यात शिक्षण केंद्रे बंद पडली. तथापि प्राचीन शिक्षण व्यवस्थेची हस्तलिखिते संग्रहित राहिली. गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतातील राज्यकर्त्यांनी प्राचीन शिक्षण व्यावास्थेला संरक्षण दिले. सुखी जीवन व धार्मिक शिक्षण यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मुस्लीम शिक्षणपद्धतीतून केला गेला. 'जो ज्ञानाचा शोध घेतो, तो अल्लाची उपासना करतो' अशी मुस्लिमांची श्रद्धा असल्यामुळे सक्तीच्या शिक्षणावर भर दिला जात असे. भारतात मुस्लिम सत्तेच्या स्थापनेपूर्वीच अन्य देशात मुस्लिम शिक्षणाला सुरवात झाली होती.

भारतामध्ये इ. स. १२०० ते इ. स. १७०० या कालावधीत मुस्लिम राजवट प्रामुख्याने दिल्ली सलतनत व मोगल काळ या दोन मुस्लिम राजसत्तांत विभागली आहे. सुरवातीच्या मुस्लीम राजकार्याच्या काळात शिक्षणाकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. पुढील काळातील शिक्षणाचा उदय धर्मप्रसारासाठी होऊ लागला. शिक्षणाकडे धर्मप्रसाराचे एक प्रमुख व प्रभावी साधन म्हणून पाहिले जाई. शैक्षणिक मुल्ये आणि धार्मिक आज्ञांचा आदर केला

जाई. या काळात मुस्लिम शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नसला, तरी चांगली शिक्षण व्यवस्था रुजण्यास सुरवात झाली.

७.२ सुलतान कालखंडातील शिक्षण:

तुर्की राज्यस्थापनेपूर्वी भारतात एक परिपक्व व अत्यंत प्रगत शिक्षण व्यवस्था होती. हे शिक्षण प्राचीन भारतीय संस्कृती आणि संस्कृतीचा आधार होती. ब्राह्मण आश्रम आणि जैन मंदिरे आणि बौद्ध मठ ही प्राचीन भारतीय शिक्षणाची प्राथमिक केंद्रे होती. तथा, मुलतान, मथुरा, वाराणसी, नालंदा आणि विक्रमशीला येथील भारतीय उच्चशिक्षणाची केंद्रे मुस्लिम सैन्याच्या आक्रमणास बळी पडली. अनेक शैक्षणिक संस्था व ग्रंथालयांना आग लावली गेली. परंतु प्राचीन किंवा हिंदू शिक्षण व्यवस्था टिकून राहिली. तसेच भारतात मुस्लिमांची एक नवीन शिक्षण प्रणाली उदयास आली. हिंदूंप्रमाणेच मुसलमानांनीही बदल आणि प्रगतीचे माध्यम म्हणून शिक्षणाला खूप महत्व दिले.

सुलतान काळात मुस्लिम शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नसला, तरी मुस्लिमकालीन शिक्षण उत्तम प्रतीची होती आणि मुसलमानी अंमलातील सुलतानांनी मक्तब (प्राथमिक विद्यालय), खानकाई, दरगाह आणि विशेषतः मद्रसा (महाविद्यालये) दिल्ली, लाहोर, आग्रा, जौनपूर येथे सुरू केल्या होत्या. केवळ दिल्लीत त्या वेळी एक हजारापेक्षा जास्त मद्रसा होत्या. या शैक्षणिक संस्थांमध्ये अरबी, फार्सी, मुसलमानी, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र यांचे मुल्ला-मौलवींकडून शिक्षण दिले जाई. मुसलमान अध्यापक आणि धर्मवेत्त्यांना सरकारकडून मानधन मिळत असे. लहान खेड्यांतील आणि शहरांतील मुसलमानी वस्त्यांत मक्तबा असत. शिक्षणाची सुरुवात 'बिस्मिल्लाह' या संस्काराने होत असे. उत्तम हस्ताक्षर, निर्दोश शब्दोच्चार, वाचन, लेखन, पाठांतर, गणित व कुराणातील आयते यांवर भर दिला जात असे. मद्रसांमध्ये उच्च शिक्षणाची सोय होती. याठिकाणी कुराण, हदीस (पैगंबरांची वाचने), मुसलमानी धार्मिक विधी आणि अरबी भाषा प्रामुख्याने शिकविली जात. शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, न्याय तत्त्वे, शास्त्रे व युनानी औषधशास्त्र यांचा उच्च शिक्षणात समावेश होता. फार्सी व अरेबिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम होते.

७.२.१ हिंदू शिक्षण पद्धती

सार्वजनिक शिक्षण राज्यव्यवस्थेची जबाबदारी नव्हती. हिंदू समाजाने स्वतःच्या साधनाद्वारे शिक्षणाचे पोषण केले आणि देखभाल केली. शिक्षण हि खाजगी बाब समजून ब्राह्मण, बौद्ध भिक्षू किंवा जैन लोक वैयक्तिक पातळीवर व्यवस्थापन करीत असत. पाठशाळा नावाची प्राथमिक शाळा सहसा ब्राह्मणांच्या घरी चालत असे किंवा एखादा शिक्षक वा पंडिताची नेमणूक करून शिक्षण दिले जाई.

परिसरातील मुलांना विनाशुल्क शिक्षण देण्यासाठी कांही विद्वान संस्था कार्यरत असत. या संस्थांना क्वचितच राज्यकर्त्यांकडून देणगी मिळे. काही ठिकाणी धर्मादाय संस्था शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था पाहत. तत्कालीन शिक्षण व्यवस्थेमध्ये तीन गोष्टीवर अधिक भर दिला जाई. उदा. वाचन, लेखन आणि अंकगणित. याव्यतिरिक्त धर्मशास्त्राचे ज्ञान देण्यात येई. मंदिरे आणि मठ वगळता, हिंदूंची जास्त लोकसंख्या असलेल्या गावे आणि शहरांमध्ये हिंदू पाठशाला भरत असत. त्या प्रामुख्याने स्थानिकांच्या मदतीने चालू होत्या किंवा सार्वजनिक

धर्मादाय संस्थांकडून चालत. ब्राह्मण विद्वान आणि त्यांच्या आदेशानुसार शिक्षणाची परंपरा चालू असत. कधीकधी त्यांच्या घरात शाळा भारावल्या जात असत. परंतु या व्यवस्थेने खालच्या जातींना शिक्षण नाकारले. मात्र बौद्ध भिक्षुनी त्यांचा सामाजिक वर्ण आणि जातीव्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे ज्यांना शिकण्याची इच्छा होती त्या सर्वांना शिक्षण देत.

सुलतानी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या शिक्षणासाठी खास प्रयत्न केले नाही. राज्यकर्त्यांच्या आश्रयाशिवाय ब्राह्मण विद्वानांनी आणि पंडितांनी पाठशाळेची देखभाल केली. ब्राह्मण पाठशाळांतील शिक्षण शूद्राव्यतिरिक्त सर्वांसाठी उपलब्ध आणि विनामूल्य होते. बौद्धांनी कोणतीही जातपात नव्हती, कोणतेही बंधन किंवा भेदभाव न करता सर्वांना शिक्षण दिले. प्राचीन वारसा आणि संस्कृतीक संवर्धन हे शिक्षणाचे प्रमुख उद्दीष्ट होते. याकाळात हिंदू शिक्षणाची काही विशिष्ट उद्दीष्टे होती, जसे चारित्र्य संवर्धन, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक आणि धार्मिक कर्तव्ये विधी प्रशिक्षण देणे इ. हिंदू शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी कार्यरत होती. विचारात आणि जीवनातील शुद्धता हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय होते. शैक्षणिक व्यवस्थेने नागरी आणि सामाजिक कर्तव्ये आणि जबाबदायावर विशेष भर दिला. यामुळे 'स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्म-संयम विकसित करणारे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत झाली.

एखाद्या शुभ वेळी उपनयनाचा औपचारिक सोहळा पार पडून, मुलाला वयाच्या पाचव्या वर्षी पाठशाळेत पाठवले जाई. अभ्यासाचा कालावधी व अभ्यासक्रमांचा कालावधी निश्चित केलेला नव्हता. सामान्यतः मनुस्मृतिनुसार वय पंचवीस वर्षे होईपर्यंत हे शिक्षण दिले जाई. शिक्षक विद्यार्थ्यांला स्वताच्या मुलासारखे वागणूक देत. तर शिष्य सर्व प्रकारची घरगुती कामे करत, ज्यात झाडलोट, कपडे धुणे आणि गुरेढोरे राखणे या गोष्टींचा समावेश आहे. शिक्षक देखील शिष्याची आध्यात्मिक पिता म्हणून विद्यार्थ्यांकरीताचे आपले कर्तव्य करी. प्राप्त परीस्थितीतून त्यांची अन्न आणि कपड्यांची व्यवस्था होई. सार्वजनिक दान किंवा विद्यार्थ्यांचे सामूहिक प्रयत्न आश्रम चालवले जाई. विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक, शारीरिक आणि नैतिक आरोग्याची काळजी घेतली जाई. संस्कृत हे प्राथमिक शाळा स्तरावरील शिक्षणाचे माध्यम होते. शिकवण्याची पद्धत तोंडी होती कारण त्या काळात मुद्रण व्यवस्था नव्हती आणि हस्तलिखित फारच कमी होती.

शिक्षणाची ठिकाणे चारित्र्य घडविणे, व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, प्राचीन संस्कृतीचे जतन करणे आणि सामाजिक आणि धार्मिक कर्तव्ये पार पाडत. नव्या पिढीला प्रशिक्षण देणे हे उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट होते. याठिकाणी योगाविद्येबरोबर तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, औषध आणि शस्त्र विद्या देखील शिकवत असत. आत्मनिर्भरतेला महत्त्व देण्यात आले होते. आधुनिक काळाप्रमाणे औपचारिक परीक्षा नव्हत्या. वर्षभर विद्यार्थी गुरुच्या आश्रमात असताना त्याला परीक्षा द्यावी लागे. स्वतः शिक्षकच विद्यार्थींच्या कामगिरीचे सर्वोत्कृष्ट परीक्षक होते. त्यांना 'उपाध्याय', महाउपाध्याय अशी उपाधी देण्यात येई. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले जाई. शिक्षणाचा कालावधी सुमारे दहा ते बारा वर्षे असे. शिक्षकाची गुरुदक्षिणा एक गाय, फळे व खाण्यायोग्य पदार्थ, धान्य, घोडा, कपड्यांमधील किंवा विद्यार्थ्यांला जे सहज मिळू शकणारी कोणतीही गोष्ट असे.

७.२.२. हिंदूंच्या उच्च शिक्षण संस्था

उच्च शिक्षण संस्थांचे अभ्यासक्रम बऱ्यापैकी महाग आणि वैविध्यपूर्ण होते. संस्कृत भाषा आणि साहित्य आणि ब्राह्मण, बौद्ध आणि जैन पंथांच्या धार्मिक ग्रंथांच्या विशेष अभ्यासाव्यतिरिक्त, यात गणित, खगोलशास्त्र, ज्योतिष, योग, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, जीवशास्त्र, भूगोल, चिकित्सा आणि औषध यासारख्या मोठ्या संख्येने धर्मनिरपेक्ष विषयांचा समावेश आहे. लष्करी विज्ञान. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देताना जाती आणि व्यावसायिक आवश्यकता विचारात घेण्यात आली. सामान्यतः एका विषयात पदवी घेण्यासाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी आवश्यक होता. विद्यार्थ्यांची वेळोवेळी शिक्षक विविध प्रकारच्या चाचण्या घेत आणि पुढील उच्च गुणवत्तेच्या वर्गात प्रवेश होई. शिक्षक स्वतः एका विशिष्ट टप्प्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्राप्तीच्या मानकांचा एकमेव न्यायाधीश होता. अभ्यासक्रमास कांही औपचारिक पदवी दिली जाई. केवळ काही उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे उपाध्याय, महाउपाध्याय, वेदी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी इत्यादी या पदव्या बहाल करण्यात येत.

हिंदूंचे उच्च शिक्षण केंद्र जेथे सामान्यतः मंदिरांशी जोडलेली होती किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्थित असत, जेथे भाविकांनी या ठिकाणी उदारता दाखवत. प्रख्यात विद्वान येथे वास्तव्यास असून आणि या केंद्रांना मिळालेल्या देणग्या आणि दानापासून त्यांचा व्यवसाय चाले. मुस्लीम व्याप्त भागात विद्वानांच्या उपस्थितीमुळे आणि राजपूत राज्यकर्त्यांच्या उदार संरक्षणामुळे काही संस्था प्रसिद्ध पावल्या.

खरं तर उच्च शिक्षण संस्था बहुतेक हिंदू संस्था अरब आणि तुर्की-अफगाण आक्रमणकर्त्यांनी नष्ट केली. यापैकी काही शैक्षणिक संस्था ब्राह्मण आणि बौद्ध पंडितांनी सुलतानशाहीच्या स्थापनेनंतर पुनरुज्जीवित केल्या. राज्याचे संरक्षण, सामाजिक प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वातंत्र्यापासून वंचित राहिल्यामुळे हिंदू उच्च शिक्षण व्यवस्थेने बहिसंख्य विद्यार्थी किंवा शिक्षक आकर्षित केले नाहीत. थत्ता, मुलतान, सिरहिंद, मथुरा, वृंदावन, प्रयाग, अयोध्या आणि वाराणसी यासारख्या ठिकाणी हिंदू उच्च शिक्षण संस्था काही व्यक्तींनी पुन्हा स्थापित केल्या परंतु त्यापैकी कोणीही पूर्व-मुसलमान काळातील शिक्षणाचे वैभव आणि प्रतिष्ठा परत मिळवू शकली नाही. दुसरीकडे, मुस्लीम राजवटीच्या कक्षबाहेर राहिलेले देशातील विविध भागांमध्ये पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भरभराटीस आल्या. मिथिला विद्यापीठ, नादिया विद्यापीठ, रामावती विद्यापीठ (बंगाल), काश्मीर खोऱ्यातील ठिकाणे ही मध्ययुगीन काळात हिंदूंची शिक्षणाची केंद्रे होती.

काही राजपूत राज्यकर्त्यांनी शिक्षणास संरक्षण दिले. माळवामध्ये, धार आणि उज्जैन हि शिक्षणाची केंद्रे प्रसिद्ध पावली. परमार राजा भोज किंवा धार स्वतः अभ्यासू होता. विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, गणित, वैद्यकशास्त्र शिक्षण याच्या केंद्रात शिकवले जाई. आयुर्वेदिक पद्धतीच्या शिक्षणासाठी यासाठी सरहिंद खूपच प्रसिद्ध होते. ठटा हे धर्म, तत्वज्ञान आणि राजकारण या अभ्यासाचे नावाजलेले केंद्र होते. दक्षिणेमध्ये याकाळात मदुराई शिक्षणाचे महत्त्वपूर्ण ठिकाण होते. अशा प्रकारे मुस्लिम आक्रमण व मुस्लिम राज्य स्थापन होऊनही हिंदूंची शिक्षण केंद्रांनी त्यांची ओळख कायम ठेवली.

७.२.३ मुस्लीम शिक्षण व्यवस्था

दिल्लीतील सुलतान आणि भारतातील इतर मुसलमान राज्यकर्त्यांनी मुस्लिम शिक्षणाची चांगली व्यवस्था निर्माण केली आणि त्याला राजाश्रयही दिला. धर्मादाय विभागाचा मंत्री शैक्षण विभागाचा प्रमुखही होता. उमरांववर्गाच्या सहकार्याने राज्यसत्तेला मार्गदर्शन करणारा मुख्य सल्लागार किंवा प्रवक्ता असणारा उलेमा शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका पर पडत असे. मुस्लीम शिक्षण पद्धती, हिंदू धार्मिक शिक्षण पद्धतीसाराखीच स्वरूपाची होती. इस्लामचा प्रसार करणे ही त्याचा प्राथमिक हेतू होता. राज्यात मुस्लिम शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले गेले आणि त्यावर सर्वसाधारण देखरेख व नियंत्रण ठेवले. उलेमा वर्ग शैक्षणिक धोरण निश्चित करून शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण ठेवि. उच्च शिक्षण केंद्रे, ज्याला मदरसा म्हणत, त्यांना राज्याकडून देणग्या मिळत. मक्ताब नावाच्या प्राथमिक शाळां मशिदी, दर्गा किंवा पवित्र तीर्थक्षेत्रे किंवा उपासनास्थळे या ठिकाणी भारत होत्या. हि शिक्षणाची ठिकाणे उदार देणगीदार, राज्यकर्ते वा अधिकारी किंवा सार्वजनिक धर्मादाय संस्थांकडून चालविले जात.

इस्लामिक राज्य आणि सुलतान यांचे कर्तव्य इस्लामचा प्रसार करणे हे होते. मशिदी किंवा मशिदीशी संलग्न असलेल्या मक्तबमध्ये प्राथमिक शिक्षण दिले गेले. त्या हिंदू पाठशाळांसारख्या होत्या. मुल्ला किंवा मौलवी हा मशिदीचा प्रमुख होता. प्रत्येक मुस्लीम भागात मक्तब एकच शिक्षक चालवत असे. इस्लामिक परंपरेनुसार मुलगा चार वर्ष, चार महिने आणि चार दिवसांचा असताना शाळेत पाठवावे जाई. हिंदूंच्या उपनयन प्रमाणेच बिस्मिल्ला समारंभ एखाद्या विद्वानाच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी करण्यात येई. श्रीमंत पालक आपल्या घरातच शिक्षकाकडून त्याच्या मुलाना प्राथमिक शिक्षणाचे धडे देत. या शिक्षकांना अश्रीताकडून भरपूर मोबदला दिला जाई. अन्यथा शिक्षण विना भेदभाव न करता सर्वांसाठी विनामूल्य होते. प्राथमिक शिक्षण इस्लामधर्म शास्त्राच्या अभ्यासावर आधारित होते.

प्राथमिक शिक्षण पर्शियन भाषेतून दिले जाई. मौखिक पाठाबरोबर धार्मिक ग्रंथांच्या स्मृती अरबी भाषेत शिकविल्या होत्या. अशा प्रकारे मुलाला अरबी आणि पर्शियन भाषांचे ज्ञान जवळपास एकाच वेळी मिळत होते. मुलाला व्याकरणाचे प्राथमिक नियम शिकवले तसेच हदिसमधील सोप्या भाषेत लिहिलेल्या लहान कथा, कविता किंवा धडे असलेल्या लहान पुस्तकांचा अभ्यास पूर्ण त्यांच्या पूर्ण करवून घेतला जाई.

७.२.४ मुस्लीम उच्च शिक्षणाच्या संस्था

मुस्लिमांसाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेला मदरसा किंवा जामिया असे म्हटले जाते. या सुलतान आणि त्यांच्या प्रांतीय राज्यपालांनी त्यांच्या मुलुखात आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये संस्था स्थापित केल्या. हिंदू गुरुकुलांप्रमाणे याही निवासी संस्था होत्या. मदरसा हा एक राज्याचा उपक्रम असे कारण त्याची स्थापना आणि देखभाल खर्च खूप जास्त होता. हिंदू शिक्षकांप्रमाणेच, मुस्लीम विद्वान, विशेषतः नामांकित विषयाचे तज्ञ यांना भरपूर मानधन आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना चांगली सुविधा दिल्या जात होत्या. भारतातील मुसलमानांची संख्या अत्यल्प असल्याने उच्च शिक्षणात प्रगती करण्याची जबाबदारी राज्याने स्वीकाराली होती.

समकालीन साहित्यातून आपल्याला विविध मदरसाद्वारे अवलंबलेल्या अभ्यासक्रमाची माहिती मिळते. पर्शियन आणि अरबी भाषा आणि साहित्य यांच्या प्रगत अभ्यासक्रमातून बरेच विषय शिकवले जात. ईश्वरज्ञान, धर्मग्रंथांचे विश्लेषण, धार्मिक परंपरा, न्यायशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गूढवाद, तर्कशास्त्र. इतिहास आणि इतर शास्त्रे अभ्यासक्रमाचा भाग होता. अगदी आधुनिक जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे याचे प्राथमिक ज्ञानदेखील उच्च अभ्यासांक्रमामध्ये समाविष्ट केले गेले होते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय व परदेशी विद्वानांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील असंख्य लोकप्रिय ग्रंथ उपलब्ध असत. प्रत्येक मदरशाचे स्वतःचे ग्रंथालय होते. त्याठिकाणी लोकप्रिय पाठ्यपुस्तके आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह होता. सुलेखन कला प्रत्येक विद्यार्थ्याला शिकविली जात असे. एकूणच मदरसाने धर्मशास्त्र, भाषाशास्त्र आणि अमूर्त विषयांवर जास्त भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास अनुकूल वातावरण मिळाले नाही. विद्यार्थ्यांनी मजकूर मनापासून लक्षात ठेववा म्हणून त्यांच्याकडून दररोज कुराण पठण करून घेतले जाई.

सुलतानकाळात राज्यकर्त्यांनी शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी मोठे योगदान दिले असल्याचे बरेच पुरावे सापडतात. अरबांनी प्रथमतः सिंध प्रांतात अरबी भाषेतून धार्मिक अभ्यासासाठी मशिदीशी संलग्न 'मकतब्ज' ची स्थापना केली. कुतुब-इन-ऐबकाने अनेक मशिदी बंधून तेथे शिक्षणाची केंद्रे बनवली. इल्लतमुश यांनी दिल्लीत नैसिरी मदरसाची स्थापना केली. सुलतान नसीरुद्दीन महमूद यांच्या कारकीर्दीत 'मुन्निझी' आणि 'नसिरी' अशी दोन दिल्लीतील 'मदरसे' शिक्षणाची केंद्रे म्हणून भरभराटीस आली. अल्लाउद्दीन खिलजी यांनी धर्माला राजकारणापासून विभक्त करण्याचा प्रयत्न केला. अल्लाउद्दीन खिलजी स्वतः साक्षर नसालातरी त्याने शिक्षण केंद्रांना प्रोत्साहन दिले. त्याने विद्वान लोकांना सहकार्य केले आणि त्यांना मुक्तहस्ते तिजोरीतून देण्यात दिल्या. फिरोज तुघलक यांनी आपल्या राज्यात तब्बल तीस 'मदरसे' बांधली.

अशा प्रकारे सुलतान काळात मुस्लिमांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळाले. परंतु मुलींचे शिक्षण आणि समाजातील गरीब घटक शिक्षणापासून उपेक्षितच राहिला. सर्वांना शिक्षण देणे हे आपले कर्तव्य असल्याचे राज्यकर्त्यांनी कधीच मानले नाही. सार्वत्रिक शिक्षणाची संकल्पना त्याकाळात अस्तित्वात नव्हती. मुस्लीम दरबारात नोकरी मिळावी म्हणून काही उच्चवर्गीय हिंदूंनी पर्शियनही शिकण्यास सुरुवात केली.

७.३ मुघल कालखंडातील शिक्षण:

सर्व जाती, धार्मिक समुदाय आणि भाषिक गटातील विद्वानांना शिक्षणाचे दालन खुले करणारा मुघल कालखंड शिक्षणासाठीचे प्रबोधन युग ठरला. कोणताही भेदभाव न करता विद्वानांना मुक्तपणे राजाश्रय मिळाला. मुघल काळातील उच्चशिक्षित आणि सुसंस्कारित राजपुत्रांनी उदारमतवादी शिक्षणास पाठबळ दिले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्ये याबद्दल मुघल राजकर्त्यांची जाण आणि त्यांनी स्वीकारलेल्या धार्मिक सहिष्णुतेचे धोरण यामुळे शिक्षणाच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले.

७.३.१ मुघल काळातील हिंदू शिक्षण व्यवस्था

हिंदू शिक्षण व्यवस्था सुलतानकाळापासून जशी चालत आली होती ती तसीच राहिली चालू राहिली. विद्वान लोकांची शिक्षक पदावर नेमणूक केली जाई. जुन्या शिक्षकांचे अनुकरण करून नवीन शिक्षक तयार होत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवीत व त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत. तेथे शिक्षक व विद्यार्थी एकत्र राहात असल्यामुळे त्यांच्यात पिता-पुत्रांप्रमाणे संबंध होते. कडक शिस्तीवर भर दिला जाई. प्राथमिक शिक्षण ब्राह्मण गुरू किंवा पंडिताकडून पाठशाळेत दिले गेले. पाठशाळा मंदिरांशी जोडल्या गेल्या होत्या. उच्च शिक्षण गुरुकुल पद्धतीद्वारे दिले जाई. जिथे विद्यार्थी गुरूकडेच राहत असत. विद्यार्थी गुरूच्या आश्रमात राहून गुरूची सर्वार्थाने सेवा करी. संस्कृत भाषा शिक्षणाचे मध्यम होते. विद्यार्थ्यांना धार्मिक अभ्यासाबरोबरच खगोलशास्त्र तर्कशास्त्र, गणिताचे विषयही शिकवले जात होते. भक्ती चळवळीमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला चालना मिळाली. बनारस, मथुरा, तिरहुत, पैठण, थत्ता, मुलतान आणि सरहिंद ही हिंदूंची उच्च शिक्षण केंद्रे होती. बंगालमधील नाडिया येथे १६८० मध्ये ४००० विद्यार्थी आणि ६०० शिक्षक राहत होते. थत्ता हा धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राजकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध केंद्र होते. मुलतान हे खगोलशास्त्र, ज्योतिष, औषध आणि गणिताच्या अभ्यासाचे केंद्र राहिले. सर्वसाधारणपणे हिंदू लोकांचा व्याकरण, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, विज्ञान तसेच वैदकशास्त्र इ. अभ्यासामध्ये अधिक रस होता.

७.३.२ शिक्षण संस्था

आधुनिक शिक्षण पद्धतीसारखी मुघल काळातील शिक्षण व्यवस्था सुनीयोजित नव्हती. मुघल काळातील शिक्षण मुसलमान आणि हिंदूंनी नियंत्रित केले आणि चालवले होते. श्रीमंत कुटूंबनी त्यांच्या मुलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था केली आणि मध्यम वर्ग त्यांच्या मुलांना एकतर मशिदीमध्ये पाठवत. शिक्षणाची सुरुवात 'बिस्मिल्लाह' या संस्काराने होत असे. उत्तम हस्ताक्षर, निर्देश शब्दोच्चार, वाचन, लेखन, पाठांतर, गणित व कुराणातील आयते यांवर भर दिला जात असे. मद्रसांमध्ये उच्च शिक्षणाची सोय होती. याठिकाणी कुराण, हदीस (पैगंबरांची वाचने), मुसलमानी विधी आणि अरबी भाषा प्रामुख्याने शिकविली जात. शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, न्याय तत्त्वे, विज्ञान व युनानी यांचा उच्च शिक्षणात समावेश होता. फार्सी व अरेबिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम होते. पुढे मोगल काळात (१५२६ - १७०७) सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, तरी सरकारमान्य विद्यालये थोडीच होती. उच्च शिक्षणासाठी नंतरच्या सम्राटांनी विधायक प्रयत्नही केले नाहीत. ग्रामीण भागात मशिदीतून मक्तब असत. त्यांतून मुख्यत्वे धार्मिक शिक्षणावर भर असे. मक्तब व मद्रसा (Madrasa) हीच मुसलमानांची खरी शैक्षणिक केंद्रे होती. अकबर, शहाजहान व जहाँआरा यांनी आग्रा येथे मद्रसे स्थापन केले. आग्रा, दिल्ली, जौनपूर, सियालकोट, अहमदाबाद ही इस्लामची अध्ययनाची केंद्रे होती.

७.३.३. मुघलकाळातील मुस्लीम शैक्षणिक विकास

मुघल काळात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले नाही. मशिदी व मद्रसांच्या नावे जमीन मोफत देण्यात आली. शिक्षकांना शिक्षणाच्या आणि सांस्कृतिक कार्यात प्रगती करण्याच्या कामात रस घेण्यास सर्व प्रकारचे प्रोत्साहन देण्यात आले. सर्व मशिदींमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाणारे मक्तबा कायम ठेवले. सगळ्या मुघला शासकांनी

पाठशाळा व मक्तबांना आर्थिक मदत केली. मुघल सम्राटांनी सांस्कृतिक उपक्रमांनाहि मोठ्या प्रमाणावर मदत केली. हुमायूनला शिक्षणाबद्दल खूप आवड असून त्याला भूगोल आणि खगोलशास्त्रात विशेष रस होता. त्यांच्याकडे स्वतःची एक समृद्ध ग्रंथालय होते. त्यांने दिल्ली येथे मदरसाची स्थापना केली आणि नंतर पुराणा-किल्ल्याचे ग्रंथालयात रूपांतर झाले.

अकबराच्या काळात मौखिक शिक्षण देण्याच्या कलेत एक नवीन पर्व सुरू झाले. आग्रा आणि फतेहपूर सिक्री येथे अनेक महाविद्यालये स्थापन झाली. त्यांने मुस्लिम शिक्षण प्रणाली सुधारणा करण्यासाठी पाठ्यक्रमात दूरगामी अनेक महत्वाचे बदल केले. मुस्लिम विद्वानांना संस्कृत आणि हिंदी अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले गेले. त्यांच्याकडे स्वतंत्र भाषांतर विभाग होता जिथे संस्कृत ग्रंथाचे फारसी आणि अरबीमध्ये भाषांतर केले गेले. दिल्ली, आग्रा फतेहपूर सिक्री ही शिक्षण केंद्रे होती. अकबरकडे आग्रा येथे २४,००० पुस्तकांची एक भव्य लायब्ररी होती. अकबरे तर्कशास्त्र विषयाच्या अभ्यासास प्रोत्साहित केले आणि तांत्रिक शिक्षणाला चालना दिली. मीर फत्तेउल्लाह शिराज या पर्शियन विद्वानाला मुख्य सदर पदासाठी नित्युक्त केले होते. अकबर अनेक विद्वानांशी युद्ध शास्त्र, तोफखाना आणि शास्त्रीय संशोधन इ. विविध विषयांवर चर्चा करीत असे.

स्वतः जहांगीर पर्शियन व तुर्की भाषांमध्ये प्राविण होता. मालमत्ता खरेदी-विक्री करातून मिळालेल्या रक्कमेचा उपयोग मदरसेच्या इमारती व इतर खर्चासाठी केला जावा असा हुकुम काढला होता. शाहजहांच्या कारकीर्दीत बेवारस हिंदूंची मालमत्ता मदरशाकडे सोपविली जायची. हुशार विद्यार्थ्यांना आणि विद्वान शिक्षकांना आकर्षक शिष्यवृत्ती आणि बक्षिसे देऊन शिक्षणाला चालना दिली. राजपुत्र दारा शिकोह एक महान विद्वान होता. त्यांने अरबी, पर्शियन आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. त्यांनी उपनिषद, भागवत गीता, रामायण आणि योगवशिष्ट यांचे पर्शियन भाषेत भाषांतर केले.

शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबसुद्धा सुशिक्षित होता आणि शिक्षण प्रेमी होता. त्याने मुस्लिम शिक्षणासाठी सर्वाधिक निधी खर्च केला. त्यांने परंपरावादी धार्मिक शिक्षणास चालना दिली. त्याच्या काळात हिंदू शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याने मुस्लिम कुटुंबातील गरीब मुलांना आणि मुस्लिम विद्वानांना उदारहस्ते मदत केली. औरंगजेबाने शिक्षण अधिक व्यावहारिक आणि उपयुक्त होण्यासाठी अभ्यासक्रमात दुरुस्त्याही केल्या.

महमद गवान याने १४७९ मध्ये बीदर (कर्नाटक) येथे स्थापन केलेली मदरसा अल्पावधीत नावारूपास आली. इ. स. १५२० मध्ये जयपूरजवळील नरनौ या गावात शेर शहा यांने एक मदरसा सुरू केली. नरेंद्रनाथ यांच्या उल्लेखावरून अकबराच्या कारकिर्दीत (१५४२ – १६०५) हिंदू व मुसलमान एकाच मद्रसात फारसी भाषा शिकत होते. अकबर बादशाहच्या आणि नंतरच्या काळात मदरसात धर्मशास्त्राशिवाय तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान यांसारख्या बुद्धिप्राधान्य विषयांचा योग्य तो सन्मान केला जात असे. तसेच पर्शियन साहित्यातील गुलिस्तान बोस्तान आणि दिवाने हदीस यांसारखे ग्रंथ शिकविले जात. सम्राट अकबर (Akbar) यांने आपल्या काळात अनेक शैक्षणिक बदल व सुधारणा केल्या होत्या. त्यांला शिक्षणात फार रूची होती. मुस्लिम अभ्यासक्रमात भारतीय तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी जीवनाभिमुख विषयांचा समावेश केला होता. भाषा मंडळ स्थापन करून अन्य भाषिक उत्कृष्ट ग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतर करून घेतले. त्यांच्या

काळात मुस्लिम पाठ्यक्रम लवचिक होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार शिकता येत असे.

मुघल काळात सिंध, लाहोर, मुल्तान, आग्रा, फतेपूर, सीक्री, दिल्ली, जौनपूर, सियालकोट, अजमीर (अजमेर), लखनौ, गुलबर्गा, विजापूर, गोवळकोंडा, हैदराबाद इत्यादी ठिकाणी मुस्लिम शिक्षणाची केंद्रे होती.

७.३.४ स्त्री शिक्षण

मोगल काळात महिलांच्या शिक्षणामध्ये निश्चित सुधारणा झाली. दुर्दैवाने, हा बदल फक्त राजघराण्यातील महिलांच्या शिक्षणासाठीच आपल्याला दिसला. मुस्लिम पडदा पद्धतीचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्या मुलींना शिकायला मदरशामध्ये पाठवत नसत. प्रा. अतुलनंद सेन म्हणतात, 'हिंदू, मुस्लिम, स्त्रियांचे शिक्षण बहुतेक समाजातील श्रीमंत आणि हितकारक लोकांपुरतेच मर्यादित होते. पडदा पद्धती, बालविवाह आणि इतर सामाजिक रीतीरीवाजामुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. मुगल काळात राजघराणे आणि सरदार व श्रीमंत वर्गाने त्यांच्या महिलांच्या शिक्षणाकडे बरेच लक्ष होते. गुलबदन बेगम हिने प्रसिद्ध हुमायूँ नामा लिहिला. जहांगीर बेगम आणि झेबुन्निसा ह्या उच्च दर्जाच्या कवयित्री होत्या. रझिया सुलताना, महम अंग, नूरजहां, चांद सुलताना, मुमताज महल या सर्व शिक्षित महिला होत्या.

७.४ प्रश्न

१. मुस्लिम शिक्षणाचे टीकात्मक विश्लेषण करा.
२. तुमच्या आभ्यास कालखंडातील हिंदू शिक्षणाची ठळक वैशिष्ट्ये वर्णन करा.
३. हिंदू व मुस्लिम शिक्षणातील प्रमुख केंद्रे कोणती होती? मुगल भारतातील विविध केंद्रांवर शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे थोडक्यात वर्णन करा.
४. सुलतान आणि मोगल काळातील शैक्षणिक विकासाचा तुलनात्मक आढावा घ्या.
५. इ. स. १२०० ते १७०७ काळातील स्त्री शिक्षणाच्या विकासाची रूपरेषा सांगा.

७.५ संदर्भ

१. अहेर, हिरा, उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण व शिक्षक, नागपूर, १९९५.
२. गाठाळ, एस. एस., भारताचा इतिहास, परभणी, २००४.
३. गायकवाड, आर. डी. भोसले, आर. एच., प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास, कोल्हापूर,
४. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत (१००० ते १७०७), नागपूर, २००८
५. शंकरराव खरात, सामाजिक चळवळीचा इतिहास, पुणे, २००६
६. मध्यकालीन भारत, विद्याधर महाजन, सं. चंद, दिल्ली. २००२
७. Jafar S. M., 'Education in Muslim India' Peshawar, १९३६.

८. Law N. N., 'Promotion of Learning during Muhammedan Rule'
London, 1916
९. Pande A. B., 'Society and Government in medieval India', 1965
१०. Frazes R. W., 'Literary History of India, London 1898.
११. Majumdar R. C. (ed), 'The Mughal Empire' Bhavan's Volume - 7,
Bombay 1974.
१२. Raychoudhary R. C., Social, Cultural and Economic History of
India, Delhi, 1984.

munotes.in

भक्ती चळवळ

घटक रचना

- ८.० उद्दीष्टे
- ८.१ प्रस्तावना
- ८.२ भक्ती चळवळीचा उगम
- ८.३ भक्ती चळवळीच्या उदयाची कारणे
- ८.४ भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये / कामगिरी
- ८.५ भक्ती चळवळीचे परिणाम / प्रभाव
- ८.६ भक्ती चळवळीतील संत
- ८.३ प्रश्न
- ८.४ संदर्भ

८.० उद्दीष्टे

- भक्ती चळवळीच्या उगमाची माहिती जाणून घेणे.
- भक्ती चळवळीच्या उदयाची कारणे समजून घेणे.
- भक्ती चळवळीच्या वाटचालीतील संतांची कामगिरी समजून घेणे.
- भक्ती चळवळीच्या परिणामांचा आढावा घेणे.

८.१ प्रस्तावना

मध्ययुगीन कालखंडात भक्ति चळवळीचा झालेला उदय ही तत्कालीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित चुकीच्या रूढी परंपरा विरुद्ध जागृती निर्माण करणे तसेच परकीय सत्तेला विरोध करण्यासाठी भारतीय समाजात जागृती निर्माण करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. प्रस्तुत प्रकरणात आपण भक्ती चळवळ, या चळवळीचा उगम, या चळवळीच्या उदयाची कारणे तसेच या चळवळीतील संतांची कामगिरी व चळवळीचा प्रभाव आदींची माहिती पाहणार आहोत.

८.२ भक्ती चळवळीचा उगम

भारतात प्राचीन कालखंडात भक्ती चळवळ उदयाला आली होती. **सर आर.जी. भंडारकर** - यांच्यामते: ``उपनिषदे म्हणजे भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार आहे. महाभारत काळापासून शिवपंथात शिवाची पूजा सुरू झाली. ``डॉ. **सत्येंद्र यांच्यामते**: प्रागैतिहासीक काळापासून भक्ती चळवळीचा प्रारंभ झालेला दिसतो. प्रारंभी भक्ती परंपरेचा दक्षिण भारतात उदय झाला. आलवार आणि नायनार या संतानी लोकांच्यात भक्ती भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. **प्रा. कृष्णास्वामी यांच्यामते**, ``आलवार संघाचा काळ हा प्राचीन कालखंडापासून तामिळी प्रदेशात होता. भक्ती चळवळ द्रविड प्रदेशात जन्माला आली.

कर्नाटकात विकसित झाली. महाराष्ट्रात पसरली आणि गुजरातमध्ये जाऊन म्हातारी झाली."

८.३ भक्ती चळवळीच्या उदयाची कारणे

- ८.३.१) **ईश्वराचा आश्रम:** मुस्लीम सत्तेने मुस्लीमोत्तर लोकांच्यावर अनेक अत्याचार केले. यातून मुक्ती मिळवण्यासाठी परमेश्वराला शरण जावे. या हेतूने ईश्वराच्या आश्रयाला लोक गेले. त्यातून भक्ती चळवळीचा उदय झाला.
- ८.३.२) **हिंदूवरील अत्याचार:** मुसलमानी राजवटीत हिंदूवर राजकीय, आर्थिक, धार्मिक अत्याचार होत होता. उदा. हिंदूना सरकारी नोकरीत प्राधान्य नव्हते. शेतकर्याकडून प्रचंड शेतसारा घेतला जात असे. अनेक सामाजिक बंधने लादली होती. हे संकट नष्ट व्हावे म्हणून भावनिक दृष्टीकोनातून परमेश्वराची पूजा लोक करून लागले. यातून भक्ती चळवळीचा उदय झाला.
- ८.३.३) **हिंदू धर्मातील जटील कर्मकाठ:** भारतात बाह्यण कालखंडापासून हिंदू धर्मामध्ये अनेक स्वरूपाचे कर्मकांड निर्माण झाले. त्यामध्ये यज्ञाविधी, पुजापाठ इ. कर्मकांड निर्माण झाले. यातून मुक्ती मिळवण्यासाठी सरळ साध्या पद्धतीने धर्माचा प्रसार केला गेला. त्यामुळे भक्ती चळवळीचा उदय झाला.
- ८.३.४) **हिंदू समाजातील जातीय व्यवस्था:** प्राचीन कालखंडात वर्णव्यवस्था होती. वर्ण व्यवस्थेचे विभाजन जाती-उपजातीमध्ये झाले. ऋग्वेद, ब्राह्मण, सुत्र, महाकाव्य, पुराण या वेगवेगळ्या काळात जातीव्यवस्था भक्कम उभ्या राहिल्या, जातीप्रथेमध्ये शीतीलता निर्माण करण्याचा प्रयत्नातून भक्ती चळवळीचा उगम झाला.
- ८.३.५) **हिंदू-मुसलमान यांच्यात ऐक्य:** मध्ययुगीन काळात इस्लामांचे किंवा मुसलमानांचे भारतावर आक्रमण होऊन, त्यांची राजकीय सत्ता स्थापना झाली. त्यांची रूढी, परंपरा आणि संस्कृती आणि भारतातील संस्कृती यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच ऐक्यकांच्यात देवदेवताबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने भक्ती चळवळीचा उदय झाला.
- ८.३.६) **इस्लाम धर्माचा वाढता प्रभाव:** मुसलमानाची सत्ता स्थापना झाल्यानंतर, त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना, त्यांनी धर्मात्तराला प्रोत्साहन दिले. जे धर्मात्तर करतील त्यांना जहागीरया दिल्या. त्यांच्यावरचे कर कमी केले. तर काही प्रसंगी सर्वांना सक्तीने मुसलमान बनविण्यात आले. इस्लामी धर्माच्या आक्रमणापासून आपल्या धर्माचे संरक्षण आणि प्रसार करावा या उद्देशाने भक्ती चळवळ सुरू झाली.
- ८.३.७) **सुफी पंथाचा प्रभाव:** इस्लाम धर्माचा पुरस्कार करणारे लोक कष्टर धर्माभिमानी होते. याच मुसलमानांनी सुफी संप्रदाय निर्माण करून लोकांना प्रेम, सहिष्णूता, माणुसकी, दुसरयाबद्दल आदर व दुसरयांना मदत करणे इ. संदेश लोकांना दिला. त्यामुळे भक्ती चळवळीचा उदय झाला.

- ८.३.८) **उपेक्षीतांसाठी कार्य:** भक्ती चळवळीने प्रामुख्याने अपेक्षित समाजाला आचार देण्याचे काम केले. त्यांच्यात ईश्वर भक्ती, प्रेम निर्माण केले. त्यामुळे अनेक जाती - जमातीतून संत निर्माण झाले.या संतांच्या प्रयत्नातून भवती चळवळ उदयास आली.
- ८.३.९) **हिंदू धर्म व समाज यांची दुरावस्था:** शंकराचार्यांच्या प्रयत्नाने हिंदू धर्माचे पुर्नजीवन होऊन ब्राह्मणाचे वर्चस्व व महत्त्व वाढले व कर्मकांडास महत्त्व प्राप्त झाले. त्याच्या काही लोकांनी आवाज उठवला. पण त्यांनी लोकांना परमेश्वराचे महत्त्व पटवून दिले. त्यातूनच भवती चळवळीचा उदय झाला.
- ८.३.१०) **मुस्लीम राजवटीची स्थापना:** मुस्लीम राजवटीची स्थापना होऊन भारताची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती धोक्यात आली. काही लोक मुस्लीम धर्म स्वीकारत होते. त्यांना आळा घालण्यासाठी व हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठीच भक्ती मार्गाच्या चळवळीस चालना मिळाली.
- ८.३.११) **हिंदू तत्त्वज्ञानाचे वितरण व सामान्य जनता:** शंकराचार्यांचा अद्वैतवादाचा सिद्धांत व त्यासंबंधीची तात्विक चर्चा व युक्तीवाद सर्व सामान्य हिंदू जनतेच्या आकलना बाहेरचा होता. त्यामुळे त्यांनी वितरणाऐवजी सोपी व तात्विक चर्चा हवी होती. की ज्यामध्ये त्यांना सहज सहभागी होता येईल. ही गरज भक्ती मार्गाने पूर्ण केली.

८.४ भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये / कामगिरी

भक्ती चळवळीमध्ये अनेक संतांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यांनी भक्ती चळवळीतून समतेचा मार्ग दाखवला. त्याची वैशिष्ट्ये किंवा संतांचे कार्ये पुढील प्रमाणे -

- ८.४.१) **सामाजिक समतेचा मार्ग दाखवला:** दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीला प्रारंभ झाला. अलवार व नयनार असे दोन पंथ चळवळीत होते. या दोन्ही पंथानी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परिणामी समाजातील काही प्रमाणात जाती विषमता कमी होऊन समतेचा मार्ग निर्माण झाला.
- ८.४.२) **धार्मिक कर्मकांडाला विरोध केला:** हिंदू समाजात यज्ञ विधी, देवदेवतांची पूजा, नवस इ. स्वरूपात कर्मकांड होते. यांच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती होणार नाही. असा संदेश संतांनी दिला. परमेश्वर हा केवळ तुमच्या प्रेमाचा भुकेलेला आहे हे सांगून त्यांनी कर्मकांडाला विरोध केला.
- ८.४.३) **संतांनी एकेश्वरवादाचा मार्ग सांगितला:** प्राचीन कालापासून हिंदू समाजात अनेक देवतांची निर्मिती झाली होती. मानवाने आपल्या भक्तीच्या व श्रेद्धेच्या जोरावर वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्यास सुरुवात केली होती. परंतु परमेश्वर एक आहे. त्याची रूपे अनेक आहेत हा संदेश संतांनी लोकांना समजावून देऊन एकेश्वरवादाचा प्रसार केला.
- ८.४.४) **लोकभाषेचा उपयोग:** भक्ती चळवळीच्या उगमापर्यंत जे साहित्य होते ते संस्कृत भाषेत होते. त्यामुळे सामान्य लोकांना ती भाषा कळत नव्हती. संतांनी आपला भक्ती मार्ग सर्वाना कळावा, सामान्य जनतेपर्यंत त्याचा प्रसार व्हावा, यासाठी

लोकभाषेत सहित्याची निर्मिती केली. त्यामुळे अभंग, भारूड, कीर्तन इ.ची रचना केली.

- ८.४.५) **ग्रह जीवनाला महत्त्व:** भक्ती चळवळीने संन्यास, आश्रम व वानप्रस्थ आश्रमाला विरोध केला. कारण मानव जन्म पुन्हा नाही. म्हणून संतांनी ग्रहस्थाश्रमाला महत्त्व दिले. परमार्थ करूनही परमेश्वर प्राप्त करता येतो. असा सल्ला समाजाला दिला.
- ८.४.६) **हिंदू - मुस्लीम ऐक्य:** तत्कालीन मुसलमान राज्यांच्या धर्माधत्तेमुळे हिंदू-मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण झाला होता. परंतु या चळवळीने एकेश्वरवादाचा पुरस्कार केल्याने हिंदू-मुसलमान समाजात ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- ८.४.७) **परमेश्वराच्या सच्चा भक्तीचा संदेश:** भक्ती चळवळीने ईश्वराचे खरे रूप समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. दिन-दुबळ्यांची, गोर-गरीबांची प्राणी मांत्रांची सेवा करा. त्यांच्यावर प्रेम करा ही खरी भक्ती असून, तो परमेश्वराचा खरा संदेश आहे. असे सांगून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
- ८.४.८) **दलित जातीचा उद्धार:** सर्व जाती-जमातीतील लोकांना भक्ती करण्याचा अधिकार आहे, असे भक्ती चळवळीने सांगितले. त्यांनी भक्तीचा खरा मार्ग दलीतापर्यंत पोचवला. त्यामुळे दलित जातीतून अनेक संत निर्माण झाले.
- ८.४.९) **धार्मिक अहिष्णुतेवर भर:** भक्ती चळवळीच्या माध्यमातून संतांनी धार्मिक विषमता कमी केली. सर्व धर्मांमध्ये प्रेम, मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
- ८.४.१०) **धर्मातरास बंदी:** मुस्लीम राजवटीत सक्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर सक्तीने केले जात असे. या धर्मातरास संतांनी विरोध केला व त्याच्यावर बंदी घातली.
- ८.४.११) **सद्गुरुचे महत्त्व:** गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती नाही. भक्तीमूळेच मनुष्य जीवाला मोक्ष प्राप्ती होते. परमेश्वराची आराधना केल्यास मोक्ष मिळतो असे त्यांनी समाजापर्यंत विचार पोहोचवला.
- ८.४.१२) **भक्ती चळवळ हे एक आंदोलन होते:** भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न करून धर्माची माहिती दिली, धर्माचे स्वरूप सांगितले, हिंदू-मुसलमानांच्यात ऐक्य निर्माण केले त्यामुळे सामान्य जनता भक्ती चळवळीकडे आकर्षित झाली. परिणामी हे एक सामाजिक आंदोलन निर्माण झाले.

८.५ भक्ती चळवळीचे परिणाम / प्रभाव

भक्ती चळवळीच्या वाटचाली धर्मातील व समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांच्या जीवनावर याचा दिर्घकाळ परिणाम पडला तो पुढील प्रमाणे-

- ८.५.१) **सामाजिक सुधारणेला उत्तेजन:** भक्ती चळवळीने ढोंगी, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या अशा अनेक हानीकारक घटनांच्यावर घटकावर टिका करून, सामाजिक सुधारणेला प्राधान्य दिले. त्यामुळे समाजाला नवीन उत्तेजन मिळाले.

- ८.५.२) **लोक जागृती:** भक्ती चळवळीतील संतांनी ओव्या, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून लोक जागृती केली. सामान्य लोकांना परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. याची जाणीव करून दिली.
- ८.५.३) **हिंदू-मुसलमान यांच्यात मैत्री:** हिंदू मुसलमान धर्मांना ऐकमेकांच्या जवळ आणण्याचे महत्त्वाचे कार्य भक्ती चळवळीने केले. दोन्ही धर्मातील कटूता त्यामुळे बरीच कमी झाली.
- ८.५.४) **एकात्मतेची भावना:** भक्ती चळवळ ज्या-ज्या ठिकाणी जाऊन पोहोचली. त्या-त्या ठिकाणी एकात्मतेची भावना निर्माण झाली. उदा. पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू भक्ती चळवळीमुळे ऐक्याच्या भावनेवर स्वतःच्या संस्कृतीचा आणि धर्माचा अभिमान वाढीस लागला.
- ८.५.५) **समतेचे मार्ग प्रस्तापित केले:** समाज्यामध्ये कनिष्ठ जाती-जमातीना सर्वच क्षेत्रात स्थान नव्हते. भक्ती चळवळीने त्या लोकांना या चळवळीचा प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. व त्यांना निंदा नालस्तीपासून दूर करून भक्तीचा मार्ग दाखवला व समाजातील विषमता नष्ट होऊन सामाजिक समता निर्माण झाली.
- ८.५.६) **भाषा व वाङ्मयाचा विकास:** भक्तीचा मार्ग सर्व सामान्य लोकांना समजावा यासाठी लोकभाषेचा स्विकार करून, या भाषेतून आपले विचार अभंग, भारूड, ओव्या समाज्यासमोर मांडल्या. त्यामुळे भाषा वाङ्मयाचा विकास झाला.
- ८.५.७) **ऐकेश्वर वादाचा प्रभाव:** भक्ती चळवळीने ऐकेश्वर हा विचार समाजात मांडला. परमेश्वर एकच आहे. म्हणून एकाच परमेश्वराची पूजा, प्रार्थना करावी त्यामुळे व्यक्तील मोक्ष प्राप्त होतो. हा ऐकेश्वरवादाचा विचार समाजात निर्माण झाला.
- ८.५.८) **राजनैतिक प्रभाव:** भक्ती चळवळीने राजकीय क्षेत्रात ही जागृती केली. धर्माचे, समाजाचे संरक्षण करावे या उद्देशाने स्वतःची राजकीय सत्ता असावी असा विचार मांडला. त्यामुळे विजयनगरची सत्ता, मराठ्याची सत्ता अशा राजकीय सत्ता निर्माण झाल्या.
- ८.५.९) **सांस्कृतिक प्रगती:** भक्ती चळवळीने समाजात मंदिरे बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू केली. विशिष्ट देवताची मूर्ती पूजा सुरू झाली. त्यामुळे समाज्यात सांस्कृतिक जागृती निर्माण झाली.
- ८.५.१०) **हिंदू धर्माचे रक्षण** मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामी सत्ता असून ते सक्तीने धर्मांतर करत होते. याच्या विरोधात भक्ती चळवळीने कार्य करून मुस्लीम राज्यकर्तांच्या अन्याय, अत्याचार धोरणापासून हिंदू धर्माचे, समाजाचे रक्षण केले.

८.६ भक्ती चळवळीतील संत

मध्ययुगीन कालखंडात संतांनी भक्ती चळवळ विकसित करून या चळवळीचे कार्यक्षेत्र विशेषतः संपूर्ण देशात विस्तारले होते. संतांनी साध्या सोप्या काव्य अंभगाची निर्मिती करून लोकांपर्यंत पोहचवले ते संत पुढीलप्रमाणे-

- ८.६.१) **रामानुजाचार्यः** भक्ती चळवळीचे **जनक** म्हणून यांचा उल्लेख करण्यात येतो. हे **वैष्णव पंथीय** असून यांचा जन्म तिरुपती येथे झाला व त्यांनी सगुण भक्तीचा पुरस्कार केला. परमेश्वराची मनापासून भक्ती करणे हा मोक्ष प्राप्तीचा एकच मार्ग असल्याची त्याची धारणा होती. परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती केल्यास शुद्रांनाही मोक्ष मिळू शकतो असा त्यावेळी क्रांतीकारक वाटणारा विचार त्यांनी प्रथम मांडला ब्रह्मसुत्र आणि भगवद्गीतेवरील टिका तसेच वेदांत सदयमहा हे ग्रंथ त्यांनी लिहिले.
- ८.६.२) **निंबकाचार्यः** हे राधाकृष्ण यांचे भक्त होते. त्यांचा जन्म निंबकपुर येथे झाला. शंकराचार्यांचा **अद्वैतवाद** व रामानुजाचार्यांचा **द्वैतवाद** यावर श्रद्धा होती. मोक्ष प्राप्तीसाठी कृष्ण भक्ती करा असे सांगत मथुरेच्या परिसरात त्यांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला.
- ८.६.३) **माधवाचार्यः** याचा जन्म कल्याणपूर येथे १२०० मध्ये झाला. बालपणापासून संसार त्याग करून ज्ञान प्राप्त केले. हे विष्णूचे भक्त असून त्यांनी ज्ञानामुळे भक्ती, भक्तीमुळे मोक्ष मिळतो असे सांगितले.
- ८.६.४) **वल्लभाचार्यः** यांचा जन्म तेलगू कुटुंबात १४६९ रोजी झाला. शिक्षण संपल्यावर तिर्थयात्रा करून विजयनगरला भेट दिली. यांनी संस्कृतमध्ये १७ ग्रंथ लिहिले त्यांनी शुद्ध **द्वैतवादाचा** पुरस्कार केला.
- ८.६.५) **चैतन्य महाप्रभूः** बंगालमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात इ.स. १४०५ मध्ये त्यांचा जन्म झाला. भक्ती मार्गाच्या प्रसारासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी जातीव्यवस्था, पशूबळी मांसाहार, मद्यपान इ. गोष्टींचा निषेध केला. हे प्रमुख भक्ती मार्गाचे प्रवर्तक असून त्यांचा मृत्यू १५५३ मध्ये झाला.
- ८.६.६) **ज्ञानेश्वरः** याचा जन्म आळंदी येथे १२७५ रोजी झाला. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई असे चार भावंड ज्ञानेश्वर बालब्रह्मचारी असून १६व्या वर्षी भागवत गितेवर त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्यांनी लोकांना विठ्ठलाची भक्ती करण्यास सांगितले . त्यांनी १२९६ ला आळंदी येथे समाधी घेतली.
- ८.६.७) **नामदेवः** याचा जन्म १२७० मध्ये पंढरपूर येथे शिंपी कुटुंबात झाला. ११ व्या वर्षी लग्न झाले पण संसारात मन रमले नाही. ते विठ्ठलाचे भक्त होते. त्यांनी पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र भागवत धर्माचा प्रसार केला. मराठी, हिंदी भाषेत हजारो अभंग रचले. कर्मकांड, जातीभेद यास विरोध केला.
- ८.६.८) **एकनाथः** यांचा जन्म पैठण येथे १५३३ मध्ये झाला. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी १०३६ ओव्याचे भागवत, 'भावार्थ रामायण' एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर इत्यादीचे लेखन केले. गोर-गरिबांना त्यांनी जवळ करून प्राण्यावरही दया केली. त्याचा मृत्यू १५९९ मध्ये झाला.
- ८.६.९) **तुकारामः** विठ्ठलभक्त तुकाराम यांचा जन्म देहू येथे १६०८ मध्ये झाला. ४००० हून जास्त अभंगाची रचना केली हे अभंग तुकारामगाथा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी संतांना उपदेश दिला.

‘‘जे रंगले गांजले । त्यांसी म्हणे जो अपुले ॥तोची सांधू संत ओळखावा । देव
तेथेची जानावा ॥’’ हा संदेश त्यांनी लोकांना दिला.

- ८.६.१०) रामनंद:** यांचा जन्म अलाहाबाद मध्ये १२९९ मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी रामाची भक्ती केली. जातीभेदाला विरोध करून त्यांनी भक्तीमार्ग मोकळा केला. त्यांनी संस्कृत भाषे ऐवजी हिंदी भाषेला प्राधान्य दिले.
- ८.६.११) संत कबीर:** एक कथा सांगते की यांचा जन्म विधवा बाह्मण स्त्रीच्या पोटी झाला. त्यांना नदी काठी सोडून दिले. निरु-निमा नावाच्या मुस्लीम दांपत्याने त्याचे पालन केले. कबिरांना दोन मुले होती. त्यांना लिहिता-वाचता येत नसूनही, परमेश्वर एकच आहे अशी शिकवण दिली. त्यांचे दोहे प्रसिद्ध आहे.
- ८.६.१२) मीराबाई:** मीराबाई कृष्ण भक्तीची असून १५१६ मध्ये जोधपूर येथे जन्म झाला. राज्यस्थानी भाषेतील तीची भजने असून,भक्ती चळवळीचा एक अमूल्य ठेवा आहे.
- ८.६.१३) गुरुनानक:** यांचा जन्म १६६९ मध्ये खत्री कुटुंबांत झाला. वयाच्या २०व्या ग्रह त्याग केला. शीख धर्माची स्थापना केली. ऐकेश्वरवाढाचा पुरस्कार केला. परमेश्वराच्या निर्गण भक्तीचा पुरस्कार केला. समाजातील व धर्मातील अनेक गोष्टीवर टिका केल्या.
- ८.६.१४) रामदास स्वामी:** रामदास स्वामीचा जन्म जांब या गावी १६०८ मध्ये झाला. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहून मोलाचा उपदेश केला. श्लोकातून त्यांनी लोकांना सुविचार व सद्बर्तन यांची शिकवण दिली. लोकांना भक्ती मार्गकडे वळवून त्यांना भक्ती मार्गाची शिकवण दिली.
- ८.६.१५) तुळसीदास -** यांचा जन्म राजापूर येथे ब्राह्मण कुटुंबांत झाला. बाबा नरहरीदास त्यांचे गुरू. त्यांचे पत्नीवर खूप प्रेम. पत्नीच्या सांगण्यावरून त्यांनी परमेश्वराची आराधना केली. त्यांनी एकूण २५ ग्रंथ लिहिले. रामचरित्रावर लिहिलेला ग्रंथ तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ग्रंथाद्वारे त्यांनी गरिब समाजातील अंधश्रद्धा, रूढी यावर टिका केल्या.
- ८.६.१६) तुकडोजी महाराज:** यांचा जन्म आवली येथे १९०९ मध्ये झाली. त्यांनी ४६७५ ओव्यांचा ‘ग्रामग्रंथ’ हे काव्य लिहिले. त्यांनी इश्वराची भक्ती केली व लोकांना उपदेश केले.

भक्ती चळवळीमुळे भेदभाव न करता समतेची वागणूक लोकांना दिली. तसेच साधु संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला.

८.३ प्रश्न

१. भक्ती चळवळीच्या उदयाची करणे सांगा.
२. भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
३. भक्ती चळवळीच्या परिणामांचा आढावा घ्या.
४. भक्ती चळवळीतील संतांची कामगिरी स्पष्ट करा.

८.४ संदर्भ

१. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत, (१००० ते १७००) नागपूर
२. डॉ. अनिल कठारे मध्ययुगीन भारत, कल्पना प्रकाशन
३. ओक पी. एन. इस्लामी प्रचक्राची सुरुवात मनोरमा प्रकाशन

सुफी पंथ

घटक रचना

- १.० उद्दीष्टे
- १.१ प्रस्तावना
- १.२ सुफी पंथाचा उदय व तात्विक विचार प्रवाह
- १.३ सुफी संप्रदायाचे स्वरूप आणि प्रसार
- १.४ सुफी पंथाचे सिद्धांत व तत्वज्ञान
- १.५ भारतातील प्रमुख सुफी संप्रदाय
- १.६ प्रश्न
- १.७ संदर्भ

१.० उद्दीष्टे

- सुफी पंथाच्या उदयाची पार्श्वभूमी समजून घेणे.
- सुफी पंथाच्या स्वरूपाचा अभ्यास करणे.
- सुफी पंथाचे तत्वज्ञान समजून घेणे.
- भारतातील सुफी संप्रदायाची माहिती जाणून घेणे.

१.१ प्रस्तावना

अबू नस्त्र-अलू-सिराज याच्यामते जे लोक ऊन किंवा लेकरीचे कपडे वापरतात ते सुफी होय. डॉ. अवध पांडेयच्या मते गरम कपडे वापरणारे सुफी होय. सुफी पंथाची तीन वैशिष्ट्ये म्हणजे १) भौतिक सुखाचा पूर्णपणे परित्याग करणे. २) दयाघन परमेश्वराला पूर्ण शरण जाणे. ३) परमेश्वराच्या या जगातील व्यापकतेवर अढळ विश्वास ठेवणे.

१.२ सुफी पंथाचा उदय व तात्विक विचार प्रवाह

कुराणापासून सुफी पंथाचा उगम झालेला दिसतो. तरीपण ख्रिश्चन व हिंदू धर्मातील तत्वे त्यामध्ये आढळतात. पुढे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव कमी होऊन हिंदू धर्माचा प्रभाव वाढला. हिंदूधर्मातील भक्तियोग, राजयोग या कल्पना स्विकारल्या. सुफी पंथा व्यावहारिक दृष्टिकोन व तात्विक दृष्टिकोन आढळतो. व्यावहारिक दृष्टीने राजयोग व भक्तियोग यांच्याशी साम्य आहे. तात्विक स्वरूप मात्र वेदान्तामधील तत्वांशी मिळते जुळते आहे. सुफी पंथाने हिंदू धर्माकडून स्वच्छता, विशुद्धता, सत्य, अंकितमता तर बौद्ध धर्माकडून निर्माण, आर्य आष्टांगमार्ग या कल्पनेचा स्विकार केला. ग्रीक वाङ्मयाचे अरबी भाषेत रूपांतर झाल्यावर प्लेटोवादाच्या तत्वांचा सुफी पंथावर प्रभाव पडला. त्यामुळे नवव्या शतकापासून पंथाचा प्रसार झाला. त्यावेळी सुफी पंथाने तात्विक भूमिका स्विकारली, त्यामुळे पाच तात्विक विचार प्रवाह निर्माण झाले. ते पुढील प्रमाणे-

- १) **संत हुसेन-बिन-मन्सूर**-अनल हक, अनल हक (मीतो आहे, मी तो आहे)
- २) **इब्नसीना** : - परमेश्वराच्या अलौकिक व विश्वव्यापक स्वरूपावर विश्वास व्यक्त.
- ३) **सुत्रावर्दी** : - ईश्वरामध्ये विलीन होण्याचे अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत आत्मा पुनर्जन्म होत राहतो. शेवटी आपले ध्येय साध्य करतो.
- ४) **इब्न-अल्-अरबी** : - परमेश्वराचे प्रतिबिंब निसर्ग व मानव या दोन्हीतही आहे.
- ५) **अब्दुल करीम अल् जीली** : - सर्व विश्व हे परमात्म्याचे स्वरूप आहे.

९.३ सुफी संप्रदायाचे स्वरूप आणि प्रसार

सुफी पंथामधील संप्रदायाला **सिलसिला** म्हणून ओळखले जाते. गुरु किंवा नेतृत्व करणारा धर्मोपदेशक याला **पीर**, **शेख** किंवा **मुर्शिद** असे म्हणतात. खानका, जमातखाना, झाविया हे **तीन प्रकारचे मठ** आहेत. १) **खान का मठ** - विस्तिर्ण असून त्यामध्ये प्रत्येकाला प्रवेश असे. २) **जमातखान मठ** - काही शिष्यांचीच राहण्यासाठी जागा असे ३) **झाविया मठ** - जगापासून दूर एकांतात राहून साधना करणाऱ्या गुढवाद्यांचीच फक्त सोय केलेली असे. जेव्हा सुफी पंथामध्ये प्रवेश करावयाचा असेल तेव्हा त्याला ठिगले लावलेला एक अंगरखा घालावयास देत व डोक्यावरील केस काढून टाकीन असत. शेख आपल्या वारासाला पदाची सर्व सन्मान चिन्हे म्हणजे अंगरखा, प्रार्थनेची वस्त्रे, खडावा, जपमाळा, काठी इ-देत असे. अध्यात्म साधना करताना भक्ताचा जोष वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो. त्यास **मकामात** असे म्हणतात. या वेळी मनाच्या अनेक अवस्था दिसून येतात त्याला **हाल** म्हणतात. सुफी पंथात भक्तीने करावयाच्या साधनेला **जिक्र** म्हणतात.

७व्या शतकामध्ये सिंध, पंजाब प्रांतात मुस्लिम सत्तेचा प्रवेश झाला. **मुलतान हे प्रमुख केंद्र** होते. ९व्या शतकानंतर सुफी पंथाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. या काळात सुफी पंथामध्ये दोन प्रकारच्या संतांचा उदय झाला. एका प्रकाराला **संशयी किंवा झहिंद** आणि दुसऱ्या प्रकाराला **सेवक किंवा उब्बाद** असे म्हटले आहे. सुफी पंथाने दक्षिण भारतात **प्रथम पेन्नूकोंड** येथे प्रवेश केला. त्यानंतर सर्वत्र प्रसार झाला. नुरुद्दीन हा सुफी संत इजिप्तमधून इ.स.च्या नवव्या शतकात दक्षिण भारतात आला. त्याने राक्षसभुवन व गोणगाव येथे धर्मप्रसार केला. जल्लाउद्दीन - गंजखा आणि मोमिन आरिफ हे साधू १३व्या शतकात दक्षिणेत आले. मध्ययुगीन दक्षिण भारतात अंदाजे ३५० सुफी किंवा मुस्लिम संत होते असे अब्दुल जब्बार मल्कापुरी यांच्या ग्रंथावरून समजते. बुरहाणपुर, औरंगाबाद, हैदराबाद, गुलबर्गा, बिदर-विजापूर ही मुस्लिम **धार्मिक केंद्र** होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात मुंतजबुद्दीन जर्जरीबक्ष हा दक्षिणेत **खुलदाबाद** येथे आला. पैठण ते महाराष्ट्रातील **सुफी केंद्र** होते. खानदेशाचा सुलतान नसिरुद्दीन फारूकी याने बुरहाणउद्दीनच्या नावाने बरहाणपूर हे गाव बसविले. बुरहाणउद्दीनचे शिष्य इमाद काशानी, शेख हुसेनी, रुकनुद्दीन काशाने, हुसलुल वसूल, हिदायतुल कुतूब, नफायसुल अन्फास हे तीन ग्रंथ लिहिले. सुफी संतांनी पुढीलप्रमाणे शहरात धर्मप्रचाराचे कार्य केले. **पैठण**- निजामुद्दीन, **खुलदाबाद**- बुरहाणउद्दीन गरीबशहा, **गुलबर्गा**-सिराजजुद्दीन, जुनेदी, **विजापूर**-ऐनउद्दीन, **खानदेश**- बहुदुल्ला, **पुणे**-हिसानुद्दीन कत्ताल.

१.४ सुफी पंथाचे सिद्धांत व तत्त्वज्ञान

प्रत्येक भक्तीपंथात गुढवादी ज्ञानाला महत्त्व आहे. त्याप्रमाणे सुफी पंथामध्येही गुढवादी ज्ञानाला महत्त्व आहे. अध्यात्म्याचे ज्ञान मिळवणे म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे होय. परमेश्वराचा आविष्कार ज्या पद्धतीने होतो त्याला सुफी पंथात **तनजुल्लात** म्हणतात. तनजुल्लात म्हणजे अवतरणे होय. परमेश्वराच्या निर्भेळ स्वरूपाला **अल्ल वजदूल मुतलक** म्हणतात. त्याचा अर्थ एकाच एक अस्तित्व होय. जात (सत्ता) सिफत (गुण) आणि कर्म याबाबत परमात्मा अद्वितीय आहे. अज्ञान हे सर्व दुःखांचे मूळ आहे. मोक्ष म्हणजे अज्ञानाचा नाश, अहंकार, आसकती यांचा निरास आहे. परमेश्वराचे स्वरूप यासंदर्भात सुफी पंथामध्ये तीन विचारप्रवाह आहेत.

- १) **इजादिया (दैतवाद) :** - सृष्टी व परमेश्वर भिन्न आहे. सृष्टीची परमेश्वराने निर्मिती केली.
- २) **शहुदिया :** - परमेश्वर सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ आहे.
- ३) **वजुदिया (अद्वैतवाद) :** - परमेश्वर हे एक सत्य असून सर्व काही तोच आहे.

१.४.१) अध्यात्म साधनेच्या मार्गातील सात टप्पे: अध्यात्म जीवनातील प्रगतीच्या पंथाला **मार्ग** म्हणतात. त्या मार्गावर प्रवास करणारया **सालीक** म्हणतात. सालीकला परमेश्वराचे ज्ञान म्हणजे **मारिफन** संपादनासाठी शिक्षण देणे. या शिक्षणाचे किंवा अध्यात्म साधनेच्या मार्गातील **सात टप्पे** : -१) उबुदियात (सेवा) : - मुमुक्षूला तोबा (पश्चाताप) होतो. २) इष्क : - परमेश्वराविषयीची ओढ /प्रेम निर्माण होते. ३) जाहेद (त्याग) : - परमेश्वराला सोडून बाकी सर्व गोष्टींचा त्याग करणे. ४) मारिफत (ज्ञान प्राप्ती) - सर्व गोष्टी सोडून दिल्यास परमेश्वराच स्वरूपात ज्ञान भक्ताला प्राप्त होते. ५) वजद (उन्मादावस्था) : - परमेश्वराच्या ध्यानाने उन्मादावस्था प्राप्त होते. ६) हकीकत- परमेश्वराच्या ज्ञानप्राप्तीनंतर भक्तांच्या मनात तव वकुल (परमेश्वराला शरण नाण्याची भावना) निर्माण होते. परमेश्वर एकमेव सत्य आहे. हे समजणे त्यालाच तौहिद म्हणतात. आत्मा अनंतात विलिन होतो. याला ईश्वर दत्त हकीकत असे म्हणतात. ७) वसल (मलिन) : - परमात्म्याच्या साक्षात्काराने भक्ताचे हृदय समाधानी होते. थोडक्यात साधनमार्गातील सात टप्पे म्हणजे १) पश्चाताप २) संशय ३) संन्यास ४) दारिद्र्य ५) शांतपणा ६) विश्वास ७) समाधान ही तत्त्वे आहे.

१.४.२) आत्मस्थितीच्या अवस्था: मानवाच्या आत्मस्थितीचे **सात टप्पे** आहेत. त्याला **मुकामत** म्हणतात. ते म्हणजे १) तोबा (पश्चाताप) २) इनावत (मतांतर) ३) जुहूद (त्याग) ४) तवक्कूल (परमेश्वराला शरणागती) ५) सब्र (संतोष) ६) शुक्र (ईश्वराविषयीची कृतज्ञता) ७) मुकाम / रजा (ईश्वरी इच्छा हीच आपली इच्छा) या अवस्थेच्या सात टप्प्यामध्ये खौफ (भय) वादा (विरक्ती) फक्र (गरिबी) यांचा तीनचा समावेश केल्यास ईश्वर प्राप्ती होती. ईश्वरप्राप्ती ही १० तत्त्वे सांगितलेली आहेत. सुफीचा **त्रिप्रवास** म्हणजे मानवाच्या आत्मोद्धाराचे तीन मार्ग होय. १) सररिलला - परमेश्वरापर्यंत प्रवास करणे २) सैरफिल्ला - परमात्म्य स्वरूपात प्रवास करणे. ३) सैरअनिल्ला - परमेश्वरापासून प्रवास करणे. सुफी पंथाची आत्म्याच्या स्वरूपाविषयीची धारणा म्हणजे रूढ (आत्म्याचे स्वरूप पवित्र्य

असून श्रेष्ठ आहे), नफस (आत्म्याचे कामक्रोधधारी मुक्त स्वरूप होय) या दोन प्रकारच्या आहेत.

१.४.३) सुफीचे आचारशास्त्र: आत्म्याच्या उद्धारासाठी चार आचार मार्ग सुफीने सांगितले आहेत. १) शरियत - धर्माचे पालन कसे करावे हे सांगणारे नियम होय. २) मलकुत-दैवी संपत्ती व दैवी आशीर्वाद होय. ३) जबरूत - सिद्धी प्राप्ती होय. ४) लाहून - परमेश्वरात विलिनीकरण होय. **शरियतच्या आचार** धर्मात पुढील सांगितलेल्या आहेत. १) तिलावत (कुराणाचे पठण करणे) २) रोज पाच वेळा नमाज पढणे. ३) जिक्र (परमेश्वराचे स्मरण करणे.) मोठ्यांदा उच्चार करणारे याला जिक्र-इ-जली म्हणतात. तर मनातल्या मनात उच्चार करणे याला जिक्र-इ-खफी म्हणतात. ४) फिक्र (ईश्वराच्या गुणांचे चिंतन करणे) ५) समा (ईश्वरी नावाचे संकीर्तन करणे) ६) मुजाहद (सर्व इंद्रिये व चित्तवृत्तीचा निषेध)

परमात्मा स्वरूपाचा प्रकाश पडल्यानंतर त्या व्यक्तीला अलफरदर कामील म्हणजे **पुरुषोत्तम सिद्धपुरुष** म्हणतात. या सिद्ध पुरुषाला **गौसुल जाम / जगदाधारी** म्हणतात. परमेश्वर ज्यांना योग्य मार्गदर्शन करतो. अशा संतांना **अल्महदी** म्हणतात. फना म्हणजे नष्ट होते. बका म्हणजे परमेश्वर स्वरूपाच्या चिंतनात मग्न राहणे. **फनाचे तीन प्रकार** सांगितलेले आहेत. १) कुर्वे फरायज (परमेश्वराच्या हातातील बाहुले बनणे.) २) कुर्वे-न-वासिल (सुफी एजंट) ३) जमाबयनुल कुरबैन (भक्त व परमेश्वराचे मिलन) सुफी पंथात गुरुभक्ती महत्त्वाची आहे. **गुरुला** शेख/पीरा/मुर्शीद म्हणतात. **शिष्याला** मुरीद म्हणतात. गुरूकडून उपदेश घेणार्या विद्यार्थ्याला **बैत** म्हणतात. गुरू ध्यानाच्या प्रकाराला **तवज्जू** म्हणतात. दर्ग्याची यात्रा भरते, त्यास **उरूस** म्हणतात.

१.४.४) सुफी पंथाची चार तत्त्वे: १) फना (निर्माण) २) सलुक (अष्टांगमार्ग) ३) मराकबा (राजयोग) ४) करामन 'करामत (अलौकिक भक्तीचा वापर)

१.४.५) सुफी पंथाचे तत्त्वज्ञान :

- १) ईश्वर एक असून तो सर्वव्यापी आहे. तो मंदिर, मस्जिदमध्ये नसून व्यक्तीच्या हृदयात आहे.
- २) धार्मिक क्रिया, रोजे रखना मानत नाही. कारण परमेश्वराचे निवास स्थान शुद्ध मनामध्ये असते.
- ३) अहंकाराची भावना मिटवून ईश्वराचे दर्शन करत येते.
- ४) व्यक्तीने ईश्वराच्या प्रेमात, भक्तीमध्ये इतके तल्लीन झाले पाहिजे की, तो शुद्ध, बुद्ध विसरला पाहिजे.
- ५) सर्व एकाच परमेश्वराची लेकरे मानून परस्परांशी प्रेमाने वागावे.
- ६) दुसऱ्याचा तिरस्कार करणार्याला परमेश्वर प्राप्त होत नाही.
- ७) गुरुशिवाय ज्ञान आणि गती प्राप्त होत नाही.
- ८) संगीताने व्यक्तीचे मन केंद्रित होते.

९.५ भारतातील प्रमुख सुफी संप्रदाय

सुफी संप्रदायाचे भारतात एकूण ११ पंथ होते. त्यामध्ये प्रमुख सहा संप्रदाय होते.

- ९.५.१) **चिस्तीया संप्रदाय:** या संप्रदायाची स्थापना खाजा अबू इशाक याने १२व्या शतकात केली. याचा प्रमुख चिस्ती गावचे असल्याने या संप्रदायास चिस्ती हे नाव पडले. हे गाव हिरात जवळ होते. ११९२च्या सुमारास मुईनुद्दीन सिज्जी याने भारतात संप्रदाय आणला. **अजमेर** हे प्रमुख केंद्र होते. दिल्ली येथे बख्तीयारकाकीने, नगोर येथे हमिदउद्दीनने, अजोधन येथे खरीदउद्दीनने, बंगालमध्ये सिराजउद्दीनने, दक्षिणेमध्ये **बुरहाबुद्दीनने** या पंथाचा प्रसार केला. सत्ता **शास्त्रीय एकत्ववाद** हे प्रमुख तत्वज्ञान होते. एकांतामधील पुजा, केंद्रीत बैठक, श्वास निरोधन यांना साधनेमध्ये महत्त्व होते. महंमद-बिन-तघलकच्या काळात जबरदस्तीने स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे हा पंथ अडचणीत आला.
- ९.५.२) **सुहराबर्दी संप्रदाय:** इराकमध्ये नजीब उद्दीनने १२व्या शतकात या संप्रदायाची स्थापना केली. १३ व्या शतकात बहाउद्दीन झकारिया याने भारतात संप्रदाय आणला. त्याने आपले पहिले **केंद्र मुलतान** येथे स्थापन केले. त्यानंतर बंगालमध्ये जलालुद्दीन तब्रीझीने, गुजराथमध्ये जलालुद्दीन बुखारीने शाखा स्थापन केली. या संप्रदायाचे सुलतानाशी प्रेमाचे संबंध होते. तैमूरलंगच्या स्वारीनंतर त्याचा विकास झाला नाही.
- ९.५.३) **नक्शबंदीचा संप्रदाय:** भारतातील सुफी संप्रदायापैकी संप्रदाय अतिशय महत्त्वाचा व बिलिष्ठ होता. मध्य आशियामध्ये १२ व्या शतकात अहमद-अययस्वी याने स्थापना केली. महंमद-बाकी-बीला याने अकबराच्या काळात भारतात आणला. तुर्की व मोगल लोकांच्या खोट्या धार्मिक समजुतीच्या विरुद्ध प्रतिक्रिया केली. या संप्रदायाच्या नेतृत्ववादी असणारया व्यक्तीमध्ये सखोलज्ञान आणि गुढवाद यावर प्रभुत्व होते. १७व्या शतकात शेख महंमद सरहिंदी याने पंथाला नवे स्वरूप दिले. हा पंथ हिंदूच्या बाबतीत अधिक सहिष्णू होता. 'साक्षीतादात्म्य' हे मुख्य सूत्र होते. **अलहल्लाज याने** सर्वात प्रथम या तत्त्वाचा पुरस्कार केला. मध्य आशियामध्ये अलाउद्दीला सिमनानी याने विकास केला. भारतातील प्रसारामध्ये गुढवादी शेख अहमद सरहिंदी याचा उल्लेख केला जातो. १९व्या शतकात महत्त्व कमी झाले.
- ९.५.४) **कादिरीया संप्रदाय:** इराकमध्ये अब्दुल कादीर अल जिलानी याने स्थापना केली. भारतामध्ये महंमद घौय याने आणला. १४८२ मध्ये त्याने मठ स्थापन केला. या संप्रदायाला मोगल काळात महत्त्व प्राप्त झाले. मुहंमद मिर हा शेख (गुरू) होता. त्याच्या शिष्यामध्ये दारा व जहान आय हे प्रमुख होते. एकत्ववाद हे तत्वज्ञान संप्रदायाने मानले होते. इब्न-अल-अरबी हा या तत्त्वाचा प्रवर्तक होता. औरंगजेबच्या काळात उतरती कळा लागली.

- ९.५.५) **शतारी संप्रदाय:** हा संप्रदाय अबू-यझीद-अल-बीस्वामी याने स्थापन केला. १५व्या शतकात शेख अब्द-अल्ला याने भारतात आणला. तत्वज्ञान, आध्यात्मिक साधना, समाज, प्रार्थना इत्यादी बदल या संप्रदायावर हिंदूचा प्रभाव होता. मुहंमद घौय याचा बाबर, हूमायून, अकबराशी संबंध होते.
- ९.५.६) **फिदीसिया संप्रदाय:** या संप्रदायाची स्थापना मध्य आशियामध्ये सैफुद्दीन बाखर्झी याने केली. हा पंथ भारतामध्ये बद्रुद्दीन याने आणला. याचा प्रभाव बिहार भागात होता. या संप्रदायाच्या गुढवादी लोकांमध्ये अहमद इब्न याह या मानेरी याचा समावेश आहे. याचा काळ तघलक सुलतानाचा काळ होता.

९.६ प्रश्न

१. सुफी संप्रदायाच्या उदयाची कारणे सांगा.
२. सुफी संप्रदायाच्या स्वरूपावर भाष्य करा.
३. सुफी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची सविस्तर माहिती सांगा.

९.७ संदर्भ

१. चौबळ जे. असे होते मोगल, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
२. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत, कल्पना प्रकाशन.
३. गाठाळ एस. एस. भारताचा इतिहास, परभणी २००४.
४. विद्याधर महाजन, मध्यकालीन भारत, सं. चंद, दिल्ली २००२.
५. आर. डी. भोसले, आर. एच. प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास.

अकबराचा दिन-ए-इलाही आणि समन्वयवाद

घटक रचना

- १०.० उद्दीष्टे
- १०.१ प्रस्तावना
- १०.२ मध्ययुगीन भारतातील समन्वयवाद (बहुमिश्रवाद)
- १०.३ अकबराचा दिन-ए-इलाही
- १०.४ सारांश
- १०.५ प्रश्न
- १०.६ संदर्भ

१०.० उद्दीष्टे

- अकबराचा दिन-ए-इलाही व त्याचे महत्त्व जाणून घेणे
- अकबराच्या धार्मिक नीतीतील/नीतीचा समन्वयवाद समजून घेणे
- अकबराचे धार्मिक बुद्धीप्रामाण्यवादाचे धोरण व त्याचे महत्त्व समजून घेणे

१०.१ प्रस्तावना

अकबराचा जन्म आणि त्याचे संगोपन उदारमतवादी वातावरणात झाले. त्याचे वडील सुन्नी मुगल आणि आई पर्शियन शिया होती तर त्याचा जन्म एका हिंदू राजांच्या घरात झाला होता. तसेच जन्मानंतर साधारणपणे तो एक महिना त्याच हिंदू राजांच्या घरात वाढत होता. अकबराचे सर्वात उल्लेखनीय शिक्षक अब्दुल लतीफ हे एवढे उदारमतवादी होते की, त्यांना संपूर्ण शिया असलेल्या पर्शियात सुन्नी समजले जाई तर सुन्नी बाहुल्य असलेल्या उत्तर भारतात शिया समजले जाई. याच अब्दुल लतीफ यांनी अकबराला सुल्ह-ए-कुल (वैश्विक शांतता) या तत्वाची शिकवण दिली होती जी अकबर शेवटपर्यंत विसरला नाही. अशाप्रकारे अनुवांशिकता आणि आसपासचे वातावरण यांच्या प्रभावामुळे अकबराचे धार्मिक धोरण उदारमतवादाकडे झुकलेले जाणवते. त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवादी अकबराने शास्त्रीय वा वैज्ञानिक सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

धर्म आणि अधिकाराशी असमाधानी होऊन अकबराने मानवी बुद्धीप्रामाण्यवाद हाच धर्माचा खरा पाया वा आधार असल्याचे जाहीर केले. तसेच आपल्या साम्राज्यातील प्रत्येक पंथाला सहनशीलतेचा धडा दिला. आपल्या साम्राज्यातील धार्मिक मतभेद संपविण्यासाठी त्याने आपल्या साम्राज्यातील त्याला ज्ञात असलेल्या सर्व धर्मांच्या तत्वांचे एकत्रिकरण करून वा समन्वय साधून त्यास तवाहिद-ए-इलाही म्हणजेच दैवी एकेश्वरवाद असे संबोधले. हा काही धर्म नव्हता तर साम्राज्यातील वेगवेगळ्या समुदायांना एकत्र बांधून ठेवण्यासाठीची एक सामाजिक व धार्मिक परंपरा वा बंधुत्ववाद होता.

१०.२ मध्ययुगीन भारतातील समन्वयवाद (बहुमिश्रवाद):

आपण मध्ययुगीन भारताच्या ज्या कालावधीचा अभ्यास करत आहोत त्याकाळातील धार्मिक परिस्थिती व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आपणास 'समन्वयवाद' वा बहुमिश्रवाद या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्वाचे ठरते. समन्वयवाद म्हणजे काय?

समन्वयवादाचा शब्दकोशातील अर्थ पुढीलप्रमाणे आहे- विविध धर्म, संस्कृती वा विचारधारांचे एकत्रिकरण वा एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न होय. मध्ययुगीन काळातील धार्मिक चळवळी आणि धार्मिक उत्थान समजून घेण्यासाठी शब्दकोशातील अर्थाच्यापलीकडे जाऊन समन्वयवादी वा बहुमिश्रवाद या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल.

रशिदुद्दीन खान यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय सभ्यतेवर खलील दोन महत्वाच्या परंपरांचा पगडा आहे:

इंडो-आर्यन सांस्कृतिक प्रवाह ज्यातून वैदिक तत्वज्ञान निर्माण झाले

इंडो-मुस्लिम सांस्कृतिक धागा ज्यात भक्ती मार्ग व इस्लामिक सुफीवादाची गुंफण होती

ते पुढे जाऊन आपल्या कम्पोजिट कल्चर ऑफ इंडिया अँड नॅशनल इंटिग्रेशन या पुस्तकात उद्धृत करतात की, "त्यामुळे असे लक्षात येणे आश्चर्यकारक नाही की, भारतातील संमिश्र संस्कृतीचा उगम खंडनाऐवजी समेटाच्या वातावरणात, तंट्याऐवजी सहकार्य, राजकिय दृष्ट्या प्रबळ असलेल्या इस्लामिक सांस्कृतीक धाग्यांशी तंटा करून परस्पर विनाश करून घेण्याऐवजी जमवून घेऊन सहअस्तित्व टिकविणे यात आहे". अशाप्रकारे, खान मध्ययुगीन भारतातील काळ म्हणजे धार्मिक असहिष्णुतेचा आणि हिंदू व मुस्लिमांमध्ये सांप्रदायिक युद्धे होण्याचा काळ होता असे जे सनातनी अभ्यासकांनी मत मांडले आहे त्याचे प्रबळ खंडन करण्याचा प्रयत्न करतात.

गॅबोरियू यांच्यानुसार संत परंपरेमुळे भारतात हिंदू-मुस्लीम धर्मांमध्ये धर्मांमध्ये समन्वयवाद निर्माण होण्यास मदत झाली. सुफीवादाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे देखील हिंदू व मुस्लिम धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी मदत झाली.

अशाप्रकारे निर्माण झालेला धार्मिक समन्वयवाद पुढे मुगल काळातील काळात देखील मोठ्या प्रमाणात प्रसार पावत होता. बाबर व हुमायून या दोघांचाही विशाल दृष्टीकोन होता व त्यांची इच्छा इस्लाम तसेच हिंदू समाज पाठिंबा देण्याची होता. हे बाबरने मृत्युशय्येवर असताना हुमायूनला पुढील दिलेल्या सल्ल्यावरून लक्षात येते: "हे पुत्रा, भारतात अनेक धर्म आहेत. त्या देवाची स्तुती असो ज्याने जाने हे राज्य तुला मिळवून देण्यास मदत केली. त्यामुळे तुझे हे कर्तव्य बनते की, तू तुझ्या हृदयातून धार्मिक कलुषित पणा काढून टाकून प्रत्येक धर्माप्रमाणे न्याय देण्याचे काम करा करावे. असे करून तू लोकांची मने जिंकशील व त्यांची निष्ठा मिळवू शकशील. राज्यकर्त्यांचे नियम पाळणारी कुठल्याही समुदायाची मंदिरे व प्रार्थना स्थळे तु उध्वस्त करू नकोस. इस्लाम धर्माच्या शिकवणीचा प्रसार जुलमाचा तलवारीपेक्षा परोपकाराच्या शस्त्राने केला जाऊ शकतो." नंतरच्या काळात हुमायूनने आपल्या पित्याने दिलेला हा सल्ला पाळल्याचे लक्षात येते. परंतु या दोघांचाही कार्यकाल

कमी असल्यामुळे जास्त प्रमाणात धार्मिक समन्वयाला बढावा देणारी पावले ते उचलू शकले नाहीत असे वाटते.

हुमायूँचा पुत्र अकबर याने या दिशेने निर्णायक पावले उचललेली दिसतात. अकबराने सत्तेवर आल्यानंतर लागलीच या दिशेने उचललेले सर्वात निर्णायक पाऊल म्हणजे फक्त हिंदूंच्या तीर्थयात्रेवर लादलेला जिज्या हा कर रद्दबातल करणे हे होय. त्याने हिंदू आणि मुस्लीमांना समान वागणूक देणारे कायदे केले. तसेच बादशहाच्या सांगण्यावरून रामायण, महाभारत आणि वैदिक साहित्याचे भाषांतर मुस्लीम वाचकांना सुकर व्हावे म्हणून पर्शियन (फारसी) भाषेत भाषांतर करण्यात आले. धार्मिक समन्वयवाद जो अकबराच्या काळात अतिउच्च शिखरावर पोहोचला होता तो त्याच्यानंतरच्या मुगल बादशहाच्या काळातदेखील सुरू असल्याचे लक्षात येते. याबाबत एक महत्वाचे उदाहरण द्यावयाचे झाले तर- शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दारा सुखोह याने उपनिषदे, भगवद्गीता आणि योग वशिष्ठ सारख्या हिंदू धार्मिक ग्रंथांचे भाषांतर पर्शियन म्हणजेच फारसी भाषेत केले होते. त्याने 'मजमौल बहरेन' (दोन महासागरांच्या मिलनाची भूमी) नामक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्याने हिंदू तत्वज्ञान तसेच मुस्लीम गुढवादी तत्वज्ञाचा तुलनात्मक अभ्यास केला होता.

एम्. मोहिउद्दिन यांनी प्रसिद्ध केलेल्या 'द एलिमेंट्स ऑफ कम्पोजिट कल्चर' यांनी असे नमूद केले आहे की, अलिकडच्या काळात झालेल्या संशोधनातून भारतातील इस्लाम धर्माविषयीच्या प्रामुख्याने औरंगजेबाच्या संदर्भातील समान्यजनांच्या मनात असलेल्या चूकीच्या समजूती काढून टाकण्यासाठी मदत होते. मोहिउद्दिन म्हणतात, "आधुनिक संशोधनाने आश्चर्यकारक तत्त्वज्ञ दाखवून दिले आहे की, अगदी औरंगजेबानेसुद्धा अनेक मंदिरांना जागिरी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे मुस्लीम व हिंदू राजांमधील युद्धांना मुस्लीम शासकांच्या सैन्यात अनेक हिंदू सैनिक होते व हिंदू राजांच्या सैन्यातदेखील मोठ्या प्रमाणात मुस्लीम सैनिक होते या सत्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक युद्धांचा रंग देण्याचे काम करण्यात आले."

पश्चिम भारतामध्ये समन्वयाच्या परंपरेचा मोठ्या प्रमाणात फक्त प्रसारच झाला नव्हता तर ती खोलपर्यंत रुजली होती. अजमेर घ्या ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिस्ती यांचा राजस्थानातील दर्गा म्हणजे पश्चिम भारतातील सर्वात प्रसिद्ध धर्मस्थळ होय असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचा नेहमीच हिंदू आणि मुस्लीमांमध्ये सलोखा निर्माण करणे, जातींवर आधारित असमानतेला विरोध करणे आणि इतर सामाजिक वाईट प्रवृत्तींच्या विरोधात झगडा देण्यासाठी नेहमी प्रयत्नरत राहत असे निदर्शनास येते. असे जाणवते की, त्यांच्या शिकवणीचा येणाऱ्या काळातील भक्ती चळवळीवर मोठा प्रभाव पडला होता. असे मानले जाते की, अकबर चिस्तींच्या शिकवणीचा खंदा समर्थक होता. अझिज अहमद आपल्या 'स्टडीज् इन इस्लामीक कल्चर इन द इंडियन सबकॉटिनेन्ट' या पुस्तकात म्हणतात की, हुसैनी ब्राम्हण हे उच्च जातीतील लोकांनी इस्लाममधील समन्वयवादी तत्वांचा स्विकार करून त्यांचा आपल्या मनानुसार अन्वयार्थ लावणे याचे महत्वपूर्ण उदाहरण होय. ते पुढे जाऊन लिहितात की, हुसैनी ब्राम्हण ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना नामधारी देव मानत. ते मुहम्मद पैगंबराला हिंदूंचा एक अवतार मानत व मुस्लीमांप्रमाणे रमजानचे पवित्र उपवास करत व मृतांना दफन करत. ते आपल्या

कपाळावर ब्राम्हणांसारखे गंध वा तत्सम गोष्टी लावत असत परंतु भिक्षा मात्र फक्त मुस्लीमांकडूनच स्विकारत असत.

सुमित्रा पॉल आपल्या 'व्हेयर मुस्लीम्स परफॉर्म दिवाली, पुजा' लिहितात की, अजमेर जवळच्या काही गावांमध्ये हिंदू-मुस्लीम भेदाला काहीच अर्थ नाही. तेथे मुस्लीम सर्व हिंदू सण साजरे करतात आणि हिंदू 'हलाल' मांस खातात व मृतांना दफन करतात. अनेक मुस्लीम घरांमध्ये संपूर्ण लक्ष्मीपुजन करून दिवाळी साजरी केली जाते जसे आनंदाने ते ईद वा शबे-बारात साजरी करतात. दोन्ही धर्मांचे लोक समान श्रद्धाभावनेने मंदिर व मशिदीत जातात. मुस्लीम स्त्रिया विवाहप्रसंगी हिंदूप्रमाणे सात 'फेरे' घेण्यासाठी आग्रही असतात. खोजा मुस्लीमांमध्ये तर हिंदू समन्वयवादाचा थेट प्रभाव आढळतो. खोजा मुस्लीम बांधव आजही एकादशी, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करताना आढळतात. यांना आपण नेमक्या कोणत्या धर्माचे आहोत याविषयी गोंधळ होता. इंग्रजांच्या न्यायालयांनी नंतरच्या काळात त्यांना शिया पंथीय मुस्लीम म्हणून घोषित केले. खोजांनी हिंदू व इस्लाममध्ये बरेच समान धागे गोवलेले दिसतात. बोहरा मुस्लीमांमध्ये देखील वारसाहक्क कायदा, कर्जावर व्याज आकारणे तसेच व्यापार उदीमाच्या दृष्टिने दिवाळीत नवीन वर्ष सुरू करणे अशा हिंदू प्रथा प्रचलित आहेत. त्यांच्या कुटुंबांमध्ये अनेक हिंदू अंधश्रद्धा देखील पाळल्या जातात. गरोदर स्त्रियांसाठीच्या हिंदू प्रथेप्रमाणे निषिद्ध असलेल्या अनेक गोष्टी यांच्यात पाळल्या जातात, तसेच त्यांनी चंद्रग्रहणात उपवास करावा, विशिष्ट काळात नवीन कपडे घालण्याविषयीची बंधने व दुष्टांची दृष्ट लागू नये म्हणून मेंदी लावणे अशा हिंदू प्रथा यांच्यात मानतात.

'सेंट्स, गॉडेसेस अँड किंगज्: मुस्लीम्स अँड ख्रिश्चन्स इन साऊथ इंडियन सोसायटी १७००-१९००' या पुस्तकात सुसान फायली म्हणतात की, मदुराईचा बऱ्याच काळापासून हिंदू-मुस्लीम समन्वयवाद दर्शविणारा सिकंदर परंपरेशी संबंध आहे. दक्षिण भारतातील दर्गा परंपरा हिंदू परंपरेशी जवळचा संबंध दर्शवितात. पीर हजरत हमीद शहा औलीया यांचा दर्गा अशा समन्वयवादी परंपरेचे एक द्योतक आहे.

मात्र, आपणास ठाऊक असावयास हवे की, हिंदू-मुस्लीम परस्परसंबंध उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात खोलवर रुजलेला आहे. जरी या उत्तरेत या दोन धार्मिक समुदायांमध्ये बराच काळ तंटे चालू असले तरी या दोन धर्मियांमध्ये मैत्रीभाव व सहिष्णुतेचे बंध असल्याचे जाणवते. अजमेरच्या मोईनुद्दीन चिस्तीनंतर दिल्लीच्या निजामुद्दीन औलीयांचा दर्गा म्हणजे समन्वयवादी धर्मस्थळाचे प्रसिद्ध उदाहरण असावे. अशाप्रकारे मध्ययुगीन भारतातील धार्मिक स्थितीचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी समन्वयवाद वा बहुमिश्रवादाचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

१०.३ अकबराचा दिन-ए-इलाही

जेव्हा आपण दिन-ए-इलाही वा तौहीद-ए-इलाही विषयी बोलतो तेव्हा आपल्यासमोर सर्वश्रेष्ठ मुगल सम्राट अकबर याचे नाव येते. अकबराचा दिन-ए-इलाहीशी फार जवळचा संबंध होता. अर्थात या धर्माचे प्रतिपादन करण्यात त्याचा पुढाकार होता. अकबराचा राज्यकाल (१५५६-१६०५) हा भारतीय इतिहासातील एक लक्षणीय व प्रामुख्याने वेगवेगळ्या धर्मांमधील सुसंवादाच्या दृष्टिने महत्वाचा आहे. इतिहास आपणास सांगतो की,

अकबर हा फक्त महान देता, कार्यक्षम प्रशासकच नव्हे तर एक सहिष्णू व उदारमतवादी शासक होता. त्याची धार्मिक मते वेळेनुसार विविध कारणांच्या प्रभावामुळे बदलत गेलेली दिसतात.

अक्षरांचे सलोख्याचे, समेटिचे आणि समन्वयाचे धार्मिक धोरण अकस्माकपणे अस्तित्वात आले नव्हते. त्याची धार्मिक मतं व धोरणे संथ उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून गेलेले व अनेक अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे प्रभावित झालेले निदर्शनास येते. यातील पहिला घटक अनुवांशिक होते. त्याचे वडील हुमायून हे सुन्नी पंथीय होते तर आई समिधा बानू बेगम ही पर्शियन शिया पंथीय होती. हे सर्वश्रुत आहे की, अकबराचा जन्म हिंदू राजा अमरकोटचा राणा याच्या राजवाड्यात झाला होता. तसेच त्याचा राजपूत राजकन्येशी झालेला विवाह व हिंदू धर्माशी आलेला संपर्क याचाही त्याच्यावर प्रभाव पडला होता. भक्ती चळवळीने देखील भारतात नाविन्यपूर्ण वातावरण निर्माण केले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून भारतातील विविध भागांतील राजांनी उदारमतवादी धोरणाचा दृष्टिकोनाचा स्विकार केला होता. त्याचप्रमाणे या शासकांचा १५ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच हिंदू आणि मुस्लीमांमध्ये धार्मिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे भक्ती चळवळीच्या कल्पना व तत्वं तसेच सुफी वादाशी असलेला संपर्क यांचा अकबराच्या मनावर परिणाम झाला होता. या सर्व कारणांमुळे अकबराच्या धार्मिक धोरणांचा ओढा उदारमतवादाकडे होता. अकबराची काही महत्वपूर्ण धार्मिक धोरणे पूढीलप्रमाणे होती- युद्धकैद्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यावर बंदी (१५६२), तीर्थयात्रेवरील कर रद्द (१५६३) तसेच जिजया कर रद्द (१५६४).

त्याने १५७५ मध्ये फतेहपूर सिक्री येथे इबादतखाना (प्रार्थनास्थळ वा उपासना मंदिर) बांधला होता. येथे ख्रिस्त धर्मासह इतर अनेक धर्मांच्या व पंथांच्या प्रख्यात व्यक्तींसोबत धार्मिक चर्चा होत असे. या धार्मिक चर्चांचा व वादविदांचा मुख्य उद्देश धर्मांचे व्यवस्थित आकलन होऊन खरे धार्मिक सत्य कळावे हा होता. तो ख्रिस्त पाद्रींना गोव्याहून बोलवत असे. गोव्याहून १५८० साली उत्तरेत आलेल्या पहिल्या ख्रिस्त धर्मोपदेशकांमध्ये फादर रुडॉल्फ अँक्वाविवा (इटालियन), अँटनी मॉसरेट (स्पॅनिश) आणि फ्रान्सिस हेन्रीकज (मुळचा पर्शियन मात्र नंतर ख्रिस्त धर्म स्विकारलेला) यांचा समावेश होता. अकबर या ख्रिस्त मंडळींनी आणलेल्या बायबलचा नितांत आदर करत असे व त्यांच्याशी दीर्घ धार्मिक चर्चा करत असे. त्याने झोरोस्ट्रियन धर्मियांच्या सुर्याची उपासना करणे, अग्निची पूजा करणे इत्यादी गोष्टिंचा स्विकार केला होता. तसेच त्याने नौरोज या फारसी (पर्शियन) उत्सवाची देखील सुरुवात केली होती. तसेच तो आदि ग्रंथ या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा नितांत आदर करत असे.

अकबराला उलेमांनी धार्मिक बाबतीत केलेला हस्तक्षेप व अधिकार आवडत नसे. त्याला त्यांनी राज्यकारभारात केलेला अनियंत्रित हस्तक्षेप रुचत नसे. त्यामुळेच शेख मुबारक यांनी सुचविल्याप्रमाणे अकबराने धार्मिक बाबतीत देखील आपला सर्वोच्च अधिकार प्रस्थापित करण्याचे ठरविले. अशाप्रकारचा दस्तऐवज लिहिण्यात आला की, अकबर हा नागरी तसेच धार्मिक (धर्मोपदेशाच्या बाबतीत) बाबतीत सर्वोच्च अधिकारी व्यक्ती बनला. या दस्तऐवजाला प्रमादातीत हुकूम असे म्हणण्यात येऊ लागले. या हुकूमानुसार ख्यातनाम उलेमांनी आपला अध्यात्मिक बाबतीतला अधिकार अकबराला बहाल केला. प्रमादातीत

हुकूमनाम्याने अकबराला 'इमाम-ए-आदिल' म्हणजेच अध्यात्मिक बाबतीतील सर्वोच्च मध्यस्थ बनविले.

दिन-ए-इलाहीची व्याख्या करणे कठीण आहे कारण या धर्माची अचूक व्याख्या व तत्वे बनविली गेली नसल्याचे आपल्या निदर्शनास येते. या धर्माची अमूक एक व्याख्या नव्हती व हा नवीन धर्मदेखील नव्हता तर जुन्याच धर्माचा सारांश होता. मात्र आपण असे नक्की म्हणू शकतो की, विविध धर्मांची एकत्र गुंफून अकबराने राष्ट्रीय धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता.

अकबराचा उदारमतवाद त्याने १५८२ साली केलेल्या दिन-ए-इलाही या धर्मातून निदर्शनास येतो. या धर्माने सुल्ह-ए-कुल या तत्वाचा प्रसार केला. सुल्ह-ए-कुलचा अर्थ साधा अर्थ वैश्विक बंधूभाव वा धार्मिक सहिष्णुता असा होतो. अबुल फजल

सुल्ह-ए-कुलचा आदर्श हा प्रबोधनकारी राज्याचा पाया रचने हा होय. सुल्ह-ए-कुल मध्ये सर्व धर्म व विचारधारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. ज्याप्रकारे स्वातंत्र्यासोबत जबाबदारी वा काही बंधने येतात त्याचप्रमाणे सुल्ह-ए-कुल नुसार राज्यावर टिका करणे वा राज्यासोबत सतत संघर्ष करण्यास अनुमती नव्हती. या तत्वाची अमंलबजावणी राज्याच्या धोरणांतून होत असे. आपल्या असे निदर्शनास येते की, या काळात मुगल उमराव पद्धती वा सरदार पद्धती संमिश्र स्वरूपाची होती. इराणी, तुर्कनी, अफगाण, राजपूत, दख्खनी आणि इतरही वंशाचे उमराव वा सरदार मुगल दरबारात होते. या सर्वांना महत्वाची पदे देण्यात आली होती तसेच त्यांची सेवा, गुणवत्ता आणि बादशहाप्रती असलेली निष्ठा याच्याआधारे त्यांना बक्षिसी तसेच इतर फायदे दिले जात. सुल्ह-ए-कुलच्या या तत्वात अकबरचा या तत्वात दृढविश्वास होता ज्याचा प्रत्यय त्याच्या खालील दोन कृत्यांवरून येतो:

त्याने राज्यातील अधिकाऱ्यांना सुल्ह-ए-कुलच्या उपदेशाचे पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या तसेच या उपदेशाला दिन-ए-इलाहीचे एक मुलभूत तत्व बनविले होते

दिन-ए-इलाही या नवीन धर्माचा अनुयायी बनण्यासाठी दीक्षा घेण्यासाठीचा एक रीतसर समारंभ होत असे. अबुल फजलने दिन-ए-इलाहीचा दीक्षा समारंभ तसेच इतर विधींचे वर्णन आपल्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात दिले आहे. नवखा व्यक्ती म्हणजेच अशी व्यक्ती जिला दिन-ए-इलाहीचा अनुयायी बनावयाचे आहे त्याला दीक्षा देण्याचा समारंभ रविवारी होत असे व या व्यक्तीने आपले पागोटे हातात घेऊन बादशहाच्या पायांवर आपले डोके ठेवणे क्रमप्राप्त होते त्यानंतर बादशहा तत्सम व्यक्तीच्या खांद्याला स्पर्श करून उठवित असे. त्यानंतर बादशहा त्या व्यक्तीची पगडी (पागोटे) आपल्या हाताने पुन्हा डोक्यावर ठेवत असे व त्याला आपली 'शस्त' म्हणजेच प्रतिमा वा तसबीर देत असे जीवर "अल्ला-ओ-अकबर" हे शब्द ज्यांचा अर्थ 'देव महान आहे' कोरलेले असत.

दिन-ए-इलाहीचा स्विकार केल्यानंतर या सर्व अनुयायांना काही प्रथांचे पालन करावे लागत असे. त्यांनी एकमेकांना अल्ला-ओ-अकबर आणि जल्ले जलाल हळू या शब्दांनी अभिवादन करण्याची प्रथा होती. उदाहरणार्थ, जर एखाद्या अनुयायाने अल्ला-ओ-अकबर म्हणून अभिवादन केले तर दुसऱ्याने त्यास जल्ले जलाल हू असा प्रतिसाद देणे आवश्यक असे. यामागचा हेतू असा होता की, त्यांनी नेहमी देवाला मनात ठेवावे व देवाची मनात नेहमी आठवण ठेवावी तसेच आपल्या अस्तित्वाबबतचे नेहमी मुल्यमापन करावे. बादशहाने असे

आदेश दिले होते की, माणसाच्या मृत्यूनंतर जेवण (श्राद्ध) देण्याऐवजी त्याच्या हयातीत त्यास जेवण द्यावे वा अन्नदान करावे. असे करून बादशहाने अढळ सत्याचा म्हणजेच माणसाचा मृत्यू होणे अटळ आहे याचा स्विकार केला होता आणि त्यामुळे त्यांचे या भौतिक जगातून मुक्ती मिळविण्याचे प्रयत्न होते.

दिन-ए-इलाहीच्या अनुयायांनी शक्यतो मांसाहार टाळणे अपेक्षित होते आणि खाटिक, कोळी आणि पक्षी पकडणाऱ्यांसोबत जेवणे वा त्यांची भांडी वापरणे निषिद्ध होते. ते वृद्ध स्त्रिया व अल्पवयीन मुलींशी लग्न करत नसत. त्यांनी दानधर्म करणे आवश्यक होते. दिन-ए-इलाहीच्या अनुयायांची विभागणी चार श्रेणींमध्ये केलेली असे. या श्रेणी अनुयायांची बादशहासाठी पुढील गोष्टींचा कितपत त्याग करण्याची तयारी आहे त्यावर अवलंबून असत-मालमत्ता (मास), जीवन (जान), सन्मान (नामुस) आणि धर्म (दिन).

जी व्यक्ती या चारपैकी एकाच गोष्टीचा त्याग करण्यास तयार असे त्याला एकच श्रेणी वा दर्जा दिला जाई, जर तो यापैकी दोन गोष्टींचा त्याग करत असेल तर त्याला द्वितीय क्रमांकाचा दर्जा दिला जात असे, या धर्तीवर अनुयायांचा दर्जा ठरविला जाई. अशाप्रकारे, या श्रेणी म्हणजे अनुयायांनी अकबराप्रती असलेली निष्ठा ठरवित असत जो दिन-ए-इलाहीच्या अनुयायांचा अध्यात्मिक गुरू होता.

परंतु आपल्या असे निदर्शनास येते की, दिन-ए-इलाही या नवीन धर्माच्या अनुयायांची संख्या फार कमी होती. कदाचित व्ही. डी. महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे असे होण्याचे एक कारण अकबराने म्हणजे अकबर दिन-ए-इलाहीचा प्रसार करण्यासाठी धर्मोपदेशक बनला नाही. याचे कारण तो धर्मवेडा झाला नाही व त्याची इच्छा होती की, लोकांनी हा धर्म स्वेच्छेने स्विकारावा. असे म्हणणे संयुक्तिक ठरेल की, अकबराची लोकांच्या आतील आवाजाला व संवेदनांना साद घालण्याची इच्छा होती. जे. एल्. मेहता यांच्यानुसार, "दिन-ए-इलाही हा समविचारी बुध्दीवंतांचा संघ होता ज्यांनी आपल्या सनातनी धर्माशी निगडीत श्रद्धा व पद्धती मागे टाकलेल्या होत्या".

त्यामुळे अकबराने तो जबरदस्ती करू शकत असला तरी कुणालाही दिन-ए-इलाही हा नवीन धर्म स्विकारण्यासाठी कुणासोबतही बळजबरीपणा केला नाही. याचा परिणाम म्हणून दिन-ए-इलाहीचे फक्त अठरा सदस्य होते आणि यातील अतिशय महत्वाचे सदस्य म्हणजे अबूल फज्जल, त्याचा भाऊ फैजी, त्यांचे वडील त्यांचे वडील शेख मुबारक आणि राजा बिरबल हे होते. दुर्दैवाने अकबराच्या मृत्यूनंतर दिन-ए-इलाही हा धर्म टिकू शकला नाही. यामागचे सर्वसाधारणपणे मान्य केले गेलेले कारण म्हणजे अकबराने ज्याप्रमाणे साम्राज्याची स्थापना केली त्या धर्तीवर एका नवीन धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो एक गोष्ट विसरला की, धर्म बनवता येत नाहीत. दुसऱ्यांची मूलतत्त्वे स्विकारून ती एकत्र केल्याने धर्मस्थापना होत नाही. आज लोक ज्या वेगवेगळ्या धर्मांचे पालन करतात त्या धर्मांच्या संस्थापकांनी आपण नवीन धर्माची स्थापना करत आहोत असे कधीच म्हटले नव्हते. त्यांनी स्वतःला आलेली अनुभूती व त्यांचे सत्य, देव आणि जीवनाविषयीचे गूढ याबाबतचे ज्ञान सामान्य जनांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अनुयायांनी त्यांचा वेगळा गट बनवला व त्यातून आपसूकच नवीन धर्माची स्थापना झाली.

तरीसुद्धा अकबराच्या दिन-ए-इलाही स्थापन करण्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल कारण यातून त्याची वेगवेगळ्या धर्मांच्या व संस्कृतींच्या लोकांमध्ये ऐक्य व सामंजस्य प्रस्थापित करण्याची तीव्र इच्छा प्रदर्शित होते. असे करून अकबराला एका खऱ्या राष्ट्रीय, धर्मनिरपेक्ष आणि कल्याणकारी राज्याची स्थापना करावयाची होती. जरी दिन-ए-इलाही हा धर्म फार कमी काळ टिकला तरी त्याचे वेगळेपण उठून दिसते कारण हा धर्म म्हणजे सर्व धर्मांच्या मूलतत्वांचा संगम होता. अकबराला विश्वास पटला होता की, सर्व धर्म म्हणजे एकाच उद्दीष्टाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग होत. दिन-ए-इलाही इतर धर्मांपेक्षा अजून एका कारणामुळे वेगळा होता व ते म्हणजे हा धर्म प्रकटीकरणावर आधारित नव्हता तसेच या धर्माच्या तत्वज्ञानाची विशेष असी व्याख्या नव्हती. तसेच या धर्मात ना कुणी पुजारी होता की पवित्र ग्रंथ होते. जसे जेस्यूट लेखक बार्टोली म्हणतात की, "दिन-ए-इलाही हा अनेक बाबींनी बनलेला नवीन धर्म होता यात काही गोष्टी मुहम्मद पैगंबराच्या कुराणातून, काही गोष्टी ब्राम्हणांच्या पवित्र ग्रंथांतून तर काही गोष्टी ख्रिस्ताच्या शिकवणीतून घेतल्या होत्या". दिन-ए-इलाहीचे सिद्धांत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नैतिक तसेच सामाजिक सुधारणा घडविणे हे होते. उदाहरणच द्यावयाचे झाले तर:

- प्राणीमात्रांचा प्राण न घेणे
- विधवांना पुनरविवाहाची अनुमती देणे
- बालविवाहावर बंदी आणणे
- जवळच्या नातेसंबंधांमध्ये विवाहाला बंदी आणणे
- मर्जीविरुद्ध सती जाण्यावर बंदी आणणे
- एकपत्नीत्वास चालना देणे
- पावित्र्याला महत्त्व देणे
- जुगार व मद्यप्राशनावर मद्यविक्रीवर निर्बंध आणून नियंत्रण आणणे

भारतीय तसेच युरोपियन इतिहासकार व अभ्यासकांनी अकबराच्या दिन-ए-इलाहीचा अभ्यास करून आपली मतं मांडली आहेत. काही इतिहासकारांची नावे द्यावयाची झाली तर पुढीलप्रमाणे आहेत: एस. आर. शर्मा, डॉ. ईश्वरीप्रसाद, एस. एम. जाफर, लेनपूल, व्हिन्सेंट स्मिथ, इत्यादी. प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ यांनी पुढील शब्दांत दिन-ए-इलाहीवर टिका केली आहे, " हा दैवी धर्म म्हणजे अकबराच्या शहाणपणाची नव्हे तर मुखूपणाची वास्तू होती. व्हिन्सेंट स्मिथ व इतर युरोपियन लेखकांनी अकबराची धार्मिक नीती समजून घेण्यात चूक केली. त्यांनी आपली मते अकबराचा समकालीन असलेल्या बदाउनी सारख्या सनातनी लेखकाच्या लिखाणावरून बनविलेली होती.

बदाउनीने अकबर व त्याच्या धार्मिक धोरणावर टिका केलेली निदर्शनास येते. त्याने बादशहाने बनविलेल्या नियमांचे वर्णन मूर्खपणा असे केल्याचे निदर्शनास येते. त्याने असेदेखील नमूद केले आहे की, अकबर सच्चा मुस्लीम राहिला नव्हता. त्याच्या प्रमादितता हुकुमाने धर्मअभ्यासकांचा इतरांवर त्यांच्या धार्मिक मतांसाठी कार्यवाही करण्याचा अधिकार काढून घेतला होता. कदाचित त्याच्या कल्पना त्याच्या काळापेक्षा फार पुढारलेल्या होत्या. अकबराच्या हयातीत दिन-ए-इलाहीचे फक्त अठरा सदस्य होते हे

महसूल प्रशासनातील प्रयोग

घटक रचना:

- ११.० उद्दीष्टे
- ११.१ प्रस्तावना
- ११.२. सुलतान कालखंडातील महसूल प्रशासन
- ११.३ यादव कालखंडातील महसूल प्रशासन
- ११.४ मोगल कालखंडातील महसूल प्रशासन
- ११.५ प्रश्न
- ११.६ संदर्भ

११.० उद्दीष्टे

- सुलतान कालखंडातील प्रशासनाची माहिती जाणून घेणे.
- यादव कालखंडातील महसूल प्रशासनाचा अभ्यास करणे.
- मोगल कालखंडातील महसूल प्रशासनाचा अभ्यास करणे.

११.१ प्रस्तावना

मध्ययुगीन कालखंडात भारतावर सुलतान, यादव, मोगल या सत्ताधीशानी आपली सत्ता राबवत असताना आपली स्वतंत्र अशी महसूल व्यवस्था निर्माण केली. प्रत्येक राजकर्त्याने आपापल्या कारकिर्दीत जी महसूल प्रशासन व्यवस्था निर्माण केली त्याचा अभ्यास आपण या घटकात करणार आहोत. सुलतान कालखंडात, गुलाम, खिलजी, तुघलक, लादी घराण्याच्या राजकर्त्याने राज्य केले तर यादव कालखंडातील राजकर्त्याने आपली स्वतंत्र अशी महसूल प्रणाली राबविली. तर मोगल कालखंडात बाबर, हुमायुम, शेरशहा, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब या राजकर्त्याने आपली महसूल प्रणाली निर्माण केली. या सर्व राजवटीतील समग्र महसूल प्रणालीचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत.

११.२ सुलतान कालखंडातील महसूल प्रशासन

तसे पाहता दिल्लीच्या सुलतानशाहीतील महसूल प्रशासन सुसंघटित नव्हते असे म्हणावे लागेल. राज्याचा आर्थिक स्रोत देखील त्यामानाने कमी होता कारण दिल्लीच्या सुलतानांचे राज्य उत्तर व पूर्व भारतातील मर्यादित भागांवरच होते.

शेतसारा म्हणजेच शेतीवरील कर हा राज्याच्या महसूलाचा मुख्य स्रोत होता कारण राज्यातील बहुतांश लोक शेतीवर काम करत असत. परंतु शेतकऱ्याने आपल्या उत्पादनातील किती हिस्सा राज्याला महसूल म्हणून द्यावा हे निश्चित नव्हते. प्रत्येक

सुलतान आपल्या मर्जीप्रमाणे शेतसाऱ्याचे प्रमाण ठरवित असे व हा हिस्सा साधारणतः १/१० ते १/२ या प्रमाणात असे.

अल्लाउद्दीन खिलजी या सुलतानाला महसूल प्रशासन फक्त कार्यक्षमच करावयाचे नव्हते तर महसूलाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात आमूलाग्र बदल देखील करायचे होते. त्यामुळेच त्याने दिल्लीच्या सुलतानशाहीच्या एकंदरीतच महसूल प्रशासनात नवीन नियमावली तयार होईल असे बदल घडवून आणले. त्याने सरदारांना इनाम म्हणून दिलेल्या जमीनी तसेच धार्मिक कारणांसाठी (वक्फ) जमीनी सुलतानाच्या मालकीच्या आहेत म्हणून ताब्यात घेतल्या.

सर्व शेतजमीनींचे मोजमाप करून व शेतीतील उत्पादनाची खातरजमा करून राज्याचा भाग ५३ टक्के असेल असे ठरविण्यात आले. अशाप्रकारे राज्याचा महसूलाचा हिस्सा जास्त होता असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांना शेतसाऱ्याव्यतिरिक्त इतरही कर द्यावे लागत त्यामुळे त्यांची स्थिती त्या मानाने कठिण असे. बरानी या इतिहासकाराच्या मताप्रमाणे हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त असे व त्यांना देखील जास्त प्रमाणात असणाऱ्या कराची झळ सोसावी लागे. त्यांच्याकडे सोने-चांदी देखील विरळने आढळे व मुकदमांच्या स्त्रियांना मुसलमान कुटूंबांच्या घरी काम करावे लागे. सुलतानाने हिंदू मुकादम, खूट व चौधरी यांना पिढ्यान् पिढ्या मिळणारे फायदे व विशेषाधिकार काढून घेतले होते. तसेच त्यांना शेतसारा, घरावरील कर व गुरे-ढोरे चारण्यासाठीचा कर देखील द्यावा लागत असे.

राज्याचा महसूल शेतकऱ्यांच्या माध्यमातून वाढविण्यासोबतच अल्लाउद्दीन खिलजीने महसूल खात्यातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक पावले उचलली. त्याने पटवाऱ्यांच्या वेतनात वाढ केली मात्र त्यांनी भ्रष्टाचार केल्यावर त्यांना कठोर शासन वा शिक्षा देखील दिली.

दिल्लीच्या सुलतानशाहीच्या भौगोलिकदृष्ट्या मध्य भागात येणाऱ्या प्रदेशांमध्ये महसूलचे प्रमाण शेतजमीनीच्या मोजणीवर ठरविण्यात येत असे व ते प्रमाण साधारणपणे एकूण उत्पादनाच्या पन्नास टक्के एवढे असे. पूर्वी शेतसारा चलनात वा जे उत्पादन (पिक) घेतले आहे त्याचा काही भाग शेतसारा म्हणून गोळा केला जाई. परंतु अल्लाउद्दीन खिलजीने बाजार व्यवस्थेबाबतची नियमावलीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर शेतकऱ्याने जे पिक घेतले आहे त्याचाच काही भाग शेतसारा म्हणून गोळा करण्यास पसंती दिली. तसेच शेतकऱ्यांना घरावरील कर व गुरे-ढोरे चारण्यासाठीचा कर द्यावा लागत असे. हिंदूंना जिझिया नामक करदेखील द्यावा लागत असे. बरानीने दिलेल्या माहितीनुसार गावच्या कूरणात चरण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक गुराची मोजणी होत असे व प्रत्येक गुरावर कर आकारला जाई. मात्र, फरिश्ता या इतिहासकाराप्रमाणे ज्या व्यक्तीकडे बैलाच्या दोन जोड्या, दोन म्हैसी, दोन गाई व दहा शेळ्या असतील त्यांना गुरे चरण्याच्या करातून मूभा वा सूट दिली जात असे. ज्या व्यक्तीकडे यावरून जास्त गुरे-ढोरे असतील त्यांना चरण्यासाठीचा कर द्यावा लागत असे.

अल्लाउद्दीन खिलजीने अंमलात आणलेली महसूल व्यवस्था त्यांच्या नंतरच्या सुलतानांच्या काळात देखील सुरू असली तरी अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात महसूल धोरण व प्रशासनात असलेला कडकपणा घियासुद्दीन तुघलकच्या काळात कमी झालेला आढळतो. त्यामुळे महसूल प्रशासनातील कार्यक्षमता कमी झाल्याचे लक्षात येते.

घियासुद्दीन तुघलकला राज्याचा महसूलातील असलेला पन्नास टक्के हिस्सा जास्त वाटला त्यामुळे त्याने तो शेतीतील एकूण उत्पादनाच्या वा उत्पन्नाच्या एक दशांश एवढा ठरवला. त्याच्या काळात नापीक आणि पडिक जमीन लागवडीखाली आणण्यात आली व शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देण्यात आले.

घियासुद्दीन तुघलकनंतर गादीवर आलेला सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने देखील महसूल प्रशासनात महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. त्याची महसूल प्रशासनात सुधारणा आणण्याची तीव्र इच्छा होती. त्याने गादीवर आल्यावर लगेचच राज्यातील प्रांतांच्या उत्पन्नाचे व खर्चाचे संकलन केले. प्रांताधिकार्यांना त्यांच्या प्रांतांच्या महसूलाबाबतची संकलित केलेली माहिती केंद्रिय प्रशासनाला पाठवून देण्याचे आदेश देण्यात आले. महसूल प्रशासनात एकसूत्रता आणण्यासाठी व राज्यातील कुठल्याही गावाकडून महसूल गोळा करण्याचा बाकी राहू नये ही खबरदारी घेण्यात आली. दंड व बाकी वसूल करण्यासाठी दिवान-ए-मुस्तखरिझ या वेगळ्या खात्याची स्थापना करण्यात आली.

मुहम्मद बिन तुघलक ने गंगेच्या त्रिभुज प्रदेशांतील शेतसारा वाढविण्यासाठी केलेल्या सुधारणा असफल ठरले तरी त्यामागील संयुक्तिक व न्याय्य कारणं समजून घेणे आवश्यक ठरते. मुहम्मद बिन तुघलक ने केलेली एक आदर्श गोष्ट म्हणजे त्याने दिवान-ए-कोही नामक स्थापन केलेले कृषी खाते वा विभाग होय. या विभागाने जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी व आळीपाळीने वेगवेगळी पिके घेण्याचे प्रयोग केले. परंतु, हा प्रयोग अयशस्वी झाल्याचे आपल्या निदर्शनास येते. हि योजना तीन वर्षांनंतर बंद करण्यात आली. या प्रयोगासाठी निवडलेल्या शेतजमीनीचा निकृष्ट दर्जा, अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार तसेच शेतकऱ्यांमध्ये याबाबत असलेली उदासीनता ही सदर प्रयोग अपयशी ठरण्याची कारणे होत. तसेच इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की, हा प्रयोग घाईघाईमध्ये बंद करण्यात आला.

१३२९-१३३० या वर्षात मुहम्मद बिन तुघलकने चलनविषयक सुधारणा सुरू केल्या. त्याने नाण्यांच्या बाबतीत नवीन प्रयोग केला व हा नवीन प्रयोग म्हणजे प्रतिकात्मक चलन जारी करणे हा होय. बरानी या मध्ययुगीन इतिहासकारानुसार सुलतानाने लष्करावर सततपणे वाढणारा खर्च भागविण्यासाठी तांब्याची व पितळेची नाणी सर्व आर्थिक व्यवहारांत सोने व चांदीच्या नाण्यांप्रमाणे वापरण्यात यावीत व ग्राह्य धरण्यात यावीत असे आदेश वा फर्मान दिले. या नाविन्यपूर्ण प्रयोगामागची अजून काही कारणं म्हणजे खर्चिक युद्धे व बंडांमुळे राज्याच्या खजिन्यावर पडलेला ताण व खर्चिक प्रयोग हि होत. प्रतिकात्मक चलन पद्धतीचे परिणाम तर फारच भयंकर झाले. सुलतान बाजारपेठेत बनावट नाणी येण्यापासून रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात अपयशी ठरला. बरानीनुसार प्रत्येक हिंदू इसमाचे घर म्हणजे अनधिकृत टांकसाळ बनले. अर्थात, हे मत पूर्वगृहदूषीतपणे मांडल्याचे जाणवते.

शेतकरी त्यांचा शेतसारा (महसूल) प्रतिकात्मक चलनात भरत असत. सामान्य लोकदेखील आपला कर प्रतिकात्मक चलनाच्या स्वरूपात भरत असत व सोन्या-चांदीच्या नाण्यांचा साठा करून ठेवत असत. परकिय व्यापारी सुद्धा भारतीय वस्तू विकत घेताना प्रतिकात्मक चलनाचा वापर करत असत परंतु आपल्या वस्तू भारतीयाना विकत असताना सोन्या-चांदीची नाणी मागत असत. यामुळे आर्थिक गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याचा

व्यापारावर देखील विपरीत परिणाम झाला व राज्याचे महसूलाबाबत व एकंदरीतच आर्थिक नुकसान झाले.

मुहम्मद बिन तुघलक नंतर सुलतान बनलेल्या फिरोजशहा तुघलकच्या लक्षात आले की, सुलतानशाहीची महसूल व्यवस्था गोंधळाच्या अवस्थेत आहे व सामान्य लोक जबरदस्तीने होणाऱ्या कर वसूलीने व दुष्काळांनी हैराण आहे. हा नवीन सुलतान शेतकऱ्यांचा खरा मित्र होता. मुहम्मद बिन तुघलक च्या काळातील अन्यायकारक वागणूकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात आली. जमीनीचे व्यवस्थित मोजमाप करून शेतसारा ठरविण्यात येऊ लागला, शेतसाऱ्याचे प्रमाणदेखील कमी करण्यात आले. त्याने अजून दोन मूर्खपणाचे, बेकायदेशीर व अन्यायकारक कर रद्दबातल ठरवून टाकले जे त्याच्या पूर्वीच्या सुलतानांनी गोळा केले होते. त्याचे ते कर शरियतच्या कायद्याला धरून नव्हते असे मत होते. त्याने अस्तित्वात असलेल्या चालीरिती व प्रथामध्ये पवित्र धार्मिक कायद्याशी सुसंगती होण्याच्या दृष्टीने बदल घडविले. त्यामुळे त्याने मुस्लिमेत्तर जनतेकडून जिझिया कर सक्तीने वसूल केला.

फिरोजशहा तुघलक एक सच्चा वा श्रद्धाळू मुस्लिम असल्यामुळे त्याने सहा प्रकारचे कर गोळा केले. हे सहा प्रकारचे कर पुढीलप्रमाणे होत. खरज- म्हणजेच मुस्लिमेत्तर व्यक्तीनाकडून गोळा केलेला शेतसारा.

या कराचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या एक पंचमांश ते अर्धे एवढे असे. उश्र- मुस्लिम शेतकऱ्यांकडून एकूण उत्पादनाच्या एक दशांश एवढा घेतलेला कर. खाम्स- युद्धात केलेल्या लूटीचा एक पंचमांश एवढा भाग. तरकट- वारस नसलेली मालमत्ता. जकात- मुस्लीमांकडून मिळविलेल्या मालमत्तेवरील दोन टक्के कर, हा कर फक्त विशिष्ट धार्मिक कारणांसाठीच वापरला जाई. जिझिया- मुस्लिमेत्तरांकडून गोळा केला जाणारा कर. नंतरच्या काळात सुलतानाने उलेमांच्या संमतीने जे शेतकरी राज्याच्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी वापरत असत त्यांच्याकडून सिंचन कर घेण्यास सुरुवात केली. या कराचा दर वा प्रमाण सिंचन केलेल्या शेतीतील उत्पादनाच्या वा उत्पन्नाच्या एक दशांश एवढे होते.

सुलतानाने व्यापार-उदीमाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याने अंतर्गत व्यापारावरील कर व कृत्रिम अडथळे काढून टाकले. त्याने महसूल प्रशासन विकसित करण्याकडे विशेष लक्ष दिले. ज्यांना आपल्या जमीनींपासून बेकायदेशीररित्या वंचित ठेवले होते त्यांना न्यायालयांमध्ये आपली कैफियत मांडण्यास सांगण्यात आले. त्याने राज्याच्या शेतसाऱ्याचा हिस्सा वा प्रमाण कमी केले. त्याने शेतकऱ्यांना 'ताकवी' नामक कर्ज (पतपुरवठा) देण्यास सुरुवात केली तसेच सिंचनविषयक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. त्याने निरंतर पाणीपुरवठा (सिंचन) करणारे चार कालवे बांधल्याचे वा निर्माण केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या टाकलेल्या पावलांचा परिणाम म्हणून कृषी, व वाणिज्य, जनतमधील सुबत्ता व राज्याच्या महसूलात सततपणे वाढच होत गेली. तसेच जीवनावश्यक वस्तू उत्तरोत्तर स्वस्त होत गेल्या. अफिफच्या शब्दांत सांगावयाचे तर- लोकांची घरे धान्य, मालमत्ता, अश्व व फर्निचरने परिपूर्ण होते; प्रत्येकाकडे मोठ्या प्रमाणात सोनं व चांदी होते; कुठलिही स्त्री दागिन्यांशिवाय नव्हती व कुठलेही घर चांगल्या बिछान्याशिवाय दिवानाशिवाय नव्हते. संपत्ती मोठ्या प्रमाणात होती व सुखसोयी सहजपणे उपलब्ध होत्या.

फिरोजशहा तुघलकने अवलंबिलेली महसूल व्यवस्था त्याच्यानंतरच्या सुलतानांनी देखील स्विकारलेली निदर्शनास येते.

११.३ यादव कालखंडातील महसूल प्रशासन

शेतसारा हा विजयनगरच्या साम्राज्यातील महसूलाचा मुख्य स्रोत होता. शेतसाऱ्याव्यतिरिक्त खंडणी तसेच मांडलिकांकडून व प्रांतांधिकाऱ्यांकडून प्रामुख्याने महानवमीच्या सनादरम्यान मिळालेल्या भेटवस्तू, सीमाशुल्क, विविध व्यवसायांवर आकारलेला कर, घरांवर आकारलेला कर, बाजारपेठांवर आकारलेला कर तसेच परवाना शुल्क, इ. कर हे राज्याच्या महसूलाचे प्रमुख स्रोत होते. याव्यतिरिक्त भरभराटिस आलेली सागरी बंदरेदेखील राज्याच्या महसूलाचा महत्वाचा मार्ग होता. यामुळे सागरी तसेच देशांतर्गत व्यापार हा राज्याच्या महसूलासाठी महत्वपूर्ण होता.

कर पैशाच्या तसेच वस्तूंच्या स्वरूपात गोळा केला जाई. शेतजमीनीचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करून शेतसारा ठरविला जाई व त्यानंतर ठरल्याप्रमाणे शेतसारा शेतकऱ्यांकडून गोळा केला जात असे. जमीनीच्या उत्पादन क्षमतेनुसार तिचे वर्गीकरण पुढील तीन प्रकारांमध्ये केले जात असे- पाणथळ जमीन, कोरडवाहू जमीन, फळबागा आणि वने. विजयनगरच्या साम्राज्यात तीन वर्षे व्यतीत करणाऱ्या फर्नानो न्यूनीझ या पोर्तुगीज प्रवाशाने असे नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना एकूण उत्पादनाच्या नऊ दशांश एवढा भाग जमीन मालकांना द्यावा लागत असे. जमीन मालक आपल्या उत्पन्नातील जवळपास अर्धा भाग वा हिस्सा राजाला देत असत. शेतसाऱ्याचा हिशोब व देखरेख ठेवण्यासाठी एका विशिष्ट विभागाची स्थापना करण्यात आली होती. या विभागाला 'आठवणे' असे म्हटले जात असे. राज्यात विविध प्रकारचे कर आकारले जात परंतु लोकांमध्ये सर्वात अप्रिय असलेला कर म्हणजे संपूर्ण सिम्राज्यातून गोळा केला जाणारा लग्नावरील कर होता. हा कर नंतरच्या काळात सळूवा तिम्मा यांच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आला.

असे निदर्शनास आणले गेले आहे की, या राज्याची एकंदरीतच आर्थिक प्रणाली व करप्रणाली शेतकऱ्यांना पोषक नव्हती. निदर्शनास आलेल्या पुराव्यांनुसार शेतकऱ्यांचे हाल होत असत व जमीन मालक तसेच काही अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ते इतरत्र स्थलांतर करत असत. कृष्णदेवरायासारख्या शासकांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले निदर्शनास येतात. परंतु कमजोर राजांच्या कारकीर्दीत उमराव व सरदार मंडळी शेतकऱ्यांचे शोषण विनासायास करत असत. दस्तावेजांनुसार राज्याचे दोन खजीने होते- प्रत्येक दिवशीचा पैसा जमा करण्यासाठी व पैसा काढण्यासाठी लहान खजीना व मोठी रक्कम तसेच मांडलिक राजांकडून प्राप्त झालेल्या भेटवस्तू जमा करण्यासाठी वेगळा मोठा खजिना होता. मंडलेश्वरांकडे राज्याच्या महसूलाचे नियंत्रण होते.

११.४ यादव कालखंडातील महसूल प्रशासन

बाबर व हुमायून या पहिल्या दोन मुघल सम्राटांच्या काळात दिल्लीच्या सुलतानशाहीप्रमाणेच महसूल प्रशासन वा व्यवस्था होती. बाबर हा भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक असल्याने त्याचा बराचसा वेळ युद्धे लढण्यात व साम्राज्याची घडी

बसविण्यात खर्ची पडला त्यामुळे त्याला महसूल प्रशासनाकडे जास्त लक्ष घालता आले नाही. बाबर नंतर मुघल सम्राट बनलेल्या हुमायूनला देखील महसूलाबाबतच्या बाबींकडे म्हणावे तसे लक्ष पुरवतात आले नाही कारण त्यालासुद्धा सिंहासनासाठी लढावे लागले व आपला बराच काळ अज्ञातवासात व्यतीत करावा लागला.

उत्कृष्ट दर्जाची महसूल व्यवस्था सुरु करण्याचे श्रेय शेरशहा सुर याला जाते. शेरशहा हुमायून नंतर व अकबरापूर्वी दिल्लीच्या तख्तावर बसला होता. महसूल सुधारणा हे शेरशहाच्या प्रशासनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते असे म्हणावे लागेल. शेरशहाने अवलंबिलेल्या महसूल सुधारणा म्हणजे भविष्यातील प्रामुख्याने अकबरच्या काळातील महसूल सुधारणांचा पाया ठरला. सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांची जागीर (जहागिरी) व नंतरच्या काळात बिहारचे प्रशासन हाताळण्याचा शेरशहाला अनुभव होता व त्यामुळे त्याला सर्व पातळीवरील महसूल प्रशासनाचा अनुभव होता. कुशल प्रशासकांच्या मदतीने शेरशहाने संपूर्ण महसूल व्यवस्था कार्यक्षम बनविली. महसूल सुधारणांच्या मागे शेरशहाची खालील दोन उद्दीष्ट्ये होती:

१. शेतकऱ्यांची स्थिती सुधारणे

२. राज्याचा महसूल वाढवून महसूल व्यवस्था स्थिर करणे

शेरशहाने शेतसारा ठरविण्यासाठी संपूर्ण साम्राज्यभरातील शेतजमीनीचे मोजमाप करण्यावर भर दिला. येथून पुढे अंदाजावर वा शेतीतील उभ्या पिकांचे अंदाजे मोजमाप करून वा खळ्यावर पिकाचे (धान्याचे) अंदाजे मोजमाप करून शेतसारा गोळा करण्याची पद्धत बंद करण्यात आली. लागवडीखालील शेतजमीनीचे मोजमाप करून महसूलाचे मूल्यनिर्धारण वा प्रमाण ठरविण्यात येऊ लागले व कुठल्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय सरळ शेतकऱ्यांकडून महसूल गोळा केला जाऊ लागला. शेतजमीनेचे मोजमाप केल्यानंतर तिचे पुढील तीन प्रकारच्या प्रतींमध्ये विभाजन करण्यात आले-चांगली, मध्यम व निकृष्ट दर्जाची. शेततीचे उत्पादन ठरविण्यासाठी या तिन्ही प्रकारच्या शेतजमीनींचा मध्यमान धरला जाई. राज्याचा हिस्सा साधारणपणे एकूण उत्पादनाच्या एक चतुर्थांश वा एक तृतीयांश एवढा असे. शेतकऱ्यांस शेतसारा पिकांच्या तसेच चलनाच्या (पैशाच्या) स्वरूपात भरण्याची मुभा होती. शेतकऱ्यांचे अधिकार मान्य व मंजूर केलेले असत. तसेच त्यांच्या जबाबदाऱ्यांची नोंद 'काबुलियत' नामक दस्तावेजावर केली जात, हा एक प्रकारचा करारनामा असे जो शासक शेतकऱ्यांकडून लिहून घेत. शेतकऱ्यांना शासकांतर्फे 'पट्टा' नामक दस्तावेज दिला जाई ज्यावरून शेतकऱ्याची शेतजमीनीची मालकी प्रतित होत असे. प्रत्येक गावात पटवारी नामक (गावचा लेखापाल वा हिशेबनीस) अधिकारी असे जो कुळांच्या जमीनीबाबत इत्यंभूत माहिती ठेवत असे. सुलतानाच्या (सम्राट वा राजाच्या) मालकिच्या शेतजमीनीचे (खालसा) भाडे पटवारी व मुकादमाच्या सहाय्याने या कामासाठी पगारावर वा वेतन देऊन नियुक्त केलेले विशेष सरकारी अधिकारी वसूल करत असत.

पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला राज्याला शेतसारा म्हणून किती हिस्सा द्यावयाचा आहे हे ठाऊक असे. कुठल्याही अधिकाऱ्याला शेतकऱ्यांकडून राज्याने ठरवून दिलेल्या शेतसान्यापेक्षा जास्त शेतसारा गोळा करता येत नसे वा आकारता येत नसे. दुष्काळासारख्या आणिवणीच्या स्थितीला वा इतर नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी

प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येक बिघा जमीनीमागे अडिच शेर एवढे धान्य गोळा केले जात असे.

शेरशहाने आपल्या साम्राज्याच्या बहुतांश भागांत रयतवारी शेतसारा पद्धतीचा स्विकार केला होता. रयतवारी पद्धतीमध्ये राज्याचा शेतसारा मोजणीत व तो गोळा करण्याच्या कामात शेतकऱ्याशी थेट संबंध वा संपर्क येत असे. मात्र, मुलतान, माळवा व राजस्थान या भागांमध्ये रयतवारी पद्धतीचा अवलंब झाला नाही कारण तेथे जागिरदारी पद्धत अस्तित्वात होती. शेरशहाने केलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत झाली. राज्याच्या महसूलात वा उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ झाली. त्याने शेतकऱ्यांचे कल्याण होईल यासाठी विशेष काळजी घेतली. शेरशहा म्हणत असे, "शेतकरी हे निर्दोष असतात, ते ज्यांचे राज्य असते त्यांचे म्हणणे मुकाटपणे ऐकत असतात, मी त्यांच्यावर अत्याचार केले तर ते आपले गाव सोडून देतील व मुलूखाचे वाटोळे होईल व प्रदेश भकास होतील व पुन्हा एकदा सुबत्ता येण्यासाठी बराच कालावधी लागेल". शेरशहाने अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले होते व आपत्तीच्या काळात शेतसाऱ्याचे प्रमाण कमी केले जात असे वा शेतकऱ्यांना त्यातून सूट दिली जात असे. जरी अधिकाऱ्यांना कर वा शेतसारा ठरविताना शेतकऱ्याबाबत सौम्य भूमिका घेण्याच्या सूचना असल्या तरी तो गोळा करताना कठोरता दाखविली जाई.

त्यामुळे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये की, शेरशहा हा हिंदूस्थानातील पहिला राजा होय त्याने महसूल विषयक व शेतसाऱ्याबाबत दूरगामी सुधारणा घडवून आणल्या ज्याचा राज्याला तसेच रयतेला फायदा झाला. अकबराची महसूल व्यवस्था शेरशहाच्या तत्वांवर आधारित होती तसेच त्याने त्या व्यवस्थेत काही नाविन्यपूर्ण बदल घडवून तिच्यात सुधारणा केल्या होत्या. त्यामुळे आपल्या असे लक्षात येते की, आपले साम्राज्य सुरक्षित करून स्थान बळकट केल्यावर अकबराने (अकबर हुमायून नंतर मुघल सम्राट बनला) खऱ्या अर्थाने महसूल प्रशासनाकडे लक्ष दिले. अकबर शेरशहाच्या महसूल सुधारणांचा प्रशंसक होता व त्याने त्यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. अबूल फज्जलच्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात अकबराच्या महसूल प्रशासनाचे विस्तृत वर्णन आले आहे. राज्यारोहणानंतर म्हणजेच सम्राट बनल्यानंतर अकबराने शेरशहाची शेतसारा गोळा करण्याची पद्धत स्विकारली. या पद्धतीनुसार लागवडीखालील शेतजमीनीचे मोजमाप करून शेतसारा गोळा करण्याचे केंद्रीय वेळापत्रक बनविले जाई. शेतजमीनीच्या उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांची पिकनिहाय देणी ठरवली जात. या कार्यक्रमानुसार किंमतीचे केंद्रीय वेळापत्रक ठरविले जाई. अकबराच्या असे लक्षात आले की, केंद्रीय स्तरावर ठरविलेल्या या कार्यक्रमाच्या काही मर्यादा होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होत असे. सर्वसामान्यपणे या व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला जास्त भुर्दंड बसे कारण किंमती केंद्रीय दरबारात ठरत असत ज्या ग्रामीण भागापेक्षा जास्त असत.

अकबराने महसूल प्रशासनात अनेक प्रयोग केले. त्याला या कामात मुझफ्फर खान, इतिमाद खान आणि राजा तोडरमल यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याला शेतकऱ्यांशी थेट संबंध प्रस्थापित करण्यात रस होता. पिकांची विविधता व जमीनीच्या सुपीकतेत असलेला फरक या कारणांमुळे संपूर्ण देशात एकाच स्वरूपाची वा समान स्वरूपाची व्यवस्था आणणे कठीण होते. त्यामुळे अकबराने शेरशहाच्या पद्धतीमध्ये काही बदल केले. १५६० मध्ये ख्वाजा अब्दुल मजीद खान याला वजीर म्हणून नियुक्त करून अकबराने

महसूल प्रशासनात सुधारणा आणण्याच्या दृष्टीने पहिला महत्वाचा प्रयोग केला. त्याने शेतसारा पैशाच्या स्वरूपात गोळा करण्याचे ठरवून त्याचा दर व प्रमाण जास्त ठेवले, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतसारा देणे कठीण जाऊ लागले, व त्यामुळे शेतकरी नाराज होते. १५६३ मध्ये अकबराने इतिमाद खान याला खालिसा शेतजमीनीचा प्रमुख दिवान म्हणून नियुक्त केले. त्याने खालिसा शेतजमीनींना जहागिरीपासून वेगळे केले. त्याने खालिसा शेतजमीनींचे विभाजन प्रत्येकी वर्षाला एक कोटी दाम एवढा महसूल देणाऱ्या महसूल विभागांमध्ये केली. या प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला करोडी असे संबोधले गेले.

१५६४ साली राजा तोडरमल सोबत मुझफ्फर खान याला दिवान-ए-कूल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याने महसूल सुधारणा घडवून आणल्या. वेगवेगळ्या परिसरातील कानूंगांना त्यांच्या परिसरातील महसूलविषयक आकडेवारी विझारतेत पाठविण्यास सांगण्यात आले. विझारतेत या आकडेवारीवरून महसूल वा शेतसाऱ्याचे दर ठरवले जात. १५६९ मध्ये त्याने वार्षिक मूल्यनिर्धारणाची पद्धती सुरू केली. कानूंगो या अधिकाऱ्याला स्थानिक स्थितीचे आकलन असे त्यामुळे त्याला प्रत्यक्ष उत्पादन, स्थानिक पातळीवरील किंमती, विक्री व पिकांचे स्वरूप याविषयी अहवाल देण्यास सांगण्यात आले. वार्षिक मूल्यनिर्धारणाचे वा आकारणीचे काही दोष होते त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले व राज्याला देखील त्रास झाला.

१५७३ साली गुजरात जिंकल्यानंतर अकबराने त्या प्रांतात महसूल सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा तोडरमलला निवडले. तोडरमल शेतजमीनीचे नियमितपणे सर्वेक्षण घेत असे व शेतसाऱ्याची आकारणी शेतजमीनीचा वा गुणवत्ता तसेच ती ज्या परिसरात आहे हे पाहून ठरविण्यात येत असे. जहागिरीचे रूपांतर राजाच्या (सम्राटाच्या) शेतजमीनींमध्ये करण्यात आले. तत्कालीन साम्राज्याचे विभाजन १८२ परगण्यांमध्ये करण्यात आले. प्रत्येक परगण्याचे उत्पन्न एक कोटी दाम म्हणजेच वर्षाला अडिच लाख रुपये एवढे होते. महसूल सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी अकबराने तोडरमलला दिवान तर ख्वाजा शहा मन्सूर याला त्याचा सहायक वा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. तोडरमलने अकबराच्या साम्राज्याच्या शेतसाऱ्याच्या प्रशासनाचा पाया रचला. तोडरमलने टाकलेली तीन महत्वाची पावले खालीलप्रमाणे होतः

- शेतजमीनीचे पद्धतशीर सर्वेक्षण व मोजणी. पूर्वी शेतजमीनीची मोजणी अंबाडीच्या दोरीच्या सहाय्याने केली जात असे जी हवेतील बाष्पाच्या प्रमाणानुसार आंकूचन वा प्रसरण पावत असे. या अंबाडीच्या दोरी ऐवजी आता लोखंडी रिंगा लावलेले बांबू शेतजमीनीची मोजणी करण्याकरिता वापरले जाऊ लागले ज्यांच्यात कुठल्याही वातावरणात व तापमानात बदल होत नसे.
- शेतजमीनीची मोजणी झाल्यानंतर लागवडीच्या सलगतेच्या आधारे तिचे वर्गीकरण केले जात असे. राज्याचा शेतीच्या उत्पादनातील हिस्सा ठरविण्यासाठी शेतजमीनीचे पुढील चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाई: पोलज, परौती, चाचर व बंजर. पोलज या प्रकारातील शेतजमीन नेहमीच वा सातत्याने लागवडीखाली असे. परौती या प्रकारातील शेतजमीनीची सुपिकता टिकविण्यासाठी तिला एक किंवा दोन वर्षे पडित ठेवावे लागत असे. चाचर या प्रकारातील शेतजमीनीची सुपिकता टिकविण्यासाठी तिला तीन किंवा चार वर्षे पडित ठेवावे लागत असे. बंजर हा

शेतजमीनीचा चौथा प्रकार होता, हि जमीन वा शेती पडिक म्हणजेच नापिक असे. राज्याचा पिकातील हिस्सा जमीनीची सुपिकता तसेच मागच्या दहा वर्षांतील उत्पादन यावर ठरत असे. पोलाज व परौती या शेतजमीनींचे वर्गीकरण चांगली, मध्यम व खराब (कमी प्रतीची) अशा तीन प्रकारांमध्ये होत असे. या तिन्ही प्रकारांतील उत्पादनाची सरासरी काढून शेतसारा ठरवला जाई. बंजर जमीनीची लागवड करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाई.

- फक्त प्रत्यक्ष लागवडीखाली असलेली शेतजमीन मोजून शेतसारा ठरवला जाई. राज्याचा उत्पादनातील हिस्सा एक तृतीयांश एवढा असे, परंतु हे प्रमाण जमीनीची उत्पादकता व शेतसारा ठरविण्याची पद्धती यानुसार बदलत असे. वेगवेगळ्या पिकांसाठीचा शेतसाऱ्याचा दर वेगळा असे.

राजा तोडरमलच्या या शेतसारा गोळा करण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी व राज्य या दोहोंमध्ये शेतसाऱ्याबाबत नाहक रहस्य वा गूढता राहत नसे. शेतकऱ्याला त्याला किती शेतसारा द्यावा लागणार आहे ते ठाऊक असे. राज्याला शेतसारा दिल्यानंतर शेतकऱ्याला त्याची पोच (पोचपावती) दिली जात असे. गोळा करण्यात आलेला शेतसारा, जमीनीची धारणा तसेच, शेतकऱ्याचे देणे, इत्यादींची नोंद ठेवली जात असे. शेतकऱ्याला त्याच्या नावे 'पट्टा' दिला जात असे व 'काबुलियत' नामक करारनाम्यावर शेतकऱ्याला स्वाक्षरी करावी लागत असे. या दस्तावेजांमध्ये शेतकऱ्याच्या शेतजमीनीचा तपशील दिलेला असे, ज्यात शेतीचे क्षेत्रफळ व त्याने द्यावयाचा शेतसारा याबाबतचा समावेश असे. शेतसारा गोळा करणारा अधिकारी गोळा केलेल्या शेतसाऱ्याचा तपशील राज्याच्या खजिन्याकडे पाठवित असे. जमाखर्च (हिशोब) व तत्सम तपशील पर्शियन (फारसी) भाषेत ठेवला जाई.

दशला पद्धती, जब्ती पद्धती, गल्लाबक्ष पद्धती आणि नसक पद्धती अशा महसूल (शेतसारा) गोळा करण्याच्या विविध पद्धती होत्या. या पद्धतींचे वर्णन खालीलप्रमाणे दिले आहे:

- दशला पद्धती (दहा वर्षांची शेतसारा गोळा करण्याची पद्धती) बिहार, माळवा, अलाहाबाद, आग्रा, दिल्ली, लाहोर, अवध आणि मुलतानच्या काही भागांमध्ये हि पद्धती अवलंबण्यात आली होती. या पद्धतीनुसार विविध पिकांच्या उत्पादनाची सरासरी आणि शेवटच्या काही वर्षांतील किंमती यांचा हिशेब केला जाई व त्यानंतर राज्याचा हिस्सा उत्पादनाच्या सरासरीच्या एक तृतीयांश एवढा ठरवला जाई.
- जब्ती पद्धतीमध्ये बितिकची नामक महसूल अधिकारी प्रत्येक शेतजमीनीतील विविध पिकांचे क्षेत्रफळ मोजत असे व त्यानंतर त्यावेळी लागू असलेल्या दरानुसार महसूल वा शेतसाऱ्याचा हिशेब करून तो तत्सम शेतकऱ्यांकडून गोळा करत असे. या पद्धतीची अंमलबजावणी बिहार, मुलतान, अलाहाबाद अजमेर, आग्रा व दिल्लीमधील काही सुभे तसेच गुजरातच्या काही भागांमध्ये केली जात असे.
- गल्लाबक्ष ही सर्वात जुनी व सर्वत्र आढळणारी शेतसारा पद्धती होती. या पद्धतीमध्ये शेतीचे उत्पादन राज्य व शेतकऱ्यामध्ये एका निश्चित प्रमाणात विभागले जाई. हि

पद्धती काश्मीर, कंदाहार, आणि सिंध व मुलतानच्या काही भागांमध्ये हि पद्धती अस्तित्वात होती.

- नसक पद्धतीस कांकूत पद्धती देखील म्हटले जाई. या पद्धतीची अंमलबजावणी बंगाल, गुजरात व काठियावाड या भागांमध्ये केली जाई. या पद्धतीमध्ये शेतसाऱ्याचे मोजमाप करणारे अंदाजे शेतीच्या उत्पादनाचा अंदाज प्रत्यक्ष निरीक्षण करून प्रत्यक्ष ठिकाणी लावत असत व लावलेल्या अंदाजापैकी एक तृतीयांश एवढा हिस्सा राज्याला दिला जाई.

अकबराच्या शेतसारा पद्धतीला रयतवारी पद्धत म्हटले जाई. या पद्धतीत प्रत्यक्ष शेतकरी ठरलेला वार्षिक महसूल वा शेतसारा भरण्यास जबाबदार असे. पटवारी व मुकादम हे राज्याचे अधिकारी नसत परंतु राज्याने न व सम्राटानें त्यांच्या सेवा ग्राह्य धरून मान्य केल्या होत्या व त्यांच्या सहाय्याने शेतसाऱ्याचे मोजमाप करून तो गोळा केला जात असे तसेच त्याची नोंद ठेवली जात असे. याच्या मोबदल्यात त्यांना शेतसाऱ्याचा काही भाग दिला जात असे. अमिल हा शेतसारा (महसूल) गोळा करणारा अधिकारी असे व त्याला बितिकची, फोतेदार व कानूंगो हे अधिकारी मदत करत असत. आपल्या असे निदर्शनास येते की, अकबराच्या कारकीर्दीच्या नंतरच्या काळात कानूंगोंना राज्याचे अधिकारी म्हणून मान्यता मिळाली होती व त्यांना राज्याकडून वेतन दिले जाई. अमिलांच्या वर अमिल गुजर हे अधिकारी असत, जे प्रांतीय दिवानांच्या देखरेखीखाली कार्यरत असत व प्रांतीय दिवान केंद्रिय दिवानाच्या म्हणजेच वजीराच्या नियंत्रणाखाली काम करत असत. अकबराला लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यात आणि शेतीत सुधारणा घडवून आणण्यात खूपच रस होता. त्याने अमिलांना शेतकऱ्यांसोबत पित्याप्रमाणे वर्तन करण्याच्या सुचेना दिल्या होत्या. त्याला शेतकऱ्यांना बियाणं विकत घेण्यासाठी, पशूधन विकत घेण्यासाठी व शेतीच्या इतर कामासाठी कर्ज देण्याच्या व शेतकऱ्याला परवडेल अशा हप्त्यांमध्ये ते वसूल करण्याच्या सुचना होत्या.

अकबराच्या कारकीर्दीत शेतकऱ्यांवर करांचा अतिप्रमाणात बोजा नव्हता. तो पारंपारिकरित्या चालत आलेला उत्पादनाचा एक तृतीयांश एवढा हिस्सा शेतकऱ्यांकडून शेतसारा म्हणून गोळा करत असे. दशलक्ष पद्धतीमध्ये शेतकऱ्याला दहा वर्षे एका ठरलेल्या प्रमाणात शेतसारा द्यावा लागत असे. जर शेतकऱ्याने स्वबळावर उत्पादनात वाढ केली तर त्याचा फायदा त्याला मिळत असे. याव्यतिरिक्त जहागिरदारीची सर्व जमीन राज्याच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असे. अशाप्रकारे, अकबराच्या काळात जहागिरदार व जमीनदारांसारखे शेतकऱ्यांचे शोषण करणारे मध्यस्थ नव्हते. त्यामुळे अकबरकालिन महसूल व्यवस्था वा शेतसारा पद्धती राज्य तसेच शेतकरी या दोहोंना पुरक होती. या पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली व त्यामुळे व्यापार उदिमात देखील वाढ झाली. नेमक्या याच कारणामुळे जरी अकबर सातत्याने युद्ध करत असला तरी त्याचा खजिना नेहमीच द्रव्याने भरलेला असे. त्यामुळेच विहन्सेंट स्मिथ या इंग्रज इतिहासकाराने अकबराच्या महसूल प्रशासनाची प्रशंसा केली आहे.

मात्र, येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे व ती म्हणजे ही की, मुघल सम्राट जनतेकडून इतरही कर गोळा करत असत. अशातर्हेने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून शेतसाऱ्यासोबतच इतरही कर घेतले जात. या इतर करांना 'अवाब' असे

म्हटले जाई. या इतर करांमध्ये विक्री केलेल्या मालावरील कर, स्थावर मालमत्तेच्या विक्रीवरील कर, सरकारी अधिकाऱ्यांनी कामानिमित्त घेतलेली आगाऊ रक्कम तसेच राज्याच्या वतीने घेतलेले शुल्क व दलाली, काही विशिष्ट प्रकारचे व्यापार करण्यासाठीचा परवाना कर, जबरदस्तीने वसूल केलेली वर्गणी, हिंदूंकडून गोळा केली जाणारी पुढील प्रकारची जकात- गंगेत स्नान करण्यासाठी द्यावा लागणारा कर, हिंदूंच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी लागणारा कर, इत्यादींचा समावेश असे. औरंगजेबाने जरी काही 'अवाब' रद्द केलेले निदर्शनास येत असले तरी राज्याच्या महसूलात वृद्धी करण्यासाठी काही नवीन 'अवाब' सुरू केले. मुस्लिमेत्तर जनतेकडून घेतला जाणारा जिझिया हा कर अकबराने रद्द केला होता मात्र औरंगजेबाने तो पुन्हा सुरू केला.

मुघल काळात महसूल प्रशासनात जमीनदार महत्वाची भूमिका निभावत असत. त्यांच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे. परंतु ते अंमल गुजरांप्रमाणे राज्याचे अधिकारी नसत तर गावातील क्षुल्लक जमीन धारक वा जमीन मालक असत. यातील काहीजण पूर्वीच्या राजघराण्यांतील वंशज होते जे आपली वडिलोपार्जित शेतजमीन कसत होते. जमीनदार आपल्या मालकी हक्काच्या शेतजमीनीची लागवड करत असत. त्यांना अनेक गावांचा शेतसारा गोळा करण्याचा वंशपरंपरागत हक्क देखील प्राप्त होता. असे असले तरी, सर्वसामान्य मान्यता होती की, जमीनदार त्यांच्या जमीनदारीअंतर्गत येणाऱ्या सर्व शेतजमीनीचा मालक नसे. याचाच अर्थ असा होता की, जोपर्यंत कुळ रितसरपणे शेतसारा वा जमीनीचा महसूल रितसरपणे देत आहे तोपर्यंत जमीनदार कुळाला शेती करण्यापासून रोखू शकत नव्हता वा त्याला शेतजमीनीपासून बेदखल करू शकत नव्हता. बंगाल प्रांतामध्ये जमीनदार एक ठराविक रक्कम राज्याला महसूल म्हणून देत असे व उरलेले उत्पादन वा रक्कम स्वतःचे उत्पन्न म्हणून ठेवून घेत असे. जेथे शेतकऱ्याने राज्याला द्यावयाचा शेतसारा निश्चित झालेला असे अशा ठिकाणी जमीनदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर वेगळा उपकर लावून त्याची वसूली करत असे. जमीनदारांनी शेतकऱ्यांच्या अशाप्रकारे केलेल्या शोषणामुळे त्यांची ख्याती 'शोषणकर्ता वर्ग' अशी झाली.

जमीनदार त्यांचे खाजगी सैन्यदेखील बाळगत असत. ते किल्ले वा गढ्यांमध्ये निवास करत असत जे आपसूकच त्यांच्या प्रतिष्ठेचे लक्षण बनले. जोपर्यंत ते राज्याच्या खजिन्यात नित्यनेमाने महसूल जमा करत असत तोपर्यंत त्यांच्या बाबींमध्ये वा व्यवहारामध्ये राज्यातर्फे वा सुलतान वा सम्राटातर्फे हस्तक्षेप केला जात नसे. या जमीनदारांचा स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव तसेच सत्ता असे त्यामुळे साधारणपणे राज्याला वा सम्राटाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नसे.

अकबराच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांना प्रामुख्याने मनसबदारांना रोख रक्कमेच्या स्वरूपात वेतन दिले जात असे. मात्र, अकबरानंतर यात बदल करण्यात आला. अकबराच्या उत्तराधिकाऱ्यांनी या पद्धतीमध्ये बदल केले. आता मुघल अधिकाऱ्यांना रोख रक्कमेच्या स्वरूपात वेतन न देता त्यांना ज्या जमीनीतून महसूल मिळेल अशी जमीन दिली जात असे. अशा जमीनीला जहागिर (जहागिरी वा जागिर) म्हटले जाई व ती ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल त्याला जहागिरदार असे संबोधले जाई. मनसबदाराला त्याची प्रतिष्ठा व हुद्याप्रमाणे जहागिरी मिळत असे. त्याला त्याचे उत्पन्न या जहागिरीतून प्राप्त होत असे. विजारत (वजीराचे कार्यालय) अशा सर्व जहागिरींचे मुल्यमापन करत असे.

जहागिरदार हे एकप्रकारे राज्याचे अधिकारी असत व त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त्या व बदल्या केल्या जात. काही वर्षांनंतर जहागिरदाराची रवानगी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केली जात असे जेणेकरून त्याचे तत्सम परिसरात हितसंबंध निर्माण होऊ नयेत. परंतु जहागिरदार साधारणपणे आपल्या जहागिरितील जनतेच्या कल्याणासाठी काही विशेष प्रयत्न करताना निदर्शनास येत नसत. तसेच साम्राज्याच्या प्रशासनाचे अशा जहागिरींवर नियमितपणे नियंत्रण नसे. नंतरच्या काळातील मुघल सम्राटांच्या काळात अशा जहागिरी वंशपरंपरागतरीत्या त्याच कुटूंबांकडे आल्या त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट बनली.

मुघल सम्राट जहांगीर याच्या काळात शेती (कृषी क्षेत्रात) व महसूलात (शेतसारा) उत्तरोत्तर घट आल्याचे वा हास झाल्याचे जाणवते. जहागिरदारांना त्यांच्या जमीनींचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य होते. साधारणपणे हे जहागिरदार शेतकऱ्यांचा छळ करत असत. खालसा प्रकारच्या जमीनीतून मिळणाऱ्या महसूलात देखील उत्तरोत्तर घट होत गेल्याचे निदर्शनास येते. शहा जहाँन बादशहाने आपल्या शेतकऱ्यांची बिकट होत चाललेल्या या स्थितीत सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला. त्याने जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला. मनसबदारांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन देण्याऐवजी जहागिरी देण्याची पद्धत सुरूच ठेवण्यात आली. औरंगजेबाच्या कारकीर्दीत कृषीक्षेत्रातील समस्या खूपच शोचनीय बनली. राज्य शेतकऱ्यांना वा कुळांना शेतजमीनीपासून बेदखल करू शकत नव्हते म्हणून त्यांना शेतीच्या कामात व्यस्त ठेवावे लागत असे. अधिकारी वर्ग व जहागिरदार शेतकऱ्यांवर जुलूम करत असत व दहशत निर्माण करत असत. उत्तरकालीन मुघल शासकांच्या काळात महसूल प्रशासनाचा प्रचंड हास व अधोगती होण्यास सुरुवात झाली त्यामुळे एकूण गोळा होणाऱ्या महसूलात मोठ्या प्रमाणात घट झाली आणि साम्राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला येऊन बिकट झाली.

सुरुवातीलाच असे नमूद करणे संयुक्तिक ठरेल की, सम्राट अकबराने अंगिकारलेल्या जमीन महसूल वा शेतसारा पद्धतीची विद्वानांनी प्रशंसा केली आहे. अबूल फजलच्या प्रशस्तीपत्रानुसार अकबराची शेतसारा पद्धती अतिशय कार्यक्षम होती व या पद्धतीवर शेतकरी खूश होते. शेतसाऱ्याचे प्रमाण निश्चित केलेले असल्याने शेतकऱ्यांकडून जास्त प्रमाणात शेतसारा गोळा करणे वा उकळणे कठिण होते. तसेच दुष्काळात व अतिवृष्टीच्या काळात शेतसाऱ्यात सूट दिली जात असे. या प्रकारची महसूल व्यवस्था वा शेतसारा पद्धती कमी जास्त फरकाने वा कुठलाही बदल न करता संपूर्ण मुघल साम्राज्यात अस्तित्वात होती.

जरी शेतसारा हा प्रमुख कर असला तरी राज्याच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून या व्यतिरिक्त इतरही कर गोळा केले जात असत. हे कर पुढीलप्रमाणे होते- वेगवेगळ्या प्रकारच्या जकाती, सीमाशुल्क, टंटसाळीवरील कर, प्रांताधिकारी, मंत्री व जहागिरदारांकडून बादशहाला वा राजाला महत्वाच्या प्रसंगी मिळणाऱ्या भेटवस्तू, पराभूत राजांकडून मिळणारी नुकसानभरपाई, इत्यादी. अशाप्रकारे मध्ययुगीन काळातील महसूल प्रशासनात अनेक बदल झालेले निदर्शनास येतात. गोळा केलेल्या महसूलाचा बराचसा भाग वा मोठा हिस्सा युद्धांवर व राजाच्या वैयक्तिक सुखसविधांवर व चैनीवर खर्च केला जाई. येथे आपणास औरंगजेब बादशहाचे उदाहरण देता येईल. त्याने त्याला आपल्या पूर्वजांकडून द्रव्याने भरपूर भरलेल्या प्राप्त झालेल्या खजिन्याची नासाडी दख्खनमधील आवश्यक

नसलेली खर्चिक युद्धे लढण्यासाठी केली व आपल्या वंशजांना वा उत्तराधिकाऱ्यांना रिकामा खजिना वारसाहक्क म्हणून मागे ठेवला.

११.५ प्रश्न:

१. सुलतान कालखंडातील महसूल पद्धतीची माहिती सांगा.
२. सुलतान कालखंडातील महसूल पद्धतीवर भाष्य करा.
३. मोगल कालखंडातील महसूल पद्धतीचा आढावा घ्या.

११.६ संदर्भ:

१. चौबळे जे. असे होते मोगल, महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ.
२. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत : कल्पना प्रकाशन.
३. गाठाळ एस. एस. भारताचा इतिहास : कल्पना प्रकाशन.
४. विद्याधर महाजन, मध्यकालीन भारत : स. चंद. दिल्ली २००२.
५. गायकवाड आर. डी., भोसले आर. एच. प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास.

मध्ययुगीन कालखंडातील आर्थिक बदल उद्योग, हस्तकला व व्यापार

घटक रचना:

- १२.० उद्दीष्टे
- १२.१ प्रस्तावना
- १२.२ मध्ययुगीन कालखंडातील व्यापाराचे स्वरूप
- १२.३ मध्ययुगीन कालखंडातील उद्योग
- १२.४ मध्ययुगीन कालखंडातील समुद्र मार्गे चालणारा व्यापार
- १२.५ प्रश्न
- १२.६ संदर्भ

१२.० उद्दीष्टे

- मध्ययुगीन कालखंडातील व्यापाराचे स्वरूप जाणून घेणे.
- मध्ययुगीन कालखंडातील उद्योगाचे स्वरूप माहित करून घेणे.
- मध्ययुगीन सागरी व्यापाराची माहिती समजून घेणे.

१२.१ प्रस्तावना

चौदाव्या शतकात जेव्हा इब्रन बतूता दिल्लीत आला तेव्हा भारतीय उपखंड पूर्वकडे चीनपासून पश्चिमेकडे वायव्य आफ्रिका तसेच युरोपपर्यंत जागतिक संपर्काच्या वा दळणवळणाच्या जाळ्याचा भाग बनलेला होता. त्यांच्या असे लक्षात आले की, आवश्यक ती कौशल्ये, इच्छाशक्ती व संसाधने असणाऱ्या व्यक्तींसाठी भारतीय नगरांमध्ये वा शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील रोमांचक संधी उपलब्ध होत्या. तो आपणास कशाप्रकारे भारतीय नगरांमधील (शहरांमधील) लोकसंख्येची घनता जास्त होती म्हणजेच शहरांतील लोकसंख्येचे प्रमाण जास्त होते व सुबत्ता व समृद्धी होती याविषयी देखील माहिती देतो. यावरून तो आपणास हेदेखील सुचवतो की, भारतातील नागरिकरणाचे (शहरीकरणचे) प्रमाण जास्त होते तसेच व्यापार उदीमाच्या क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. आपल्या इतिवृत्तांतात इब्रन बतूता भारतीय शहरांचे व प्रामुख्याने दिल्ली व दौलताबादचे वर्णन देतो.

भारतातील बऱ्याचशा शहरांतील रस्त्यांवर तुडुंब गर्दी असे व त्यातील चमकदार (लख्ख) व आकर्षक बाजार विविध वस्तूंनी भरलेले असत. भारतीय उपखंडाचे आंतर-आशियाई व्यापार उदीमाच्या जाळ्याशी दृढ संबंध प्रस्थापित झाले होते व भारतीय उत्पादकांना आग्नेय व पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणात मागणी होती. याचा भारतीय कलावंत व व्यापाऱ्यांना खूप फायदा होत असे. ज्या भारतीय वस्तूंना मागणी होती त्यात प्रामुख्याने

कापडाचा व त्यातल्या त्यात सूती, मलमल, रेशमी, जरीच्या व मुलायम कापडाचा समावेश होता. आपणास बरेचसे भारतीय राजे वेगवेगळ्या प्रकारे व्यापार उदिमाला चालना देत असत असे आढळते. व्यापाऱ्यांना प्रतोत्साहित करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात. जवळजवळ सर्वच व्यापारी मार्गावर सुखसुविधांनी परिपूर्ण असलेल्या धर्मशाळा तसेच विश्रामगृहांची व्यवस्था केलेली असे. इबन बतूता आपणास माहिती देतो की, भारतातील तत्कालीन टपाल खाते फार सक्षम होते. याची प्रचिती आपणास याच्यावरून येते की, व्यापारी या विभागामुळे वा सेवेमुळे दूरच्या ठिकाणी फक्त माहितीच पुरवू शकत नव्हते तर त्यांना पैशांचे व्यवहार व अगदी कमी वेळात वस्तू देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या दुऱ्याच्या ठिकाणी पाठविणे शक्य होते.

१२.२ मध्ययुगीन कालखंडातील व्यापाराचे स्वरूप

सोळाव्या व सतराव्या शतकात ग्रामीण समाजाचे तेथे आढळणारा आर्थिक व सामाजिक भेद हे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. याचा अर्थ असा की, आपणास एका बाजूला सामाजिक प्रतिष्ठा व विविध अधिकार प्राप्त असलेले गर्भ श्रीमंत जमीनदार आढळत तर दुसरीकडे भूमीहिन अस्पृश्य शेतमजूर नजरेस पडत. या दोन टोकांच्यामध्ये शेतकऱ्यांचे स्थान असे जे भाडोत्री मजूरांच्या मदतीने अन्नधान्य व विविध वस्तूंचे उत्पादन करत असत. शेती कमी असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालवणे देखील कठिण जात असे. असे मानले जाते की, सतराव्या शतकात भारतातील साधारणपणे १५% टक्के एवढे लोक शहरांमध्ये राहत असत व ही संख्या वा प्रमाण सर्वसामान्यपणे त्याच काळात पश्चिम युरोपात जेवढे लोक शहरांमध्ये राहत असत त्यापेक्षा जास्त होती. आपणास बर्नियर कडून पुढीलप्रकारच्या नगराची माहिती मिळते- व्यापारी नगरे (शहरे), सागरी बंदरे असणारी शहरे, पवित्र शहरे, वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करणारी शहरे, यात्रेसाठी प्रसिद्ध असणारी शहरे, इत्यादी. अशी विविध प्रकारची शहरे अस्तित्वात होती याचा अर्थ व्यापारी वर्ग व विविध व्यवसाय करणारे लोक समृद्ध होते असा होतो. शहरांमध्ये राहणाऱ्या इतर लोकांमध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील पुढील लोकांचा समावेश होत असे- वैद्य (हकूम), शिक्षक, वकिल, चित्रकार, वास्तुविद्याविशारद, संगीतकार, सुलेखन करणारे, इत्यादी.

हिंदू व्यापारी देशांतर्गत तसेच देशाबाहेरील व्यापारात महत्वाची भूमिका बजावत असत. तरीसुद्धा आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे व ती म्हणजे खुरसानी (परकिय मुस्लिम व्यापारी) व्यापाऱ्यांचादेखील व्यापारात मोठा हिस्सा होता. दख्खनमधील काही किनारपट्टीवरील राज्य व त्यांचे शासक परकिय व्यापाऱ्यांकडून अतिरिक्त कर वसूल करून त्यांना प्रदेशबाह्य अधिकार व विशेष सवलती देत असत.

आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने उच्च वर्गासाठी लागणाऱ्या महागड्या विलासी वा चैनीच्या वस्तूंचा व घोड्यांचा तसेच खेचरांचा समावेश असे. निर्यातीमध्ये अन्नधान्य, औषधी वनस्पती, मसाले, साखर व कापडाचा अंतर्भाव होता. आग्नेय आशिया व पूर्व आफ्रिकेत निर्यात होणाऱ्या सूती व इतर प्रकारच्या कापडांचा प्रामुख्याने समावेश होता. असे म्हटले जाते की, या काळात पर्शियाच्या आखाताच्या आसपास वसलेले काही देश अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी पूर्णतः भारतीय उपखंडावर अवलंबून होते. जरी कापडाची निर्यात प्रामुख्याने आग्नेय आशिया व पूर्व आफ्रिकेत होत असली तरी भारतीय कापड युरोपमध्ये देखील पोहोचले होते असे निदर्शनास येते. अरब व्यापारी या भारतीय

वस्तू तांबड्या समुद्राच्या मार्गाने दमास्कस (सिरियाची राजधानी) व अलेक्झांड्रिया (इजिप्तमधील प्रांत) येथे घेऊन जात असत. तेथून पुढे या वस्तूंचे वितरण भूमध्य सागराच्या परिसरातील व त्यापलीकडील देशांमध्ये होत असे.

१२.३ मध्ययुगीन कालखंडातील उद्योग:

जरी भारतीय कापड उद्योग फार जूना असला तरी कापडाची विविधता मर्यादित होती. मुस्लिमांनी भारतात आकर्षक प्रकारचे वेगवेगळे कापड आणले. बंगाल हे भारतीय कापड उद्योगाचे मुख्य केंद्र होते व कालांतराने याबाबतीत गुजरात बंगालचा स्पर्धक म्हणून पुढे आलेले आपल्या लक्षात येते. कापड उद्योगानंतर महत्वाचे असलेले उद्योग म्हणजे धातुकाम, साखर बनविणे व कागद बनविणे हे होते. यातील कागद बनविणे हा किरकोळ उद्योग होता. हे उद्योग बहुदा खाजगी मालकीचे असत. मात्र, राज्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यातील अवजारे शासकीय मालकीची असत व त्यांचे व्यवस्थापन देखील राज्याच्या यंत्रणेकडून केले जाई. दिल्लीतील शाही कारखान्यांमध्ये फक्त रेशमाचे कापड बनविण्यासाठी चार हजारांच्या आसपास विनकरांना कामाला लावले जाई.

भारत युरोप, चीन व प्रशांत महासागरातील व आसपासच्या देशांसोबत सागरी मार्गाने जोडलेला होता. तसेच जमीनीच्या वा भूमार्गाने वा खुष्कीच्या मार्गाने भारत मध्य आशिया, अफगाणिस्तान, पर्शिया, तिबेट व भुतान सोबत जोडलेला होता. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात व्यापार भरभराटिस होता व परकिय व्यापारी मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले होते त्यामुळे सुलतानशाहीतील शहरांना वैश्विक रूप प्राप्त झाले होते.

पैसे व्याजाने दिले जात आणि श्रीमंत सावकार या व्यवसायात वा क्षेत्रात सक्रिय असत. आश्चर्यकारक बाब म्हणजे जरी बऱ्याचदा राजकिय स्थिती अस्थिरतेची असली तरी भारतीयांच्या ठायी असलेल्या प्रामाणिकता या गुणांमुळे भारतासोबत व्यापार करणे सुरक्षित समजले जाई अशी माहिती आपणास त्याकाळात भारतात येणारे व्यापारी आणि परकिय प्रवासी यांच्याकडून मिळते. भारत हा महत्वाचा निर्यातदार होता व व जगभरातले व्यापारी विविध वस्तूंची व मालाची खरेदी करण्यासाठी सोनं देखील देत असत आणि या मालमध्ये शेतीमाल, कापड, औषधी वनस्पती व इतर अनेक वस्तूंचा समावेश होता. तसेच भारत हा पर्शिया घ्या आखातातील देशांसाठी अन्नधान्याचा महत्वाचा स्रोत होता. सुलतानशाहीत चलनाचा (चलनी नाणे) वापर व महत्व वाढत चालले होते व नाणी टंकसाळीत पाडून व्यवहारासाठी वापरली जात. हि नाणी संपूर्ण उत्तर भारतातील शहरांमध्ये (नगरांमध्ये) प्रसारित करून वापरात आणली जात. खाण्याचे पदार्थ (अन्न) विविध वस्तू गंगेच्या त्रिभुज प्रदेशात स्वस्त दरात मिळत, जरी या काळात वस्तूंचा तुटवडा व अस्थिरता अशा अनेक बाबींवर किंमती अवलंबून असत. परकिय प्रवाशांच्या वृत्तांनुसार वस्तूंच्या किंमती साधारणपणे कमी असत.

परकिय प्रवाशांच्या साक्षीनुसार एक बाब अधोरेखित होते की, विजयनगरचे साम्राज्य देखील श्रीमंत होते व सर्वत्र सुबत्ता होती. तेथील शेती चांगल्या प्रतीची होती व कृषी क्षेत्रात भरभराट होती. विजयनगरचे शासक विविध प्रकारच्या जलसिंचन सुविधा व प्रकल्प विकसित करून कृषी क्षेत्राला बढावा देण्यात रस घेत असत. कृषी क्षेत्रासोबतच विविध

उद्योगातून राज्याला अतिरिक्त उत्पन्न मिळत असे किंबहुना हे उद्योग म्हणजे राज्याला अतिरिक्त संपत्ती मिळवून देण्याचे स्रोत होते. कापड उद्योग, खाण उद्योग, सुगंधी द्रव्यांचा उद्योग आणि धातूशुद्धीकरण उद्योग हे त्याकाळातील काही महत्वाचे उद्योग होत. व्यापार व उद्योग हे चांगल्या व्यापारी संघामध्ये संघटित झाल्याचे निदर्शनास येते.

अब्दुल रझाक या विजयनगरातील पर्शियन राजदूतानुसार विजयनगरच्या साम्राज्याच्या ताब्यात तीनशेच्या आसपास सागरी बंदर होते. होन्नावर, भटकळ, मंगरूळ, कालिका, कोचिन, क्विलॉन, कावळा, नेगापटनम्, सेंट थॉम आणि पुलिकत ही काही विजयनगरमधील महत्वाची बंदरे होती. येथील परकिय व्यापार प्रामुख्याने पोर्तुगीज, भारतीय व अरबी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून चालत असे. महत्वाचे म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याचे मलाया द्वीपसमूह, हिंद महासारातील बेटे, ब्रह्मदेश, पर्शिया, चीन, अँबिसिनिया, दक्षिण आफ्रिका व पोर्तुगाल या देशांसोबत चांगले व्यापारी संबंध होते. विजयनगरच्या साम्राज्यातून प्रामुख्याने कापड, तांदूळ, लोखंड, साखर, सोरामीठ आणि मसाले या वस्तूंची व जिन्नसांची निर्यात होत असे. विजयनगरच्या साम्राज्यात आयात केल्या जाणाऱ्या महत्वाच्या वस्तू व प्राणी पुढीलप्रमाणे होत्या- तांबे, पारा, चीनी रेशमी कापड, मखमल, घोडे व हत्ती. १५१६ साली विजयनगरच्या साम्राज्याला भेट देणारा एदुआर्दो बारबोझा हा पोर्तुगीज प्रवाशी अगोदरच्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीला दुजोरा देतो. त्याने विजयनगर शहराची पुढील शब्दांमध्ये प्रशंसा केली आहे- " शहराची व्याप्ती मोठी होती, लोकसंख्येचे प्रमाण जास्त होते व हे शहर देशातील एक सक्रिय व्यापारी केंद्र होते- येथे हिरे व रूबीसारखे खडे पेटूमधून येत असत, रेशीम कापड चीन व अलेक्झांड्रिया मधून येत असे, शेंदूर, कापूर, कस्तुरी, काळी मिरी आणि चंदन मलबार मधून येत असत."

विजयनगरचे साम्राज्य व शेजारच्या राज्यांमधील राजकीय तणावाचा परिणाम व्यापारावर पडत असे. युद्धाचा निर्णय अनेकदा परिणामकारक घडवळावर अवलंबून असल्यामुळे अरेबिया (अरबस्तान) आणि मध्य आशियातून उत्तम प्रतीच्या घोड्यांची आयात करणे दक्षिणेतील मध्ययुगीन स्पर्धक राज्यांना महत्वाचे होते. तसेच विजयनगरचे साम्राज्य तेथील मसाल्यांच्या, कपड्यांच्या आणि मौल्यवान खड्यांच्या बाजारपेठांसाठी प्रसिद्ध होते. असे लक्षात येते की, अशा गर्भ श्रीमंतांच्या शहरांमध्ये व्यापार प्रतिष्ठेचे प्रतिक मानला जात असे जेथे श्रीमंत नागरिकांना विदेशी वस्तू, प्रामुख्याने दागिने आणि मौल्यवान खडे लागत असत. राज्याने प्राप्त केलेल्या महसूलाचे विजयनगरच्या साम्राज्यातील सुबत्ता व समृद्धीत महत्वाचे योगदान होते.

जेव्हा हुमायून नंतर व अकबरापूर्वी शेरशहा दिल्लीच्या तख्तावर आला तेव्हा त्याने मोठ्या प्रमाणात व्यापार उदीमाला प्रोत्साहन दिले. त्याने आपल्या साम्राज्यात वस्तूवर विविध ठिकाणी कर गोळा करण्याची पद्धती बंद करून टाकली व फक्त सीमेवर जेव्हा वस्तू देशात आयात केली जाईल तेथे व जेथे वस्तूची विक्री केली जाईल तेथे अशा दोनच ठिकाणी वस्तूवर कर आकारण्याचे निर्देश आपल्या अधिकाऱ्यांना दिले. पश्चिमेकडून व मध्य आशियातून आयात होणाऱ्या वस्तूंचे सीमाशुल्क सिंधू नदीच्या तीरावर गोळा केले जाई. फक्त व्यापार उदीमाला प्रोत्साहन देणेच पुरेसे नसते तर व्यापार उदिमाचा उत्कर्ष करण्यासाठी त्यात सुधारणा करणे व तो सुस्थितीत ठेवणे आवश्यक असते ज्यामुळे राज्यामध्ये सुबत्ता व समृद्धी येते. शेरशहाने व्यापार उदीमाची उन्नती करण्यासाठी वाढवा देण्यासाठी व्यापाऱ्यांना व्यापारी मार्गावर संरक्षण देणे, कार्यक्षम पोलिस व्यवस्था,

चांगल्या प्रतीची नाणीं पाडणे, रस्ते व सराईंचे निर्माण, व्यापाऱ्यांच्या मालमत्तेला संरक्षण पुरविणे, अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्याच्या सुचना देणे आदि उपाययोजना केल्या.

मध्ययुगीन भारतातील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात आत्मनिर्भर होती. मुस्लिम आक्रमणे व त्यांना प्राप्त झालेले विजय याचा परिणाम देशाच्या व्यापार उदीमावर झाला नाही. या काळात मोठे उद्योग विकसित झाले नाहीत असे आपल्या लक्षात येते. आपण असे पाहतो की, या काळात बरेच उद्योग स्थानिक स्वरूपाचे होते. मध्ययुगीन काळात काही गावपातळीवर भरभराटिस आलेले उद्योग पुढीलप्रमाणे होत- कापसावर प्रक्रिया करणे, कताई वा हातमाग आणि वीणकाम, साखर व गुळ बनविणे, तेलबियांपासून तेल काढणे, नीळ बनविणे, मातीची भांडी बनविणे (कुंभारकाम), चामड्याच्या वस्तू बनविणे, शेतीसाठी लागणारी विविध अवजारे, युद्ध सामुग्री (शस्त्रे), भांडी बनविणे, कांस्य, चांदी व तांबे आदि धातूंपासून विविध देवदेवतांच्या मूर्ती बनविणे तसेच सोनं, चांदी, कांस्य, तांबे तसेच इतर वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणापासून बनविलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू, आणि इतर अनेक तत्सम वस्तू.

कापड उद्योग हा मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठा व लोकप्रिय उद्योग होता. तसेच हा उद्योग संपूर्ण देशभर पसरलेला होता. सूती कापड उद्योग हा कुटिरोद्योग व मोठा उद्योग म्हणून देखील प्रसिद्ध होता. बंगाल, गुजरात, ओरिसा आणि माळवा ही सूती कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे होती. सुरत, कॅम्बे, पाटना, बुर्हानपूर, दिल्ली, आग्रा, सोनारगांव, बनारस, देवगिरी, लाहोर, थड्या आणि मुलतान ही काही शहरे व नगरे वेगवेगळ्या प्रकारच्या कापडासाठी प्रसिद्ध होती. सूती कापड एवढ्या अप्रतिम प्रतीचे असे की त्याला प्रदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असे. याव्यतिरिक्त इतरही उत्तम प्रतीचे कापड विणले जाई मात्र ते कापड प्रामुख्याने राजघराण्यातील व कुलीन अमीर-उमराव घराण्यातील लोक वापरत असत. कपड्याचे उत्पादन व त्याची निर्यात याचा विचार केला असता बंगाल आणि गुजरातचे मुख्य स्थान होते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या प्रदेशांमध्ये व आसपास मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला कापूस, बंदरे असलेला समुद्र किनारा आणि पारंपारिकरित्या इतर देशांशी असलेले व्यापारी संबंध हे होय. गुजरातचे याबाबतील योगदान आपणास कॅम्बे बाबतची विधाने वाचून लक्षात येते. भारताच्या कपड्याच्या एकूण निर्यातीत कॅम्बेचा जवळपास पन्नास टक्के एवढे योगदान होते. येथे मोठ्या प्रमाणात कौशल्यपूर्ण कारागीर होते. त्याचप्रमाणे कॅम्बे येथील कपड्याला पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आशियात फार मोठी बाजारपेठ होती.

याकाळातील प्रवासी भारतात विणल्या जाणाऱ्या कपड्यांच्या प्रकारांचे रसभरित वर्णन करत. अमिर खुसरो मलमलीच्या कपड्याला अप्रतिम पोत असलेले 'बंगालचे कापड' असे संबोधतो. चीनी प्रवासी मा हुआन बंगालमधील विविध प्रकारच्या कपड्यांची माहिती देतो तसेच बंगालमध्ये तुतीची झाडे व रेशमाचे किडे होते अशीदेखील माहिती देतो. सूती कापड विणण्याच्या उद्योगावर, कपडा रंगविणे, कापसाच्या वा सूती कपड्यावर खळी किंवा नक्षीकाम करणे तसेच राजस्थानची विशेषता असलेले कड्यावरील बंधनी नामक नक्षीकाम इत्यादी उद्योग विसंबून होते.

अबूल फजल त्यांच्या ऐन-ए-अकबरी या ग्रंथात खानदेशातील सूती धाग्याविषयी माहिती देतो. अकबराच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक कापडाचे उत्पादन वाराणसी, आग्रा, मालवा आणि गुजरातसारख्या ठिकाणी होत असे. सूती कपड उद्योगाचे चार महत्त्वाचे पट्टे होते, हे पट्टे समुद्र किनाऱ्याजवळ होते व त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत- सिंधु नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश, कॅम्बेचे आखात (खंबाटकचे आखात) ते दक्षिणेत दाभोळपर्यंतचा सागरी किनारा, कोरोमंडल समुद्र किनारा (भारताचा पूर्वेकडील समुद्र किनारा) आणि बंगाल.

कासिम बाजार, माल्डा, मुर्शिदाबाद, पाटना आणि बनारस ही रेशमाच्या उत्पादनाची प्रमुख केंद्रे होती. आश्चर्य म्हणजे गुजरातमध्ये रेशमाचे उत्पादन होत नसले तरी तेथे रेशीम विणण्याच्या (रेशमाचे कापड विणण्याच्या) उद्योगाचा उत्कर्ष झाला होता. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळापासूनच कॅम्बेच्या रेशमी कापडाला मोठ्या प्रमाणात मागणी होती. मुघलांच्या राजवटीत अहमदाबादच्या रेशमी कापडाचा नावलौकिक होता. रेशमी सूत (धागा) विणून त्यापासून कपडे बनविण्याचा उद्योग लाहोर, आग्रा आणि फतेहपूर सिक्री आदि ठिकाणी नावारूपास आला होता. रेशमी कापड प्रामुख्याने प्रसिद्ध अमिर-उमराव घराण्यातील सदस्य वापरत असत.

लोकरी कापडाचा उद्योग राजस्थान, लाहोर, काबूल, काश्मिर, आग्रा, फतेहपूर सिक्री, अमृतसर, पाटना, जौनपुर आणि बुरहानपूर अशा लहानशा भौगोलिक पट्ट्यापूरता मर्यादित होता. काश्मिरमध्ये विविध प्रकारची कांबळी (घोंगडी), शाली आणि लोकरीचे इतर कपडे काश्मिरमध्ये बनवले जात. काश्मिरी शाली त्यांचा नरमपणा (मुलायमपणा) व उबेसाठी प्रसिद्ध होती. या शाली लडाख व तिबेटमधून आणलेल्या लोकरीपासून बनवल्या जात. फतेहपूर सिक्री तेथील गालिच्यांसाठी (सतरंजी) प्रसिद्ध होते. गालिचा विणण्याचा उद्योग आग्रा व लाहोर येथे उत्कर्षाला आला होता.

भारतात वेगवेगळ्या धातूपासून विविध वस्तू बनविण्याचा उद्योग प्राचिन काळापासूनच विकसित झाला होता. दिल्लीजवळील मेहरोलीचा स्तंभ, देशाच्या विविध भागांतील मंदीरांमध्ये आढळणारे लोखंडी स्तंभ आणि लोखंडी मूर्त्या प्रचिती देतात की, प्राचिन भारतात लोखंडी वस्तू बनविण्याचा उद्योग भरभराटीस आला होता. दिल्लीच्या सुलतानांच्या काळातदेखील पूर्वीप्रमाणेच हा उद्योग जोमाने सुरू होता. लोखंडाचा उपयोग बचावासाठी तसेच चढाई करण्यासाठी लागणारी तलवार, बंदुका, तोफा, ढाल आणि चिलखत अशी शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी केला जाई. लोखंडाचा वापर घरे, राजवाडे आणि किल्ले बांधण्यासाठी, भांडी बनविण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारची शेतीची व घरगुती वापराची अवजारे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असे. मूस (रसपात्र) व जहाज आणि बोटी बांधण्यासाठी वापरला जाणारा लोखंड हा प्रमुख धातू होता. लाहोर, मुलतान, मेवाड, गुजरात आणि गोलकोंडा हि लोखंडी व पोलादी वस्तू बनविण्याची मुख्य केंद्रे होती. पितळ व तांब्यापासून वस्तू बनविण्याचादेखील मोठा उद्योग होता. या दोन धातूंचा वापर भांडी, निम्न वर्गातील लोकांचे दागिने, बंदुका आणि तोफा तसेच नाणी पाडण्यासाठी होत असे. बनारस पितळ व तांब्याच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध होते. तसेच दिल्ली व लखनौ देऊ पितळ व तांब्याच्या वस्तूसाठी सर्वज्ञात होते. श्रीमंत लोक प्रामुख्याने सोनं व चांदीपासून बनविलेले दागिने वापरत असत. कांस्य धातूपासून बनविलेले दागिनेदेखील वापरले जात. दागिन्यांना जडावाच्या कामाने सुद्धा सजवले जाई. बनारस, दिल्ली, गुजरात

आणि आग्रा हि ठिकाणे तेथे बनणाऱ्या सुंदर जडावाच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध होती. हा उद्योग अकबर व शहा जहाँन यांच्या काळात मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचला होता.

अमिर खुसरो शमी वा सिरियन कागद बनविला जात असल्याचा संदर्भ देतो. हा कागद साधा व रेशमी या दोन प्रकारांमध्ये बनविला जात असे. बंगालला भेट देणारा मुहुआन हा चिनी प्रवासी झाडाच्या सालीपासून बनविल्या जाणाऱ्या तकतकीत कागदाचा उल्लेख करतो. निकोलो कोन्ती गुजरातमध्ये कागद वापरला जात असल्याचा उल्लेख करतो. मध्ययुगीन काळातील जी वेगवेगळी हस्तलिखितं आपणास सापडली आहेत त्यावरून असे सिद्ध होते की, त्याकाळात कागद उद्योग अस्तित्वात होता. मुघलांच्या काळात कागद उद्योगात अजून जास्त प्रमाणात विकसित झाला. हा उद्योग सियालकोट, काश्मिर, दिल्ली, गया, अहमदाबाद, राजगिर, पाटना आणि इतर काही ठिकाणी हा उद्योग एकवटलेला होता. विशेष प्रतिचा कागद अलाहाबादजवळ शहजादपूर येथे बनविला जाई.

मुघल काळात जहाजबांधणी उद्योग चांगल्या प्रकारे विकसित झाला होता. मोठ्या सागरी जहाजा पश्चिम तसेच पूर्व किनाऱ्यावर बांधल्या जात. सुरत हे जहाजबांधणी उद्योगाचे एक प्रमुख केंद्र होते कारण येथील आसपासच्या परिसरात उत्तम प्रतिचे लाकूड उपलब्ध होते. मल्ला समाजाचे लोक ज्या बोटी वा होड्या चालवित त्या संपूर्ण देशभर बनविल्या जात. भारतीय जहाजबांधणी उद्योग एवढा विकसित झाला होता की, पोर्तुगीजांनी त्यांची काही उत्तम जहाजे भारतात बांधली होती. त्याकाळातील सर्वात वजनदार प्रवासी जहाजा या १००० ते १५०० एवढ्या टन वजनाच्या असत ज्यांचा वापर सोळाव्या आणि सतराव्या शतकात हजच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहतूकिसाठी वाढ रहदारीसाठी होत असे.

याकाळात चामडीच्या वस्तू बनविण्याचा उद्योगदेखील बऱ्याच प्रमाणात विकसित झाला होता. चामडीपासून बनणाऱ्या पुढील वस्तूंना मागणी असे- खोगिर, तलवारीची म्यान, पुस्तकाचे आवरण, बुट व पाणी नेण्याची पखाल किंवा चामडी पिशवी. बंगालमध्ये साखर निर्यातीसाठी चामड्याचे गड्डे वापरले जात. गुजरातमध्ये सोनं व चांदीचे नक्षीकाम केलेल्या सुंदर चट्या बनविल्या जात ज्यांची प्रशंसा प्रसिद्ध इटालियन प्रवासी मार्को पोलो यानेदेखील केली होती.

मध्ययुगीन काळात इतरही अनेक किरकोळ उद्योग अस्तित्वात होते. सुतारकाम व मातीची भांडी बनविण्याव्यतिरिक्त शोभेच्या वस्तू बनविण्याचे अनेक उद्योग होते. मंगळाच्या आंब्याचे दागिने गुजरात आणि बंगालमध्ये बनविले जात, हस्तीदंताचे कोरिव काम, सोन्याचे नक्षीकाम आणि शोभेचे (नकली) दागिने हे उद्योग भारताच्या विविध भागांमध्ये चालत असत. सुगंधी द्रव्ये (अत्तर) व सुगंधी तेल, दगडी व लाकडी काम, चट्या आणि टोपली (परडी) या वस्तू बनविणारे किरकोळ उद्योग मध्ययुगीन भारतात अनेक ठिकाणी विकसित झाले होते.

येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे व तो हा की मध्ययुगीन काळात विविध प्रकारच्या वस्तू हस्तकलेचा उपयोग करून बनविल्या जात. वेगवेगळ्या वस्तू बनविण्यासाठी साध्यासुध्या अवजारांचा वापर केला जात असे. पशुधनाला बळाचे (शक्तीचे/उर्जेचे) प्रमुख साधन म्हणून वापरले जात असे. मात्र, वाऱ्याचा व पाण्याचा वापर उर्जेची साधने म्हणून वापरात होती असा पुरावा सापडत नाही. जलशक्तीवर चालणाऱ्या जनित्रांचा/झोतयंत्रांचा वापर दळण गिरण्या चालविण्यासाठी केला जात असे. ग्रामीण

भागातील विणकर, तेली, लोहार, सुतार आणि कुंभार हे कारागीर वस्तूविनिमयाच्या मोबदल्यात आपल्या सेवा इतर गावकऱ्यांना देत असत. शहर वा नगरातील कारागीर त्यांनी बनविलेल्या सहसा वस्तू पैशाच्या मोबदल्यात खुल्या बाजारात विकून टाकत असत. जहाजबांधणी, खाणकाम आणि किल्ल्यांची, राजवाड्याची व पुलांचे निर्माण करताना मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल मजुरांचा वापर केला जात असे.

मुघलांच्या काळात व्यापार-उदीम चांगल्या प्रकारे विकसित झाला होता. जरी बाजारात विकल्या जाणाऱ्या अधिकांश शेती पेरलेल्या (कृषी) व शेतीत न पेरलेल्या (अकृषी) वस्तू अनेकदा स्थानिक पातळीवर खपल्या जात तरी शहरातील लोकांच्या गरजा प्रामुख्याने त्यांच्या आसपासच्या परिसरातील प्रदेशांतून भागवाव्या लागत. वस्तू सुसंघटित पद्धतीने विकल्या जात. विशिष्ट कालावधीने वा वारी भरणारे बाजारदेखील असत त्यांना 'पेठ' वा 'हाट' असे म्हणत. मोठ्या नगरांमध्ये व शहरांमध्ये महत्वाचा व्यापार बाजार वा मंडीतील नियमित दुकानांतून चालत असे. सर्व प्रकारच्या पशुधनाची खरेदी व विक्री साधारणतः पशु वा गुरांच्या बाजारात होत असे जो कधीकधी भरवला जात असे.

या काळात मोठ्या प्रमाणात देशांतर्गत व्यापार होत असे. बारबोझा, पेस, निकोलो कोन्ती आणि इतर अनेक परकिय व्यापारी भारताच्या अंतर्गत व्यापाराविषयी भरपूर माहिती देतात. त्यांच्या भारतातील प्रवासादरम्यान इबन बतूताने चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठे बाजार व बाजारपेठा असलेले अनेक शहरे पाहिली होती. उत्कृष्ट रस्त्यांमुळे त्या काळात देशांतर्गत व्यापार भरभराटिस आला होता. मात्र मध्ययुगीन काळात रस्त्यांची कल्पना आजच्यापेक्षा वेगळी होती. अनेकदा रस्ते म्हणजे मळलेल्या वाटा (मातीच्या वाटा) असत व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वा कडेला झाडे असत. या रस्त्यांचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर असलेल्या विहिरी व पाण्याचे हौद असलेल्या सराई हे होते. या सराई प्रवाशांना व प्राण्यांना प्रवासादरम्यान निवारा व पाणी पुरविण्याचे काम करत असत. दिल्ली ते दौलताबाद अशा चाळीस दिवसांच्या प्रवासासाठी एक रस्ता असल्याचे आपल्या निदर्शनास येते. हाच रस्ता पुढे तेलंगणा व मदुरा पर्यंत जात असे व पायाने चालत हे अंतर कापण्यासाठी जवळजवळ सहा महिने लागत असत.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातच्या अंतर्गत भागात असलेल्या लिम्बोदरा या ठिकाणाहून सार्दीच्या खड्याचे (लाल रंगाचे खडे जे दागिने घडविण्यासाठी वापरले जातात) खड्याचे मणी युरोप व पूर्व आफ्रिकेला निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॅम्बेच्या बंदरावर नेले जात. दाभोळ बंदरात आयात करून आणलेले तांबे देशाच्या अंतर्गत भागात नेले जात असे. गुजरातमधील रांडेर हे बंदर मलाक्का व चीनमधील वस्तूंच्या व्यापारासाठीचे सर्वात मोठे केंद्र होते.

अनेक नगरांमध्ये व शहरांमध्ये असलेल्या मोठमोठ्या व्यापारीपेठा या व्यावसायिक तत्वावर चालणाऱ्या व्यापारासाठी व अंतर्गत व्यापारासाठी महत्वाच्या पूरक घटक होत्या. राजधानी दिल्ली आणि मुलतान, लाहोर, जौनपुर, अजमेर, अलाहाबाद, बनारस पुरीसारखी तीर्थक्षेत्रे त्याचप्रमाणे महामार्गावरील आग्रा, पाटना, अहमदाबाद बुरहानपूर आणि थट्टा ही शहरे तसेच भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे व्यापार-उदिमाची महत्वाची केंद्रे म्हणून भूमिका बजावत असत.

१२.४ मध्ययुगीन कालखंडातील समुद्र मार्गे चालणारा व्यापार

निसर्गाच्या कृपेने प्रदीर्घ समुद्रकिनारा लाभलेला असल्याने भारताचा किनारी क्षेत्रातील व्यापार विकसित झाल्याचे निदर्शनास येते. कॅम्बे, दिव, सुरत, गोवा, कालिकत, कोचिन आणि क्विलॉन ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाची बंदरे होती. इबन बतूता आणि बार्बोसा यांनी दिलेल्या विस्तृत माहितीनुसार आपणास असे कळते की, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जहाजांना नांगर टाकण्यासाठी उत्तम सोय व समुद्राची पूरक खोली असणारे अनेक सागरी बंदरे होती. मलबारी व्यापाऱ्यांची गुजरात व मलबारच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापारावर एकाधिकारशाही होती. दख्खनमधील बंदरांमधून चालणाऱ्या व्यापारात गुजराती तसेच मलबारी व्यापाऱ्यांचा सहभाग असे. कोरोमंडल म्हणजेच भारताच्या पूर्व सागरी किनाऱ्याचा विचार करता असे लक्षात येते की, भारताचा आग्नेय समुद्री किनारा व विजयनगरच्या साम्राज्याच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात मलबारमधील शहरांतील हिंदू आणि मुस्लिम व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. मुस्लिम व्यापाऱ्यांच्या जहाजा पुलिकत बंदरात मोठ्या संख्येने येत ती बर्मातील माणिक (दागिने बनविण्यासाठी वापरले जाणारे मौल्यवान लाल खडे) आणि कस्तुरीची मोठी बाजारपेठ होती.

मुघलांच्या काळात पुढील तीन प्रकारचा देशांतर्गत व्यापार चालत असे: देशांतर्गत जमीनीवरील व्यापार, समुद्र किनारपट्टीलगतचा व्यापार आणि नदीच्या सहाय्याने चालणारा व्यापार. मात्र, व्यापारी अंतर्गत जमीनीवरील व्यापारापेक्षा किनारपट्टीवरील व्यापारास जास्त पसंती देत कारण हा व्यापार करण्यास फार सोपा, सुरक्षित तसेच सागरी व्यापार जमीनीवरील व्यापारापेक्षा जास्त नफा देणारा समजला जाई. समुद्र किनाऱ्यावरील व्यापारात समुद्री चाचांची भीती व त्यांच्याकडून लूट होण्याचा धोका असे. परंतु ही समस्या काही विशिष्ट क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. मुघलांच्या काळात नदीच्या सहाय्याने चालणारा व्यापार प्रामुख्याने पुढील चार नदी प्रणालींच्या परिसरात व मदतीने चाले: सिंधु नदी व तिच्या उपनद्या, गंगा नदी व तिच्या उपनद्या, तापी नदीचे खोरे (प्रणाली) आणि बंगालमधील त्रिभुज प्रदेश.

या नद्यांच्या तीरावरील अनेक शहरं व्यापारी केंद्रं होती. एक विशिष्ट असा साहसी व पुरेसं भांडवल असणारा व्यापारीवर्ग अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करत असे. जातीव्यवस्थेनुसार व्यापारीवर्ग वैश्य जातीत मोडत असे. मुलतानी लोक व गुजराती बनिया हे दोन अनुक्रमे उत्तर व पश्चिम भारतातील प्रमुख व्यापारी समाज होते. जरी हिंदू व्यापाऱ्यांचे देशांतर्गत व्यापारावर वर्चस्व असले तरी खुरासाणी म्हणून ओळखले जाणारे परकिय व्यापारीदेखील संपूर्ण देशभर व्यापारात गुंतलेले आढळत.

नियमितपणे व्यापार करणाऱ्या समुदायाव्यतिरिक्त दलाल, मुनीम, शाहू आणि महाजन अशा वर्गातील लोकदेखील आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यापारावर अवलंबून असत. दलाल विक्रेते तसेच ग्राहकांकडून दलाली घेत असत. ते सहसा वस्तूंच्या किंमती वाढविण्याचा प्रयत्न करत असत. शाहू आणि महाजन हे स्थानिक पातळीवरील सावकार होते. हे लोक हुंडीच्या बदल्यात कर्ज देत असत तसेच जास्त व्याजदरानेदेखील कर्ज देत असत.

तत्कालीन भारतीय तसेच परकिय प्रवाशांचे वृत्तांत अंतर्गत व्यापारासाठी विविध प्रकारची वाहतूकीची साधने वापरली जात असे संदर्भ देतात. सामान्यपणे वापरात असलेली

वाहतूकीची साधने पुढीलप्रमाणे होती: मालाने वा वस्तूंनी लादलेला बैल, बैलगाडी, घोडे, खेचर, उंट व हत्ती. किनारपट्टीलगतच्या व सागरी व्यापारासाठी मोठ्या, मध्यम तसेच लहान आकाराच्या जहाजा वापरल्या जात आणि वेगवेगळ्या आकाराच्या बोटी नदीतून चालणाऱ्या व्यापारासाठी वापरल्या जात. व्यापाऱ्यांना देशांतर्गत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जात असताना संक्रमण वा परिवहन शुल्क द्यावे लागत असे. बंदरांवर, सीमेवरील नगर वा शहरांमध्ये आणि मोठ्या व्यापारी केंद्रांवर वस्तू किंवा मालाच्या मूल्याच्या अडिच टक्के एवढी किंमत कर म्हणून द्यावी लागत असे. औरंगजेबाने हा कर वा शुल्क हिंदूकरिता पाच टक्के एवढा केला होता. यासोबतच व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या व्यापारी मार्गांवर नियंत्रण असणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांनी लावलेले कर व जकात द्यावी लागत असे.

भारताने तांबडा समुद्र, पूर्व आफ्रिकेचा समुद्र किनारा, मलाया द्वीपसमूह, चीन आणि काही प्रशांत महासागरातील देश अशा पाच महत्त्वाच्या प्रदेशांतील व्यापारी संबंध राखले होते व विकसित केले होते. पर्शियाच्या आखाताचा मार्ग आणि तांबड्या समुद्राच्या मार्ग हे भारताला पश्चिमेची जोडणारे प्रमुख दोन सागरी मार्ग (जलमार्ग) होते. पर्शियाच्या आखाताच्या मार्गाचा विचार केला असता इराकच्या बंदरांपर्यंत माल समुद्र मार्गाने आणून नंतर तो जमीनीच्या मार्गाने भूमध्यसागराच्या किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत नेला जात असे. तांबड्या समुद्राचा विचार केला असता इजिप्त पर्यंत माल सागरी मार्गाने आणून तेथून पुढे तो जमीनीच्या मार्गावरून भूमध्यसागराच्या किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत नेला जात असे. तदंतर इटलीतील व्हेनिस या शहरातील व्यापारी व इतर इटालियन व्यापारी त्या मालाचे वितरण संपूर्ण पश्चिम युरोपात करत असत. पर्शियाच्या आखाताच्या मार्गावर ओरमूज ही भव्य व्यापारीपेठ होती तर तांबडा समुद्र मार्गावर एडन आणि जेद्दाह या दोन भव्य व्यापारीपेठा होत्या. इब्न बतूता नमूद करतो की, ओरमूज हे ठिकाण हिंद व सिंधमधील वस्तूंच्या आयात-निर्यातीचे केंद्र होते. भारतातील कॅम्बे, ठाणा, क्विलॉन, मगळूरू, होन्नावर, कालिका आणि इतर बंदरांतून येणाऱ्या मोठ्या जहाजांसाठी एडन हे त्यांच्या मूळ बंदराव्यतिरिक्त थांब्याचे व आश्रय घेण्याचे बंदर होते. भारतातील मलबारमधून सागरीमार्गाने पूर्वेकडे व पश्चिमेकडे हिंदमहासागर मार्गाने मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण केली जात असे

इब्न बतूता, बार्बोसा, बर्नियर यांच्यासारखे प्रवासी व अबूल फजल या काळात भारताचा जो सागरी व जमीनीच्या मार्गाने परकिय व्यापार चालायचा त्याविषयी सखोल माहिती देतात. बार्बोसा आपणास माहिती देतो की, भारताचा पूर्व आफ्रिकेशी व्यापार वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्व आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर झिला, मोगादिशू, मोम्बासा आणि किलवा अशा ठिकाणी असलेल्या अरबांच्या वसाहती हे होय. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात चीनी व्यापारी जहाजा मलबारमधील इली, कालिकत आणि क्विलॉन या बंदरांमध्ये नियमितपणे येत असत असे आढळते. पंधराव्या शतकात मलाक्का हे आग्नेय आशियातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून नावारूपाला आले होते. येथे पेगू, बंगाल, पुलिकत, कोरोमंडल (भारताचा पूर्वेकडील समुद्र किनारा), मलबार आणि गुजरात येथून व्यापारी जहाजे येत असत. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही की, बार्बोसा मलाक्काचे वर्णन खूप मोठ्या संख्येने घाऊक व्यापारी असलेले आणि संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रमाणात व्यापारी जहाजांच्या माध्यमातून व्यापार होणारे सर्वात श्रीमंत बंदर असे करतो.

भारत अन्नधान्य, कपडा, मसाले, तेलबिया, साखर, सुगंधी लाकूड, इत्यादी विविध प्रकारच्या वस्तूंची निर्यात करत असे. भारतीय कपडा व मसाले यांना प्रामुख्याने युरोपमधून मोठ्या प्रमाणात मागणी होती. मलमलाचे कापड पर्शिया, अरबस्तान आणि इजीप्तमध्ये निर्यात होत असे. प्रामुख्याने सुरत, बनारस, बंगाल आणि अहमदाबाद येथे तयार होणारे रेशमी कापड प्रामुख्याने युरोपमध्ये निर्यात केले जात. भारतीय मसाल्यांनादेखील युरोपमध्ये मागणी होती. काळ्या मिऱ्यांना खूपच मागणी होती. वेलची, आलं (अद्रक), हळद हे मसाले आणि औषधी वनस्पती देखील निर्यात केल्या जात. डिक-लाख, मोती आणि हिरे सुद्धा निर्यात केले जात. प्रवाशांनी असे नमूद केले आहे की, अकबर व जहांगीर यांच्या कारकिर्दीत व्यापार-उदिम मोठ्या प्रमाणात विकसित झाला होता व चालना मिळाली होती.

भारत या काळात सोनं, चांदी, पारा, शिसे हे धातू तसेच उत्तम प्रतिचे घोडे आयात करत असे. अर्थात, घोडा हा आयात केला जाणारा सर्वात महत्त्वाचा प्राणी होता कारण त्याला मध्ययुगीन काळातील राजघराण्यांमध्ये खूप मोठ्या मागणी होती. चिकणमाती आणि रेशमी कापड चीनमधून आयात केले जात असे. सोनं आणि चांदी परदेशांतून मोठ्या प्रमाणात आयात केले जात असे. फ्रेंच प्रवासी बर्नियर आपणास माहिती देतो की, भारत सुका-मेवा तसेच ताजी फळे, पिवळसर-तपकिरी गेरू, खडबडीत माणिक, इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात मध्य आशिया व अफगाणिस्तानातून आयात करत असे. हिमालयातील देश व तिबेटमधून कस्तुरी, चीनी लाकूड, पाचू, उत्तम प्रतीची लोकर, सोनं, तांबे, शिसे आणि याप्रकारच्या इतर वस्तू आयात केल्या जात.

उपलब्ध वृत्तांत आणि परकिय प्रवाशांनी नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार आपण असे म्हणू शकतो की, व्यापाराचा समतोल हा भारता अनुकूल होता. जरी, व्यापाराचे प्रमाण व उलाढाल दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात कमी असली तरी मुघल काळात व्यापारात वृद्धी झाल्याचे निदर्शनास येते. मुघल शासकांनी युरोपियन देशांसोबत व्यापार वाढविण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे अनेक युरोपियन कंपन्यांना भारताच्या किनाऱ्यावर वखारी उघडून व्यापार करण्याची अनुमती देण्यात आली.

सोळाव्या शतकात मुस्लिमांचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील वर्चस्वाला पोर्तुगीजांनी गंभीर आव्हान दिले. त्यांचा व्यापारावरील अधिकार व एकाधिकारशाही यांना अजून जास्त प्रमाणात डच आणि इंग्रजांनी दिले. यावरून असे लक्षात येते की, मुघल काळात मुस्लिम, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज एकमेकांमध्ये सागरी व्यापारावरील नियंत्रणासाठी स्पर्धा करत होते.

१२.५ प्रश्न:

१. मध्ययुगीन कालखंडातील व्यापाराचे स्वरूप कसे होते त्याची माहिती नमूद करा.
२. मध्ययुगीन कालखंडातील उद्योगांची माहिती सांगा.
३. मध्ययुगीन कालखंडातील भारताच्या समुद्र मार्गे चालणाऱ्या व्यापारावर भाष्य करा.

१२.६ संदर्भ:

१. अनिल कठारे मध्ययुगीन भारताचा इतिहास: प्रशांत पब्लिकेशन.
२. गाठाळ एस. एस. भारताचा इतिहास परभणी २००४.
३. डॉ. धनंजय आचार्य, मध्ययुगीन भारत, कल्पना प्रकाशन.
४. विद्याधर महाजन, मध्यकालीन भारत : स. चंद. दिल्ली २००२.

munotes.in

व्यवस्था व पतपुरवठा (बँकिंग) प्रणाली

घटक रचना:

- १३.० उद्दीष्टे
- १३.१ प्रस्तावना
- १३.२ मध्ययुगीन भारतातील वित्त व चलन पद्धती
- १३.३ मध्ययुगीन भारतातील आर्थिक अभिसरण
- १३.४ मध्ययुगीन भारतातील बँकिंग प्रणाली
- १३.५ सारांश
- १३.६ प्रश्न
- १३.७ संदर्भ

१३.० उद्दीष्टे

- मध्ययुगीन कालखंडातील चलन पद्धतीची माहिती जाणून घेणे.
- मध्ययुगीन कालखंडातील आर्थिक अभिसरण संकल्पना जाणून घेणे.
- मध्ययुगीन कालखंडातील बँकिंग प्रणालीची माहिती जाणून घेणे.

१३.१ प्रस्तावना

दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना झाल्यावर अशी अनेक वेगवेगळी राजघराणी होती ज्यांचे भारताच्या विविध भागांवर राज्य होते. बदलत्या प्रशासनांसोबतच मध्ययुगीन भारतातील चलन व नाणी विकसित होत गेली व त्यात उत्कृष्ट कला, साहित्य आणि स्थापत्याचा नमूना या भरभराटिच्या युगापासून दिसू लागला. मुहम्मद बिन तुघलकाच्या काळात नाणेप्रणालीने प्रयोगाचा एक नवीन टप्पा अनुभवला. त्याने चलनाच्या नवीन संकल्पनेची ओळख करून दिली. त्याने आपल्या पूर्वीच्या सुलतानांपेक्षा जास्त प्रमाणात सोन्याची नाणी पाडलेली दिसतात.

१३.२ मध्ययुगीन भारतातील वित्त वा चलन पद्धती

मध्ययुगीन अर्थव्यवस्थांमध्ये नाणी म्हणजे विनिमय व व्यापाराचे एकप्रकारे जीवनसत्त्व व रक्त होत्या. धातूच्या पैशामुळे अर्थात नाण्यांमुळे वस्तूविनिमय पद्धतीत व्यापारावर जी बंधने व मर्यादा येत होत्या त्यावर मात करणे शक्य होऊ लागले होते. आर्थिक देवाघेवाणीमध्ये सातत्य रहावे यासाठी विकसित अर्थव्यवस्थांमध्ये उधारीची पद्धत योजिली जाते. या पद्धतीत पैसे देण्याच्या दाव्याला अनुमती देऊन व्यवहार केले जातात. अशा प्रकारच्या उधारीच्या पद्धतीमध्ये ज्यात देयकांना स्थगिती दिली जाते वा पैसा एका क्षेत्रातून किंवा दुसऱ्या विभागात हस्तांतरित केला जातो त्यामुळे अस्तित्वात असलेल्या चलनाच्या परिणामाची वाढ होऊन चलनाच्या वितरणाच्या वेगात वाढ होते. जेव्हा विनिमय बिले, पतपत्र, इत्यादी प्रकारची बँकिंग प्रणालीतील साधने चलनाऐवजी वापरली जातात तेव्हा

पैशाची परिणामता आपोआपच वाढते आणि ठेवी आणि पैशाच्या स्वरूपातील कर्ज व्यक्तीव्यक्तींमधील चलनाच्या वापराला व प्रसाराला सुकर करते. धातूच्या स्वरूपातील पैसा (नाण्यांच्या स्वरूपातील चलन), पण आणि इतर आर्थिक (बँकींग) साधने यांच्यातील जवळच्या नातेसंबंधाविषयी इतिहासकार तसेच अर्थतज्ज्ञांनी चर्चा केलेली असून चलन पुरवठ्यात बदल झाल्यावर यांतील संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो याबाबदेखील उहापोह झाल्याचे निदर्शनास येते. पत वा जमा असलेली राशी चलनाचे वा पैशाचे काय करू शकते. कारण पण असल्यावर वा जमा राशी असल्यावर प्रत्यक्षात पैशाने जे व्यवहार करता येतात ते सगळे आर्थिक व्यवहार केले जाऊ शकतात. परंतु काही तज्ज्ञमंडळी म्हणतात की, पत हा व

व्यवहाराचा अतिरिक्त प्रकार झाला कारण मध्ययुगीन काळात आर्थिक व्यवहार प्रामुख्याने नाण्यांच्या स्वरूपात वा माध्यमातून होत असत.

मुगल साम्राज्यातील चलन, पण आणि इतर आर्थिक साधने यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी आधुनिक आर्थिक (बँकींग) देवाणघेवाणीच्या उत्क्रांतीचे परिक्षण करणे आवश्यक ठरते. येथे 'बँकींग' वा आर्थिक देवाणघेवाण हा शब्द व्यक्तींनी वा व्यवसायी संस्थांनी ठेवीच्या स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून नियमितपणे पतपुरवठा वा कर्जपुरवठा करणे व ठेवी घेणे या अर्थाने योजलेला आहे.

१३.२.१ दिल्लीच्या सुलतानशाहीतील चलन व्यवस्था

प्राचीन रोमन काळापासून भारतात मुल्यवान धातू लॅवेंटाइन म्हणजेच पूर्व भूमध्यमहासागराच्या क्षेत्राशी असलेल्या व्यापारातून प्रामुख्याने मिळत असत. येथूनच पूर्वेकडील वस्तूंचा सोनं व चांदीच्या मोबदल्यात विनिमय वा व्यापार चालत असे. इजीप्त हा देश अशा विनिमयाचा महत्वाचा घटक होता. उत्तर इजीप्तमधील कुस या शहरात येमेन व भारतातील व्यापारी व्यापारासाठी जात असत. भारतीय माल भारतीय तसेच येमेनी जहाजांमधून तांबड्या समुद्रातील आयझाब या बंदरात आणला जाई व तेथून पुढे व्यापाऱ्यांचे कारले तो माल कुसला घेऊन जात असत.

बाराव्या शतकात जेव्हा दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना झाली तेव्हा हा तांबड्या समुद्राचा परिसर तसेच लॅवेंट घ्या प्रदेशाशी व्यापार प्रस्थापित झाला होता.

अशाचप्रकारे भारताचा इराणसोबत देखील व्यापार चालत असे. भारत व इराणमधील तंब्रीजच्या मार्गावरील व्यापार एवढा भरभराटीचा झाला होता की, इटलीच्या व्यापाऱ्यांनी तंब्रीज येथे आपले मुख्यालय ठेवून चीन सोबत थेट व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले होते. तसेच व्हेनीसच्या व्यापाऱ्यांनी मुहम्मद तुघलकला दिल्लीला येऊन वस्तू विकण्याचा प्रयत्न केल्याचे दाखले आढळतात.

आपणास असे म्हणावे लागेल की, दिल्लीच्या सुलतानशाहीतील मौल्यवान धातूची नाणी मध्य आशिया, इराण, भूमध्य सागराच्या आसपासचा प्रदेश व युरोपशी होणाऱ्या व्यापारातून प्राप्त होणाऱ्या सोनं व चांदीचा उपयोग करून बनविली जात.

भडोचमधून प्राप्त झालेली जास्तीत जास्त नाणी ही १२६० ते १३८२ या कालावधीतील आहेत. आपणास नाणेशास्त्राच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, या काळात मोठ्या प्रमाणात धातूचे चलन मोठ्या प्रमाणात वापरात होते. भडोच येथे सापडलेल्या नाण्यांचे

विश्लेषण केल्यावर असे लक्षात येते की, सोन्याची आयात होत असे व दिल्लीच्या सुलतानशाहीत सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात पाडण्यात येत होती. येथे ४४८ सोन्याची तर १२०० चांदीची नाणी सापडली आहेत. या ४४८ सोन्याच्या नाण्यांपैकी ३६७ नाणी इजीप्तच्या बाहरी मामलूक सुलतानांनी होती असे म्हणतात.

यानंतरच्या काळात दिल्लीच्या सुलतानशाहीत चांदी व सोन्याच्या चलनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. चांदीच्या तंका या नाण्यांचे वस्तुमान कमी करण्याचे अनेक प्रयत्न झालेले दिसतात. चांदीच्या नाण्याची किंमत कमी झाल्यामुळे चांदीच्या तंक्याएवढे विनिमय मुल्य असलेले तांब्याचे नाणे मुहम्मद बिन तुघलक नेलं जारी केले. मुळात चांदीचा तंका जारी करण्याचे श्रेय अलतमशला जाते. फिरोज तुघलक च्या काळात सोन्या चांदीच्या तसेच तांब्याच्या नाण्यांचा बाजारपेठांवर प्रभाव असे. चौदावे शतक संपेपर्यंत उत्तर भारतातून सोन्या चांदीची नाणी चलनातून बाद झालेले आढळतात. अबूल फझल आपणास अशी माहिती देतो की, सिकंदर लोदी ची नाणी चांदी व तांबे मिश्रीत असत.

१३.२.२ मुगल कालीन चलनव्यवस्था

मुगल काळातील वित्तव्यवस्था वा चलनपद्धती सुनियोजित होती. धातूंच्या शुद्धतेची पातळीदेखील उच्च दर्जाची होती. मुघलांची चलनव्यवस्था त्रीधातूय होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या काळात तांबे, चांदी व सोनं या तीन धातूंची नाणी होती. मात्र चांदीचे नाणे हे मुघलांच्या वित्त व आर्थिक व्यवस्थेचा पाया होता.

चांदीच्या नाण्याला मुघलांच्या आधीच्या काळापासूनचा इतिहास आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीत चांदीचे नाणे तंका म्हणून ओळखले जात असे. शेर शहाने पहिल्यांदा चांदीच्या नाण्यांचे प्रमाणीकरण केले. शेर शहाच्या चांदीच्या नाण्याला रूपया म्हणत असत. नाणी पाडताना त्यात मिश्रधातू मिसळला जातो असे ज्याचे प्रमाण नाण्याच्या वजनाच्या चार टक्के एवढे असे. अकबराने जवळपास तेवढ्याच वस्तूमानाचे रूपया नाणे हे पायाभूत चलन म्हणून स्विकारले होते. औरंगजेबाच्या काळात रूपयांच्या वस्तूमानात वाढ केली गेली होती. व्यापार व महसूलविषयक बाबतीत चांदीचे रूपया हे नाणे प्रामुख्याने वापरले जात असे.

मुघलांनी अश्रफी वा महर नामक सोन्याची नाणी पाडलेली होती. सोन्याचे नाणे साधारणपणे व्यवहारात वापरले जात नसे. ते प्रामुख्याने साठा करण्यासाठी व भेट म्हणून देण्यासाठी वापरले जात असे. लहान सहान व्यवहारांसाठी दाम नामक तांब्याचे नाणे वापरले जात असे. तांब्याच्या तुटवड्यामुळे औरंगजेबाच्या काळात दाम या नाण्यांचे वस्तूमान एक तृतीयांश एवढ्या प्रमाणात घटविण्यात आले होते. क्षुल्लकशा व्यवहारांसाठी किनारपट्टीच्या भागांत कवडी वापरली जात असे. कवड्या प्रामुख्याने मालदीव बेटांवरून आणल्या जात. साधारणपणे २५०० कवड्यांचा एक रूपया होत असे.

चांदीच्या रूपयासोबतच इतर प्रकारची नाणी देखील वापरली जात असत. अशाच नाण्यांपैकी गुजरातमधील बराच काळ वापरात असणारे महमूदी हे नाणे होते. मुघलांची राजवट सुरू झाल्यावर देखील हे नाणे पाडले जात असे व व्यवहारात वापरले जात असे.

मुगलांप्रमाणे मराठ्यांची चलन व्यवस्था देखील विकसित होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली नाणी पाडली होती. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठ्यांची नाणी

व चलनव्यवस्था प्रगत झाली होती. हाली शिक्का, अंकुशी रूपया व चांदोरी रूपया ही तीन प्रकारची नाणी मराठा काळात वापरात होती अशी माहिती आपणास मिळते. यातील अंकुशी रूपया हा प्रामुख्याने पुण्यात वापरात होता.

१३.२.३ नाण्यांचे विनिमय मूल्य

सोनं, चांदी व तांब्याच्या नाण्यांचे विनिमय मूल्य या धातूंच्या पुरवठ्यानुसार बदलत असे. संपूर्ण मुगल काळात सोन्याच्या नाण्याचे चांदी मूल्य सतत बदलत असे. हे प्रमाण साधारणपणे १० ते १४ चांदीचा रूपया म्हणजे एक सोन्याचे नाणे एवढे होते. इरफान हबीब या प्रसिद्ध इतिहासकाराने या काळातील तांब्याच्या नाण्यांबाबत माहिती दिली आहे.

अकबराच्या काळात व्यवहाराच्या दृष्टीने तांब्याच्या ४० दामांचे मूल्य एक रूपया एवढे होते. जमीन महसूलाचा हिशेब दामात केला जात असे. कमी विनिमय मूल्य असलेली मा नामक चांदीची नाणी देखील वापरात होती.

अशाप्रकारे आपण मध्ययुगीन काळातील नाण्यांचा विविध अंगांनी अभ्यास करून परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१३.२.४ विजय नगरच्या साम्राज्यातील वित्त व चलन व्यवस्था

विजय नगरच्या साम्राज्यात हून वा पागोडा नामक सोन्याचे नाणे वापरले जात असे. विजय नगरच्या साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हे नाणे विजापूर तसेच गोलकोंड्यात देखील वापरले जात असे. दख्खनमधील विविध साम्राज्यांमध्ये तांबे व चांदी मिश्रीत तंटा नामक नाणे वापरात असलेले दिसते. दख्खन मुघलांचा अंमल सुरू झाल्यावर त्यांची चांदीची नाणी पाडण्यासाठी येथे टांकसाळी निर्माण केल्याचे दिसते.

आपली प्रगती तपासा

१) मध्ययुगीन भारतातील वित्त वा चलन व्यवस्था स्पष्ट करा.

१३.३ मध्ययुगीन भारतातील आर्थिक अभिसरण

मुगल साम्राज्यात अर्थव्यवस्थेच्या ज्या क्षेत्रात चलनाचा वा पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे त्याचे दोन प्रकार होते: एक म्हणजे स्थानिक बाजारपेठा व दुसरे म्हणजे दुरस्थ ठिकाणांसोबत व परकिय बाजारपेठांसोबत चाललेला व्यापार होय. अतिशय निम्न

पातळीवर गावकरी त्यांना आठवडाभर लागणाऱ्या वस्तू जवळच्याच कसब्यातून घेत असत व तेथील माल पुरवठा करणाऱ्यांना ज्यात सावकार म्हणजेच सराफांचादेखील समावेश असे पैसे नगदी स्वरूपात देत असत यातून राज्याला महसूलप्राप्ती देखील होत असे. गावांमध्ये होणारा चलन पुरवठा वा पैशाचे अभिसरण हे कसब्यांमध्ये तसेच नजीकच्या शहरांमध्ये बनीया व महाजनांसारख्या ग्रामीण व्यापाऱ्यांकडून कृषीमालाची विक्री करून तसेच बंजारे व फिरत्या व्यापाऱ्यांच्यामार्फत होत असे. हे बंजारे आणि फिरते व्यापारी ग्रामीण भागांत चलन वा पैशाचा प्रवाह परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावत असत. व्यापारी मार्गांच्या नजीक वसलेली गावे त्यांच्या विशिष्ट वस्तूंच्या बाजारपेठा विकसित करत असत.

देवाणघेवाणीचा दुसरा स्रोत हा ग्रामीण भागांतून शहरी भागांकडे असे ज्यामध्ये ऋतूंप्रमाणे वा मोसमाप्रमाणे निर्यातीच्या वस्तूंचा पुरवठा केला जाई. कापड, नीळ, सोरामीठ आणि साखर अशा वस्तू ज्यामधून व्यापार अधिशेष निर्माण होत असे त्यांचे उत्पादन केले जात असे व गावांमध्ये त्यांच्यावर प्रक्रिया केली जात असे. त्यानंतर या वस्तूंना बाजारपेठांमध्ये किंबहुना अनेक बाजारपेठांच्या साखळ्यांमधून निर्यात केली जात असे. या संपूर्ण देवाणघेवाणीच्या जाळ्यामध्ये स्थानिक पातळीवर शेतकरी व उत्पादक समाविष्ट असत तर इतर मधल्या टप्प्यांत व्यापारी, दलाल, सावकार, मालाची वाहतूक करणारे आणि इतर अनेक संबंधीत लोक सामावलेले असत. असे जाणवते की, देशांतर्गत ग्रामीण भागात निर्यातीच्या वस्तूंची मागणी आणि देशांतर्गत प्रदेशांमध्ये असलेली अन्नधान्याची व हस्तउद्योगात बनविलेल्या वस्तूंची मागणी पाहता जे आर्थिक विशेषीकरण झाले त्यातून चलन वा पैशाच्या स्वरूपात व्यवहार वा वस्तूंचा विनियोग वा देवाणघेवाणीवर भर होता या तत्त्याकडे आतापर्यंत बऱ्यापैकी दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.

मुगल साम्राज्यातील शहरी भाग व आयात-निर्यात केंद्रांमध्ये पैशाच्या स्वरूपात सर्रास व्यवहार होत असत. अशा ठिकाणी लष्करी व मुलखी अधिकारी, व्यापारी वर्ग व कारागिर मंडळी असत व त्यामुळे खाद्यपदार्थ (अन्नधान्य), हस्तकलाच्या सहाय्याने बनविलेल्या वस्तू तसेच इतर विविध सेवांसाठी सतत मागणी असे. तसेच परकीय सोनं व चांदी यांचे मुगल चलनात टांकसिळींमध्ये रूपांतर केले जात आहे. या कामात प्रामुख्याने सोने चांदीच्या बाजारपेठेतील सराफ मध्यस्थी करण्यात आघाडीवर असत. हीच मंडळी सोने चांदीचे व्यापारी, सावकार आणि विमाकार म्हणून कार्यरत असत. मुगल काळात मालाचा पुरवठा करणाऱ्या विशिष्ट दिवस ठरवून दिले जात असत परंतु त्याचा त्यांना ग्रामीण भागात गुंतवणूक करण्यात व विविध वस्तू निर्यात करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या दृष्टीने देखील त्रास होत असे. अशाप्रकारे चलनाशी निगडित कामे करून सराफ मंडळी व्यापाऱ्यांना पतपुरवठा करत असत तसेच ठेवी ठेऊन घेत असत व 'हुंडी' घ्या माध्यमातून व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास मदत करत असत. तसेच व्यापाऱ्यांना गरजेप्रमाणे नगद पैसा उपलब्ध करून देत असत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे थोडीसी दलाली घेऊन पैसा एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून देत असत.

सुरुवातीच्या काळात मुगल शासकांनी दिल्लीच्या सुलतानशाहीची व नंतर शेर शहाची चलन व्यवस्था स्विकारलेली आढळते. परंतु नंतरच्या काळात स्पॅनीश-अमेरिकन चांदी पोर्तुगीजांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे याचा फायदा मुगल अर्थव्यवस्थेला देखील झालेला निदर्शनास येते. पोर्तुगीज लेवंट ते (भूमध्य सागराच्या आसपासचा परिसर) व हिंदू महासागरापर्यंत (भारतासह) आंतरराष्ट्रीय व्यापारात

आघाडीवर होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या चांदीचा मुगल साम्राज्यातील समुद्र किनारी असणाऱ्या व्यापारी केंद्रांना व व्यापाऱ्यांचे मोठे गट (कारवा) असणाऱ्या शहरांना प्रकर्षाने फायदा झाला. हे सर्व होत असताना कोठारांची प्रमुख शहरे व ग्रामीण भाग यांच्यातील राजकीय आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत होऊन एक नवीन अर्थप्रणाली उदयास येऊ घातली होती.

अशाप्रकारे जे वित्तीय व चलनविषयक जैन बदल घडत होते त्यामुळे मुगल अर्थव्यवस्थेत एक नवीन मापदंड निर्माण होत होता व जुन्या प्रकारच्या चलन पद्धीतील बदल होऊन एक नवीन दर्जेदार चलन प्रणाली उदयास येत होती. छोटेमोठे व्यवहार चांदी (आना) व तांब्याच्या चलनाच्या माध्यमातून होत असत. जेव्हा वस्तूंचु किंमत तांब्याच्या नाण्यांपेक्षा कमी असे तेव्हा बंगाल, बिहार व ओरिसामध्ये कवड्या तर गुजरातमध्ये कडू बदाम स्विकारले जात. कवड्या इराणमधून तर कडू बदाम मालदीव मधून भारताच्या किनारी भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असत परंतु त्यांना देशाच्या अंतर्गत व मधील ग्रामीण भागांमध्ये मोठी मागणी असे. वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाची देवाणघेवाण व त्याचा चलनरूपी मोबदला याला मुगल अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्याचे पाठबळ मिळत असे. विविध वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना पैशाच्या स्वरूपात दिले जाणारे कर्ज हा आर्थिक वाणिज्याचा महत्वाचा भाग होता. मुगल काळात वस्तूंच्या विक्री झालेल्या रक्कमेतून व्याजाची रक्कम वजा करून नफा मोजला जात असे. कुठल्याही धार्मिक तत्वांचा अडथळा न येता आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून पैशाच्या स्वरूपात कर्जपुरवठा करण्यावर भर दिला गेला असावा. कर्जपुरवठ्याची मागणी व कर्जावर व्याज घेण्याची मुभा असल्यामुळे एकंदरीतच पतपुरवठा करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असे व हा व्यवसाय एक महत्वाचा व्यवसाय होता. प्रमुख व्यापारी केंद्रांच्या ठिकाणी कर्जपुरवठ्यात सराफ मंडळी आघाडीवर असत व ते मागणीनुसार लघू वा दीर्घ मुदतीचे कर्ज देत असत. व्यापारी, सावकार व दलाल यांना एकत्र आणण्याच्या जाळ्याचे सुरेख वर्णन फ्रेंच व्यापारी रोकस याने केलेले निदर्शनास येते.

रोकस ने दिलेली माहिती एकंदरीतच वाणिज्य व पतपुरवठा तसेच वस्तूंच्या व्यापारात सराफ देत असलेले आर्थिक सहाय्य यांचा परस्पर संबंध समजण्यास मदत होते. सुरत व आग्रयासारख्या प्रमुख व्यापारी केंद्रांमध्ये असलेल्या टांकसाळी व सोनं-चांदीच्या बाजारपेठांवरून सराफांचे एकंदरीत वर्चस्व व प्रभाव लक्षात येतो व ही ठिकाणे म्हणजे शहरांतील व्यापारविषयक बाबींची मुख्य ठिकाणे असत. लहान शहरे व गावांच्या बाबतीत व काहीवेळा मोठ्या शहरांच्या बाबतीत देखील जेथे वाणिज्य-व्यापार व कर्जपुरवठा यातील भेद फार कमी होता तेथे महाजन आणि सावकार मंडळी वैयक्तिक व व्यापारी कारणांसाठी व इतर लोकांना देखील कर्जपुरवठा करत असत. महाजन हे सामान्यपणे धान्याचे व्यापारी असत जे शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील उच्चभ्रू व नामांकित व्यक्तींना कर्जपुरवठा करत असत. त्यामुळे महाजनांचा तत्कालीन कागदपत्रांमध्ये इतर व्यापाऱ्यांपेक्षा वेगळा उल्लेख व वर्गीकरण येते. काही साधनांमध्ये महाजनांचा उल्लेख कर्जाची परतफेड न करू शकणाऱ्या कर्जदारांनी गहाण ठेवलेल्या वस्तूंची विक्री करणारे म्हणून देखील उल्लेख येतो. महाजन शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी तसेच कर भरण्यासाठी अर्थपुरवठा करत असत. तसेच मनसबदारांना कर्ज देत असत.

लबाडी म्हटले होते. अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये अमीन, कारोरी व फोतेदार या महसूल अधिकाऱ्यांनी महसूलाच्या नोंदी मध्ये फेरफार करून व्याज मिळविण्यासाठी महाजनांना पैसा दिल्याचे निदर्शनास येते. अशाप्रकारच्या ठेवी व महाजनांचे वस्तूच्या व्यापारातून उभे केलेले वैयक्तिक भांडवल त्यांच्या पतपुरवट्यासाठी वापरले जात असे.

पतपुरवठा करण्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी हुंडीच्या स्वरूपातील अल्पकालीन ठेवी होत. वाहतूकीत असलेला धोका टाळण्यासाठी व्यापारी हुंडीच्या बदल्यात पतपुरवठादारांकडे रोख रक्कम जमा करत असत. इंग्रज व डच व्यापारी आपल्या व्यवहारांसाठी व त्यांच्या क्षेत्रांतील गुंतवणूकींसाठी भांडवल पुरवठा करण्यासाठी हुंडीचा मार्ग सर्रासपणे अवलंबत असत.

राज्याचे स्रोत केंद्रीय खजीन्यात जमा करण्यासाठीच्या व तेथून राज्यभरातील विविध खजान्यांमध्ये पितविण्याच्या एकंदरीतच प्रक्रियेवर सराफांच्या हुंडींचा परिणाम होत असे. हुंडीच्या स्वरूपात जॉन अॉफ जुल्फाच्या पन्नास रुपयांचा तर पाटण्याच्या प्रांताधिकाऱ्याने आग्र्याला पाठविलेले तीन लाख रुपये व अकबराने दख्खनेत पाठविलेल्या रक्कमेचा भरणा झालेला आढळतो. जरी सराफ मोठ्या रक्कमांचे भरणा करण्यासाठी वा करून घेण्यासाठी सक्षम असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असत व राज्याला सैनिकी संरक्षणात खजाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावा लागत असे. आपल्या असे निदर्शनास येते की, पतपुरवठादारांकडे थेट ठेवींच्या स्वरूपात व व्यापाऱ्यांकडून हुंडीच्या स्वरूपात येणारी रक्कम व पतपुरवठा वा अर्ज म्हणून दिलेली रक्कम जळत असे. ज्याप्रकारे व्यापारी पतपुरवठान्यांच्या हुंडी वित्तप्रेषणासाठी वापरत असत त्याचप्रमाणे पतपुरवठादारदेखील कर्ज घेण्यास लायक असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या हुंडी स्विकारत असत. हे दोन गोष्टींसाठी केले जात असे, एक म्हणजे अल्प मुदतीचे अर्ज देण्यासाठी व त्यांच्या स्वतःच्या पैशाचे हस्तांतरण करण्यासाठी. दुसरे म्हणजे ज्या व्यक्तींचे त्यांच्याकडे खाते आहे त्यांच्या वतीने रक्कमेचा भरणा करण्यासाठी. येथे पहिल्या प्रकारच्या हुंडीच्या नेमके उलट क्रमाने कर्जाचा ओघ असे. व्यापाऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी अशा हुंडींचा वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. या दोन्ही प्रकारच्या हुंडी रोख रक्कमेचे पतपुरवट्यासाठी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करण्याचे काम परिणामकारकरित्या करत असत.

जेव्हा या हुंडींमध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला एका विशिष्ट वेळेत मागणीनुसार एखादी रक्कम देण्याचा तपशील असेल त्यानुसार कर्जाचे रूपांतर तेवढ्या रक्कमेच्या चलनात वा रोखीत केले जात असे. परंतु जर हुंडीची रक्कम हुंडी ज्याच्याकडे असेल त्याला देय असेल तर पतपुरवट्याचे रोखीत रूपांतर करण्यासाठी वेळ आणि आणि ठिकाणाचे बंधन नसे. ग्राहक ही हुंडी किंमत अदा करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी तसेच रोख रक्कम स्विकारण्यासाठी करू शकत असे. अशाप्रकारे निर्माण होणारा पतपुरवठा निव्वळ आर्थिक कारणासाठी होत असे व चलनाचे अभिसरण वाढण्यासाठी मदत होत असे. हुंडींसाठी ठेवी रूपात असलेली रक्कम पतपुरवठादार पतपुरवट्यासाठी करत असत तसेच त्याला अनुसरून असणारे दावे इतर व्यवहारांसाठी वापरले जात.

एखाद्या विश्वासघातकी मुगल राजपुत्राने आपल्या कर्जाची परतफेड केली नसेल तर अशा हुंडींबाबत चर्चा होताना तत्सम हुंडी विकत घेणाऱ्या ग्राहकाच्या हिताचे रक्षण केले जाई.

प्रत्येक हुंडीची खरेदी व विक्री ठरलेल्या विनिमय दरानुसार होत असे. हा विनिमय दर हुंडीचा वापर तसेच पतपुरवठ्याची मागणी इत्यादी घटकांवर अवलंबून असे. परंतु याबाबतची सर्वात महत्वाची बाब म्हणजे हुंडी ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथील रोख रक्कमेची जेवढी शिल्लक असेल त्यावर अवलंबून असे. सुरत, अहमदाबाद व आग्रा येथे तत्सम वेळी असणाऱ्या दरांची तुलना करून हुंडीचे आर्थिक मुल्यमापन केले जात असे. यामागचे कारण असे होते की, सुरत येथे परकिय सोने चांदी येत असे व व्यापाऱ्यांना अंतर्गत भागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वित्तप्रेषण वा पैसा पुरवावा लागत असे. आग्रा हे ठिकाण वस्तूंची प्राथमिक बाजारपेठ असलेले ठिकाण होते त्यामुळे तेथे गुंतवणूकीसाठी भांडवल लागत असे. सतराव्या शतकापर्यंत अहमदाबाद ऐवजी सुरत हे शहर सोने चांदीची बाजारपेठ, टांकसाळीचे ठिकाण व नवीन चलनाचा पुरवठा करणारे शहर म्हणून पुढे आले होते. अशाप्रकारे अहमदाबादचे व्यापारी सुरतमधील पैसा आग्र्यास हस्तांतरीत करण्याच्या व तत्सम व्यवहारांमध्ये सक्रिय असत.

अशाप्रकारे हुंडीचे व्यवहार प्रामुख्याने व्यापारी संबंधांवर अवलंबून असल्यामुळे याचे रूपांतर एखाद्या ठिकाणी पैसा एकवटण्यात तर दुसऱ्या ठिकाणी पैशाच्या मागणीत होत असे. ही पद्धती सुरळीतपणे चालण्यासाठी पतपुरवठा दारांना एके ठिकाणी मिळालेली रक्कम व त्याच ठिकाणी त्यांनी केलेला पतपुरवठा वा कर्ज यात समतोल ठेवणे आवश्यक होते. हे जाळे फार मोठे असल्यामुळे त्यांना समतोल राखण्यासाठी अनेकदा रोख रक्कम ठेवावी लागत असे. ही बाब अंशतः साध्य करण्यासाठी व्यापाऱ्यांना हुंडी विकत घेण्यासाठी वा विकण्यासाठी भाग पाडण्यासाठी जर पैसा सोन्याच्या स्वरूपात असेल तर संदेशवाहकासोबत पाठवून व चांदीत असेल तर बैलगाड्यांवर लादून तत्सम ठिकाणी पाठवून विनिमय दरात योग्य तो बदल केला जात असे.

प्रांतीय व्याजदरावरून मुगल साम्राज्याचे विभाजन दोन व्यापारी भागांत होत असे. सुरत, अहमदाबाद व आग्रा येथे समान व्याजदर असे व दुसरा भाग म्हणजे बंगाल व गोलकोंडा होय. आपणास येथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, दुसऱ्या गटात पहिल्या गटाच्या तुलनेत व्याजदर जास्त होता. आपण व्यादरांचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, दीर्घकालापर्यंत व्याजदर स्थिर होता तर सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तो खाली आला होता. आपल्याला भारतात व्यापार करणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांच्या पत्रव्यवहारावरून अल्पकाळात व्याजदरावर चलनाचा वा पैशाचा प्रभाव पडत असे.

पतपुरवठ्यासाठी एक ठराविक मागणी असल्यावर चलनाच्या वा पैशाच्या पुरवठ्यावर व्याजदर अवलंबून असे. व्याजदरावर परिणाम करणारा अजून एक घटक म्हणजे नफ्याचा पतपुरवठ्यासाठी असलेली बिनशर्त मागणी याच्याशी असलेला संबंध होय. औद्योगिकीकरण होण्याच्या पूर्वीच्या अर्थव्यवस्थांमध्ये याचा अर्थ कमी दराने विकत घेणे आणि चढ्या दराने विक्री केल्यानंतर जास्त नफा व पतपुरवठ्यासाठी जास्त मागणी व जास्त व्याजदर असा होता. त्याही काळात अल्प वेळेत किंमतीमध्ये झालेल्या बदलांचा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या फायद्याची उदाहरणे आहेत.

अशाप्रकारे मुगल काळात वित्तीय तसेच इतर ठोस घटक बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेत कार्यरत असत व त्याचा कर्जाच्या दरावर प्रभाव पडत असे. जर आपण असे गृहित धरले की, सतराव्या शतकाच्या आसपास व्याजदरात होणाऱ्या घटीचे कारण चलन पुरवठ्यात

होणारी वाढ हे होते, त्याबाबतचे बरेच गुणात्मक व संख्यात्मक पुरावे आहेत, तर याला कारणीभूत घटक म्हणजे ठेवींच्या स्वरूपात एकवटलेले पतपुरवठा भांडवल आणि इतर मार्गांनी निर्माण झालेला देखील नफा हा होय.

पतपुरवठादार संपूर्णपणे स्थानिक व परकीय चलन अदलाबदलीचा व्यवहार हाताळत असत, तसेच परकीय सोनं चांदी खरेदीवर त्यांची जवळ जवळ मक्तेदारी होती. ही मक्तेदारी टांकसाळीला सोनं चांदी पुरवठा करण्याचा संपूर्ण अधिकार असलेला सराफांच्या निर्माण झालेल्या वर्गामुळे प्रामुख्याने सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात बळावलेली दिसते. मधल्या काळात हुंडींच्या वाढत्या वापरामुळे पतपुरवठादारांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. ते सागरी तसेच जमीनीवरील व्यापऱ्यांचा विमा उतरवत असत व मोठ्या प्रमाणात विम्याची रक्कम घेत असत संक्रमणात असलेले भांडवल व मालाला संरक्षण देऊन त्याबदल्यात व्यापऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर तसेच व्यवहारातील पतपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात व्याजदर घेत असत. प्रांतीय स्तरावर बंगालमध्ये गुजरात व आग्र्यपेक्षा व्याजदर जास्त असतं. जर आपण असे स्विकारले की, वित्तीय वा चलनाशी संबंध घटक व्याजदरावर प्रभाव टाकत असत तर गुजरात व आग्र्यपेच्या तुलनेत बंगालमध्ये कमी प्रमाणात होणारा चलन पुरवठा हे यामागचे कारण असावे. परकीय सोनं चांदीची उपलब्धता दिल्ली, आग्रा व पाटण्याच्या तुलनेत बंगालमध्ये कमी प्रमाणात होत असे. तसेच बंगालमधील पैसा आग्रा, दिल्ली व गुजरातकडे अतिरिक्त महसूलाच्या स्वरूपात वर्ग केला जात असे. तसेच मुगल सरदारांनी तसेच अनिवासी व्यापऱ्यांनी पाठविलेल्या स्वरूपात देखील तेथून पैसा बाहेर येत असे. अशाप्रकारे त्याकाळात बंगालच्या वित्तीय समभागावर आग्रा व गुजरातच्या तुलनेत जास्त भार असे.

जर भांडवलाचा तुटवड्याचा संबंध जर जास्त प्रमाणात असलेला व्याजदराशी संबंध जोडला तर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कमी झालेल्या व्याजदराचे आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. या काळात युरोपमधून येणाऱ्या सोन्या चांदीच्या पुरवठ्यात नाट्यमय रित्या वाढ झालेली आढळते त्यासोबतच व्यापारात वृद्धी झाली असावी. व्यापारात झालेल्या वृद्धीचा फायदा व्यापारी वर्गाने तर उठवलाच परंतु चलन वा पैशाची अदलाबदली करणाऱ्यांनी व पतपुरवठादारांना यांचा प्रकर्षाने फायदा झाला, ज्यांचा नफा पैशाच्या व पतपुरवठ्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वृद्धी झाल्याने भरपूर वाढ झाली. जर हीच बाब बंगालच्या बाबतीत खरी असली तर गुजरात व आग्र्यामध्ये झालेल्या वाढीचा एकमेकांशी संबंध जोडता येतो.

वेगळा चलन विभाग असल्यामुळे कोरोमंडल म्हणजेच पूर्व किनारपट्टीचा भाग रोचक ठरतो. तसेच खंडणीमुळे गोलकोंड्याच्या व्याजदरावर विरुद्ध परिणाम तसेच तेथील चलन पद्धतीवर देखील दुहेरी परिणाम झालेला आढळतो. पूर्व किनारा तसेच गोलकोंड्यामध्ये व्याजदर जास्त होता जो १६४० च्या दशकात कमी झाला, नंतर पुन्हा त्यात वाढ झाली व १६७० च्या दशकात परत एकदा घट झाली. गोलकोंडा याची चलन व्यवस्था वा पद्धती सोन्यावर आधारित होती व परदेशातून जी काही चांदी थोड्याफार प्रमाणात येत असे तिचा उपयोग रूपया हे चलन असलेल्या मुगल प्रांतांतील वस्तूंची आयात कलण्यासाठी केला जात असे.

१६३५ मध्ये शहाजहान नें दख्खनेतील राजवटीविरुद्धच्या मोहिमेचे नेतृत्व केले. याचा परिणाम गोलकोंडा व मुगल साम्राज्यात खंडणीचे संबंध प्रस्थापित होण्यात झाला. या मोहिमेनंतर झालेल्या तहानुसार गोलकोंडा राज्याने मुगल सम्राटाला वार्षिक खंडणी द्यावी तसेच त्यांचे चलन मुगल सम्राटाच्या नावाने जारी करावे असे ठरले. १६६० च्या दशकापर्यंत खंडणी रूपयाच्या स्वरूपात घेण्याची गरज भासल्यामुळे व गोलकोंड्यात चांदीच्या टांकसाळीचे निर्माण झाल्यामुळे त्या प्रांतात चांदीच्या अभिसरणाला चालना देण्यात आली. गोलकोंड्यात रूपया हे चलन सुरू केल्यामुळे चांदीच्या आयातदारांना यांचा फायदा झाला ज्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर नाणी मिळविण्यात तसेच त्यांचा वापर निर्यातीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास झाला. तसेच गोलकोंडा, औरंगाबाद व गुजरातदरम्यान त्रीधातुयीय हुंडी व पैशाच्या व्यवहारात वाढ झाली. औरंगाबाद ही मुघलांच्या दख्खनच्या सुभ्याची वा प्रांताची राजधानी होती. पूर्ण किनाऱ्यावरील फतपुरवठादार राज्याकडून प्राप्त झालेली सुवर्णरूपी रक्कम युरोपियन व्यापाऱ्यांना देत असत व त्यांच्याकडून सुरतमध्ये चांदीच्या स्वरूपात रक्कम स्विकारत असत व ती रक्कम गोलकोंड्याच्या गरजा भागविण्यासाठी औरंगाबादकडे वर्ग केली जात असे. यामुळे सुरत येथील चांदीचा पुरवठा व पूर्ण किनाऱ्यावरील पतपुरवठ्याचे प्रमाण यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला तसेच गोलकोंड्याला किनारी भागांमध्ये स्पर्धात्मक चलनाची वाढ रोखण्यास मदत झाली.

१६३५ नंतर लागलीच गोलकोंड्याच्या अर्थव्यवस्था चांदीधिष्टीत मोठ्या चळवळीचा मोठा भाग बनली असेल तर १६४० पूर्वी तेथील व्याजदर का जात होते व तद्नंतर ते कमी का झाले यांचे उत्तर वा स्पष्टीकरण आपणास मिळते. गुजरात व गोलकोंड्यात चांदीच्या अभिसरणात झालेल्या वाढीमुळे एकंदरीतच पैशाच्या प्रमाणात वाढ होण्यास सोन्याच्या चलनात वृद्धी न होताही मदत झाली. आंतरप्रांतीय व कालबाधित व्याजदरात होणाऱ्या बदलांचे विश्लेषण केल्यास सतराव्या शतकातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्याजदरात वाढत्या चलन पुरवठ्यामुळे झालेली घट स्पष्ट करता येते. असेही लक्षात येते की, परकीय व्यापारात झालेली वृद्धी व तोटा यांचा परिणाम चलन व पतपुरवठ्यावर होत असे. तसेच चलन तुटवड्यामुळे वस्तूंच्या किंमतीत तात्काळ वाढ होत असे व विक्री व नफ्यात घट होत असे. तसेच पतपुरवठा यात झालेली घट व व्यापारासाठी आवश्यक असलेल्या भांडवलात घट झाल्यास सुद्धा त्याचा परिणाम पैशावर वा चलनावर होत असे.

सतराव्या शतकात भांडवलाचे हस्तांतरण व रक्कम प्रदान करण्याच्या तंत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रगती झाल्याचे दिसते. पतपुरवठा करण्याच्या साधनांचे प्रमुख काम अस्तित्वात असलेल्या चलनाचे अधिक कार्यक्षमतेने अभिसरण करणे आणि जेव्हा चलन वा पैसा प्रत्यक्षपणे उपलब्ध नसल्यास त्याची कार्ये पार पाडणे हे होते. तसेच, पतपुरवठ्याची व्याप्ती व विस्तार धातूरूपी चलनाच्या उपलब्धतेच्या प्रमाणावर देखील अवलंबून असे. जेव्हा व्यापारी भांडवलाच्या मागणीपेक्षा चलनाचा पुरवठा वा अभिसरण वाढत असे तेव्हा व्याजदरात घट होत असे. पतपुरवठ्याचे मूल्य कमी केल्यास व्यापारी गुंतवणूकीला त्याचा फायदा होत असे. तसेच चलनाच्या स्वरूपातील विनिमयाचे मापदंड रूढावत असत.

तुमची प्रगती तपासा

२) मध्ययुगीन भारतातील पतपुरवठा वा बँकिंग प्रणालीचे परिक्षण करा.

१३.६ सारांश

या धड्यात आपण मध्ययुगीन भारतातील वित्त म्हणजेच चलन व पतपुरवठा वा बँकिंग प्रणालीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या सुलतानशाहीत व मुगल साम्राज्यात धातूच्या चलनाची पद्धती अस्तित्वात होती. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तांबे, चांदी व सोन्याची नाणी पाडण्याच्या टांकसाळी होत्या. या काळात व्यापार व पतपुरवठ्यासाठी मुंगीच्या वापर केला जात असे. कालानुरूप मध्ययुगीन काळातील चलन व बँकिंग प्रणालीत बदल घडत गेलेले दिसतात. या बदलांसोबतच विविध प्रांतांच्या व्यापार पद्धतीत सुद्धा बदल झालेले दिसतात. बँकिंग वा पतपुरवठा प्रणालीचा फायदा विविध वस्तूंच्या उत्पादकांना तसेच व्यापाऱ्यांना देखील झालेला दिसतो. यामुळे त्यांना आपले उद्योगधंदे व व्यापार वाढविण्यासाठी अतिरिक्त भांडवल वा धनराशी देखील उपलब्ध झाल्याचे दिसते.

१३.७ प्रश्न

- १) दिल्लीच्या सुलतानशाहीतील वित्तव्यवस्थेच्या (चलनव्यवस्थेच्या) महत्वाची चर्चा करा.
- २) मुघलकालीन चलनव्यवस्थेचा वृत्तांत द्या.
- ३) मध्ययुगीन काळातील बँकिंग प्रणालीचे परिक्षण करा.
- ४) तांबे व चांदीच्या नाण्यांवर भाष्य करा.

१३.८ संदर्भ

- १) गोरोन, स्टान व जे. पी. गोएंका, द कॉइन्स ऑफ दिल्ली सुलतनेत, न्यू दिल्ली २००१
- २) इरफान हबीब, द अँग्रेयन सिस्टम ऑफ मिडिवियल इंडिया
- ३) रे चौधरी टी. आणि इरफान हबीब, संपादित. द केंब्रिज इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, १२००-१७०० व्हाल्यूम १ (उ.प्र. १९८२)
- ४) चौधरी के. एन्., ट्रेड अँड सिव्हीलायजेशन इन द इंडियन ओशन, न्यू दिल्ली, मुंशीलाल मनोहरलाल, १९८५.
- ५) चंद्रा. एस्. एसेज् ऑन मिडिवियल इंडियन हिस्ट्री, न्यू दिल्ली, ओयूपी, २००३
- ६) जॉन एफ. रिचर्ड्स, संपादित द इंपिरियल सिस्टम ऑफ मिडिवियल इंडिया, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, दिल्ली १९८७

